

GOVERNMENT OF INDIA
ARCHÆOLOGICAL SURVEY OF INDIA
CENTRAL
ARCHÆOLOGICAL
LIBRARY

ACCESSION NO. 6958

CALL No. 414 / Kal

D.G.A. 79.

DHVANI VICĀRA

214

BY

SARAYAN GOVIND KALELKAR, M.A., D.Litt. (Paris)

Lecturer in French and Linguistics,
Maharaja Sayajirao University, Baroda

6058



414
Kale



POONA

1955

Code No. : H 47 ,

First Edition : 1000 Copies, May 1955

Price Rs. 5

All Rights Reserved

CENTRAL ARCHAEOLOGICAL
LIBRARY, NEW DELHI.

Acc. No. 6958-
Date..... 17/12/57.
Call No. 4147 Kal.


Printed by S. R. SARDESAL, B.A., LL.B., at the Navin Samarth
Vidyalaya's Samarth Bharat Press, 41 Budhwar Peth, Poona 2.
Published by Dr. S. M. KATRE, for the Deccan College Post-
Graduate and Research Institute, Yeravda, Poona 6.

अर्पण
माझे गुरु
श्री. झेल्ल ब्लॉक
यांच्या पुण्यस्मृतीस.



अनुक्रमणिका

क्रमांक	विषय	पृष्ठ
	Foreword	ix
१.	प्रस्तावना	१-१२
२.	उपोद्धात : ध्वनिविचाराचा इतिहास	१
३.	प्रकरण १ लें : ध्वनिनिर्मिति	७
४.	प्रकरण २ रें : ध्वनींचा भाषेत उपयोग	३८
५.	प्रकरण ३ रें : ध्वनिपरिवर्तन...	६२
६.	प्रकरण ४ रें : ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवृत्ती...	८१
७.	प्रकरण ५ वें : ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम	९३
८.	प्रकरण ६ वें : अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन	११०
९.	प्रकरण ७ वें : नव्या भाषा	१२७
१०.	प्रकरण ८ वें : भाषेचें दृश्य स्वरूप : लेखन	१३९
११.	प्रकरण ९ वें : लिपीची मूलतत्वे आणि मराठीचें लेखन	१५२
१२.	प्रकरण १० वें : परिणामकारी ध्वनिविचार...	१६९
१३.	टीपा :	१८७
१४.	सूचिपत्र	१९१



FOREWORD


At an Informal Conference of Linguists and Educationists which the Deccan College sponsored in 1953 under a subvention received from the Rockefeller Foundation of New York, there was unanimous agreement regarding arrangements for proper teaching of Linguistics at Universities. The Conference further recommended that historical grammars of the principal Indian languages should be published in a uniform series and that translations into principal Indian languages of the most important standard books on general and Indian linguistics written in foreign languages should be made available. While the Committee which was entrusted with the task of drafting the details of all these recommendations has made a number of very useful constructive plans, it is with real pleasure that I introduce this short Introduction to Phonetics by Prof. N. G. KALELKAR. It is by no means a translation of any standard work on general linguistics written in a foreign language. It is a work of great originality presenting in Marathi the fundamental discipline of Phonetics and as such is a real contribution to the linguistic literature of the world. While a large number of linguistic treatises have appeared in Marathi, no linguistic scholar will dispute the fact that most of those were written without a proper scientific background. From that point of view, this is the first scientific work in linguistics that is now being published in Marathi and it is a real privilege for me to introduce it to the world of scholarship.

Professor KALELKAR does not need any introduction to Marathi readers. His facility in expressing even the

most abstruse ideas in telling phrases is well known. He combines a high degree of literary excellence with the scientific accuracy of a sensitive linguist trained in the Paris School under the direct tutelage of the late Professor JULES BLOCH. He has all the necessary qualifications for presenting modern linguistic theory and practice in its most developed forms to students in India. The present work bears ample evidence of this scholarship and of the scientific attitude which is the hall-mark of the French School of Linguistics.

It is a privilege for the Deccan College to include this short Introduction in Marathi to General Phonetics in its Hand-book Series in thus giving a practical shape to the recommendations made by the Standing Committee of the Conference of Linguists and Educationists constituted in 1953. The Deccan College launches this programme of linguistic studies and training in favourable circumstances. The response, which the first Winter School of Linguistics, held between 15th November to 24th December in 1954, evoked among scholars all over India, indicates the growing interest among University teachers and administrators. It is hoped that this precursor of a large number of useful scientific Hand-books furthering the cause of linguistic studies in India will bring into realisation all the recommendations of the Conference referred to above and enable Universities and Governments to set up the necessary machinery for working out a new Linguistic Survey of India and Common Graded Vocabularies in each of the principal languages of India designed to ease inter-communication between the different linguistic communities.

प्रस्तावना



एका विशिष्ट ध्वनिपरंपरेचा उपयोग करून प्रत्येक मानवसमाज आपले व्यवहार करत असतो; या ध्वनिपरंपरेला भाषा असें नांव आहे. कालांतरानें इतर सामाजिक संस्थांप्रमाणें हे परंपरागत ध्वनीहि एका विशिष्ट क्षेत्रमर्यादेंत एका निश्चित दिशेनें बदलतात; पण एकत्र व्यवहार करणाऱ्या समाजांत ते सारख्या प्रमाणांत बदलत असल्यामुळें आणि ही बदलण्याची क्रिया अतिशय मंद गतीनें आणि नकळत होत असल्यामुळें समाजाचें जीवन कोणताहि अडथळा उत्पन्न न होतां अबाधितपणें चालूं राहतें. यावरून हें दिसून येईल कीं, विचार व्यक्त करून व्यवहार चालविण्यासाठीं उपयोगांत आणल्या जाणाऱ्या या भाषानामक सामाजिक संस्थेचा अभ्यास करायचा असेल, तर ज्या ध्वनीचा उपयोग भाषा करते, ते कसे उत्पन्न होतात आणि केव्हां, कुठें व कसे बदलतात, याचें ज्ञान आपण आधीं करून घेतलें पाहिजे. शरीररचनेचें ज्ञान हा ज्याप्रमाणें वैद्यकशास्त्राचा, त्याचप्रमाणें ध्वनिज्ञान हा भाषाशास्त्राचा पाया आहे.

पण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशांतील विद्यापीठांच्या शिक्षणक्रमांत भाषाशास्त्र या विषयाचा अंतर्भाव केला गेलेला असूनहि या विषयासंबंधीचें अज्ञान मुळींच कमी झालेलें नाहीं. या विषयावर मराठीत लिहिलीं गेलेलीं आणि विश्वविद्यालयानें शिफारस केलेलीं पुस्तके पाहिलीं, म्हणजे भाषाशास्त्राचें ज्ञान या देशांतील लोकांना कधीतरी होईल कीं नाहीं, याची शंका वाटते. वर्षानुवर्षे विचारले जाणारे तेच ते प्रश्न पाहिल्यावर भाषाशास्त्राच्या परीक्षकांच्या ज्ञानाची परीक्षा झाल्यावांचून रहात नाहीं. या शास्त्राच्या निरनिराळ्या शाखांत पडलेली भर, एवढेंच काय पण ती भर टाकणारांचीं नांवे देखील ज्या देशांत अपरिचित आहेत, तेथें भाषाविषयक अभ्यास व संशोधन यांचें भवितव्य फारसें उज्ज्वल असणें शक्य नाहीं, हें उघड आहे.

ध्वनिविचार

अशा परिस्थितीत एकदम भाषाविषयक प्रश्नांची चर्चा करण्याच्या मरीस न पडतां अथवा शब्दांच्या व्युत्पत्तीच्या प्रदेशांत पूर्वं तयारीशिवाय पाऊळ टाकण्याच्या भानगडींत न पडतां, या शास्त्राच्या अभ्यासाला पायापासून सुरवात करणेच योग्य ठरेल.

भाषेंत वापरल्या जाणाऱ्या मूलभूत ध्वनींना वर्ण असें म्हणतात. या वर्णांच्या अभ्यास दोन प्रकारें होऊं शकतो. एक अभ्यास वर्णांचें उच्चारानुसार वर्गीकरण करून ते कसे उत्पन्न होतात याचा : हा वर्णांच्या स्थिर स्वरूपाचा अभ्यास होय. दुसरा अभ्यास एकाच भाषेंतील वर्णांच्या उच्चारक्रियेंत कालांतरानें बदल होऊन त्या ठिकाणीं दुसरे वर्ण कसे येतात याचा. पहिल्या अभ्यासांत स्थैर्य या तत्त्वाला प्राधान्य आहे; प्रत्येक क्रियेला अपरिहार्य असणाऱ्या काल या तत्त्वाचें अस्तित्व लक्षांत न घेतां आणि कालगतीमुळे व्यवहारांतील घटनांमध्ये घडून येणाऱ्या स्थित्यंतराचा अभाव गृहीत धरून केलेला वर्णनात्मक अभ्यास हा स्थैर्यप्रधान अभ्यास होय. दुसऱ्या अभ्यासांत हें प्राधान्य स्थित्यंतराला दिलेलें आहे. एका विशिष्ट प्रदेशांतल्या एका विशिष्ट काळच्या भाषेचा ती स्थिर आहे असें मानून जो अभ्यास होतो, त्यांत त्या भाषेच्या त्या काळच्या स्वरूपाचें वर्णन देण्यांत येतें. प्रत्येक भाषेचें स्वरूप हें ती भाषा ज्या वर्णांचा उपयोग करते त्या वर्णांनीं निश्चित होतें. या वर्णांची संख्या व उच्चारपद्धति निश्चित असते. कोणत्याहि भाषेचें एखाद्या विशिष्ट काळांतील व्याकरण लिहितांना त्या भाषेला स्थिर मानूनच तिचें वर्णन करावें लागतें; म्हणून पहिल्या प्रकारचा अभ्यास स्थैर्यप्रधान, वर्णनात्मक व एककालिक असतो. एखाद्या भाषेंत एखाद्या कालखंडांत घडून येणाऱ्या परिवर्तनांचा तो इतिहास नसून, एखाद्या कालविंदूवरील स्थिरप्राय वाटणाऱ्या भाषेचें तें चित्र असतें.

दुसऱ्या प्रकारचा अभ्यास हा गतिप्रधान असून त्यांत एका विशिष्ट कालविंदूपासून दुसऱ्या एका कालविंदूला पांचेपर्यंत भाषेच्या ध्वनींत जीं परिवर्तनें होतात आणि भाषेंत त्यामुळे ज्या घडामोडी होतात, त्यांचा इतिहास असतो. अशा रीतीनें पहिला अभ्यास स्थैर्यप्रधान तर दुसरा

गतिप्रधान असतो; पहिल्या अभ्यासांत भाषा स्थिर आहे असें मानलें जातें, तर दुसऱ्यांत भाषेच्या स्वाभाविक गतिमान् किंवा प्रवाही स्वरूपावर भर दिलेला असतो; म्हणून दुसऱ्या प्रकारच्या अभ्यासाला ऐतिहासिक किंवा (तो दोन कालविद्वंदूनी मर्यादित केला गेला असत्यामुळे) द्वैकालिक अशी संज्ञा आहे. केवळ ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून त्या काळचे मराठीचे ध्वनी व व्याकरण यांचें ज्ञान करून घेणें हा एककालिक, स्थैर्यप्रधान आणि वर्णनात्मक अभ्यास होय; पण ज्ञानदेवांपासून एकनाथ, तुकाराम, मोरोपंत इत्यादिकांच्या काळापर्यंत मराठीचें स्वरूप कसकसें बदलत गेलें हें पाहणें हा द्वैकालिक, गतिप्रधान आणि ऐतिहासिक अभ्यास होय.

जुन्या साहित्याच्या अभ्यासाच्या निमित्तानें फार प्राचीन काळापासून आपल्याकडे व्युत्पत्ति या विषयाला बरेंच महत्त्व आलेलें आहे. किंवाहुना व्युत्पत्ति म्हणजेच भाषाशास्त्र, अशी अनेक लोकांची समजूत असते. वास्तविक व्युत्पत्ति ही वर सांगितलेल्या ध्वनींच्या ऐतिहासिक अभ्यासाची एक शाखा होय. आज भाषेत रूढ असलेला एखादा शब्द (म्हणजे एक विशिष्ट कल्पना व्यक्त करणारा ध्वनिसमुच्चय) अमुक एका काळां ध्वनिरूपानें कसा होता हें सांगणें म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ति देणें. आज ज्या ध्वनींनीं 'पान' किंवा 'वारा' ही कल्पना आपण व्यक्त करतो त्या ध्वनींचें तुकारामकाळां, ज्ञानदेवकाळां, पांचव्या शतकांत, बुद्धकाळां अथवा वेदकाळां काय स्वरूप होतें, हें ज्या शास्त्राच्या मदतीनें आपणांला कळतें तें व्युत्पत्तिशास्त्र. थोडक्यांत व्युत्पत्ति म्हणजे शब्दांतील ध्वनींचा इतिहास.

जुने ग्रंथ वाचण्यासाठीं ध्वनींच्या भिन्नभिन्न काळांतील स्वरूपाचें ज्ञान असणें आवश्यक आहे. परंतु केवळ लिपि शिकून हें ज्ञान होणार नाहीं, कारण ध्वनी बदलले तरी जुनी लिपि आणि लेखनपद्धति कायम ठेवण्याकडेच रूढिप्रिय समाजाची प्रवृत्ति असते. 'ज्ञान' असा लिहिला जाणारा शब्द मराठींत उच्चारदृष्ट्या 'द्वन्यान्' असा आहे, म्हणजे त्याचें मूल 'ञ् + आ + न' याच्यापासून तो कितीतरी दूर गेलेला आहे. ही गोष्ट दृष्टीआड करून होणारा भाषेचा अभ्यास अशास्त्रीय होईल हें

ध्वनिविचार

उघड आहे. उच्चार हाच भाषेचा खरा पुरावा होय. म्हणून जुन्या काळची भाषा लेखनरूपाने उपलब्ध झाली, तरीहि त्या काळां ती कशी उच्चारली जात असे याचे ज्ञान नसेल, तर भाषेच्या अभ्यासाला फारशी मदत होणार नाही.

थोडक्यांत म्हणजे एखाद्या विशिष्ट काळचे व्याकरण शिकण्यासाठी, जुन्या ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी, प्राचीन काळापासून आजपर्यंत जी भाषिक परंपरा बाह्यतः भिन्न होत गेली असूनहि अखंडित राहिली आहे तिचे ज्ञान करून घेण्यासाठी, ध्वनीच्या या द्विविध अभ्यासाची आवश्यकता आहे.

ध्वनिविचाराचे हे महत्त्व पाहिल्यावर भाषा किंवा साहित्य शिकवणारांना त्याचे ज्ञान असणे किती अपरिहार्य आहे, हे दिसून येते. तसेच या विषयाचे स्वरूप पूर्णपणे शास्त्रीय आहे, हेहि त्याचा नीट अभ्यास केल्यावर लक्षांत येते. ध्वनिपरिवर्तनाचा अभ्यास करून एका विशिष्ट भाषेत आज अस्तित्वांत असलेल्या ध्वनींचा इतिहास आपण नक्की केल्यावर एखाद्या शब्दाची व्युत्पत्ति पाहतांना वितंडवादाला जागा राहतां कामा नये. असे असूनसुद्धां अनेक ओढाताणीच्या व्युत्पत्ती सुचविल्या जातात आणि ग्राह्य मानल्या जातात. वस्तुतः आज मराठीत वापरला जाणारा एखादा शब्द (परभाषेतून उसने घेतलेले शब्द सोडून) व त्या शब्दाचे प्राचीन स्वरूप यांच्यातील परिवर्तनाचे टप्पे निश्चित असले पाहिजेत. मात्र हे टप्पे ठरविण्यापूर्वी आज मराठी भाषेत किती व कोणते ध्वनी आहेत आणि मराठीत आज उपयोगांत आणला जाणारा एखादा ध्वनि कोणकोणत्या अवस्थांमधून त्याच्या प्रचलित स्वरूपापर्यंत येऊन पोचला आहे, यांचे पूर्ण ज्ञान करून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, मराठीतील क हा स्फोटक ध्या. तो शब्दाच्या आरंभी असल्यास मूळ कोणत्या ध्वनीपासून येतो, शब्दाच्या मध्ये असल्यास कोठून येतो व शब्दाच्या शेवटी कोठून येतो, हे भाषेच्या इतिहासाचा अभ्यास करून नक्की केले पाहिजे. कान, चाक, पिकणे, भीक, इत्यादि शब्दांत एक वाटणारा क हा वर्ण ऐतिहासिकदृष्ट्या मुळांत किती भिन्न असलेल्या

वर्णापासून अथवा वर्णसमुच्चयांपासून आलेला आहे, हे अभ्यासकाला दिसते आणि मूळ वर्णांच्या परिवर्तनाचा नियमितपणाहि त्यांच्या लक्षांत येतो.

सामाजिक संस्थांचा आणि तद्विषयक शास्त्रांचा अभ्यास करतांना तो ऐतिहासिक दृष्टीने केला तरच अभ्यासूंना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतो. पूर्वी कोणत्या घटना घडल्या आणि तदनुसार एखाद्या विशिष्ट सामाजिक संस्थेचे स्वरूप कसे बदलत गेले याचे योग्य ज्ञान आपण मिळवले, तरच आज त्या सामाजिक संस्थेचे स्वरूप असे कां, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आपल्याला देतां येईल. पूर्वग्रहदूषित दृष्टीने इतिहासाचा खरा अभ्यास होणे शक्य नाही.

उदाहरणार्थ, प्रत्येक शब्दाचे मूळ शक्य तोंवर संस्कृतपर्यंत नेऊन भिडवण्याची संवय पाहा. या संवधीमुळे आपण बरेच वेळां सत्यापासून दूर जातो. 'हिंदुस्तान' हा शब्द 'हिंदुस्थान' असा लिहून मग 'हिंदु' शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल निरर्थक वादविवाद झालेले आपण वाचतो. हा शब्द भाषेत प्रथम कां, कधी व कुठे आला याच्याकडे आपण लक्ष दिलें, तर आपणाकडून हास्यास्पद चुका होणार नाहीत. ठराविक अर्थाने रूढ झालेल्या एखाद्या शब्दाचे स्वरूप निश्चित असले पाहिजे; मग तें योग्य पुराव्याच्या अभावी आपल्याला सांपडले नाही तर इलाज नाही. 'पान' हा शब्द म्हणजे अर्थवाहक ध्वनिसमुच्चय 'पर्ण' या शब्दापासून आला आहे. तो 'पण्य' या शब्दापासून आला आहे असा व्यर्थ वाद आपण घालत नाही; कारण ऐतिहासिक दृष्टीने, म्हणजे एक विशिष्ट अर्थ व्यक्त करणाऱ्या ध्वनीच्या परिवर्तनाच्या दृष्टीने, 'पर्ण' हा शब्दच 'पान' या शब्दाच्या मुळाशी आहे, हे ज्ञान आपल्याला झाले आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत तो कसकसा बदलत आला, याचा पुरावा वेगवेगळ्या काळीं लिहिल्या गेलेल्या साहित्यांतून गोळा करून आपण त्याबद्दल आपली खात्री करून घेतली आहे. या शब्दाच्या परिवर्तनाला लागणारे नियम इतर तशाच शब्दांनाहि लागू पडतात. ध्वनि आणि अर्थ यांच्या वावर्तीत 'पर्ण' या शब्दाकडून व्यक्त होणारी परंपरा 'पान' या शब्दा-

ध्वनिविचार

कडूनहि चालवली जात आहे आणि या 'पान' शब्दानें इतर कांहीं अर्थ व्यक्त होत असले, तरीहि ते कांहीं विशिष्ट बौद्धिक प्रवृत्तींना आणि नियमांना धरून होतात, असें दाखवून देतां येतें; एवढेंच नव्हे तर अर्थाच्या दृष्टीनें भाषेच्या रूढीत घडून येणारा हा फरक हा भाषाशास्त्राच्या एका स्वतंत्र शाखेचा विषय आहे.

अशा रीतीनें भाषेमागील बौद्धिक प्रवृत्तींची जाणीव ध्वनींच्या इतिहासाच्या ज्ञानाइतकीच अपरिहार्य आहे. म्हणून भाषेच्या शास्त्रीय स्वरूपाचें यथार्थ आकलन होण्यासाठीं भाषेचा, म्हणजे ज्या परंपरागत ध्वनींनीं समाज आपले व्यवहार चालवतो त्या ध्वनींचा इतिहास आणि ती भाषा ज्या समाजाकडून घेतली जाते त्या समाजाच्या जीवनाचें सूक्ष्म ज्ञान आपण मिळवले पाहिजे. त्याचप्रमाणें एका विशिष्ट काळांतील भाषेचें स्वरूप निश्चित करायचें असेल, तर त्या भाषेचा त्या काळांतील व्यवहार किती व कोणत्या ध्वनींनीं होत असे, तें दाखवून दिलें पाहिजे.

इतिहास, गणित, साहित्य इत्यादि शास्त्रें आज मान्यता पावलेली आहेत; ती मान्यता अजून भाषाशास्त्राला मिळालेली नाही. ध्वनींची माहिती मिळवण्यांत फायदा काय, हा प्रश्न सुशिक्षित लोकहि विचारतात; आणि भाषाशास्त्र, ध्वनिविचार यांसारखे विषय विद्यापीठांतून शिकवण्याची कांहीं आवश्यकता आहे, असें मोठमोठ्या शिक्षणतज्ज्ञांनाहि वाटत नाही. ही उदासीनता उद्वेगजनक आहे आणि ती लौकर दूर होऊन या देशांतील विद्यापीठांत भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाला योग्य तें स्थान मिळेल असें वाटत नाही. शिवाय अनेक अनधिकारी लोकांनीं या विषयांत हस्तक्षेप करून त्यासंबंधीं इतके गैरसमज निर्माण केलेले आहेत कीं, त्या गैरसमजांचें निराकरण करणें हेंहि भाषाशास्त्राचें यथार्थ स्वरूप अभ्यासकांच्या नजरेला आणणाऱ्या शिक्षकांचेंच काम झालें आहे.

अधिक ज्ञान मिळविणें, न समजणाऱ्या प्रश्नांचा समाधानकारक खुलासा करणें आणि जिज्ञासा जागृत ठेवून बुद्धीचा जिवंतपणा कायम ठेवणें, हें खऱ्या शिक्षणाचें कार्य आहे. बाहेरील जगाच्या निकट सांनिध्यता येण्याची संधि आपणाला आज मिळाली आहे. परकीय भाषांच्या

प्रस्तावना

अधिकाधिक अभ्यासाने आपणाला इतर समाजांची जितकी ओळख होईल तितकी ती इतर कशानेहि होणार नाही. परकीय भाषा शुद्धपणे बोलण्यासाठी त्या भाषेतील ध्वनींचा नीट अभ्यास करून ते ध्वनी विनचूक उच्चारण्याची कवायतहि आपण केली पाहिजे.

अर्थात् भाषाशास्त्र शिकतांना ते अमुक दृष्टीने उपयोगी आहे म्हणून शिकतां कामा नये. उपयुक्ततेच्या दृष्टीने चालविलेले शानार्जन हे शास्त्रीय संशोधनाच्या तत्वाला घातक आहे; कारण या वृत्तीने संशोधन करणारी व्यक्ती ते तन्मयतेने आणि निरपेक्षपणे करू शकणार नाही. पूर्वी उपलब्ध नसलेले ज्ञान प्रकाशांत आणणे हेच संशोधकाचे कार्य असले पाहिजे. ते निरूपयोगी आहे, उपयोगी आहे किंवा घातक आहे, याचा काय्याकूट करण्याचे त्याला कारण नाही; कारण उपयुक्ततेच्या दृष्टीने होणारे संशोधन सर्वांगीण होणे शक्य नाही आणि ज्ञानांत सर्वांगीण भर टाकणे हे तर ज्ञानवृद्धि करणारांचे काम आहे.

मराठी भाषेतून शास्त्रीय विषयांवरील ग्रंथ लिहिणाऱ्या लोकांना एका महत्त्वाच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. हा प्रश्न परिभाषेचा होय. शास्त्रीय प्रगतीत मागासलेल्या समाजाच्या भाषेत ते शास्त्र सुटसुटीतपणे व्यक्त करण्याला लागणाऱ्या शब्दांचा अभाव असणे, ही गोष्ट अत्यंत स्वाभाविक आहे. हा अभाव दूर केल्याशिवाय शास्त्रीय विषयांवरचे लेखन होणे शक्य नाही. तो दूर कसा करावा आणि स्वभाषेतून जिज्ञासूना वेगवेगळ्या शास्त्रांचे ज्ञान अगदी सोप्या रीतीने कसे करून द्यावे, याबद्दल विचार होणे जरूरीचे आहे.

वेगवेगळ्या शास्त्रांतील पारिभाषिक संज्ञा गोळा करून त्यांचे हिंदीकरण करण्याचा कारखाना नागपूर येथे चालू आहे. पारिभाषिक संज्ञांचे भारतीय प्रतिशब्द त्या त्या विषयावरील ग्रंथ लिहिले जाण्यापूर्वीच तयार करून ठेवले म्हणजे शास्त्रज्ञांना नवे शब्द शोधून काढण्याचा त्रास पडणार नाही, या सद्देतून प्रेरित होऊन हे कार्य हाती घेण्यांत आले आहे.

पण परिणामकारक शास्त्रीय लेखनाला ही पद्धत उपयोगाची नाही.

ध्वनिविचार

खरें म्हणजे आपल्याला परिचित असलेल्या शब्दसंग्रहाच्या मदतीने शास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहिले गेले पाहिजेत. विवेचनाच्या ओघांत सहज सुचलेला शब्द हा मुद्दाम बनविलेल्या पारिभाषिक शब्दापेक्षा अधिक महत्त्वाचा होय. असे सहज सुचून रूढ झालेले शब्द भाषेची अर्थवाहकता वाढवतात आणि वाचकाला फारसे परिश्रम न होतां समजतात.

संस्कृत धातूवरून अथवा शब्दांवरून पारिभाषिक कोश तयार करण्याची पद्धत अनिष्ट आहे. आधीं शास्त्रीय विषयांचा नीट अभ्यास केलेली पिढी तयार झाली पाहिजे आणि केवळ भाषांतर करण्याची आकांक्षा वाळगणारा नव्हे तर शास्त्रांचा नीट अभ्यास करून त्यांत अधिक भर घालण्याच्या हेतूनें संशोधनामार्गे लागलेला विद्वद्बर्ग तयार झाला पाहिजे. अशा व्यक्तींकडून लिहिले जाणारे लेख अथवा ग्रंथ हेच विवेचनाच्या आणि पारिभाषेच्या दृष्टीनें आदर्श मानले पाहिजेत. शास्त्रीय साहित्यनिर्मितीच्या प्रारंभीच्या प्रयत्नांत पारिभाषेविषयी एकवाक्यता नसली तरी हरकत नाही; पण या पहिल्या प्रयत्नांतूनच हवी असलेली सामग्री आपणाला मिळेल. अशा रीतीनें रूढ झालेले शब्द सर्वांना परिचित होतील. त्यांचे मूळ काय आहे अथवा त्यांचा खरा अर्थ काय आहे, हे बाद निरर्थक होत. मुद्दाम नवे शब्द निर्माण करून रूढ असलेले शब्द शास्त्रीय नाहींत या सबबीवर काढून टाकणे अत्यंत कोत्या बुद्धीचे लक्षण आहे.

इतके असूनहि ज्या ठिकाणी एखादा नवा शब्द आणणे अपरिहार्य ठरेल त्या ठिकाणी तो बोलभाषेतील साधनांचा उपयोग करून बनवावा. सामान्य वाचकाला परिचित अशा सुटसुटीत संस्कृत शब्दांचा प्रयोग केला तरीहि चालेल, पण ज्याचा अर्थ समजण्यासाठी त्याला संस्कृत शब्दकोशाकडे किंवा पारिभाषिक शब्दकोशाकडे धांव घ्यावी लागेल असा शब्द टाळणेच योग्य ठरेल. भाषेतून शब्द कोशांत आला पाहिजे; कोशांतून भाषेत नव्हे.

अशा प्रकारचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथांत करण्यांत आलेला आहे. उदाहरणे आणि तात्त्विक विवेचन यांच्या मदतीनें नव्यानें उपयोगांत आणलेला शब्द स्पष्टपणे समजेल अशी काळजी घेण्यांत आली आहे आणि हा नवा

प्रस्तावना

शब्द फक्त विशिष्ट अर्थानेंच नवा असून एरव्हीं तो दुसऱ्या अर्थानें किंवा अर्थानीं भाषेंत रूढ आहे आणि साधारण सुसंस्कृत वाचकांच्या परिचयाचा आहे, याकडेहि लक्ष देण्यांत आलेलें आहे. हा ग्रंथ हार्ती घेणाऱ्या वाचकाला निदान संस्कृत व जुनी मराठी या दोन भाषांचा परिचय असेल अशी अपेक्षा आहे. जुन्या व्याकरण ग्रंथांत सांगितलेलें निराळ्या शब्दांत सांगण्यासाठी किंवा पूर्वीच्या ख्यातनाम लेखकांशीं विरोध येईल असे प्रसंग टाळून या ग्रंथातील विवेचन केलेलें नाहीं. भाषाशास्त्र म्हणून एकोणिसाव्या शतकांत अस्तित्वांत आलेल्या समाजजीवनाच्या अभ्यासाला आवश्यक अशा नव्या शास्त्राच्या एका महत्त्वाच्या अंगाचें दिग्दर्शन या ग्रंथांत केलेलें आहे. पाश्चात्यांच्या मतांवरुन अज्ञान, गैरसमज आणि तिरस्कार असणारे लोक थोडे नाहींत. अशा लोकांना या ग्रंथाच्या वाचनानें कदाचित् कांहींहि नवें ज्ञान मिळणार नाहीं. परंतु जिज्ञासु वाचकांसाठीं हा ग्रंथ लिहिलेला असल्यामुळे, पूर्वग्रह न ठेवतां या विषयाकडे बळणाऱ्या मूठभर विद्यार्थ्यांना जरी याच्या वाचनानें कांहीं फायदा झाला आणि या विषयाचें अधिक सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची इच्छा त्यांना झाली, तरी लेखकाला आनंद वाटे.

या ग्रंथांत ठिकठिकाणीं आलेला 'प्राकृत' हा शब्द एका विशिष्ट समाजाची एका विशिष्ट प्रदेशांतली एका विशिष्ट काळांतली भाषा या अर्थानें घ्यायचा नसून, संस्कृत व मराठी यांची मधली अवस्था दाखवणारी एक परंपरा या सामान्य अर्थानें घ्यायचा आहे. प्रदेश आणि काळ याला अनुसरून प्राकृताचे अनेक भेद उपलब्ध असल्यामुळे आणि या भेदांच्या निश्चित प्रदेशमर्यादा व कालमर्यादा ठरवणें अजून तरी शक्य नसल्यामुळे 'प्राकृत' हा शब्द स्थूल अर्थानेंच, म्हणजे संस्कृत (किंवा वैदिक) भाषेची उत्तरावस्था व आधुनिक आर्यभाषांची पूर्वावस्था या अर्थानेंच घेतला आहे. त्याचप्रमाणें मराठीचीं उदाहरणें लेखकाला परिचित असलेल्या बोलींतलीं आहेत.

शास्त्रीय ग्रंथाचें वाचन करतांना तें प्रारंभापासून सुरवात करून क्रमाक्रमानें शेवटापर्यंत जात केलें पाहिजे. आपल्याला कुतूहल असणाऱ्या

ध्वनिविचार

विषयाची माहिती देणारे पान उघडून आणि तेवढाच भाग वाचून जिज्ञासूंचे नेहमी समाधान होईल असे नाही, कारण पुढील प्रकरणांत आलेल्या विवेचनाचे धागे मागील प्रकरणांत असतात, म्हणून असे वाचन अनेक वेळां गैरसमज आणि गोंधळ निर्माण करतें.

पूर्वरचित ग्रंथांच्या अभ्यासाशिवाय आणि त्यांनीं ज्ञानांत टाकलेली भर लक्षांत घेतल्याशिवाय कोणत्याहि शास्त्राच्या उत्क्रांतीची, प्रगतीची, व त्या शास्त्रापुढें असणाऱ्या न सुटलेल्या प्रश्नांची व त्यांतल्या अशात गोष्टींची योग्य कल्पना येणें शक्य नाही. ही कल्पना ज्याला नीटपणें आली असेल आणि अधिक ज्ञानार्जनासाठी व संशोधनासाठी हें शास्त्र कोणत्या पद्धतीचा उपयोग करतें हें ज्याला पूर्णपणें समजलें असेल, तोच तें शास्त्र आहे याहून अधिक पुढें नेऊं शकेल. केवळ जुन्या भाषा शिकून जुने साहित्य वाचून 'आपल्या' तत्वांनीं भाषेचा पुरावा हाताळणाऱ्या पंडितांना आधुनिक भाषाशास्त्रांत स्थान नाही. केवळ वररुचि, हेमचंद्र किंवा लक्ष्मीधर यांची व्याकरणें वाचून भाषाशास्त्र किंवा आर्यभाषांची उत्क्रांति यांचें यथार्थ ज्ञान होणार नाही. या ग्रंथांचा अभ्यास भाषेच्या अभ्यासाची साधनें म्हणून अवश्य केला पाहिजे, पण त्यांतलें ग्राह्य किती व अग्राह्य किती हें समजण्यासाठी शास्त्रीय बुद्धीचा विकास करणें अपरिहार्य आहे.

यासाठी शास्त्रीय विषयावरील जितके अधिक ग्रंथ वाचतां येतील तेवढे वाचून आपलें ज्ञान शास्त्रीय प्रगतीच्या वेगानें वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ इंग्रजी ग्रंथ वाचून भाषाशास्त्राचें योग्य ज्ञान किंवा निरनिराळ्या भाषा, बोली, भाषासमूह इत्यादीं बद्दल होणाऱ्या अभ्यासाची पूर्ण माहिती होणें अशक्य आहे. पण इतर भाषांतून होणाऱ्या मौल्यवान ग्रंथांचें अज्ञान आपल्या देशांत भरपूर असूनहि तें दूर करण्यासाठी एखादी योजना करावी असा विचार कोणाच्याहि स्वप्नांतसुद्धां येत नाही ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे !

या ग्रंथांच्या रचनेसाठी ज्या ज्या ग्रंथांचा आधार घेतला त्यांतले मोजके आणि महत्त्वाचे ग्रंथच आधारभूत ग्रंथांच्या यादींत सांपडतील.

यांतील कांहींचा उपयोग पुष्कळ मोठ्या प्रमाणावर झाला, कारण ते या विषयावरचेच ग्रंथ होते; तर कांहींचा उपयोग विवेचनाची सुलभता वाढवण्याच्या दृष्टीने मला झाला. पदटीपा अगदीं जरूर अशा ठिकाणीं खुलासा म्हणून किंवा ग्रंथलेखनानंतर आठवलेला मुद्दा अथवा उदाहरण दाखल करण्यासाठीं म्हणून दिल्या आहेत. ध्वनिविचारानें स्थूल ज्ञान करून देण्यासाठीं आणि अप्रत्यक्ष रीतीने त्याच्याशीं संबंध असणाऱ्या लेखनादि विषयांचें स्वरूप तारिखक दृष्टीने वाचकांच्या नजरेला आणण्यासाठीं हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून त्यांतील मुद्द्यांचा विचारहि स्थूल दृष्टीनेच केला पाहिजे. उदाहरणार्थ, 'घोटक' हा शब्द 'घोडा' या शब्दाचें मूळ म्हणून देण्यांत आल्यास तो विवेचनाच्या सोयीसाठीं आहे, असेंच त्या ठिकाणीं समजलें पाहिजे; कारण ऐतिहासिक दृष्टीने पाहिलें तर 'घोडा' या शब्दाचें तें संस्कृतीकरण असणेंहि शक्य आहे. संस्कृतकाळीं 'घोटक' या शब्दापासून निघाल्यास चालू काळांत ध्वनिदृष्ट्या त्याचें काय परिवर्तन होईल, एवढेंच 'घोटक' 'घोडा' यावरून समजूत घेतलें पाहिजे.

या ग्रंथाला देण्यांत आलेल्या नांवाचाहि थोडा खुलासा करणें इष्ट ठरेल. 'ध्वनि' हा शब्द पदार्थविज्ञानशास्त्रांत आणि साहित्यशास्त्रांतहि वापरण्यांत येतो. यांतल्या पहिल्या शास्त्रांत तो 'कर्णद्रियावर विशिष्ट संवेदना घडवणाऱ्या लहरी' या अर्थानें वापरला जात असून हाच अर्थ एका मर्यादित क्षेत्रांत भाषाशास्त्रांतील ध्वनीच्या अभ्यासालाहि लागू पडतो. भाषाशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांना 'विचार' हा शब्द या ग्रंथांत वापरण्यांत आला असल्यामुळें भाषेच्या शास्त्रांतील ध्वनिविषयक शाखेचा विचार करणाऱ्या अभ्यासाला 'ध्वनिविचार' हें नांव दिलेलें आहे.

अपूर्णता आणि दोष यांपासून हा ग्रंथ पूर्णपणें अलिप्त आहे असें लेखकाचें म्हणणें नाहीं, ज्या शास्त्राचें संशोधन अजून बरेंच न्हायचें आहे त्या शास्त्राच्या बाबतींत सर्वश्रेष्ठ भाषाशास्त्रज्ञांनाहि असें म्हणतां येणार नाहीं, परंतु उपलब्ध असली माहिती या विषयांचें स्थूलज्ञान मिळवूं इच्छिणाऱ्यांसाठीं शक्य तितक्या सुबोधपणें तिच्या शास्त्रीय स्वरूपाला कोणताहि बाध न आणतां मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथांत केला आहे, एवढेंच फक्त म्हणतां येणें शक्य आहे.

ध्वनिविचार

या ग्रंथांत देण्यांत आलेल्या आकृती कु. लीना डॉक्टर या विद्यार्थिनीच्या आहेत. इंग्रजी भाषेतील आंदोलन दाखविणारा जेम्स जॉइस यांचा उतारा महाराजा सयाजीराव विद्यापीठांतील इंग्रजीचे प्राध्यापक श्री. दि. द. माहुलकर यांनी दिला. त्याचप्रमाणे हस्तलिखिताच्या कांहीं भागांचे पुनर्लेखन सौ. कुमुद चौधरी यांनी केले. या सर्वांचा मी आभारी आहे.

मुद्रणप्रत तयार असतां हि ती प्रसिद्ध होण्याचा योग येण्यास कालावधि लागला आणि शेवटीं माझे हितचिंतक मित्र डॉ. सु. मं. कत्रे यांनी मनावर घेतले नसतें तर अजूनहि हा ग्रंथ अप्रकाशित राहिला असता. शास्त्रीय ग्रंथाचा लेखक आपला ग्रंथ पुन्हां वाचूं लागला तर मध्यंतरीच्या काळांत आलेल्या नव्या कल्पना, ज्ञानांत पडलेली भर आणि विवेचनपद्धतींत सुचलेले फेरफार यामुळे त्यालाच आपले लेखन असमाधानकारक वाटूं लागतें. पुढील आवृत्तीचा योग आल्यास या दृष्टीनें आवश्यक अशा सुधारणा करतां येतील. पण हा प्रथमावृत्तीचा योग आणल्याबद्दल डॉ. कत्रे यांचे मनापासून आभार मानून ही प्रस्तावना पुरी करतो.

बडोदें,
१५-१-१९५५

}

नारायण गोविंद कालेलकर


आधारभूत ग्रंथ


- BLOCH, Jules : **La formation de la langue marathe*, (Paris 1920).
- BLOCH, Jules : *L'indo-aryan* (Paris 1930).
- DAUZAT, Albert : *La Géographie linguistique*, (Paris 1948).
Encyclopédie française (Tome I, Paris 1937).
- GRAMMONT, Maurice : *Traité pratique de prononciation française* (Paris 1934).
- GRAMMONT, Maurice : **Traité de phonétique* (Paris 1939).
- JESPERSEN, Otto : *A Modern English Grammar* (on historical principles), (Heidelberg 1909).
- MACDONNEL, Arthur A. : *A Vedic Grammar for Students*, (Oxford 1916).
- MEILLET, Antoine : *Introduction à l'étude comparative des langues indo-européennes*, (Paris 1937).
- MEILLET, Antoine : *Les langues dans l'Europe nouvelle*, (Paris 1928).
- MEILLET, Antoine : *Linguistique historique et linguistique générale*, (Paris 1926 & 1938).
- PISCHEL, R. : *Grammatik der Prakrit-Sprachen*, (Strassburg 1900).
- SAUSSURE, Ferdinand de : **Cours de linguistique générale* (Paris 1931).
- VENDRYES, Jean : **Le langage*, (Paris 1939).
- WOOLNER, Alfred C. : *Introduction to Prakrit*, (Calcutta 1917).

* विशेष उपयोग केलेले ग्रंथ.

याशिवाय लघुसिद्धान्तकौमुदी, हेमचन्द्र, वररुचि, लक्ष्मीधर यांची व्याकरणे, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र इ. ग्रंथ उपयोगांत घेतले आहेत.







तोड, कान व घसा:
(आकृति ?)

[पान नं. १]

उपोद्धात

ध्वनिविचाराचा इतिहास

ध्वनि उत्पन्न कसे होतात आणि त्यांचे वर्गीकरण कसे केले पाहिजे, या बाबतीत जे ज्ञान आज आपणांला आहे, त्याचा प्रारंभ कधी व कोठे झाला, हा प्रश्न महत्त्वाचा असला तरी त्याचे उत्तर मिळणे शक्य नाही. भाषा ही ध्वनिरूप असून लेखनाने आपले मनोगत व्यक्त करायचे असेल तर बोलतांना ज्या ध्वनींचा आपण उपयोग करता तो ध्वनीच लिहून दाखवले पाहिजेत, ही कल्पना ज्यांच्या मनात प्रथम आली ते सर्वात पहिले ध्वनिवेत्ते होते. जगातले प्रारंभीचे लेखन चित्रमय होते. भाषा ही ध्वनींनी बनलेली आहे, हे या लेखकांच्या स्वप्नींही नव्हते; त्यांचे सर्व लक्ष मनुष्याकडून व्यक्त होणाऱ्या विचारांवर केंद्रित झाले होते. विचार हा एक मनोव्यापार असून तो दुसऱ्यांना आकलन होईल असे स्वरूप जर त्याला द्यायचे असेल तर ते ज्ञानेंद्रियांना गोचर होईल असे असले पाहिजे, या मूलभूत तत्त्वाचे ज्ञान करून प्रेम्नासार्थी मानवजातीला बौद्धिक प्रगतिपथावर बराच प्रवास करावा लागला होता. चित्रलेखनाने विचार व्यक्त करणारा मनुष्य क्रमाक्रमाने वर्णलेखनापर्यंत येऊन पोचला; म्हणजे त्याने विचार व्यक्त करणाऱ्या साधनाचे पृथक्करण करून त्यांतली मूलभूत तत्त्वे शोधून काढली.

ग्रीकांनी सेमिटिक लोकांकडून त्यांची लेखनपद्धति उचलली, पण ती अवयवलेखनावर आधारलेली असल्यामुळे ग्रीक भाषेच्या दृष्टीने अपुरी व असमाधानकारक होती; त्यामुळे पृथक्करणाच्या तत्त्वावर त्यांनी या पद्धतीतून प्रत्येक वर्ण स्पष्टपणे व्यक्त करणारी वर्णलेखनपद्धति शोधून काढली. ग्रीक व्याकरणकर्त्यांनी फार जुन्या काळापासून ध्वनींच्या अभ्यासाकडे लक्ष दिले होते, परंतु हा अभ्यास एकेलेल्या वर्णांचे म्हणजे श्रुतीचे वर्णन देणारा होता आणि त्यांनी केलेले ध्वनीचे वर्गीकरण श्रुतीच्या पृथक्करणावर आधारलेले होते.

भारतीयांनींहि आपली लिपि परकीयांकडून घेतली; ही घटना ग्रीक लिपि निर्माण झाल्यानंतरची आहे. त्यांनींहि अतिशय कौशल्याने तिच्यांत योग्य तो बदल करून आपल्या भाषेच्या लेखनाला तिला पूर्ण समर्थ केले; पण लिपीच्या आगमनाच्या आधी फार पूर्वीपासून भारतीयांनी आपला ध्वनिविषयक अभ्यास सुरू केला होता आणि ध्वनींचे योग्य निरीक्षण व पृथक्करण करून वेगवेगळे ध्वनी कसे निर्माण होतात आणि ते निर्माण होतांना तोंडातील अवयवांच्या कायकाय हालचाली होतात, यांचे सूक्ष्म वर्णन त्यांनी करून ठेवले होते, या कारणांमुळे जरी त्यांनी केवळ स्वभाषेतील ध्वनींचाच अभ्यास केला आहे, तरीहि त्यांना वर्णनात्मक ध्वनि-विचाराचे अध्वर्यू म्हणण्यास कोणतीच हरकत नाही.

अशा रीतीने ध्वनिविषयक ज्ञानाच्या बाबतीत भारतीयांनी विलक्षण प्रगति केली असली, तरी त्यानंतर त्यांनी या शास्त्रांत कोणतीच भर घातली नाही. आजचे ध्वनिविषयक ज्ञान सर्वस्वी पाश्चिमात्य विद्वानांच्या अविश्रांत परिश्रमाचेच फळ आहे.

युरोपातील शिक्षणक्रमांत एकोणिसाव्या शतकापर्यंत ग्रीक व्याकरण-कर्त्यांचे ध्वनिवर्णन शिकवण्यांत येत असे; पण संस्कृतचा 'शोध' लागून ग्रीक, लॅटिन इत्यादि भाषांशी असलेला तिचा संबंध लक्षांत येतांच तुलनात्मक व्याकरणाला प्रारंभ झाला आणि ध्वनिवर्णनाची भारतीय पद्धत स्वीकारून उच्चारदृष्ट्या ध्वनींचा अभ्यास व वर्गीकरण करण्यास सुरवात झाली. परंतु शरीरशास्त्राचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांनी या विषयांत लक्ष घालीपर्यंत ध्वनिविचाराने फारशी प्रगति केली नाही.

१८५६ मध्ये जर्मन शरीरशास्त्रज्ञ ब्रूक याचा शरीरशास्त्राच्या दृष्टीने या विषयाचे विवेचन करणारा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला. १८५७ पासून १८६९ पर्यंत चेक शरीरशास्त्रज्ञ चेर्माक यांनी या ज्ञानांत महत्त्वाची भर घातली. स्वरनालिका आणि कंठ यांचे ध्वनिविषयक कार्य आणि अनुनासिके निर्माण करण्यांत तालपटाकडून होणारे कार्य, याबद्दलचे श्रेय त्याला दिले पाहिजे. १८६२ मध्ये हेल्महोल्त्स या जर्मन शास्त्रज्ञाने स्वरां-विषयी महत्त्वाची माहिती देणारा ग्रंथ लिहिला आणि स्वरांतील भेद

स्पर्शस्थानापेक्षां ठशाचा अधिक आहे आणि हा ठसा तोंडातील पोकळीच्या विशिष्ट आकृतीने निर्माण होतो हें दाखवून दिलें. याच सुमाराला आपल्या Visible Speech (१८६७) या ग्रंथांत बेल या इंग्रज प्राध्यापकानें वर्णांच्या, विशेषतः स्वरांच्या उच्चारक्रियेचें वर्णन दिलें. १८७६ मध्ये जर्मनशास्त्रज्ञ शिफेर्स यानें आपल्या ध्वनिविचारावरील ग्रंथांत आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या तज्ज्ञांच्या शोधांच्या मदतीनें या शास्त्रांत झालेली प्रगति दाखवून दिली.

स्वीट वगैरे ग्रंथकारांनीं या शास्त्रानें लावलेले शोध जनतेसमोर ठेवण्यास मदत केली. पण १८८५ च्या सुमारास शास्त्रज्ञांना जाणीव झाली कीं आपलें कार्य अत्यंत मंदगतीनें चाललें आहे आणि तुलनात्मक व्याकरणाच्या प्रगतीला साह्यभूत असा अधिक प्रकाश ध्वनिविचारांतील प्रश्नांवर टाकणें आवश्यक आहे. ही जाणीव होतांच इतर शास्त्राप्रमाणें आपणहि यांत्रिक साधनांच्या मदतीनें स्वतःच्या विषयाचा अभ्यास करावा आणि त्याचें स्वरूप अधिक स्पष्ट व सूक्ष्म करावें, असा विचार अनेक शास्त्रज्ञांच्या मनांत आला; पण त्याला परिणामकारक असें मूर्त स्वरूप देण्याचें श्रेय रसूलो या भाषाशास्त्रज्ञाला आहे. ध्वनींना यंत्राच्या साह्यानें दृश्य स्वरूप देऊन त्यांतल्या बारीकसारीक भेदांचा अभ्यास करण्याकडे जिज्ञासूंचें लक्ष लागलें आणि आतांपर्यंत भाषाशास्त्राविषयीं उदासीन असलेल्या शरीरशास्त्रज्ञांच्या हातीं गेलेला ध्वनींचा अभ्यास शरीरशास्त्राची मदत घेऊन भाषाशास्त्रज्ञांनीं स्वतःच सुरू केला. सध्यां आपण या यांत्रिक ध्वनिविचाराच्या युगांतच आहों.

मात्र केवळ यंत्राचा उपयोग करून ध्वनींचा अभ्यास आपणांला करतां येणार नाहीं. यंत्राचा उपयोग ध्वनिविचाराचें सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठीं आहे आणि ध्वनिविचार ही भाषाशास्त्राची शाखा आहे. भाषाशास्त्राचा अभ्यास करतां करतां उद्भवणाऱ्या ध्वनिविषयक प्रश्नांचें अधिक समाधानकारक ज्ञान करून घेण्यासाठीं अस्तित्वांत आलेले एक साधन म्हणजे यांत्रिक ध्वनिविचार. भाषाविषयक प्रश्नांच्या केवळ तात्त्विक अभ्यासानेहि ध्वनिविषयक माहिती मिळू शकते आणि हें तत्त्वग्रहणच पुढें

यंत्राच्या साह्याने अधिक निश्चित रूप धारण करू शकते. फेर्दिनां द सोसूर या केवळ चिंतनशील शास्त्रशाच्या लेखनावरून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते.

हा नुसत्या ध्वनींच्या वर्णनात्मक अभ्यासाचा इतिहास झाला. पण वेगवेगळ्या भाषांतील ध्वनींच्या इतिहासाचेहि एक शास्त्र आहे. भाषांचा इतिहास, त्यांची परस्परांशी तुलना, यांच्या आधारावर हें शास्त्र उभारलेले आहे.

उदाहरणार्थ, मराठीतील क हा वर्ण कसा उच्चारला जातो, तो निर्माण होतांना तोंडातील अवयवांच्या काय हालचाली होतात, जिभेच्या कोणत्या भागाचा टाळूच्या कोणत्या भागाला स्पर्श होतो, ही माहिती देण्याचे काम वर्णनात्मक ध्वनिविचाराचे आहे. पण मराठीतील क हा ध्वनि ऐतिहासिकदृष्ट्या मूळ कोणत्या ध्वनीपासून कसकसा बदलत आजच्या अवस्थेला येऊन पोचला, याची माहिती देण्याचे काम ऐतिहासिक ध्वनिविचाराचे आहे. एकच ध्वनि कालांतराने बदलत जाऊन भिन्न प्रदेशांत भिन्न रूपे धारण करतो; या उत्क्रांतीचा अभ्यासहि ऐतिहासिक अभ्यासच आहे. अशा रीतीने निर्माण झालेल्या भिन्न रूपांचा तुलनात्मक अभ्यास करणे; दोन एकवंशीय भाषांची तुलना करणे; हाहि अभ्यास ऐतिहासिक स्वरूपाचाच आहे.

ऐतिहासिक ध्वनिविचाराची सुरुवात तुलनात्मक व्याकरणापासून होते. म्हणून या व्याकरणाचा निर्माता बाॅप् याला हें श्रेय अप्रत्यक्षपणे जाते. अप्रत्यक्षपणे म्हणण्याचे कारण हें की बाॅप् स्वतः ध्वनिविचारज्ञ नव्हता. पण १८१८ मध्ये डॅनिश शास्त्रज्ञ रास्क् याने संस्कृतचे ज्ञान नसतां हि जर्मनिक भाषांचा ग्रीक, लॅटिन, स्लाव्ह या भाषांशी असलेला संबंध दाखविला. यानंतर चारच वर्षांनी आपल्या जर्मन व्याकरणांत ग्रिम् याने त्याच्या नांवाने प्रसिद्ध असलेला महत्त्वाचा ध्वनिविषयक सिद्धांत मांडला आणि आधुनिक भाषाशास्त्राचे बीजारोपण केले.

१८३३ मध्ये पाॅट् याने ध्वनिविचाराच्या ऐतिहासिक शाखेत व्युत्पत्ति या विषयाची भर घालून तुलनात्मक ध्वनिविचाराला प्रारंभ केला. पण

आतांपर्यंतचा ध्वनिविचार लिपींनी व्यक्त होणाऱ्या अक्षरांभोंवतीं झाला होता. अक्षरांकडे लक्ष न देतां तें उच्चारांकडे देण्याची शास्त्रीय दृष्टि श्लाय्-शर् यानें प्राप्त करून दिली. ध्वनींच्या परिवर्तनाचे नियम स्थिर आणि निश्चित आहेत असें गृहीत धरून तुलनेच्या तत्त्वावर इंडोयुरोपियनचें पूर्वरूप निश्चित करण्याचा त्यानें प्रयत्न केला, आणि या वंशांतील प्रत्येक भाषेच्या वेगवेगळ्या प्रदेशांतील उत्क्रांतीचा इतिहासाहि नजरेसमोर ठेवला. याच काळांत शरीरशास्त्रज्ञांनीं वर्णनात्मक ध्वनिविचारांत वरील प्रगति केली होती. श्लिफेर्सचा ध्वनिविचारावरील ग्रंथ तर वरींच वर्षे प्रमाणभूत मानला जात होता.

१८६३ सालीं डॅनिश गणितज्ञ ग्रासमान यानें संस्कृत, ग्रीक आणि जर्मनिक या भाषांतील सकृद्दर्शनीं अनियमित वाटणाऱ्या स्फोटकांचें स्पष्टीकरण केलें आणि १८७७ मध्ये त्याचाच देशवांधव व्हेर्नर यानें इंडोयुरोपियन भाषेंतील आघाताचा तिच्या पुढील अवस्थेवर होणारा परिणाम दाखवून दिला. अशा रीतीनें अनियमित रूपें आणि अपवाद यांच्यामागील विशिष्ट परिस्थितीचें अधिकाधिक ज्ञान होऊन ध्वनिपरिवर्तनाचें शास्त्रीय म्हणजे नियमबद्ध रूप अधिकाधिक मान्य होत चाललें. शेरर्, ऑस्ट्रॉफ्, ब्रुगमान् यांच्या संशोधनांनीं ही गोष्ट अधिक स्पष्ट झाली.

याच तत्त्वाच्या आधारावर इंडोयुरोपियन भाषेंत असलेल्या ए व ओ या स्वरांचें अस्तित्व (ते संस्कृत भाषेंत नष्ट झालें असूनहि) सिद्ध करण्यांत आलें. हा शोध १८७७ सालीं फे. द सोसूर व कोलित्स यांनीं प्रसिद्ध केला. इंडोयुरोपियन व्यंजनांचाहि अधिक अभ्यास होऊन या भाषेंत दोन क होते असें आस्कोली यानें दाखवून दिलें. १८७६ मध्ये ब्रुगमान् यांनीं असें निदर्शनाला आणलें कीं संस्कृत व ग्रीक या भाषांतील अच्या जागीं कांहीं ठिकाणीं इंडोयुरोपियन भाषांत अनुनासिक वर्ण सांपडतात. या सूचनेच्या दिशेनें जाऊन १८७८ मध्ये सोसूर यांनीं इंडोयुरोपियन स्वरपद्धतीवरील आपला सुप्रसिद्ध प्रबंध लिहिला. या वेळीं त्यांचें वय एकवीस होतें. या ग्रंथाचें महत्त्व हें कीं इतर ग्रंथांप्रमाणे परस्पराशीं संबंध नसलेल्या वेगवेगळ्या शोधांनीं तो भरलेला नसून ध्वनिविचारांतील एका

निश्चित विषयाचा पूर्ण आणि पद्धतशीर अभ्यास त्यांत प्रथमच आलेला आहे. एका विशिष्ट भाषेतील एका विशिष्ट वर्णसमुच्चयाचा शास्त्रीय अभ्यास करून त्यांनी भाषांच्या पद्धतशीर अभ्यासाला चालना दिली.

१८८९ सालीं व्हिम्ब्ले यानें दोन भिन्न भाषांत दिसून येणाऱ्या एकाच स्वरूपाच्या घटनेचा तुलनात्मक अभ्यास बाह्य स्वरूपाच्या आणि अर्थाच्या दृष्टीनें करून दाखविला. १८९५ मध्यें ग्रामाँ यांनीं ध्वनिविषयक नियमांची व्यापकता सिद्ध केली आणि ध्वनिविषयक घटना या बाह्यतः वेगवेगळ्या भाषांत भिन्नभिन्न असल्या तरी त्या सर्वांच्या मागील तत्त्व एकच कसें आहे, तें अभ्यासकांना पटवून दिलें. १९०१ सालीं मेये यांनीं विसदृशीकरणानाचा नियम शोधून काढला आणि हीं व्यापक तत्त्वे शोधून काढण्याची परंपरा अजूनहि चालू आहे.

मृतभाषांचा खोल अभ्यास आणि विद्यमान बोलीचें सूक्ष्म निरीक्षण यांच्या साहाय्यानें अजून पुष्कळ करतां येण्यासारखें आहे. दीर्घ व्यासंग आणि चिबटपणा या दोन गुणांनींच योग्य शास्त्रीय ज्ञान मिळविलेले निशामु संशोधक हें करूं शकतील.

प्रकरण पहिलें

ध्वनिनिर्मिति

सामुदायिक जीवन हें मनुष्यप्राण्याचें एक वैशिष्ट्य आहे. मनुष्य-प्राण्यांच्या समूहाला समाज ही संज्ञा आहे. या समाजाचें जीवन शक्य तितकें सुलभ व्हावें यासाठीं अनेक परंपरागत आचार निर्माण झाले आहेत आणि संस्था निर्माण करण्यांत आल्या आहेत. सहजीवनाच्या संवयीमुळेच विवाह, शिक्षण, शासनपद्धति इत्यादि संस्थांची आवश्यकता भासून त्या अस्तित्वांत आल्या आहेत. सहजीवनांत लोकांचा अनेक कारणांनीं एकमेकांशीं संबध येतो, अनेक गोष्टींत एकजुटीनें वागण्याची त्यांना आवश्यकता भासते. असें असल्यामुळे ज्याज्या साधनांनीं सामाजिक व्यवहार व्यवस्थित होऊन समाजाची प्रगति होईल तीं तीं साधनें उपयोगांत आणणें हें मानवी जीवनाचें एक मूलभूत तत्त्वच बनलें आहे.

या साधनांत भाषा या नांवानें परिचित असणाऱ्या साधनाला बरेंच वरचें स्थान द्यावें लागेल. विवाहादि संस्थाप्रमाणें भाषा ही देखील एक परंपरागत सामाजिक संस्था आहे, म्हणून सामाजिक संस्थांचे सामान्य नियम तिलाहि लागू पडतात. भाषेचा अभ्यास करतांना तिचें हें सामाजिक स्वरूप आपण एकसारखें लक्षांत ठेवलें पाहिजे. परंपरागत अशा एका विशिष्ट ध्वनिसमुच्चयानें एक विशिष्ट कल्पना व्यक्त करण्याचा संकेत पाळणारा मानवसमूह म्हणजेच एक विशिष्ट भाषा बोलणारा समाज. प्रत्येक भाषेची परंपरा ही त्याच्या समाजापुरती मर्यादित असते, परंतु सहजीवनाचें सर्वश्रेष्ठ आणि अपरिहार्य साधन म्हणून ध्वनींच्या साहाय्यानें व्यवहार चालवणें हें बहुतेक सर्व ज्ञात मानवसमाजांत रूढ असल्यामुळे आणि बाह्यतः परस्परभिन्न वाटणाऱ्या संस्कृतीमागील मानवी जीवन आर्थिक गरजा, भावना, आकांक्षा, या व इतर बाबतींत विलक्षण सारखें असल्यामुळे मनोगत व्यक्त करण्याचें साधन म्हणून उपयोगांत आणल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाषांच्या अभ्यासानंतर सर्व भाषांना लागू पडणारी

तत्त्वे भाषाशास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत. ध्वनींच्या साह्याने वनविलेले संकेत वापरून व्यवहार चालवणे हे सर्व भाषांमध्ये आढळणारे आद्य तत्त्व आहे; म्हणून ध्वनींचा अभ्यास ही भाषाशास्त्राचे यथार्थ ज्ञान करून देणारी पहिली, सर्वांत आवश्यक आणि अपरिहार्य गोष्ट आहे.

* * * * *

सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारी दोन कारणे आहेत. एक त्याचा हात, दुसरे त्याची भाषाशक्ति.

स्वतःच्या हाताचा मनुष्य वाटेल त्याप्रमाणे उपयोग करू शकतो. त्याला झाडावरचे फळ हवे असेल तर हातांत काठी घेऊन तो ते पाहू शकतो. पक्ष्यांप्रमाणे चोचीचा प्रहार करून किंवा जनावरांप्रमाणे चावा घेऊन त्याला त्या फळावर असल्या जागीच हळा चढवावा लागत नाही. तो ते अप्रत्यक्ष रीतीने मिळवू शकतो. त्याच्या हाताच्या विशिष्ट रचनेमुळे हे शक्य झालेले आहे. माणसाची बौद्धिक प्रगति इतकी झालेली आहे की साध्यप्राप्तीसाठी त्याला स्वतःला साध्याकडे जावे लागत नाही; साधनाचा उपयोग करून तो ते गाठू शकतो.

भाषाशक्ति हे अशाच प्रकारचे दुसरे एक साधन आहे. आपल्या मनांतली इच्छा ध्वनिरूप साधनाने मनुष्य दुसऱ्याकडे व्यक्त करू शकतो आणि आपले इच्छित मिळवू शकतो.

साधनाचा उपयोग करून साध्य गाठणे हे मनुष्याच्या श्रेष्ठत्वाच्या वरील दोन कारणांमागील सामान्य तत्त्व होय. साधनाचे महत्त्व मनुष्याच्या जीवनांत इतके आहे की नव्या साधनांचा शोध लावणे अथवा ती निर्माण करणे या दृष्टीने मानवजातीचा होत राहिलेला विकास हाच मानवी संस्कृतीचा खरा इतिहास होय, असे म्हणण्यास हरकत नाही. व्याक्ति स्वतःचे साध्य मिळवण्यासाठी जे साधन हुडकून काढते त्याचे स्वरूप अनिश्चित असणे शक्य आहे. झाडावरचे फळ पाडण्यासाठी कोणी काठीचा उपयोग करील, दुसरा एखादा अचूक नेम मारून ते दगडाने पाडील, तर तिसरा स्वतःच झाडावर चढून ते हाताने तोडून घेईल.

पण व्यक्तीच्या व्यवहारांत असणारे हे स्वातंत्र्य सामाजिक जीवनांत नसतें. सामाजिक जीवनाची सफलता सर्वांनी एकाच प्रकारच्या साधनांचा उपयोग करण्यावर अवलंबून असते, या सर्वमान्य साधनाला सामाजिक संस्था असें म्हणतात.

एक विशिष्ट समाज एका विशिष्ट भाषेचा उपयोग करून आपले व्यवहार करत असतो, भाषा हा प्रत्येक समाजाचा परंपरागत वारसा आहे. त्यांतले संकेत सर्वांनी पाळले पाहिजेत. त्यांत व्यक्तिस्वातंत्र्याला वाव नाही; म्हणून वरील विवेचनाच्या आधारानें भाषा ही देखील एक सामाजिक संस्था आहे हें कबूल करावें लागेल. ही सामाजिक संस्था आपलें कार्य कसें करते हें आपणांला पहायचें आहे.

समजा कीं तहान लागल्यामुळें आपणाला पाणी पिण्याची आवश्यकता भासली, तर आपणाला पाणी हवें आहे ही इच्छा आपण ध्वनिरूप साधनानें दुसऱ्याकडे व्यक्त करूं शकतो व ती पुरी करून घेऊं शकतो.

या कार्यमालिकेंतले सर्व टप्पे आपण पाहूं : तहान लागतांच पाणी पिण्याचा विचार मनांत येतो; तो सफल व्हावा अशी इच्छा त्यानंतर निर्माण होते; त्यामुळें ती दुसऱ्याला कळविण्याचा प्रयत्न घडून येतो; त्या प्रयत्नाचा परिणाम ध्वनिरूपानें मूर्त स्वरूपाला येणें याचें नांव भाषा. परंतु ध्वनिरूपानें व्यक्त केलेला विचार जोपर्यंत श्रोत्याला ऐकूं गेलेला नाही तोपर्यंत वक्त्यानें आरंभलेलें कार्य—म्हणजे ध्वनिरूपानें आपलें मनो-गत दुसऱ्याला कळवण्याचा प्रयत्न—पूर्ण झालें असें म्हणतां येणार नाही. ध्वनिरूप विचार ऐकूं येणें याला श्रुति असें म्हणतात. तो श्रोत्याला कळणें याचें नांव आकलन. भाषेचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठीं विचार, इच्छा, प्रयत्न, भाषा, श्रुति आणि आकलन या तत्त्वांचें योग्य ज्ञान करून घेतलें पाहिजे. येथें हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं वक्त्याच्या विचाराचें आकलन केवळ तो ऐकून होत नाही, तर ज्या ध्वनिपरंपरेचा तो उपयोग करतो ती श्रोत्याच्या परिचयाची असली तरच हें आकलन होणें शक्य आहे. वक्ता आणि श्रोता एकाच ध्वनिपरंपरेचा उपयोग करणारे, म्हणजे एकच भाषा बोलणारे व समजणारे असले पाहिजेत.

या ठिकाणी मात्र यांतल्या एकाच तत्त्वाचा विचार करायचा आहे. सें म्हणजे ज्या साधनानें विचार व्यक्त होतात तें साधन, अर्थात् ध्वनि.

कर्णेद्रियावर एक विशिष्ट प्रकारची संवेदना घडवणाऱ्या वायुलहरींना ध्वनि असें म्हणतात. पदार्थविज्ञानशास्त्राच्या नियमानुसार अनेक प्रकारें या लहरी निर्माण होण्याची शक्यता असते; परंतु घड्याळाची टिकटिक, पक्ष्यांची किलविल, दगांचा गडगडाट, झाडांचीं पानें सळसळण्यामुळे होणारा आवाज, धातूवर आघात होऊन उत्पन्न झालेल्या नादलहरी, इत्यादि ध्वनी भाषाशास्त्राच्या क्षेत्रांत येत नाहींत. आपलें मनोगत व्यक्त करण्याच्या हेतूनें मनुष्याच्या तोंडांतून बाहेर पडणाऱ्या ध्वनींचाच विचार या शास्त्रांत केला जातो, म्हणून या ध्वनीचें पृथक्करण व वर्गीकरण करणें, तो निर्माण कसा होतो हें पहाणें आणि तो जेथें निर्माण होतो, त्या मनुष्याच्या अवयवांचा परिचय करून घेणें, ही ध्वनीचें योग्य ज्ञान होण्याला लागणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या अवयवांचा आणि नैसर्गिक साधनांचा उपयोग करून मनुष्य ध्वनि निर्माण करतो त्यांना ध्वनियंत्र ही संज्ञा आहे. या यंत्राची हालचाल कशी घडते, त्याचे महत्त्वाचे भाग कोणते आणि ध्वनीत भेद उत्पन्न होण्याचीं कारणें कोणतीं याचा विचार ध्वनीचें मूलभूत स्वरूप समजण्यासाठीं केला पाहिजे.

एखादा ध्वनि ऐकल्यानंतर पूर्वपरिचय असल्यास तो कोणत्या घटकांचा बनलेला आहे, हें स्थूलमानानें आपणाला सांगतां येतें. राम (उच्चारांत राम्) हा शब्द उच्चारतांच त्यांत र, आ, म् हे तीन मूलभूत ध्वनी आहेत; किंवा सीता या शब्दांत म्, ई, त, आ हे चार मूलभूत ध्वनी आहेत, हें सामान्यपणें कोणताहि सुशिक्षित मनुष्य सांगू शकेल. या मूलभूत ध्वनीचें यापेक्षां अधिक पृथक्करण करणें श्रोत्याला शक्य नसतें. अशा रीतीनें बाह्यतः एका ठराविक मर्यादेपलिकडे ज्यांचें अधिक पृथक्करण करणें शक्य नसतें त्या अविभाज्य ध्वनींना वर्ण असें म्हणतात.

अशा रीतीनें ध्वनीचें पृथक्करण जरी श्रोत्याकडून होत असलें तरी त्याचा यादून अधिक अभ्यास करण्यासाठीं ध्वनि जेथें निर्माण होतो तेथेंच, म्हणजे

वक्त्याच्या ध्वनियंत्राकडेच, आपणाला लक्ष दिलें पाहिजे; कारण ध्वनीं-
तील भेद समजण्याचें कार्य जरी कानांकडून होतें, तरी उच्चाराच्या
दृष्टीनें त्यांत असलेले फरक बोलणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणींच आपणाला
सांपडतात. वेगवेगळ्या ध्वनींचें स्वतंत्रपणें पूर्ण ज्ञान होण्यासाठीं ध्वनि-
यंत्राच्या रचनेची आणि हालचालींची सूक्ष्म माहिती आपण करून
चेतली पाहिजे.

येथें बोलणें व ऐकणें या दोन क्रियांनीं ध्वनिव्यापाराचीं दोन टोके—
प्रारंभ व शेवट—दर्शवलीं जातात, म्हणून आपण आधीं त्यांचें स्वरूप
थोडक्यांत समजावून घेऊं.

ध्वनि निर्माण झाल्यापासून तो ऐकूं येईपर्यंत त्याला तीन अवस्थांमधून
जावें लागतें:

निर्मिति किंवा उक्ति म्हणजे वक्त्यानें ध्वनि निर्माण करणें;

हृति म्हणजे तो वक्त्याच्या तोंडापासून श्रोत्याच्या कानांपर्यंत जाऊन
पोंचणें; आणि

श्रुति म्हणजे तो श्रोत्यानें ऐकणें.

मनुष्य मुका असेल तर निर्मिति होणार नाहीं, म्हणजे तो बोलूं शकणार
नाहीं. बोलणारा व ऐकणारा एकमेकापासून फार अंतरावर असतील तर
हृति होणार नाहीं, म्हणजे वक्त्याचा आवाज श्रोत्याच्या कानांपर्यंत जाऊन
पोंचणार नाहीं. वक्ता ज्याच्याशीं बोलतो तो मनुष्य बहिरा असेल तर
श्रुति होणार नाहीं, म्हणजे वक्त्याचें बोलणें त्याला ऐकूं येणार नाहीं.

यांपैकीं हृति आणि श्रुति यांचा विचार भाषाशास्त्रांत होत नाहीं,
फक्त निर्मितीचाच होतो. ध्वनियंत्राच्या साहाय्यानें मनुष्याला कोणकोणते
वर्ण निर्माण करतां येतात, ते कसे निर्माण होतात व त्यांचें वर्गीकरण
कसें करायचें या गोष्टींचा सामान्य विचार भाषाशास्त्राच्या ज्या शाखेत
करण्यांत येतो तिला ध्वनिविचार असें म्हणतात. हा अभ्यास कोणत्याहि
एका विशिष्ट भाषेंतील ध्वनींचा नसतो. एका विशिष्ट भाषेंतील ध्वनींचा


विचार त्या भाषेच्या व्याकरणाकडून होत असून अशा अभ्यासाला वर्णविचार हें नांव आहे.

श्वासोच्छ्वासाच्या नैसर्गिक क्रियेचा उपयोग करून मनुष्य ध्वनि निर्माण करतो. शरीराच्या ज्या भागांत हवा खेळते ते सर्व भाग आणि या भागांशी ज्यांचा निकटचा संबंध येतो ते सर्व अवयव, हीं ध्वनिनिर्मितीचीं आणि ध्वनींतील भेद दर्शविण्याचीं मूलभूत साधनें आहेत. छाती व पोटा, फुफुसें, श्वासनलिका, कंठ, घसा, तालुपट, तोंड आणि नाक, हे ध्वनियंत्राचे मुख्य घटक आहेत. श्वासोच्छ्वास चालूं असतांना हवा फुफुसांत सांठविण्याचें आणि बाहेर सोडण्याचें काम एकसारखें चालूं असतें.

प्रथम उच्छ्वासावरोध नाकपुढ्यांच्या वाटेनें हवा टाळूच्या वर असलेल्या नाकाच्या पोकळींत येते. तेथून ती तालुपटाच्या (म्हणजे पडजीभेच्या) मागील घशांत येते. तेथून कंठप्रदेशांत आल्यावर तिच्यापुढें दोन भिन्न मार्ग उभे रहातात. त्यांपैकी एक गळ्याच्या पुढच्या भागाला असून त्यांतून हवा फुफुसांत प्रवेश करते; याला श्वासमार्ग असें म्हणतात, याच्याच मागच्या बाजूला दुसरा मार्ग असून या मार्गांतून आपण खाल्लेले अन्न आंतड्यांत प्रवेश करते; याला अन्नमार्ग ही संज्ञा आहे. अन्न तोंडावाटे अन्नमार्गांत उतरत असतां जिभेच्या मागील टोकाला असलेले जिह्वा-मूल खाली दाबले जाऊन श्वासमार्गाचा रस्ता बंद करते; त्यामुळे जेवतांना पुढें सरकारणें अन्न श्वासमार्गांत शिरून श्वासावरोध करूं शकत नाही. जेवणें व बोलणें या क्रिया एकदम चालूं ठेवल्यास कित्येकदां अन्नाचे कण श्वासमार्गांत जाऊन ठसका लागतो ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाची आहे.

फुफुसांत सांठवलेली हवा श्वासनलिकेंतून परत वर येऊन तोंडावाटे बाहेर नेण्यांत आली तरच ध्वनिनिर्मिती होऊं शकते.

पण श्वासोच्छ्वासाच्या नैसर्गिक क्रियेंत नाकावाटे श्वासमार्गांत येणारी व परत नाकावाटे बाहेर पडणारी हवा तोंडांत कशी आणतां येईल, याची साहिती आपण आधीं करून घेतली पाहिजे.



पुरवयंत्र
 (आकृति २)

[पान नं. १२]

[10] 2001

आपण ज्यावेळीं श्वास आंत घेतो त्यावेळीं नाकपुडी आणि नाकाची पोकळी या मार्गांनी तालुपटाच्या मागच्या बाजूने हवा श्वासमार्गांत प्रवेश करते. तालुपट आड आला नसता तर कांहीं हवा तोंडांतहि गेली असती. परंतु तालुपट हें घसा व तोंड यांना विभागणारें एक दार असून तें पाहिजे तेव्हां उघडतां येतें व बंद करतां येतें, श्वास चालू असतांना तालुपट खाली लोंबत असतो आणि हवेची तोंडाकडे जाण्याची वाट बंद असते. हा तालुपट मागच्या बाजूने वर नेऊन बाहेर पडणाऱ्या हवेचा नाकाच्या पोकळींत प्रवेश करण्याचा मार्ग आपण पूर्णपणें बंद करूं शकतो किंवा थोडी हवा नाकावाटें व थोडी तोंडावाटें जाईल अशा रीतीने आपणाला तो अर्धवट बंदहि करतां येतो.

यावरून तालुपटाची हालचाल ध्वनिनिर्मितीला अपरिहार्य आहे हें दिसून येईल.

हवा तोंडांत येऊन जो ध्वनि निर्माण करते त्याचें स्वरूप तोंडांतील अवयवांच्या हालचालीवर अवलंबून असतें. म्हणून आधीं आपण या अवयवांचा परिचय करून घेऊं.

तालुपटाकडून आरंभ करून ओठांच्या दिशेनें जात जात आपण तोंडाची वरची बाजू पाहूं लागलों तर सर्वांत आधीं तालुपटाला लागून असलेला टाळूचा मऊ भाग येतो. हा टाळूचा सर्वांत मागचा भाग असून त्याला मृदुतालु अथवा अंततालु असें म्हणतात. याच्यानंतर टाळूचा सर्वांत उंच व खोलगट असा मध्यभाग येतो; त्याचें नांव मध्यतालु किंवा तालुशिखर. याहून जरा पुढें येतांच दांतांपूर्वी येणारा टाळूचा कठीण भाग लागतो; याचें नांव पूर्वतालु किंवा कठिनतालु.


चावण्याच्या दांतांच्या मुळार्शी आणि कठिनतालूला प्रारंभ होण्यापूर्वी अर्धवर्तुलाकृति चिन्हाच्या माळेचा एक प्रदेश आहे; या प्रदेशाला दंतमूलें असें म्हणतात. दंतमूलांनंतर वरचे दांत लागतात. वरच्या व खालच्या दांतांना आच्छादणारे ओठ उजव्या व डाव्या बाजूला ज्या ठिकाणी एकमेकांना मिळतात त्या बिंदूंना ओष्ठसंधि असें नांव आहे. खालच्या दांतांना लागूनच अधोदंतमूलें आहेत. तोंड बंद असून श्वासोच्छ्वास चालला

असतां खालील चावण्याच्या दांतांना जिभेचें टोंक लागलेलें असतें, या टोकाला जिव्हाग्र हें नांव असून त्याच्या मागील बाजूला दाढांपर्यंत पसरलेल्या जिभेच्या बाकीच्या भागाला जिव्हापृष्ठ असें म्हणतात. तोंडांतील इतर सर्व अवयवांपेक्षां जिभेची हालचाल ही अधिक विविध प्रकारची व अधिक महत्त्वाची आहे, आणि तोंडांतून बाहेर पडणाऱ्या हवेला अडवून घरण्याचें काम ती ओठांइतकें पूर्णपणें करत नसली, तरी तोंडांत वेगवेगळ्या ठिकाणी हवेला कमी अधिक प्रमाणांत अडथळा करून ध्वनींच्या उच्चारांत ती असंख्य भेद निर्माण करूं शकते; म्हणून उच्चारभेद समजून घेण्याच्या अभ्यासांत जिभेची हालचाल ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

जिभेच्या सर्वांत मागच्या भागाला जिव्हामूल म्हणतात. जिव्हामूलाच्या बाजूनें श्वासमार्गांत प्रवेश करतांच गळ्याच्या पुढें असलेली कंठग्रंथि लागते. ही पुरुषांच्या बाबतींत विशेष प्रामुख्यानें दिसून येते. कंठग्रंथीच्या मागच्या बाजूस दोन मांसपिंड असून हे मांसपिंड व कंठग्रंथि यांच्या दरम्यान स्वरनालिका वसलेल्या आहेत. स्वरनालिका एकंदर चार असून त्या उजवीकडे एकाखाली एक व डावीकडे एकाखाली एक अशा आहेत. यांपैकी फक्त खालच्या दोन स्वरनालिकांतच कंप निर्माण करण्याचें सामर्थ्य असल्यामुळे त्यांना खऱ्या स्वरनालिका अशी संज्ञा आहे. वरच्या व खालच्या स्वरनालिकांतील पोकळीला मोगान्यीची पोकळी असें म्हणतात. स्वरनालिकांच्या या पोकळींतून हवा ये-जा करत असते.

श्वासोच्छ्वास चालूं असतांना (१) हवा नाकावाटे ये-जा करत असते, (२) तोंड बंद असतें, (३) तालुपट खाली लोंबत असतो आणि (४) स्वरनालिका स्तब्ध असतात.

मनुष्य बोलूं लागतांच (१) हवा तोंडावाटे बाहेर जाऊं लागते, (२) तोंडांतील अवयवांची हालचाल सुरू होते, (३) तालुपट खाली लोंबत रहातो किंवा वर जातो आणि (४) स्वरनालिका स्तब्ध रहातात किंवा कंपयुक्त होतात.



स्वरनालिका (मागच्या बाजूने)
 (आकृति ३)

[पान नं. १४]



उच्चार करतां येण्यासारख्या ध्वनींची संख्या या चार तत्त्वांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संयोगावर अवलंबून राहिल; पण नीट विचार केला तर आपल्या लक्षांत येईल की यांतल्या तीन तत्त्वांचे आपणांज निश्चित ज्ञान आहे. हवेचे वहिस्सरण एकाच प्रकारचे असते. तालुपटाच्या वागण्याचे प्रकार दोन : खाली लोंबत रहाणे किंवा वर जाणे. स्वरनालिकांच्या वागण्याचे प्रकारहि दोन : स्तब्ध रहाणे किंवा कंप पावणे.

मात्र चवथें तत्त्व हें अतिशय अनिश्चित स्वरूपाचें आहे. या ठिकाणी ओठ, दांत, दंतमूले, कठिनतालु, मृदुतालु, तालुशिखर, जिह्वाम, जिह्वापृष्ठ, या सर्वांच्या वेगवेगळ्या हालचालीनी व स्पर्शस्थानांनी असंख्य प्रकारचे ध्वनी निर्माण होतात.

पण तत्त्वतः मनुष्याच्या ध्वनियंत्राकडून निर्माण होऊं शकणाऱ्या सर्व ध्वनींची माहिती देणें ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. ध्वनींचा अभ्यास व वर्गीकरण कसे करावें, याची दिशाच ध्वनिविचारांत दाखवली जाते; म्हणून कोणत्याहि विशिष्ट भाषेचें व्याकरण अथवा इतिहास लिहूं इच्छिणाऱ्या अभ्यासकानें ध्वनिनिर्मितीच्या मुळाशी असलेलीं तत्त्वे नीट समजावून घेऊन मगच स्वभाषेंतील ध्वनींची चर्चा केली पाहिजे.

वरील गोष्टी नीट लक्षांत घेतल्या तरच पुढील विवेचन समजणें सोपें होईल.

फुफ्फुसांत असलेली हवा स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून तोंडांतून बाहेर पडूं लागली म्हणजे एक प्रकारचा ध्वनि ऐकूं येतो. स्वरनालिका स्वब्ध ठेवूनहि हवा अशा रीतीने बाहेर लोटतां येते, पण त्यामुळे निर्माण झालेला ध्वनि पहिल्या ध्वनीपेक्षा कठोर वाटतो. हवेचा लोट तोंडाबाहेर पडून उत्पन्न झालेल्या या ध्वनीला प्राण असें म्हणतात. त्यापैकी पहिला प्राण हा स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून निर्माण होत असल्यामुळे त्याला सकंप (किंवा संस्कृत व्याकरणाच्या भाषेत म्हणायचें झालें तर मृदु) प्राण असें म्हणतात. हा संस्कृत भाषेंतला ह होय. दुसऱ्या प्राणाच्या वेळीं स्वरनालिका स्वब्ध असतात, म्हणून त्याला निष्कंप (किंवा संस्कृत व्याकरणाच्या परिभाषेप्रमाणें कठोर) प्राण अशी संज्ञा आहे. हा संस्कृत

भाषेतला विसर्ग होय. घ, घ, भ, वगैरे मृदु म्हणजे सकंप व्यंजनांत सांपडणारा प्राण हा सकंप प्राण किंवा श्वास होय. ख, थ, फ वगैरे कठोर म्हणजे निष्कंप व्यंजनांत सांपडणारा प्राण हा निष्कंप प्राण किंवा विसर्ग होय.

विसर्ग म्हणजे कठोर ह आणि श्वास म्हणजे मृदु ह.

स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून होणारे ध्वनी मृदु आणि स्वरनालिकांत कंप उत्पन्न न करतां होणारे ध्वनी कठोर.

तोंडाची हालचाल किंचित् बदलून स्वरनालिकांत कंप सुरू असतांना आपणखी एक प्रकारचा ध्वनि आपणाला निर्माण करतां येतो. मात्र हच्या उच्चार्याच्या वेळीं ज्याप्रमाणें हवा मोठ्या प्रमाणांत आणि जोरानें बाहेर पडते त्याप्रमाणें ती या ध्वनीच्या उच्चारांत पडत नाहीं. हवा एका ठराविक प्रमाणांत बाहेर पडत राहून तिच्या सांठ्याच्या प्रमाणांत आपल्याला या ध्वनीचें उच्चारण चालू ठेवतां येतें. अशा रीतीनें हवेचा प्रवाह जितका वेळ आपणाला बाहेर सोडतां येईल तितका वेळ हा ध्वनि चालू रहातो, म्हणून या ध्वनीला (म्हणजे स्वराला) प्रवाही ध्वनि असें म्हणतात. प्रवाह हें सर्व स्वरांचे वैशिष्ट्य आहे, शिवाय सर्व स्वर सकंपही असतात, म्हणून स्वर हे सकंप (म्हणजे मृदु) आणि प्रवाही (म्हणजे कमी अधिक वेळ उच्चारतां येणारे अथवा न्हस्वदीर्घ) ध्वनी होत.

आतां अशी कल्पना करा कीं फुफ्फुसांतली हवा तोंडांत येतांयेतांच ओठ मिटले गेले, हवेला अडथळा उत्पन्न झाला; इतक्यांत ओठ एकदम उघडले जाऊन हवा बाहेर पडली, तर जो ध्वनि उत्पन्न होईल त्याला (म्हणजे या उदाहरणांतल्या पला) व्यंजन असें म्हणतात. बाहेर पडणारी हवा बाटेंत अडवली गेल्यामुळे या ध्वनीला एक विशिष्ट आवाज प्राप्त झाला, म्हणून अडथळा हें व्यंजनांचें वैशिष्ट्य होय. उच्चार होण्यापूर्वी हवा ज्या ठिकाणी अडवली जाते त्या ठिकाणाला त्या व्यंजनाचें स्पर्शस्थान म्हणतात. प या उच्चारांत हवा ओठांकडून अडवली गेली असल्यामुळे पचें स्पर्शस्थान ओठ हें होय आणि प्रत्येक व्यंजनाचें



दधक स (स)
(आकृति ६)

[पान नं. २४]



दधक फ
(आकृति ५)

[पान नं. १७, २३]



प
(आकृति ४)

1942

1942

1942

वर्गीकरण त्याचें स्पर्शस्थान लक्षांत घेऊन करण्यांत येत असल्यामुळे प ओष्ठवर्गातलें किंवा ओष्ठ्य व्यंजन होय.

वर्णांची विभागणी स्वर आणि व्यंजनें या दोन वर्गांत करण्याची प्रथा आहे. वस्तुतः ध्वनि या सामान्य नांवानें दर्शविल्या जाणाऱ्या स्वर आणि व्यंजन या वर्गांना विभागणारी निश्चित रेषा काढणें कठीण आहे. शिवाय कित्येक वर्ण स्थानपरत्वे स्वर किंवा व्यंजन यांपैकी कोणतीहि भूमिका करूं शकत असल्यामुळे या दोहोंतील भेद पुष्कळदां मूलभूत नसून कार्यविषयक असतो, हें उघड आहे, आणि पुढील विवेचनांत योग्य ठिकाणीं हें दाखवूनहि देण्यांत येईल; मात्र स्वर आणि व्यंजनें यांतला जो ठळक भेद वर सांगितला त्या भेदाच्या (म्हणजे ध्वनीच्या उच्चारांत कर्मांत कमी आणि अधिकांत अधिक अडथळा यांच्या) प्रमाणानुसार या वर्णांत एक प्रकारचा अनुक्रम नक्की करतां येतो. या क्रमानुसार मिळालेलीं वर्णमालिकेचीं दोन टोंके एकमेकाहून स्पष्टपणें भिन्न आहेत असें दाखवून देतां येतें.

अडथळा शून्य	आ	(इतर सर्व वर्ण)	(व्यंजन)
(स्वर)			

प्रथम ज्यांत अडथळा मुळींच नाही असें या मालिकेचें टोंक आपण घेऊं. अशी कल्पना करा की तोंड पूर्ण उघडलें आहे, जीभ जागच्या जागीं स्वस्थ पडून आहे, तालुपट वर गेला आहे, तोंड पूर्ण उघडें असल्यामुळे तोंडांतून बाहेर पडतांना हवेली अडथळा होणार नाही; तालुपट वर गेल्यामुळे हवा श्वासमार्गांतून तोंडांत येतांना तिला अडथळा होणार नाही; आणि जीभहि जागच्या जागीं पडून असल्यामुळे हवेली तोंडांतल्या तोंडांत अडथळा होणार नाही, अशा परिस्थितीत स्वरनालिकांत कंप उत्पन्न झाला आणि हवा तोंडाबाहेर पडली तर आ हा स्वर निर्माण होईल.

परंतु तोंड पूर्ण मिटलें आहे, जीभ जागच्या जागीं स्वस्थ पडून आहे आणि तालुपट वर गेला आहे, अशी आतां कल्पना करा, अशा वेळीं स्वर-
ध्व.वि....२

नालिका निष्कंप राहून हवा एकदम तोंडांत आली तर तिला बाहेर जाण्याचा मार्ग (म्हणजे तोंड) पूर्णपणे बंद असल्याचे आढळून येईल. तोंड पूर्णपणे बंद असणे हा सर्वांत मोठा अडथळा होय; तो दूर करून हवा एकदम बाहेर पडली तर प हें व्यंजन निर्माण होईल.

ज्यांत उद्धाटन किंवा तोंडाचे उघडणे (म्हणजे हवेला बाहेर जाण्याची वाट) शून्य आहे अशा प या वर्णाकडून ज्यांत उद्धाटन पूर्ण आहे अशा आ या वर्णाकडे आपण क्रमाक्रमाने गेलो, तर वाटेत आपणांला इतर सर्व वर्ण भेटतील.

प हें व्यंजन उच्चारतांना हवेला झालेला अडथळा ओठांकडून झाला होता; म्हणून प या व्यंजनाला ओष्ठ्य व्यंजन म्हणतात आणि ओठांकडून हवेला अडथळा निर्माण होऊन त्याचा उच्चार होतो यासाठी ओठ हें त्याचे स्पर्शस्थान आहे असे म्हणतात. कोणत्याहि वर्णाचा उच्चार होण्यापूर्वी हवा ज्या ठिकाणी अंशतः अथवा पूर्णतः अडवली जाते त्या ध्वनियंत्राच्या भागाला त्या वर्णाचे स्पर्शस्थान मानतात. पण जिभेकडून अडथळा होऊनहि एखादा वर्ण निर्माण होऊ शकतो; अशा वर्णाच्या उच्चाराच्या वेळी ज्या भागाला जिभेचा स्पर्श होऊन ध्वनि उत्पन्न होतो, तो भाग त्या वर्णाचे स्पर्शस्थान होय. जीभ ही तोंडांत पसरलेली आहे, ती अनेक प्रकारच्या हालचाली करू शकते आणि म्हणून तिला अनेक प्रकारचे ध्वनी निर्माण करता येतात. दांत, दंतमूळ, टाळूचे वेगवेगळे भाग, यांना तिचा स्पर्श होऊन जी व्यंजन निर्माण होतात, त्यांचा उच्चार होण्यापूर्वी हवा दांत, दंतमूळ, इत्यादि ठिकाणी अडवली जाते; म्हणून या ठिकाणांना त्या त्या व्यंजनांची स्पर्शस्थाने म्हणतात; व या स्पर्शस्थानांवरूनच या व्यंजनांना दंत्य, दंतमूलीय, तालव्य हीं नावे देण्यांत आली आहेत.

पण व्यंजनांचा अधिक विचार करण्यापूर्वी त्यांच्या उच्चाराला आवश्यक अशा हालचालींची आपण माहिती करून घेऊं.

प्रथम हवा फुफ्फुसांतून बाहेर निघते. श्वासनलिकेतून तोंडांत येतांच ती ओठांकडून किंवा तोंडांतल्या इतर कोणत्यातरी भागां जिभेकडून

अडवली जाते आणि यानंतर ताबडतोब किंवा काहीं वेळानंतर हा अडथळा दूर करून ती बाहेर पडते. म्हणजे या उच्चारणक्रियेत पुढीलप्रमाणे तीन टप्पे आहेत:

(१) फुफ्फुसांत सांठविलेली हवा तोंडाबाहेर पडण्यापूर्वी कुठेंतरी अडवली जाणें. याचें नांव स्तंभन.

(२) अडवलेली हवा धरून ठेवणें. याचें नांव धृति.

(३) धरून ठेवलेली हवा अडथळा दूर करून बाहेर पडणें. याचें नांव स्फोट.

म्हणून स्फोट हें ज्या व्यंजनांचें वैशिष्ट्य आहे त्या व्यंजनांना स्फोटक असें म्हणतात.^२ प, त, क, हीं स्फोटक व्यंजनें होत.

सामान्यतः स्फोटकाच्या उच्चारांत स्तंभनामागून ताबडतोब स्फोट होतो. धृति (म्हणजे अडवलेली हवा धरून ठेवण्याची कालमर्यादा) जवळ जवळ शून्य असते. प किंवा त यांसारख्या साध्या स्फोटकाचा उच्चार करून पाहिला म्हणजे हें चटकन् आपल्या लक्षांत येईल. धृति म्हणजे अडवून ठेवलेल्या व्यंजनाचा स्फोट होण्याला लागणारा काळ. जरी हा काळ साध्या स्फोटकांत जवळजवळ शून्य असतो तरी त्त, प्प, क्क, इत्यादि व्यंजनयुग्मांत तो आपल्याला स्पष्टपणें दिसून येतो. अति व अत्ति या दोन शब्दांत उच्चारदृष्ट्या फरक इतकाच कीं पहिल्या शब्दांतील त धृतिशून्य आहे, म्हणजे या शब्दांतील त च्या उच्चारासाठीं अडवलेली हवा ताबडतोब सोडून द्यावी लागते; दुसऱ्या शब्दांतील त ची धृतिमर्यादा कानाला उमगणारी असते आणि अडवून धरलेल्या हवेला आपण (तिच्या सांठ्याच्या प्रमाणांत) पाहिजे तितका वेळ थोपवूं शकतो. कोणत्याहि वर्णाची धृतिमर्यादा वाढवणें म्हणजे तो वर्ण दीर्घ करणें. ज्या वर्णाची धृतिमर्यादा कमीत कमी म्हणजे जवळजवळ शून्य आहे त्याला ष्स्व म्हणतात.^३ अत्ति या शब्दामधला त हा अति या शब्दामधल्या त पेशां दीर्घ आहे; हाच या दोन तमधला फरक. यावरून व्यंजनयुग्म म्हणजे एकच व्यंजन दोनदां उच्चारणें नसून एकाच व्यंजनाची धृति वाढवून त्याचा दीर्घ उच्चार करणें हें होय.

जर स्तंभन हें व्यंजनावर > हें चिन्ह काढून आपण व्यक्त केलें आणि धृति व स्फोट यांना... व < हीं चिन्हे आपण दिलीं, तर अति व अत्ति यांतला फरक आपणाला पुढें दिल्याप्रमाणें दाखवतां येईल.

><
अति : अ त् इ
 > <
अत्ति : अ त ... इ

धृति म्हणजे वर्णाच्या उच्चाराला लागणारी कालमर्यादा होय हें दाखवून दिल्यानंतर स्तंभन व स्फोट यांमधील भेद आपण उदाहरणांनीं स्पष्ट करून घेजं.

एखाद्या स्फोटकाचा उच्चार होण्यापूर्वीच्या सर्व क्रिया घडून आल्या आणि लगेच आपण तोंडाचे अवयव दुसऱ्या स्फोटकाच्या स्पर्शस्थानीं आणले, तर हा भेद स्पष्टपणें लक्षांत येतो. अशी कल्पना करा कीं हवेच्या बहिस्सरणाच्या वेळीं जिभेचें टोंक वरच्या दांतांवर दाबलेलें आहे; स्वरनालिका स्तब्ध असून तालुपट वर गेलेला आहे; इतक्यांत जिह्वापृष्ठाचा स्पर्श जर मृदुताळला झाला आणि हवा लगेच तोंडाबाहेर पडली (म्हणजे स्फोट झाला), तर त्क हें संयुक्त व्यंजन आपणाला मिळेल. यांतील त चा स्फोट झालेला नाही, कारण त्याचें स्तंभन चालूं असतांनाच क ला लागणारी उच्चारक्रिया घडून आलेली आहे; आणि क हा तच्या मागून आलेला असल्यामुळें त्याचाच काय तो स्फोट झालेला आहे. तचें केवळ स्तंभनच झालेलें असल्यामुळें त्याला स्तंभित व्यंजन म्हणतात आणि कचा स्फोट झालेला असल्यामुळें त्याला स्फुट व्यंजन म्हणतात. यांपैकी स्तंभित व्यंजन धृति वाढवून दीर्घ करतां येतें; स्फुट व्यंजन मात्र धृतिशून्य असतें. आपण स्वीकारलेल्या चिन्हांच्या मदतीनें हें व्यंजन पुढीलप्रमाणें व्यक्त करतां येईल.

> ><
त्क : त् क् अ
 > ><
उत्कट : (उ) त् ... क् (अट)

याच्या उलट असें समजू या कीं वरील परिस्थितीतच जिह्वापृष्ठाचा स्पर्श मृदुताळूला झाला असतांनाच जीभ खाली येऊन जिह्वाग्र वरच्या दांतांवर दाबलें गेलें आणि लगेच स्फोट घडून आला तर क्त हें संयुक्त व्यंजन निर्माण होईल, यांतील क स्तंभित असून त स्फुट आहे, हें आपणाला खाली दिल्याप्रमाणें दाखवतां येईल.

> ><
क्त : क् त् अ

> ><
रक्त : (र) क् - - - त् (अ)

शब्दाचे अवयव पाडण्याच्या कार्मी त्याचप्रमाणें कालांतरानें एकाच भाषेंतील ध्वनीचें परिवर्तन कसें घडून येतें हें नीट समजण्याच्या कार्मी उच्चारपद्धतीच्या या मूलभूत तत्वांचें ज्ञान असणें अपरिहार्य आहे.

वरतीं हवेच्या बहिःसरणाला सर्वांत मोठा अडथळा उत्पन्न करणारें प हें व्यंजन कसें निर्माण होतें तें आपण पाहिलें. ओठ एकाच ठिकाणीं मिट्टें शकत असल्यामुळें ओष्ठ्य व्यंजन हें सर्वत्र एकाच प्रकारचें असतें; पण जीभ ही वाटेल तशी हलवतां येत असल्यामुळें आणि तिच्या वेगवेगळ्या भागांचा स्पर्श तोंडाच्या वेगवेगळ्या भागांना होऊं शकत असल्यामुळें तिच्या हालचालींनीं उत्पन्न होणाऱ्या दोन महत्त्वाच्या व्यंजनांत अनेक सूक्ष्म भेद निर्माण करतां येतात.

यापैकीं जिह्वाप्राचा स्पर्श वरच्या दांतांना किंवा त्यांच्या जवळच्या प्रदेशाला करून पहिल्या प्रकारचें व्यंजन निर्माण होतें, हें दंत्य व्यंजन होय.

जिह्वापृष्ठाचा स्पर्श टाळूच्या कोणत्याहि भागाला होऊन जें व्यंजन निर्माण होतें तें तालव्य व्यंजन होय.

प्रथम दंत्य व्यंजनांचा आपण विचार करूं. जिभेचें टोंक वरच्या दांतांवर दाबलें जाऊन मंतर स्फोट झाला तर त हें व्यंजन निर्माण होतें. या व्यंजनाच्या उच्चारणांत जिभेच्या टोंकाचा स्पर्श प्रत्यक्ष दांतांनाच होत असल्यामुळें हें खरें दंत्य व्यंजन होय. यापेक्षां जीभ जरा वर जाऊन तिचें टोंक दंतमूलांना लागलें आणि मग स्फोट झाला तर ट हा उच्चार

ऐक्यं येईल. हा दंतमूलीय ट होय. मराठींतला ट दंतमूलीय आहे. दंत-मूलांपासून तोंथेट तालुशिखरापर्यंत टाळूच्या वेगवेगळ्या भागांना जिभेच्या टोंकाचा स्पर्श करून अनेक प्रकारचे ट निर्माण करतां येतात; त्यांपैकी तालुशिखर हें ज्याचें स्पर्शस्थान आहे अशा टला संस्कृत व्याकरणांत मूर्धन्य ही संज्ञा आहे. विवेचनाच्या सोयीसाठीं हें मूर्धन्य व्यंजन आपण ट या अक्षरानें व दंतमूलीय व्यंजन ट असें दर्शवूं.

तालव्य व्यंजनांतहि तीन महत्त्वाचे प्रकार आहेत. तालुपट आणि तालुशिखर यांच्या मधल्या भागाला जिंढापृष्ठाचा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श होऊन हे प्रकार निर्माण होतात.

जिभेचा पृष्ठभाग तालुपटाजवळील टाळूच्या सर्वांत मऊ भागाला लागून होणारा पहिला प्रकार. याला मृदुतालव्य किंवा तो टाळूच्या शेवटच्या भागांत होत असल्यामुळे अंततालव्य असें म्हणतात. अरबी भाषेतील क (q) अंततालव्य आहे.

या मऊ भागाच्या अलिकडील भागाला जिंढापृष्ठाचा स्पर्श झाला म्हणजे मध्यतालव्य क. बहुतेक भारतीय आर्य भाषांतील क या प्रकारचा आहे. यालाच संस्कृत व्याकरणांत कंठ्य असें नांव आहे. परंतु आतां-पर्यंतच्या विवेचनावरून कोणतेहि व्यंजन केवळ कंठांत उत्पन्न होणें शक्य नाहीं ही गोष्ट दिसून येण्यासारखी आहे. म्हणून शास्त्रीय विवेचनांत हें नांव न वापरणेंच योग्य ठरेल.

जिभेचा पृष्ठभाग याहून अलिकडच्या म्हणजे तालुशिखराजवळच्या भागाला लागून उच्चारला जाणारा पूर्वतालव्य क होय. या भागाला जिंढापृष्ठ लावून स्फोट करणें अतिशय कठीण आहे. हा स्पर्श ढिला राहिला तर कित्येकदां जिभेचें टोंक दातांवर दाबलें जाऊन एकदम स्फोट होतो. आणि मग हा दंत्य स्फोट म्हणजे त आणि त्यामागून जीभ व टाळू यांमधून निसटून आलेली हवा म्हणजे तालव्य सीत्कार श यांच्या मिश्रणानें तयार झालेलें च हें व्यंजन आपणाला मिळतें.

हे तीन प्रकारचे तालव्य उच्चार कानाला उमगण्यासारखे असल्यामुळे

पाठ्यपुस्तकांत फक्त त्याचाच निर्देश केला जातो. परंतु जिभेच्या पृष्ठभागानें तालुशिखरापासून तालुपटापर्यंत टाळूला कोठेंही स्पर्श करून तालव्य स्फोटकांचे असंख्य सूक्ष्म प्रकार निर्माण होणें शक्य आहे; आणि बाह्यदृष्ट्या दोन भागांतला तालव्य स्फोटक कित्येकदां एकाच प्रकारचा वाटला तरी स्पर्शस्थानाच्या दृष्टीनें त्यामध्ये निश्चित अंतर आहे असें ध्वनिलेखनांत दिसून येतें.

स्फोटकांच्या वर्णनावरून हें दिसून येईल कीं त्यांचा उच्चार होण्यापूर्वी हवा तोंडांतील एका विशिष्ट ठिकाणीं पूर्णपणें अडवली जाते; या अडथळ्याला आपण स्तंभन असें म्हणतो. पण आतां अशी कल्पना करा कीं स्फोटकांच्या निर्मितींत होणारें हें स्तंभन जरा अपुरें राहिलें आहे; म्हणजे स्तंभन चाललें असतांही स्पर्शस्थानांतील ढिलाईमुळें हवा थोड्याबहुत प्रमाणांत बाहेर जातच राहिली आहे. अशा परिस्थितींत जें व्यंजन उच्चारलें जाईल तें निभेंळ स्फोटक असणार नाहीं; कारण थोडी वाट मिळालेली हवा तोंडांतील अवयवांना घासून, म्हणजे त्यांच्याशीं घर्षण करून बाहेर पडेल. या व्यजनांना घर्षक हें नांव आहे. थोडक्यांत घर्षक म्हणजे घर्षणयुक्त स्फोटक. घर्षकांच्या उच्चारांच्या वेळीं चालूं असणारें हवेचें बाहिस्सरण तिच्या पुरवठ्याच्या प्रमाणांत कमी अधिक वेळ चालूं ठेवतां येतें, म्हणून ते अवधियुक्त किंवा धृतियुक्त आहेत असें म्हणतात; शुद्ध स्फोटकांचा उच्चार चटकन् करावा लागत असल्यामुळें ते अवधिरहित किंवा धृतिशून्य म्हटले जातात.

हे अवधियुक्त घर्षकहि स्फोटकांप्रमाणें अनेक प्रकारें निर्माण होऊं शकतात. परंतु येथें मात्र कांहीं महत्त्वाचेच घर्षक दिले आहेत.

प चा उच्चार चालला असतां दोन ओठांमध्ये अगदीं बारीक फट राहून उच्चारला जाणारा ओष्ठ्य घर्षक प.

वरचे दांत खालच्या ओठांवर दाबले जाऊन हवा बाहेर जात राहिल्यामुळें उच्चारला जाणारा दंत्यौष्ठ घर्षक फ. इंजर्जति f या अक्षरानें हा दाखवला जातो.

जिभेचें टोंक वरच्या व खालच्या दांतांना लागून उच्चारला जाणारा

दंतमध्य घर्षक थ. इंग्रजीतील three या शब्दांत th असा लिहिला जाणारा. पुष्कळदां वरच्या दातांना होणारा स्पर्श अगदी थोडा असतो.

स, श व ष हेही घर्षक असून त्यांना सीत्कार अशी संज्ञा आहे.

यांपैकी स हा दन्त्य सीत्कार आहे. त्याचा उच्चार होतांना जिभेचा पुढचा भाग खोलगट होतो, जिभेचे टोंक खालच्या दातांवर दाबले जाते, जिभेच्या कडा वरच्या दातांना लागतात आणि जिभेच्या पृष्ठभागावरून वहात येणारी हवा दंतमूलांना स्पर्श करून बाहेर पडते. जिभेच्या हालचालींत किंचित् फरक करून या सीत्काराचे अनेक भेद निर्माण करतां येतात.

श हा सीत्कार तालव्य वर्गांतला आहे. त्याच्या उच्चाराच्या वेळीं वरचीं दंतमूले जिभेच्या टोकाजवळ येतात; म्हणजे हीं दंतमूले व जिभेच्या यांत एक बारीक फट रहाते. जिभेचा पृष्ठभाग मार्गे सरकून टाळूच्या अगदीं जवळ येतो आणि जिभेच्या कडा, वरच्या दाटा व त्यांच्या जवळचीं दंतमूले यांच्यावर घट्ट दाबल्या जातात. जिभेचे टोंक अधिकाधिक वर नेऊन या सीत्कारांत आणखी भेद निर्माण करतां येतात. ते तालुशिखराला लागले म्हणजे मूर्धन्य सीत्कार ष निर्माण होतो.

तालव्य स्फोटकांच्या स्तंभनांत ढिलाई झाली तर तालव्य घर्षक ख निर्माण होतो. आरबी, जर्मन, वगैरे भाषांत तो सांपडतो. अर्थात् या तालव्य घर्षकांचीं स्पर्शस्थाने तालव्य स्फोटकांहतकींच असणार हें उघड आहे. पण या वर्गातील साधारणें आढळून येणारा घर्षक अंततालव्यच असतो.

यापूर्वीच हवेचा लोट तोंडाबाहेर पडून होणाऱ्या प्राण नांवाच्या ध्वनीचा उल्लेख आला आहे. हा प्राणदेखील घर्षकच आहे; कारण घर्षण न करतांच हवा तोंडांतून बाहेर पडली तर कोणताच आवाज उत्पन्न होणार नाही. कठिनताळपासून कंठापर्यंतच्या कोणत्याहि भागाशी या हवेचे घर्षण होऊन ध्वनिनिर्मिति होणे शक्य असल्यामुळे अशा प्रकारचे सर्व ध्वनी प्राण या सदरांत येतील. केवळ बहिस्सरणाने होणाऱ्या आवाजाला विसर्ग ही संज्ञा आहे.




द्रववर्ण-मराठी र
(आकृति ८)

[पान नं. २५]



तालव्य-श
(आकृति ७)



द्रववर्ण या नांवांनं ओळखले जाणारे र व ल हे ध्वनी आणि या ध्वनींचे विविध प्रकार हेसुद्धां घर्षकच आहेत.

ल चा उच्चार करतांना जिभेचें टोंक वरचे दांत व दंतमूळें यांच्या-
वर दाबलें जातें आणि जिव्हापृष्ठ अशा रीतीनें वर उचललें जातें कीं
तोंडाचा मधला भाग बंद होतो. आणि बांध घातलेल्या पाण्याप्रमाणें हवा
जिभेच्या दोन बाजूंच्या कडांनीं वहात जाते. हा ल दंत्य हाय. जिभेचें
टोक जरा वर जाऊन टाळूला लागल्यास तालव्य ल निर्माण होतो. हा
मराठींतला ल होय. याहूनही वर जाऊन जिभेचें टोंक तालुशिखराला
लागलें तर मूर्धन्य ल उच्चारला जातो. अर्थात् दंत्य ल व मूर्धन्य ल
यांच्या दरम्यान जिभेचें टोंक कुठेंहि लागून या द्रववर्णांचे अनेक सूक्ष्म
भेद निर्माण होतात.

र या घर्षकाचा उच्चार करतांना जिव्हापृष्ठ टाळूकडे जरा कमी
उचललें जातें, जिभेचें टोंक दंतमूलांपासून तालुशिखरापर्यंतच्या टाळूच्या
चेगवेगळ्या भागांना स्पर्श करतें, जिभेच्या कडा वरच्या दाटांना लाग-
तात आणि जिभेंत कंप सुरू होतो. मराठींतल्या रचा उच्चार दंतमूलीय
आहे, तर संस्कृतचा मूर्धन्य म्हणजे जिभेचें टोंक तालुशिखराला स्पर्श
करून होणारा आहे.

या शिवाय जिभेचें टोंक खालच्या दाटांना लावून आणि जिव्हापृष्ठ
कमी अधिक प्रमाणांत वर नेऊन, तसेंच जिभेच्या कडांनीं दोन्ही बाजूंच्या
खालच्या तीन दाटांना स्पर्श करूनहि एक र उच्चारतां येतो.

र व ल हे सर्व भाषांत सांपडतात असें नाहीं. चिनी भाषेंत र हा
घर्ण नाहीं, तर अवेस्तामध्ये ल आढळत नाहीं. इंग्रजींत अवयवाच्या
शेवटीं येणारा r आतां उच्चारांतून नाहींसा झाला आहे आणि परिणामी
मागचा स्वर पुष्कळदां दीर्घ झाला आहे : father, order.

अर्धस्वर या नांवांनं ओळखले जाणारे य आणि व हे वर्णहि घर्षकच
आहेत. ज्याप्रमाणें ख (सख्त मधला), थ (three मधला) फ
(father मधला), हे घर्षक क, त, प, या स्फोटकांचे भिळते वर्ण

आहेत, तसेच य आणि व हे अर्धस्वर इ आणि उ या संबृत स्वरांचे मिळते वर्ण आहेत. याशिवाय आणखी एक घर्षक असून तो थ या अक्षराने अथवा ह हे अक्षर उलट करून दाखवला जातो, त्याचा मिळता स्वर वे हा फ्रेंचमध्ये u व जर्मन भाषेत ü असा लिहिला जातो.

यच्या उच्चाराच्या वेळी वरचे व खालचे दांत एकमेकांच्या अगदीं जवळ येतात, ओष्ठसंधी किंचित् मार्गे सरकून दोन ओठांमध्ये थोडे अंतर रहाते, जिमेचे टोंक खालच्या दांतांवर थोडेसे दाबले जाते आणि जिमेच्या कडा टाळूच्या दोन्ही बाजूला अशा रीतीने दाबल्या जातात की तोंडांत येणाऱ्या हवेला आपल्या स्पर्शस्थानापर्यंत म्हणजे पूर्वतालपर्यंत येऊन पोंचण्यासाठी टाळूच्या मध्यरेषेवरून जाणारी एक त्रिचोळी वाटच राहते. यामुळेच घर्षण होते आणि य हा घर्षक उत्पन्न होतो. जिमेच्या कडांचा दाब अगदीं सैल असता तर हवेच्या बहिस्सरणाचा मार्ग अधिक रुंद झाला असता आणि घर्षण व अडथळा कमी होऊन इ हा स्वर उच्चारला गेला असता. उलटपक्षी याच परिस्थितीत जिम्हापृष्ठ टाळूच्या अगदीं जवळ आले असते आणि जिमेचे टोंक खालच्या दांतांवर दाबले गेले असते व नंतर स्फोट झाला असता तर हा दंत्य स्फोटक आणि त्यामागून येणारा तालव्य घर्षक यांच्या मिश्रणाने त् + श हा अर्धस्फोटक (सकंप असल्यास द् + श्) आपणाला मिळाला असता.

वच्या उच्चाराच्या वेळी दांतांमधील अंतर अधिक असते, जीभ मार्गे सरकून वचा स्पर्शबिंदू जो तालुपट त्याच्या सपाटीला येते, जिमेच्या टोंकाचा खालच्या दांतांच्या मुळांना स्पर्श होतो, ओठ वतुलाकार होऊन पुढे सरकतात. जीभ जरा खाली येऊन घर्षण जरा कमी झाले असते तर उ हा स्वर उच्चारला गेला असता. उलटपक्षी वची तयारी होऊन उच्चारापूर्वी ओठ पूर्णपणे मिटले गेले असते तर घर्षक निर्माण न होता हवेला झालेल्या अडथळ्यामुळे शुद्ध स्फोटक निर्माण झाला असता. म्हणजे व ऐवजी प (सकंप असल्यास ब) ऐकू आला असता.

स्फोटक व घर्षक यांच्या दरम्यानदेखील एक महत्त्वाचा वर्णप्रकार

आहे. घर्षकांच्या उच्चारांत स्तंभन व हवेचे बहिस्सरण एकाच वेळीं होतें आणि त्यांच्या स्फोटाला लागणारी कालमर्यादा आपण कमीअधिक करूं शकतो. पण या वर्णप्रकारांत तसें नसतें. येथें हवा बाहेर जाऊं लागलीं न लागली तोंच स्फोट होतो. म्हणून हा पुरता स्फोटकहि नाही, कारण यांत स्तंभनाच्या बरोबरच हवेचे बहिस्सरण सुरू झालेलें असतें; परंतु हा पुरता घर्षकहि नाही, कारण हवेच्या बहिस्सरणाला प्रारंभ होतांच येथें स्फोट करावा लागला आहे. हवेचा लोट घेऊन बाहेर पडणाऱ्या या स्फोटकांना अर्धस्फोटक असें म्हणतात. घर्षकांचा उच्चार स्वरांच्या उच्चाराप्रमाणें कमीअधिक वेळ चालूं ठेवतां येतो, ते अवधियुक्त असतात म्हणून ते स्वरांना जवळचे आहेत. अर्धस्फोटकांचा उच्चार एकदम करावा लागतो त्याला एक निश्चित कालमर्यादा आहे, म्हणजे ते अवधिरहित आहेत आणि त्यामुळे ते स्फोटकांना अधिक जवळचे आहेत.

अर्धस्फोटकांमध्ये स्फोट आणि घर्षण या दोन तत्त्वांचें मिश्रण असल्यामुळे ते स्फोटक व घर्षक या दोन प्रकारच्या वर्णांनीं बनलेले आहेत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र वर्ण न म्हणतां संयुक्त वर्ण म्हणणेंच योग्य ठरेल. आपल्या भाषेंत ख, थ, फ इत्यादि एकाक्षरानें दर्शविलेले ध्वनी हे वस्तुतः अर्धस्फोटक असून ते म्ह, त्ह, फ्ह, या उच्चारांचे निदर्शक आहेत. अशाच प्रकारें बनलेल्या म्ह, न्ह, ष्ह इत्यादि अक्षरांत वस्तुस्थिति दर्शवणारें द्विवर्णलेखन स्पष्ट असल्यामुळे आपली दिशाभूल होत नाही. ज्या ध्वनींत स्फोट व घर्षण किंवा घर्षण व स्फोट यांनीं बनलेल्या संयुक्त वर्णांचा एकदम उच्चार होतो ते सर्व ध्वनी अर्धस्फोटक या सदरांत येतात. म्हणून ख, थ, फ यांच्याप्रमाणें प्र, कृ, म्य, क्ष, त्स, प्य, त्व आणि स्प, स्क, इम, ष्ट, इत्यादि ध्वनीहि अर्धस्फोटकच आहेत.

च, छ, ज, व झ या अक्षरांनीं मराठींत दर्शवले जाणारे ध्वनी हे शुद्ध वर्ण नसून वरील तत्त्वानुसार तयार झालेले अर्धस्फोटक आहेत.

च या अक्षरानें मराठींत दोन उच्चार दर्शवले जातात. एक चार, चिवडा, इत्यादि शब्दांतला तालव्य उच्चार आणि दुसरा चुना, चारु इत्यादि शब्दांतला दंत्य उच्चार.

यांपैकी तालव्य च हा त या दंत्य स्फोटकाबरोबर श या तालव्य घर्षकाचा उच्चार होऊन बनलेला आहे; म्हणजे तो त्श आहे. अर्थात् त्श या लेखनाने दर्शवलेला उच्चार पूर्णपणे च होत नाही; पण त्याबरोबरच ध्वनिविषयक प्रयोगांनी हेंहि सिद्ध केले आहे की च हा ध्वनि अर्धस्फोटक असून त आणि श यांच्या मिश्रणाने बनलेला आहे. ocho (ओचो) या स्पॅनिश शब्दाचे ध्वनिमुद्रण करून ध्वनिमुद्रिका उलटी फिरवल्यावर ओस्तो असा उच्चार ऐकू येतो, हें प्रथम पॉल पासी या फ्रेंच ध्वनिशास्त्रज्ञांनी दाखवून दिले. शिवाय कालमापन यंत्राच्या मदतीने असेहि आढळून आले की चच्या उच्चाराला लागणारा सरासरी वेळ एक स्फोटक व एक घर्षक यांना लागणाऱ्या सरासरी वेळेच्या बेरजेइतका म्हणजे दोन वर्णांना लागणाऱ्या वेळेइतका असतो. आतां त्श हा स्फोटक घर्षक व च हा अर्धस्फोटक यांतल्या उच्चारांत जो भेद आहे तो कोणता? पहिली गोष्ट म्हणजे त्शच्या उच्चारांत दोन वर्ण वेगवेगळे ठेवण्यांत आले आहेत तर चच्या उच्चारांत ते एकजीव झालेले आहेत, पहिल्याच्या उच्चाराचा कालावधि यामुळे किंचित् अधिक झाला असून दुसऱ्यांत तो कर्मांत कमी आहे. पहिला उच्चार सामान्यतः एका अवयवाच्या शेवटी येणारा त आणि त्यानंतरच्या अवयवाच्या सुरुवातील येणारा श यांच्या मिश्रणाने होतो: उदा. सात शेळ्या, तो घरांत शिरला, या ठिकाणी ऐकू येणारा त्श आणि चार, चिवडा यांतला च यांत हा भेद दिसून येतो.

म्हणून त्श याला संयुक्त वर्ण आणि च या ध्वनीला अर्धस्फोटक म्हणणे योग्य ठरेल.

याच चच्या तावडतोच माणून हवेचा लोट आला तर छ (त्+श-+ह्) हा त्रिवर्णदर्शक ध्वनि मिळतो.

चुना, चारा, इत्यादि शब्दांत दिसून येणारा दंत्य अर्धस्फोटक च हा त्+स् यांच्या संयोगाने तयार झालेला आहे. संस्कृत भाषेत च या तालव्य अर्धस्फोटकाचा मिळता त्श हा संयुक्त वर्ण नाही, तसेच त्स या संयुक्त वर्णाचा मिळता अर्धस्फोटक चहि नाही; पण चच्या तालव्य आणि दंत्य उच्चाराला लागणारीं सर्व साधने त्या भाषेत आहेत. कालप्रवाहांत

ध्वनीची उत्क्रांति होतां होतां मराठींत त्स चा मिळता अर्धस्फोटक तयार झाला. या साध्या ऐतिहासिक सत्याची जाणीव ध्वनिविचाराच्या तात्त्विक ज्ञानाच्या अभावामुळे आपल्याकडील विद्वानांना झाली नाही आणि मग हा च मराठी भाषेत कुठून आला यासंबंधी स्वैर तर्क सुरू झाले. चचा प्राणमिश्रित उच्चारहि (त्स्ह) कांहीं ठिकाणी ऐकण्यांत येतो. इच्छा हा शब्द इत्स्हा असा उच्चारला गेलेला सांपडतो. पण एकंदरीत हा उच्चार मराठींत दुर्मिळच आहे.

वरील सर्व व्यंजनांना, म्हणजे रफोटक, अर्धस्फोटक व घर्षक यांना, स्वरांच्या जवळ ओढण्याचा मार्ग म्हणजे स्वरांच्या अंगी असणारा एक अपरिहार्य गुण या व्यंजनांत आणणे. तो गुण म्हणजे ध्वनीच्या उच्चाराच्या वेळीं स्वरनालिकांत कंप उत्पन्न करणे. सर्व स्वर हे स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून उच्चारले जातात; हा कंप व्यंजनोच्चारणाच्या वेळीं झाल्यास हीं सर्व व्यंजनें स्वरांप्रमाणे सकंप म्हणजे मृदु वनतील आणि क त प इत्यादि निष्कंप किंवा कठोर व्यंजनांपेवजीं ग द व वगैरे मृदु व्यंजनें आपल्याला ऐकू येतील.

मुख्य कठोर वर्ण आणि त्यांचे मिळते मृदु वर्ण पुढीलप्रमाणे आहेत:-

क त प ट	ग द व ड
x, th (three मधला) f	gh (अरबी 'बाध' मधला th (this मधला) v
ख थ फ ठ	घ ध भ ढ
च, छ	ज, झ (झेझ व झरा यांतला)
श, स	झ, झ (अनुक्रमे फ्रेंच j व rose मधील s)
ह (निष्कंप)	ह

निष्कंप ह स्वतंत्रपणे वापरला जात नाही, त्याचप्रमाणे य र ल हे वर्णहि स्वतंत्रपणे निष्कंप म्हणून आढळत नाहीत.

अशा रीतीने स्फोटक, अर्धस्फोटक, घर्षक, मृदु व्यंजनें या टप्यांनी आपण हळूहळू स्वरांच्या क्षेत्राजवळ येत चाललों आहोंत. उच्चारांतील

अडथळा कमी झाल्यास य आणि व या धर्षकांऐवजीं इ आणि उ हे स्वर उत्पन्न होतात, हें आपण पाहिलेंच आहे. याचप्रमाणें र आणि ल यांच्या स्पर्शस्थानांत ढिलाई उत्पन्न करून आतां आर्य भाषांतून नष्ट झालेले ऋ व ॠ हे स्वर मिळतील. अंशतः ते फ्रेंच chambre, semble या शब्दांच्या शेवटीं आढळतात.


अडथळ्याचें प्रमाण कमी झाल्यास य व र ल या व्यंजनांऐवजीं इ उ ऋ ॠ हे स्वर निर्माण होतात, त्यामुळें या व्यंजनांना अर्धस्वर अथवा अर्धव्यंजनें म्हणणें अयोग्य होणार नाहीं. त्याचप्रमाणें अडथळा किंचित् चाढतांच इ उ ऋ ॠ ल यांचीं व्यंजनें होत असल्यामुळें हे स्वर इतर स्वरापेक्षां व्यंजनांना अधिक जवळचे आहेत ही गोष्ट उघड आहे.

अर्धस्वरांनंतर अ, आ, ए आणि ओ हे शुद्ध स्वर येतात.

आ चा उच्चार कसा होतो हें पूर्वीं आलेंच आहे. आच्या उच्चाराला लागणारें उद्घाटन जवळजवळ निग्न्यानें कमी करून अ हा स्वर निर्माण होतो. म्हणजे अ हा आचा ऱ्हस्व उच्चार नव्हे.


दोन ओठांमधील अंतर कमीअधिक करून आच्या उच्चारांत अनेक भेद निर्माण करतां येतात. परंतु त्याचे महत्त्वाचे प्रकार दोन आहेत. आच्या उच्चाराला लागणारें तोंडाचें उघडणें जेव्हां कमीत कमी असतें, तेव्हां संवृत आ निर्माण होतो. हा तोंडाच्या पुढच्या भागांत होत असल्यामुळें त्याला पुढचा किंवा पूर्व आ असेंहि म्हणतात. तोंडाचें उघडणें जास्तीत जास्त होऊन उच्चारला जाणारा आ हा विवृत आ ह्या नांवानें ओळखला जात असतो. त्याचें स्पर्शस्थान तोंडाच्या मागच्या भागांत आहे. त्यामुळें त्याला मागचा किंवा उत्तर आ असें म्हणतात. फ्रेंचमध्ये हे दोन्ही प्रकार आहेत. ह्यांपैकीं संवृत आचा उच्चार विवृत एच्या जवळ असून विवृत आचा उच्चार विवृत ओच्या जवळचा आहे.

एच्या उच्चाराच्या वेळीं तोंडांतील अवयव संवृत आच्या अवस्थेंत असतात. पण वरचे व खालचे दांत अधिक जवळ येतात, ओष्ठसंधी किंचित् मार्गे सरकतात, जिभेचें टोंक खालच्या दातांना जोरातें लागतें,



स्वरांचीं क्षेत्रें
(आकृति ९)

[पान नं. ३०]



आणि जिभेच्या कडा दाढांना लागतात. हा संवृत ए होय. मराठीतला ए संवृत आहे.

दांतांमधलें अंतर यापेक्षा वाढलें, ओष्ठसंधी आणखी मार्गे गेले आणि जीभ खालच्या दांतांवर जोरानें दाबली गेली म्हणजे विवृत ए निर्माण होतो. मराठीत यांचें लेखन अ असें करतात. फ्रेंच, गुजराती वगैरे भाषांत हे दोन्ही प्रकारचे ए सांपडतात.

ओचा उच्चार करतांना जिभेचें टोंक खालचे दांत व दंतमूळ यांना लागतें, जिभेच्या मागच्या कडा वरच्या दाढांना स्पर्श करतात, ऊच्या उच्चाराला ओठ जितके पुढें येतात त्यापेक्षाहि यावेळीं ते अधिक पुढें जातात. हा संवृत ओ होय. मराठीतला ओ संवृतच आहे.

तोंडाचें उघडणें अधिक होऊन जीभ फक्त अधोदंतमूलांनाच लागली कीं विवृत ओ उच्चारला जातो. मराठीत याचें लेखन ऑ असें करतात. हे दोन्ही ओ फ्रेंच, इंग्रजी, बंगाली, इत्यादि अनेक भाषांत उपलब्ध आहेत.

इ, उ, ए, ओ हे स्वर, य आणि व हे अर्धस्वर, तसेंच र आणि लू हे द्रववर्ण केवळ स्वरांच्या म्हणजे अ, आ, इ, उ, ए, ओ यांच्या मागून एका झटक्यांत उच्चारले गेले कीं जो दोन स्वरांचा एकोच्चारदर्शक संयोग होतो त्याला स्वरसंयोग असें म्हणतात. मराठीत फक्त ऐ व औ हेच संयुक्त स्वर मानले आहेत; परंतु वर दिलेल्या व्याख्येप्रमाणें आणखी कितीतरी संयुक्त स्वर मराठीत आढळतात. उदा०—देवळांत—कावळा पायदळ—सोवळा—सोयरा—पेरणें—बोलणें इत्यादि शब्दांत असणारे एव्—आव्—आय्—ओव्—ओय्—एर्—ओल् हे समुच्चय एकोच्चारदर्शक स्वरसंयोग आहेत. संयोगांत आद्य स्वरावर आघात असून दुसरा आघातरहित असतो. पाऊल या शब्दांतील ऊ आघातयुक्त आहे; पावलांवर या शब्दांत तो आघात नाहीसा झाला आहे. साधारणपणें इ व उ हे आघातरहित होतांच म्हणजे स्वरसंयोगाचे उत्तर वर्ण वनतांच ते व्यंजनांना अधिक जवळचे होतात आणि त्यांचा उच्चार य आणि व सारखा होतो.

या स्वरसंयोगाच्या उलट वर्णक्रम असूनहि स्वरसंयोग होऊं शकतो. आय् व आव् यांच्याच घटकांनीं बनलेले या आणि वा हे देखील स्वरसंयोगच आहेत. यांतील पहिल्याला उतरता स्वरसंयोग असें नांव असून दुसऱ्याला चढता स्वरसंयोग हें नांव आहे.


ए व ओ हे संयुक्त स्वर आहेत असें संस्कृत व मराठी व्याकरणांत शिकवले जाते. पण या दोन्ही स्वरांत एकेकच ध्वनि असल्यामुळे ते दोन्हीहि शुद्ध स्वर आहेत, हें वर दिलेल्या संयुक्त स्वरांच्या व्याख्येवरून दिसून येईल. ज्या काळीं ए हा अ आणि इ यांच्या संधीचा आणि ओ हा अ आणि उ यांच्या संधीचा निदर्शक होता, एवढेंच नव्हे तर या दोन स्वरांचा उच्चार अनुक्रमें आय् व अव् असा होत असे, त्या काळींच त्यांना संयुक्त स्वर म्हणणें योग्य होतें. पूर्वी आय् व आव् उच्चार असणारे आणि लेखनांत ऐ व औ असे दर्शवले जाणारे संयुक्त स्वर आज ध्वनिपरिवर्तन होऊन आय् व अव् असे उच्चारले जात आहेत. खुद्द संस्कृतमध्येच पुढेंपुढें अ + इ आणि आ + इ किंवा अ + उ आणि आ + उ यांतला उच्चारभेद नष्ट झाला आहे : राम + ईश्वर, रमा + ईश, शीत + उष्ण, शारदा + उपासक, इत्यादि उदाहरणांवरून हें दाखवून देतां येईल. म्हणून संस्कृत व्याकरणानें केलेले ध्वनींचें वर्गीकरण डोळे मिटून मराठीला लावण्यांत अर्थ नाहीं.

संयुक्त स्वरांत मोडणारे आणखी एका प्रकारचे वर्ण अजून आपल्याला पहायचे आहेत. त्यानंतर वर्णांचें जरूरीपुरतें ज्ञान आपल्याला झालें असें म्हणतां येईल.

आतांपर्यंतच्या विवेचनांत बहिस्सरणाच्या वेळीं तालुपट वर जाऊन हवेची नाकाच्या पोकळीत शिरण्याची वाट बंद करतो असें गृहीत घरण्यांत आलें होतें. पण टाळूचा पडदा खाली लोंबत राहिला तर श्वास नलिकेंतून तोंडाकडे जाणाऱ्या हवेला अडथळा होतो. आणि ती तालुपटाच्या मागच्या बाजूनें नाकाच्या पोकळीत शिरते व तेथें नाद उत्पन्न करते. पण सामान्यतः हा अडथळा पूर्ण नसतो आणि थोडी हवा तोंडा-



बंद अ
(आकृति १०)



स्वरांचे स्पशनिंदू
(आकृति ११)

[पान नं. ३१]



वाटेही बाहेर पडते. अशा रीतीने तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेने उत्पन्न केलेल्या ध्वनीला या नादाची साथ मिळून जो ध्वनि निर्माण होतो त्याला अनुनासिक वर्ण असे म्हणतात. हा नाद स्वरोच्चारणाच्या वेळी झाला, म्हणजे स्वरोच्चार करतांना तालुपट खाली लोंबत राहिला, तर अं आं इं उं एं ओं इत्यादी अनुनासिक स्वर आणि व्यंजनोच्चारणाच्या वेळी झाल्यास ङ, म, न, इत्यादि अनुनासिक व्यंजने निर्माण होतात.

तत्त्वतः सर्व व्यंजनांची अनुनासिक व्यंजने बनणे शक्य आहे. उदा० वचा उच्चार होतांना तालुपट खाली लोंबत राहिला तर म हे अनुनासिक उत्पन्न होते. व हा सकंप असल्यामुळे म हा देखील सकंप आहे. पच्या उच्चाराच्या वेळी जर तालुपट खाली लोंबत राहिला तर जे अनुनासिक निर्माण होईल ते पप्रमाणे निष्कंप असेल. स्कॅडिनेव्हियन भाषेत निष्कंप व्यंजनांमागून निष्कंप म येतो. पण एकंदरीत निष्कंप अनुनासिके दुर्मिळच आहेत.

सामान्यपणे उपलब्ध असणारी अनुनासिके सकंप असून अवाधियुक्त असतात. कंप आणि अवाधि या दोन तत्त्वांमुळे द्रववर्णांप्रमाणे ही अनुनासिकेहि स्वरांचे काम करू शकतात. कित्येक भाषांत हे स्वतंत्र स्वर असतात. इंडो-युरोपियन भाषेत म आणि न हे स्वर होते असे तुलनात्मक व्याकरणाने दाखवून दिले आहे. यामुळे य आणि व या अर्धस्वरांप्रमाणे त्यांचाहि उपयोग संयुक्त स्वर बनवण्याच्या कार्मी होतो.

अनुनासिकानंतरहि ही वर्णमालिका संपुष्टांत आलेली नाही. वर्ण ज्या तत्त्वांचे बनले आहेत त्यांतलीं कांहीं तत्त्वे अनिश्चित प्रमाणांची असल्यामुळे या अनिश्चिततेचा उपयोग करून वर्णांत अनेक सूक्ष्म प्रमाणभेद निर्माण करता येतात. त्यामुळे एकंदर वर्णसंख्या अगणित आहे असे म्हणण्याला हरकत नाही.

या अनिश्चित तत्त्वांत मुख्यतः दोन तत्त्वांचा समावेश होतो, एक अवाधि आणि दुसरे कंपन.

अवाधि म्हणजे कोणताहि वर्ण उच्चारण्याला लागणारा काळ. हा ध्व.वि....३

काळ एका विशिष्ट अवस्थेंतल्या व्यंजनांपुरता निश्चित असतो, पण कित्येकदां तो वाढवतांही येतो. स्फोटक व्यंजन आणि स्तंभित व्यंजन यांच्यांतला फरक दाखवतांना ही गोष्ट स्पष्ट करण्यांत आली आहे. घर्षकांसारखीं कांहीं व्यंजनें आणि सर्व स्वर स्वभावतःच अवधियुक्त असतात हें पूर्वी आलेलेंच आहे. या वर्णांना प्रवाही ध्वनी असेंहि म्हणतात. ते ज्या वेळीं कर्मांत कमी कालावधींत उच्चारले जातात त्या वेळीं त्यांना ऱ्हस्व ही संज्ञा असून हा कालावधि जितका वाढवावा तितके ते दीर्घ होत जातात. या कालावधीच्या तत्त्वावर स्वरांमध्ये ऱ्हस्व व दीर्घ असे भेद करण्यांत आलेले आहेत, पण त्यामुळें त्यांच्या उच्चारांत इतर कोणताहि फरक घडून येत नाही.

या तत्त्वानुसार अ, आ, इ, उ, ए, आणि ओ हे केवळ स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ उच्चारतां येतात. पण व्याकरणांत अ हा फक्त ऱ्हस्व, आ, ए, ओ हे फक्त दीर्घ आणि केवळ इ, उ हेच काय ते ऱ्हस्व किंवा दीर्घ आहेत असें शिकवले जातें. हें वर्गीकरण वस्तुस्थितीला सोडून आहे. घर्-घरें, दार्-दारे यांतले अ व आ हे स्वर अनुक्रमें दीर्घ व ऱ्हस्व आहेत. दोन्-दोरा, तेल्-तेरा, यांतल्या ओ व ए ह्या स्वरांनाहि हाच नियम लागू पडतो. आपल्या लेखनपद्धतींत फक्त इ व उ हे स्वरच ऱ्हस्व व दीर्घ दाखवण्याची सोय असल्यामुळें आणि वर्णविचाराचें शिक्षण देतांना आपले व्याकरणकार सामान्यपणें संस्कृताचें अनुकरण करत असल्यामुळें हे दोष उद्भवतात.

संस्कृत व्याकरणांत आ हा अ चा दीर्घ उच्चार सांगण्यांत आलेला आहे. म्हणजे या भाषेंत आपण मराठींत ज्याचा उच्चार अ करतो तो ऱ्हस्व आ असावा असें मानावें लागतें. मराठीतील अ व आ या दोन स्वरांमधला फरक अवधीचा, म्हणजे ते उच्चारण्याला लागणाऱ्या काळाचा नसून उद्घाटनाचा म्हणजे उच्चाराच्या वेळीं होणाऱ्या मुखविस्ताराचा आहे, हें पूर्वीच दाखवण्यांत आलें आहे. दोन ऱ्हस्व इ मिळून होणारी इ ही दीर्घ इ असल्यामुळें, दोन अ मिळून होणारा आ हा दीर्घ अ होय

असें तर्कशास्त्र याच्यामागे दिसते. अ+अ=आ हा नियम संस्कृत भाषे-
पुरताच खरा आहे.

छंदोरचनेत अ ला एक मात्रा व आ, ए, ओ यांना दोनदोन मात्रा
आहेत, या नियमानेहि ऱ्हस्वदीर्घत्वाचें कोणतेंच तत्त्व सिद्ध होत नाहीं.
फक्त मराठी काव्यांत अ चा उच्चार नेहमी ऱ्हस्व व आ, ए, ओ
यांचा नेहमी दीर्घ असतो, एवढाच याचा अर्थ होईल. पण कवितेची
भाषा उच्चारण्याची आणि तिच्यांतल्या अवयवांची संख्या मोजण्याची
पद्धत अगदी स्वतंत्र आहे, म्हणून तिचे नियम व तत्त्वे तिच्या क्षेत्रा-
पुरतीच मर्यादित समजली पाहिजेत.

स्वरोच्चारणाच्या वेळीं स्वरनालिकांत होणाऱ्या कंपाची गति कमी-
अधिक करून आवाज खालीवर नेतां येतो. एका विशिष्ट कालमर्यादेत
होणाऱ्या स्वरनालिकांच्या कंपनसंख्येवर आरोह किंवा अवरोह अवलंबून
असतो.

कित्येक भाषांत स्वरांच्या ऱ्हस्वदीर्घत्वाला फारसें महत्त्व नसतें, स्थान-
परत्वे एखादा स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ होतो अथवा हेतुपूर्ण आघातामुळे-
हि एखादा ऱ्हस्व स्वर दीर्घ बनतो. 'हें कोणाचं पुस्तक आहे?' 'त्याचं.'
'त्याचं!' ह्या ठिकाणीं दुसऱ्या त्यामध्ये आलेली तीव्रता थोडी दीर्घत्वा-
मुळे आणि थोडी आरोहामुळे म्हणजे आची कंपनसंख्या वाढल्यामुळे
आलेली आहे. परंतु संस्कृतसारख्या कांहीं भाषा अशा आहेत कीं त्यांच्यांत
ऱ्हस्व-दीर्घत्व हें कित्येकदा अर्थफेर घडवून आणतें: सलिलं-सलीलं,
सिता-सीता, सुत-सूत, इत्यादि.

अशाच रीतीनें आरोहाचा उपयोग अतिपूर्वेकडील भाषांत फार
मोठ्या प्रमाणावर करण्यांत येतो. एरव्हीं समवर्ण असणारे शब्द केवळ
आरोहांत फरक करून अनेक अर्थ व्यक्त करूं शकतात.

स्वरांमध्ये वैशिष्ट्य उत्पन्न करण्याचा दुसरा एक प्रकार म्हणजे आद्य-
स्वर उच्चारतांना कंठमुख एकदम उघडणें. यामुळे शब्दांतील इतर
स्वरांपेक्षां आद्यस्वर अगदी वेगळा वाटतो. हा आद्यस्वराघात जर्मन
भाषेत स्पष्टपणें दिसून येतो.

व्यंजनोच्चारणात दोन विशेष प्रकार आढळतात. उच्चारणविधीशी संबंध असलेले स्नायु ताठ करून किंवा सैल ठेवून पहिला प्रकार निर्माण होतो आणि उच्चारणाच्या वेळी कंठमुख कमीअधिक उघडले गेल्याने दुसरा प्रकार मिळतो.

ज्या भाषांत स्नायूवरील दाब सरासरी राहतो तिच्यांतली व्यंजनें संधपणें, स्वाभाविक व विनायास बाहेर पडल्यासारखी वाटतात. संस्कृत भाषेचें उदाहरण या बाबतींत उत्तमपणें लागू पडतें. याच्या उलट कांहीं भाषा बोलतांना स्नायु इतके ताठ होतात आणि ध्वनिनिर्मिति इतकी परिश्रमपूर्वक झाल्यासारखी वाटते कीं अशी भाषा ऐकतांना संस्कृत, फ्रेंच, इटालियन इत्यादी भाषांत आढळणाऱ्या मार्दवाऐवजीं एक प्रकारची कठोरता आपल्या प्रत्ययाला येते. जर्मन भाषेंत ही कठोरता विशेष दिसून येते.

कंठमुखाच्या संकोचानें किंवा विकासानें व्यंजनांत आणखी वैशिष्ट्य निर्माण होतें.

कंठमुख संकुचित करून उच्चार केल्यास दोन्ही बाजूंच्या स्वरनालिकांतील अंतर साहजिकच कमी होतें. स्फोटकाचा उच्चार करतांना जर तो कठोर असेल तर पुढें येणाऱ्या स्वराला लागणारा कंप उत्पन्न करण्यासाठीं हा अंतराचा कमीपणा उपयोगी पडतो आणि जर तो मृदु असेल तर त्याला लागणारा कंप प्रारंभापासून निर्माण करणें शक्य होतें. पण कंठमुख विस्तृत असेल तर त्याला कठोर स्फोटकांमागून येणाऱ्या स्वराला लागणारा कंप किंवा मृदु स्फोटकाला ताबडतोब आवश्यक असणारा कंप वेळेवर होणार नाही; यामुळें पहिल्या प्रकारच्या (संस्कृत, फ्रेंच वगैरे भाषांच्या) उच्चारांत मृदु स्फोटक प्रारंभापासूनच सकंप असतात, तर दुसऱ्या प्रकारच्या (जर्मन, इंग्रजी वगैरे भाषांच्या) उच्चारांत त्यांचा प्रारंभ कठोर स्फोटकांसारखा असून ते नंतर मृदु बनतात.

कंठमुख विस्तृत केल्यानें दुसरा एक परिणाम घडून येतो, तो हा कीं तोंडहि त्या प्रमाणांत अधिक उघडें राहून स्वरनालिकांना न हलवतां श्वास बऱ्याच मोठ्या प्रमाणांत बाहेर जाऊं शकतो. स्फोटकांच्या उच्चा-

राच्या वेळीं श्वास अशा रीतीनें बाहेर पडला म्हणजे केवळ स्फोटकां-
ऐवजीं सप्राण स्फोटक निर्माण झाल्याचा भास होतो आणि क, त, प,
इत्यादि स्फोटक किंचित् ख, थ, फ, असे ऐकूं येतात.

आपल्या परिचयाच्या सर्वसाधारण वर्णांचें विवेचन आतां संपलें. पण
आतांपर्यंत सांगितलेले वर्ण ह्वा तोंडाबाहेर जाऊन उत्पन्न झाले होते.
याचा अर्थ असा नव्हे कीं ह्वा तोंडाबाहेर गेली नाहीं तर उच्चार होणार
नाहीं. श्वास तोंडांतल्या तोंडांत ठेवून उच्चारनिर्मिति करण्याचा प्रयत्न
केला तर खटक्यासारखा आवाज ऐकूं येतो. ह्वेचें बहिस्सरण न होतां
उत्पन्न झालेले हे वर्ण अंतःश्वास वर्ण या नांवानें ओळखले जातात. या
तत्त्वानुसार ध्वनिनिर्मिति केल्यास जितके निःश्वास वर्ण आहेत तितकेच
अंतःश्वास वर्णहि उत्पन्न होऊन एकंदर वर्णसंख्या आतांपर्यंत होती त्याच्या
दुप्पट होईल.

हे वर्ण आफ्रिकेंतील काहीं भाषांत आहेत असें म्हणतात. या वर्णांचा
उच्चार आपण कित्येकदा उद्गारवाचकांसारखा करतो. टाळूला भीम
लावून केलेला ट् ट् हा आवाज, सहानुभूति अथवा खेद दर्शवणारा च्
च् हा आवाज, खाद्यपेयांवर ताव दिल्यानंतरचा अथवा त्या आर्धीचा
समाधानदर्शक त् त् हा आवाज, अशीं फारच थोडीं उदाहरणें आपल्या-
कडेहि आढळतात.

प्रकरण दुसरें

ध्वनींचा भाषेंत उपयोग

ध्वनींचें पृथक्करण करून त्यांतले अविभाज्य घटक कोणते आणि ध्वनियंत्राच्या कोणकोणत्या हालचालींनीं ते निर्माण होतात, याचें सामान्य विवेचन मागील प्रकरणांत करण्यांत आलें. ध्वनींच्या या अविभाज्य घटकांना वर्ण अशी संज्ञा आहे. वर्णांचें स्वरूप समजून घेणें हें भाषेच्या अभ्यासांतलील आद्य तत्त्व आहे, कारण वर्णांचा उपयोग करून आपण कल्पना व्यक्त करणारे ध्वनिसमुच्चय निर्माण करतो. या ध्वनिसमुच्चयांना शब्द असें म्हणतात; हे शब्द वाक्यांत वापरून आपण आपले व्यवहार करतो.

प्रत्येक वर्णांचा स्वतंत्रपणें पृथग्भ्यास करणें ही ध्वनिविचाराची तात्त्विक बाजू झाली; पण वर्णांचें असें परस्परभिन्न अवस्थेंतील ज्ञान त्यांच्या व्यावहारिक अभ्यासाला फारसें उपयोगी पडणार नाहीं. अभ्यासाच्या सोईसाठीं जरी वर्ण आपण एकमेकांपासून वेगळे केले, तरी भाषेंत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारांत ते स्वतंत्रपणें वापरले जात नाहींत. भाषेंत त्यांचें स्थान दुय्यम आहे; तेथें त्यांचा उपयोग शब्द निर्माण करण्याचें साधन म्हणून होत असल्यामुळें त्यांचा अभ्यास शब्दाचे घटक म्हणूनच केला पाहिजे. भाषेचें शास्त्र आणि तिचा इतिहास यांच्या दृष्टीनें हाच अभ्यास अत्यंत मार्गदर्शक आणि उपकारक ठरतो, एवढेंच नव्हे तर हाच त्यांचा खरा आणि वस्तुस्थितीचें ज्ञान करून देणारा अभ्यास होय.

कोणत्याहि घटकाचे वैयक्तिक गुण आणि त्याचे एका समूहाचा भाग म्हणून असणारे गुण परस्परविरुद्ध नसले तरी परस्परभिन्न मात्र असतातच. मनुष्याचें जीवन एक स्वतंत्र व्यक्ति म्हणून, कुटुंबांतली एक व्यक्ति म्हणून, समाजांतली एक व्यक्ति म्हणून किंवा केवळ एक प्राणी म्हणून विविध प्रकारचें असूं शकतें; आणि मनुष्याच्या खऱ्या स्वरूपाचें ज्ञान त्याच्या अशा सर्वांगीण अभ्यासानेंच होतें. ज्याचा यांतल्या कशाशीहि

संबंध नाही असा कुटुंबनिरपेक्ष, समाजनिरपेक्ष, सृष्टिनिरपेक्ष, आदर्श मनुष्य ही एक अमूर्त कल्पना आहे, वस्तुस्थिति नव्हे. मानवजातीच्या अभ्यासाने आपण मनुष्यांमधील ज्ञान मिळवत नाही; मनुष्यांचा अभ्यास करून आपण मानवजातीचे चित्र तयार करतो. अमूर्तकडून आपण मूर्तकडे जात नाही; मूर्तकडून अमूर्तकडे जातो.

शास्त्रीय अभ्यासांत मात्र आपण अशा रीतीने प्रातः शालेलें ज्ञान प्रारंभीच ग्रहण करूं शकतो, कारण अमूर्त चिंतनाची संवय झाल्यावर कोणत्याहि शास्त्राचें तत्त्वग्रहण सुलभ होतें. ज्या ठिकाणी एखादा मुद्दा समजणें कठीण वाटेल त्या ठिकाणी तो योग्य उदाहरणांनी सुबोध करता येतो. ज्या विविध घटनांना एखादें तत्त्व लागू पडतें त्या घटनांचा नीट अभ्यास केल्यानें तें तत्त्व आपल्याला आकलन होऊन आपलें बौद्धिक समाधानहि करतें; म्हणूनच ध्वनींच्या उच्चाराची तात्त्विक वाजू स्पष्ट होण्यासाठी आणि ध्वनींचें व्यावहारिक स्वरूप कळण्यासाठी ते ज्या रीतीने वापरले जातात ती रीत समजणें आवश्यक आहे. ध्वनिविचार-दृष्ट्या जरी वर्णांचें स्वरूप एकाच प्रकारचें असलें तरी बोलण्याच्या भाषेत तें कसें मर्यादित होतें, हें बोलभाषेच्या निरीक्षणानें जाणून घेणें इष्ट आहे; तसेंच कालांतरानें एखाद्या भाषेंतील ध्वनींत जें परिवर्तन घडून येतें त्याचें यथार्थ ज्ञान होण्यासाठी ती भाषा वेगवेगळ्या काळीं कशी उच्चारली जात होती इकडे आपण लक्ष दिलें पाहिजे. हें उच्चारज्ञान केवळ लिपि वाचतां येऊन होणार नाही याचीहि आपण जाणीव ठेवली पाहिजे.

उदाहरणार्थ पाच आणि चाप हे शब्द ध्या. यांतल्या पहिल्या शब्दांतल्या पचा उच्चार ओठ उघडल्याशिवाय होत नाही, तर दुसऱ्या पच्या उच्चाराच्या वेळीं मिटलेले ओठ उघडावे लागत नाहीत. यावरून पचा उच्चार स्थानपरत्वे कसा बदलतो तें दिसून येतें.

इंग्रजीतील little व tell हे शब्द ध्या. पहिल्या शब्दांतला आद्य l आणि अंत्य l यांचीं स्पर्शस्थाने अगदी भिन्न आहेत असें दिसून येईल. पहिला l दंत्य असून दुसरा tt च्या साहचर्यानें तालव्य बनला

आहे. पहिल्या शब्दांतील t (लेखनांत tt) आणि दुसऱ्या शब्दांतील t यांचें स्पर्शस्थानहि थोडें वेगळें आहे हें दिसून येईल.

प, t, l हे वर्ण कोणत्याहि शब्दांत नसतांना आपण त्यांचें जें स्वरूप निश्चित करतो, तें आदर्श व विकारशून्य असतें. हें त्यांचें तात्त्विक स्वरूप होय. परंतु हेच वर्ण शब्दांत वापरले जाऊं लागतांच त्यांना चैतन्य आणि व्यक्तित्व प्राप्त होतें; आजूबाजूच्या परिस्थितीमुळे ते विकारक्षम बनतात. कोणत्याहि भाषेचा खरा अभ्यास हा या विकारक्षम वर्णांचा अभ्यास होय. भिन्नभिन्न परिस्थितींत एकच वर्ण कोणकोणतीं रूपें धारण करतो याचें ज्ञान एखाद्या समाजाच्या उच्चारविषयक संवयी शोधून काढण्याच्या कामीं उपयोगीं पडतें. मात्र उच्चारांत वर्णांना होणारे हे विकार महत्त्वाचे असले तरी बरेच वेळां ते इतके सूक्ष्म असतात कीं ते लेखनांत व्यक्त करणें नेहमींच शक्य किंवा व्यवहार्य नसतें. लेखन हें ध्वनीचें दृश्य स्वरूप आहे, पण तें पूर्णपणें समाधानकारक असें ध्वनिचित्रण करूं शकत नाहीं. उच्चारांचें यथातथ्य लेखन करणारी लिपि कोणत्याहि भाषेजवळ नाहीं, पण लेखनपद्धतीचें हें वैगुण्य जोंपर्यंत व्यवहाराच्या आड येत नाहीं, तोंपर्यंत कसेंहि करून तिच्याच द्वारे समाज आपले व्यवहार चालवतो. इंग्रजी भाषेचें उदाहरण या बाबतींत आपल्या चांगलेच परिचयाचें आहे.

वर्ण स्वतंत्र असतांना त्याचें रूप कांहींहि असो, पण तो शब्दाचा घटक बनतांच त्याचें स्वातंत्र्य नष्ट होऊन तो विकारक्षम बनतो. स्थानपरत्वे शब्दांत त्याचा जो अनुक्रम असतो त्याच्यावर आणि त्याच्या आधीं आणि नंतर येणाऱ्या वर्णांवर प्रत्येक वर्णाचा उच्चार आणि कालांतरानें घडून येणारें परिवर्तन अवलंबून असतें.

वर्णांची परस्परांवर होणारी ही प्रतिक्रिया संस्कृतच्या संधिनियमांत उत्तम प्रकारें दिसून येते. अंत्य स्थानीं एकच व्यंजन शिष्टक राहणें, दोन भिन्नवर्गीय व्यंजनें एकमेकांजवळ आलीं असतां स्थानपरत्वे तीं सबल किंवा निर्वल ठरणें, दंत्य व्यंजनांचीं मूर्धन्य आणि संकंप व्यंजनांचीं निष्कंप

व्यंजनं होणें, दोन स्वर एकजीव होणें या गोष्टी सामान्य अभ्यासकाच्याहि परिचयाच्या आहेत.

स्थानपरत्वे अथवा सहवासपरत्वे वर्णांमध्ये घडून येणाऱ्या सूक्ष्म भेदांना वर्णांची अंतर्गत पुनर्व्यवस्था असे म्हणतात. शब्दाचा घटक म्हणून वावरू लागतांच वर्णांवर नियंत्रण पडतें. स्वतःला मिळालेल्या जागेच्या आजूबाजूच्या वर्णांशी तडजोड करून त्या वर्णाला राहावे लागतें. तो दुर्बल वर्णांच्या सान्निध्यांत आला किंवा ज्या स्थानी त्याचें सामर्थ्य वाढेल असे स्थान त्याला प्राप्त झालें तर त्याला एक प्रकारचें वर्चस्व गाजवतां येतें. पण स्वतःहून बलिष्ठ वर्णांच्या शेजारी तो आला किंवा ज्या ठिकाणी त्याचें सामर्थ्य कमी होईल अशी जागा त्याला मिळाली तर तो स्वतःच विकारयुक्त होतो. परभाषेतील शब्द आपण आपल्या सोईप्रमाणें बदलतो. इंग्रजीतील master, post, captain यांचे उच्चार आपल्याकडे मास्तर-माष्टर, पोस्त-पोष्ट, कप्तान असे होतात आणि इंग्रजी थ व ध (three, this) हे धर्षक व मराठी थ व ध हे अर्धस्फोटक यांत कांहीं फरक आहे, याची आपल्याकडील बहुसंख्य इंग्रजी शिकलेल्या लोकांना जाणीव नसते. तसेंच अरबी शब्दांतील ख व अरबी-इंग्रजीतील फ हे धर्षक देखील आपण आपल्या वर्णमालेच्या साधनांचा उपयोग करून बदलतो. तख्त व सख्त यांऐवजी तक्त व सक्त; फिक्र यांऐवजी फिकीर हे अर्धस्फोटक असणारे उच्चार आपण करतो. परभाषेतील ध्वनींचे शुद्ध उच्चार करण्यासाठीं आपण त्यांचें योग्य शिक्षण घेतलें पाहिजे आणि ज्या भाषा इंग्रजीप्रमाणें आघातप्रधान आहेत त्यांचें आघाततत्त्वहि आपण समजून घेतलें पाहिजे.

उच्चारामुळें वर्णांच्या स्वरूपांत फरक पडून होणारी अंतर्गत पुनर्व्यवस्था आणि कालांतरानें एका भाषेतील ध्वनींत होणारें परिवर्तन या दोन अगदीं भिन्न घटना आहेत. अंतर्गत पुनर्व्यवस्थेंत एकाच भाषेतील ध्वनी एका ठराविक काळच्या उच्चारांत स्थानपरत्वे आणि सहवासपरत्वे भिन्न रूपें धारण करतात. पाद्, विप्र, अप् या शब्दांतील पचे वेगवेगळे उच्चार या व्यवस्थेनुसार होतात. पण सर्प, कूप, बाष्प वगैरे

शब्दांतील प हा वर्ण कालांतराने उत्क्रांत होत जाऊन त्याची जी भिन्न रूपे होतात त्या क्रियेला ध्वनिपरिवर्तन हें नांव आहे. वर्णांच्या पुनर्व्यवस्थेत भाषेतील वर्णांत परिस्थितीमुळे घडून येणारी एकाच काळांतील रूपांतरें विचारांत घेण्यांत येतात, म्हणून या पुनर्व्यवस्थेला एककालिक असें म्हणतात; पण ध्वनिपरिवर्तनाचे नियम समजण्यासाठीं एकाच भाषेचीं निदान दोन भिन्न काळांतील रूपे माहित असणें आवश्यक असतें, म्हणून ध्वनिपरिवर्तन हें द्वैकालिक आहे असें म्हणतात. वर्णांच्या पुनर्व्यवस्थेचा अभ्यास करतांना (कधीहि स्थिर नसणारी) भाषा स्थिर आहे असें मानून चालावें लागतें, म्हणून ती व्यवस्था स्थैर्यप्रधान आहे; पण एकाच गोष्टीच्या दोन भिन्नभिन्न काळांतील रूपांचा एकत्र विचार करणें हें इतिहासाचें काम असल्यामुळे ध्वनिपरिवर्तन हें ऐतिहासिक आहे.

मनुष्याला निर्माण करतां येणारी एकंदर वर्णसंख्या फार मोठी आहे. पण कोणत्याहि भाषेत ४०-५० पेक्षां अधिक वर्ण आढळत नाहींत. एकाच भाषेतील वर्णांना वर्णमाला हें नांव असून त्या वर्णांचा अभ्यास करण्याचें काम त्या भाषेच्या व्याकरणाचें आहे. एकाच भाषेतील वर्णांच्या या अभ्यासाला वर्णविचार हें नांव असून कोणतीहि भाषा शिकण्यापूर्वी शुद्ध उच्चाराच्या दृष्टीने तिच्या वर्णविचाराचें सूक्ष्म ज्ञान मिळवणें अत्यंत आवश्यक असतें.

वर्णविचार, उच्चार व ध्वनिवैशिष्ट्य लक्षांत न घेतां हि भाषा शिकतां येते; पण ती ज्याची मातृभाषा आहे अशा व्यक्तीशीं बोलण्याचा प्रसंग येतांच आपलें अज्ञान आपणाला जाणवतें. त्या भाषेशीं असणारा आपला संबंध केवळ लेखनवाचनापुरताच असेल तर आपणाला कोणतीहि अडचण भासणार नाहीं; कारण एखाद्या भाषेचें विचारसौंदर्य त्या भाषेचा शब्दसंग्रह आणि शब्दप्रयोग यांच्या परिचयानें कळू शकतें. पण भाषेचें खरें सौंदर्य केवळ तिच्या साहित्यांतून व्यक्त होणाऱ्या विचारांतच सांपडतें असें नव्हे; तिचें गद्यहि कित्येकदा संगीताप्रमाणें कर्णमधुर व तालबद्ध असतें आणि योग्य ध्वनींचा उपयोग करून अंतश्चक्षुसमोर उभी राहतील अशीं शब्दचित्रे निर्माण करण्याचें सामर्थ्य तिला प्राप्त करून देणें हें

एखाद्या प्रतिभावान् लेखकाला अशक्य नसतें. भाषेंतील ध्वनींचा अभ्यास न केलेल्या वाचकाला तिच्या काव्यांतील आणि गद्यांतील गेयता, नाद-माधुर्य, ध्वन्यनुकरण, इत्यादि सौंदर्यस्थळें दिसणार नाहींत.

एखाद्या भाषेंतील वर्णांचें ज्ञान कसें करून घेतां येतें हें आपण आधीं पाहूं. हें ज्ञान त्या भाषेची अक्षरमाला अथवा लिपि शिकून होणार नाहीं; कारण जगांतील कोणत्याहि भाषेंतील वर्णांची संख्या तिच्यांत वापरल्या जाणाऱ्या अक्षरांच्या संख्येवरून ठरवतां येणें शक्य नाहीं. ज्या भाषेंत एक अक्षर एकच वर्ण दर्शवतें व ज्यांतला प्रत्येक वर्ण एकाच अक्षरानें व्यक्त होतो, ती भाषा लिपिदृष्ट्या आदर्श होय. या दृष्टीनें जगांतली एकहि भाषा आदर्श ठरणार नाहीं. यासाठीं लिपीवरून ध्वनींचें ज्ञान मिळवण्याचा उलटा प्रयत्न न करतां एखाद्या भाषेंत किती व कोणते ध्वनी आहेत आणि त्या भाषेची लिपि हे ध्वनी कशा प्रकारें व्यक्त करते, म्हणजे त्या भाषेची लेखनपरंपरा काय आहे, हें आपण पाहिलें पाहिजे.

इंग्रजी भाषेची लिपि २६ अक्षरांची आहे, पण त्या भाषेची ध्वनि-संख्या याहून अधिक आहे. त्यांतल्या कांहीं वर्णांचे अनेक लेखनप्रकार आहेत. उदाहरणार्थ श हा वर्ण c (ocean), ch (machine,) sch (schist), ss (passion), sh (dish), t (tion), s (sure) इतक्या प्रकारें लिहितां येतो. तर एकच अक्षर कित्येक ध्वनींचें लेखन करते. S नें स (sin), श (sugar), झ (rose); c नें क (cat) श (ocean), स (cent), th नें घर्षक थ (thin) व ध (this) इ.

मराठी लेखनपद्धतींतहि अनेक उणीवा आहेत; पण त्याबद्दलची चर्चा इतरत्र होणार असल्यामुळें या ठिकाणीं फक्त मराठी भाषा व्यवहारासाठीं ज्या वर्णांचा उपयोग करते ते किती व कोणते आहेत एवढेंच दाखवण्याचा हेतु आहे.

स्वरः अ, आ, इ, उ, ए, ओ

अर्धस्वरः य, व.

द्रवः र, ल,ळ

अनुनासिकः * इ, ण, न, म, * अ

घर्षकः स, श, *ह-ह

अर्धस्फोटकः ख, ठ, थ, फ, च^१, च^२, छ^२-घ, ढ, घ, भ,
ज^१, ज^२, झ^१, झ^२

स्फोटकः क, ट, त, प-ग, ड, द, ब

(* हे वर्ण स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत. १ दंत्य, २ तालव्य, ३ तालव्य च + निष्कंप ह; दंत्य च + निष्कंप ह दुर्मिळ आहे.)

खुलासाः—स्वरः (दीर्घ) ई, ऊ हे स्वतंत्र स्वर नाहीत. ते इ व उ यांचा अवधि (म्हणजे वर्णांचा उच्चार करण्याला लागणारा काळ) वाढवून मिळतात. उच्चाराला लागणाऱ्या कर्मांतकमी काळापेक्षा अधिक वेळ उच्चारला जाणारा वर्ण म्हणजे दीर्घ वर्ण. वर्णोच्चारणाला लागणारा हवेचा पुरवठा चालू असेपर्यंत एखादा वर्ण लांबवतां येतो, त्यामुळे दीर्घपणाची मर्यादा प्रत्येक व्यक्तींत वेगळी असते. गायनाचा अभ्यास केल्यास हे विशेष लक्षांत येते. वस्तुतः घर, दार, एक, दोन यांतले अ, आ, ए, ओ हे स्वरही दीर्घच आहेत, पण लेखनांत त्यांना स्वतंत्र चिन्हें नाहीत. संस्कृतमध्ये अ हा स्वर नेहमी ऱ्हस्व व आ, ए, ओ हे नेहमी दीर्घ असतात.

ऋ व ॠ हे वर्ण संस्कृत शब्दांतच येतात. देवनागरी लिपीचा स्वीकार करतांना मराठीने हे स्वर तर उचललेच, पण त्याबरोबरच संस्कृतांतहि दुर्मिळ असणारा दीर्घ ऋ व ॠ च अस्तित्वांत नसणारा दीर्घ ॠ अक्षर-मालिकेंत आणला.

लेखनांतील ऐ व औ हे उच्चारांत अ+इ आणि अ+उ हे स्वरसंयोग दर्शवतात. याशिवायहि अनेक संयुक्त स्वर मराठींत आहेत, पण त्यांना स्वतंत्र चिन्हें नाहीत. शास्त्रदृष्ट्या संयुक्त स्वरांना एकच वर्णदर्शक चिन्ह देणे योग्य नव्हे आणि म्हणून ऐ व औ यांचें लेखन अय्, अव् करणे अधिक योग्य ठरेल.

अनुनासिकः ङ, ण, न, म हीं अनुनासिकें अनुक्रमें ग, ङ, द, ब हे स्फोटक उच्चारले जात असतांना तालुपट लोंबत राहिल्याने निर्माण होतात.

अ हे अनुनासिक यच्या उच्चाराच्या वेळीं तालुपट लोंबत राहिल्यानें उत्पन्न होतें. या शिवाय मराठीत अनुस्वार हे तत्त्व असून तें अ, आ, इ, उ, ए, ओ यांच्या मागून येतें; उदा० हंसतो, आतां, हिंवाळा, घरीं, गहू, तें, तोंवर. किंवा, संसार, संशय, सिंह इत्यादि शब्द किंवा, संवसार, संवशय, सिंव्ह असे उच्चारले जातात, म्हणजे अनुस्वारांनंतर व् हा उच्चारमुकर वर्ण पुढील वर्णापूर्वी येतो. इतर शब्दांत अनुस्वाराप्रमाणें विंदु देऊन लिहिलेला ध्वनि हा पुढील वर्णाच्या वर्गातील अनुनासिकासाठीं असतो; उदा० अंग, संत, कंप हे अङ्ग, सन्त, कम्प असे आहेत.

घर्षकः—मराठीतला मुख्य सीत्कार दंत्य स हा आहे. या स पुढें इ, ए, य आल्यास त्याचा श होतो. उदा० सीमा-शींव; शय्या-शेज; मासा, सामान्यरूप *मास्या=माशा. मात्र ए पुढें आला तर कित्येकदा साम्यदर्शनासाठीं स बदलत नाहीं. उदा० एकवचन मासा-ससा, अनेक वचन मासे-ससे. इय हे लेखन मराठीत उच्चारदृष्ट्या श असेंच आहे. *सश्यांचा=सशांचा, अवश्य, उच्चार अवशश.

ष या अक्षराचा उच्चार मराठीत श असाच आहे. विषय, भाषा, ऋषि इत्यादि शब्द उच्चारांत विशय, भाशा, रुशी असे आहेत.

मराठीत निष्कंप व सकंप असे दोन ह आहेत. त्यापैकी निष्कंप ह स्वतंत्रपणें वापरला जात नाहीं. तो ख, ठ, थ, फ, या अर्धस्फोटकांचा उत्तरवर्ण म्हणून सांपडतो, म्हणजे हीं चार अक्षरें उच्चारदृष्ट्या व्ह, द्ह, त्ह, फ्ह अर्शा आहेत.

मराठीत स्वतंत्रपणें वापरण्यांत येणारा ह सकंप असून तो घ, ढ, ध, भ या अर्धस्फोटकांचा उत्तरवर्ण म्हणूनहि सांपडतो. म्हातारा, न्हाणें, कुन्हाड, वल्हवणें, नव्हे या शब्दांतलीं संयुक्त अक्षरेंहि अर्धस्फोटकच आहेत, पण स्वतंत्र चिन्हांच्या अभावीं तीं संयुक्त व्यंजनांसारखीं वाटतात.

अर्धस्फोटकः ख, ठ, थ, फ यांसाठीं वर 'घर्षक' पहा.
च हे अक्षर मराठीत दोन अर्धस्फोटकांसाठीं वापरण्यांत येतें. एक त्+स या वर्णानीं बनलेला दंत्य अर्धस्फोटक; हा चटका, चाटणें, चुना, चौर, इत्यादि शब्दांत सांपडतो. दुसरा चिबडा, चेंडू, या शब्दांतील त् + श

या वर्णांनीं बनलेला अर्धस्फोटक हा तालव्य होय. मराठी च्य या लेखनां-
तील य उच्चाररहित असून मागील च तालव्य आहे एवढेंच त्यानें
सुचवले जातें. स हा दंत्यवर्ण इ, ए, य पुढें आल्यास तालव्य श बनत
असल्यामुळे च (=त्स) या अर्धस्फोटकालाहि तोच नियम लागून
इ, ए, य या स्वरांपुढें त्याचा तालव्य उच्चार होणें स्वाभाविक आहे.
संस्कृतांतील च मात्र तालव्यच आहे.

मराठीत छ हा वर्ण नाही. तो फक्त तत्सम शब्दांत आणि उसन्या
शब्दांत सांपडतो. प्राकृत छचा मराठीत स (श) होतो.

दंत्य छ (त् + स् + ह) मराठीत नाही. पण इच्छा हा शब्द
इत्स्था असा उच्चारला गेलेला कित्येकदा ऐकण्यांत येतो.

ज हें अक्षरहि मराठीत दोन अर्धस्फोटकांसाठीं वापरण्यांत येतें. एक
दंत्य व दुसरा तालव्य. दंत्य ज हा दंत्य चचा सकंप ध्वनि आहे, किंवा तो
त् + स यांच्या सकंप रूपांच्या संयोगानें म्हणजे द + दंत्य झ असा बनला
आहे. याचप्रमाणें तालव्य ज हा तालव्य चचा सकंप ध्वनि आहे किंवा
तो त् + श यांच्या सकंप रूपानें म्हणजे द+तालव्य झ असा बनला आहे.
संस्कृतमध्ये फक्त तालव्य ज आहे. मराठीत अ, आ, उ, ओ पुढें आल्यास
जचा उच्चार दंत्य होतो. उदा. जर, जाळ, जुना, जोगी; इ, ए, य पुढें
आल्यास तालव्य होतो. उदा. जिणें, लाजे, ज्याचा. ज्य या लेखनांतील
यहि ज हा तालव्य आहे एवढें दाखवण्यापुरताच आहे. संस्कृत ज्य, च्य
यांचा मराठीत साधारणपणें ज्ञ, च्च, असा उच्चार करण्यांत येतो.
उदा. राज्य, सूच्य इ.

झ हें अक्षर मराठी दोन अर्धस्फोटकांसाठीं वापरलें जातें. त्यांपैकीं
एक वर्ण हा दंत्य जचा सप्राण उच्चार दर्शवणारा असून तो झरा,
झाडी, झुंज, झोपडी, इत्यादि शब्दांत सांपडतो. हा उच्चार फक्त अ,
आ, उ, ओ, या स्वरांपूर्वीच येतो. झिरपणें, झेंडा, इत्यादि शब्दांतील झ
हा तालव्य जचा सप्राण उच्चार आहे. संस्कृतांत केवळ हा दुसरा म्हणजे
तालव्य झच सांपडतो. मराठीत इ, ए व य या वर्णांपूर्वी झचा तालव्य

उच्चार होतो. उदा. माझा-माझी, माझा-माझ्या, तुझा-तुझे. इय या लेखनांतील य उच्चाररहित असून मागील झ हा तालव्य आहे एवढेंच त्यानें दाखवले जातें. हाच नियम इय या अक्षरालाहि लागू पडतो.

वरील ४३ वर्णांवर मराठीचा व्यवहार चाललेला आहे. पण यांतहि ल, व ही अनुनासिके स्वतंत्रपणें वापरली जात नाहींत; निष्कंप ह्मी हीच गोष्ट आहे आणि अर्धस्फोटक हे इतर वर्णांच्या मिश्रणानें बनलेले असल्यामुळे तत्त्वतः ते वेगळे मोजायला नकोत. या दृष्टीनें पाहिलें तर मराठीची ध्वनिसंख्या फक्त ३० भरते. आपल्या लिपीकडे पाहून प्रथमदर्शनीं हें असंभाव्य वाटेले; पण कोणत्याहि भाषेत ३०-४० पक्षां अधिक वर्ण नसतात आणि एवढ्या मोजक्या भांडवलावर भाषांचे व्यवहार चालण्याचीं तीन कारणें आहेत.

पहिलें आणि सर्वांत महत्त्वाचें कारण हें कीं भाषिक प्रवृत्ति नेहमीं व्यवहार सुलभ करण्याकडे असते. वर्णसंख्या फार मोठी असली तर बौद्धिक अथवा शारीरिक दृष्टीनें तिचा उपयोग करणें सामान्य माणसाला अतिशय परिश्रमाचें किंवा जवळजवळ अशक्य होईल. भाषा हें संबंध समाजाच्या व्यवहाराचें सर्वश्रेष्ठ साधन आहे. तिचा उपयोग थोर विद्वानापासून अतिशय अडाणी माणसापर्यंत सर्वांना सारखाच होतो; म्हणून असें साधन होईल तितकें सोपें करण्याकडे प्रत्येक समाजाचें लक्ष स्वाभाविकपणेंच असतें.

दुसरें कारण असें कीं एकंदर वर्णसंख्या जरी अत्यंत मर्यादित असली तरी तिच्या साहाय्यानें आपणाला दोन, तीन, चार, पांच, इत्यादि वर्णांचे असंख्य समुच्चय बनवतां येतात. उदाहरणार्थ, अ, आ, इ, ई, या चारच वर्णांपासून आपल्याला राम, रमा, आम्र, मार, मरा, अर्मा, आर्मा, आरम्, अराम्, आम्, अमार्, इत्यादि अनेक शब्द तयार करतां येतील.

तिसरें आणि शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचें कारण हें कीं प्रत्येक भाषेची वर्णमाला पूर्णपणें सुसंवादी असते. एकंदर ध्वनिसंख्येतले वाटेले ते ३०-४० वर्ण घेऊन एखाद्या भाषेची वर्णमाला तयार होत नाहीं. प्रत्येक भाषेची वर्णपद्धति एका निश्चित प्रकारची असते; ती अत्यंत नियमबद्ध आणि शिस्तीला धरून असते. सुसंवादित्व आणि नियमबद्धता या

तत्त्वांचा भंग करून अस्तित्वांत आलेली. एकहि वर्णमाला मिळणार नाही. उदाहरणार्थ मराठीची वर्णमाला घ्या.

क	ट	त	प	—	निष्कंप स्फोटक
ग	ड	द	ब	—	सकंप स्फोटक
ख	ठ	थ	फ	—	विसर्गमिश्र अर्ध स्फोटक
घ	ढ	ध	भ	—	श्वासमिश्र अर्धस्फोटक

तसेंच इंग्रजीचें उदाहरण घ्या :

k	t	p	—	निष्कंप स्फोटक
g	d	b	—	सकंप स्फोटक
.	th	f	—	निष्कंप घर्षक
.	th	v	—	सकंप घर्षक

अशा रीतीने मराठीचे चार मूलभूत स्फोटक आहेत. त्यांचे सकंप वर्ण करून, निष्कंप रूपांत निष्कंप ह् म्हणजे विसर्ग घालून आणि सकंप रूपांत सकंप ह् म्हणजे श्वास मिसळून बनलेलीं रूपें आपणाला मिळतात. मराठी ही प्राणप्रधान भाषा आहे म्हणून तिच्यांत श्वास आणि विसर्ग यांच्या मिश्रणानें बनलेले अर्धस्फोटक मिळणेंच स्वाभाविक आहे. पण कच्चा अर्धस्फोटक ख आणि तच्चा मात्र घर्षक थ अशी विसंगति सांपडणें शक्य नाही.

याच दृष्टीने पाहिलें तर इंग्रजी ही घर्षणप्रधान भाषा असल्यामुळें तिच्यांत t, p यांचे मिळते घर्षक थ, फ हें मिळणें नियमाला धरून आहे. आतां या बरोबरच क चा मिळता घर्षक ख हा त्या भाषेंत उपलब्ध नाही ही गोष्ट खरी आहे, पण अभाव हा सुसंवादीपणाला विरोधक नसतो हें तत्त्व आपण लक्षांत ठेवलें पाहिजे.

हा सुसंवादीपणाहि व्यवहार सुलभ करण्याला उपयोगी पडतो. ज्या तत्त्वानें क, ग, ख, घ ही मालिका बनली आहे तेंच तत्त्व त, द, थ, ध, इत्यादि मालिकांनाही लागू पडतें आणि ज्या तत्त्वानुसार ख, घ, थ, ध, इत्यादि अर्धस्फोटक बनले आहेत, तेंच तत्त्व च, छ, ज, झ, या अर्धस्फोटकांनाहि लागू पडतें, हें लक्षांत आल्यावर कोणत्याहि भाषेची

वर्णमाला पुढे ठेऊन त्याच्यामागे असणारे तत्त्व ग्रहण करणे कठीण होणार नाही.

भाषेच्या वर्णमालेतील ही अंतर्गत सुव्यवस्था कधीहि बिघडत नाही. सुसंवादित्वाचे हें तत्त्व भाषेच्या ध्वनिविषयक रचनेत इतके अपरिहार्य आणि अढळ आहे कीं कालांतराने भाषेच्या ध्वनीत परिवर्तन होऊन जेव्हां नवे ध्वनी निर्माण होतात आणि एक नवी वर्णमाला अस्तित्वांत येते, त्या वेळीं त्या वर्णमालेलाहि हें सुसंवादित्वाचें तत्त्व लागू पडतें. ज्या भाषेतील प हा स्फोटक उत्क्रांत होऊन फ हा घर्षक तयार होतो, त्या भाषेतील त, क यांचे थ, ख हे घर्षक होणे क्रमप्राप्त आहे. जुन्या भाषेची वर्णमाला आणि नव्या भाषेतील ध्वनी यांचें तौलनिक कोष्टक डोळ्यांसमोर ठेवले म्हणजे पहिलीकडून दुसरीकडे जातांना होणाऱ्या परिवर्तनाची दिशा स्पष्टपणे दिसून येते. व्युत्पत्तीच्या अभ्यासाला ही ध्वनिविषयक मूलभूत तत्त्वे माहित असणे अपरिहार्य आहे.

अशा रीतीने कोणत्याहि भाषेतील वर्ण हे एका विशिष्ट पद्धतीचे ऐक्य-पोषक घटक असतात. उच्चारार्थ पृथक्करण करून काढलेले हे वर्ण प्रत्यक्ष व्यवहारांत कसे विकारक्षम बनतात याचेंहि थोडे ज्ञान आपण करून घेतले आहे. परंतु प्रत्यक्ष भाषणांत आपण वेगवेगळे वर्ण उच्चारत नाही, कारण ते एकमेकांशीं इतके जोडले गेलेले असतात कीं पुष्कळां अनेक वर्णांचा एकत्र उच्चार करावा लागतो. या एकत्र येणाऱ्या वर्णांचा अभ्यास भाषेच्या व्यावहारिक स्वरूपाचें ज्ञान करून घेण्यासाठीं आवश्यक आहे.

कल्पना व्यक्त करण्यासाठीं आपण शब्द वापरतो आणि विचार व्यक्त करण्यासाठीं शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करतो. म्हणजे शब्द हे विचाराचे अविभाज्य घटक आणि वर्ण हे शब्द ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अविभाज्य घटक होत. ध्वनिदृष्ट्या शब्द आणि वर्ण यांना सांधणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

वर्ण हे श्रुतीचे अविभाज्य घटक आहेत. श्रुतीकडून ध्वनीचें पृथक्करण शक्यतावर ज्या मर्यादेपलिकडे तें जाऊ शकत नाही तो वर्ण. उदाहरणार्थ ध्व.वि.४

राम (उ. राम्) यांत र् आ म् हे तीन वर्ण आहेत; कावळा (उ. काव्ळा) यांत क् आ व् ल् आ हे पांच वर्ण आहेत; प्राण (उ. प्राण्) यांत प् र् आ ण् हे चार वर्ण आहेत.

परंतु वर्ण व शब्द यांच्या दरम्यान ध्वनिनिर्मितीचा जो दुवा आहे तो उच्चाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यावेळीं आपण सर्वत्र शब्दाचा विचार करतो त्यावेळीं त्या शब्दानें सूचित होणारी कल्पनाच आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्याने असते; कारण ध्वनीच्या साह्याने कल्पना व्यक्त करणाऱ्या वर्णसमुच्चयालाच आपण शब्द ही संज्ञा लावतो; अर्थ-शून्य म्हणजे कोणतीहि कल्पना सूचित न करणाऱ्या ध्वनिसमुच्चयाला कोणी शब्द म्हणत नाही; त्याचप्रमाणे ज्यावेळीं आपण वर्णांचा विचार करतो त्यावेळीं केवळ ध्वनीशिवाय इतर कोणतेहि तत्त्व आपण शब्दांतून शोधून काढत नाही. यापैकी पहिला अभ्यास हा शब्दाचा अथवा ध्वनिसमुच्चयाचा अर्थदृष्ट्या अभ्यास आहे आणि दुसरा अभ्यास हा त्याचा केवळ ध्वनिदृष्ट्या किंवा वर्णदृष्ट्या अभ्यास आहे. पहिल्यांत ध्वनीच्या विचाराला गौण स्थान आहे; तर दुसऱ्यांत पूर्ण पृथक्करण करून मिळालेल्या ध्वनींवर आपले लक्ष केंद्रित झाले आहे. पण प्रत्यक्ष बोलतांना आपण शब्द ज्या रीतीने उच्चारतो तिलाच उच्चारदृष्ट्या सर्वांत अधिक महत्त्व देणे योग्य ठरेल. उदाहरणार्थ—

मी तिकडे जाईन.

तो आला.

बगळा पांढरा असतो.

आज पाडवा आहे.

ही वाक्ये उच्चाराच्या प्रत्येक टप्प्याला यांबव्यास

मी तिक्-डे जा-ईन्.

तो आ-ला.

बग्-ळा पां-ढरा अस्-तो.

आज् पाद्-वा आ-हे.

अशीं उच्चारलीं जाताल.

उच्चाराच्या दृष्टीने आज व तो हे शब्द एकएक टप्प्यांत आणि जाईन व तिकडे हे शब्द दोनदोन टप्प्यांत ग्ळटले जातात. हे टप्पे उच्चाराचे मूलभूत घटक असून त्यांना अवयव अशी संज्ञा आहे. प्रत्येक टप्प्याचा प्रारंभ व शेवट यांच्या दरम्यान अवयवाचें क्षेत्र असतें.

ध्वनींचें वर्गीकरण स्वर आणि व्यंजनें या दोनच स्थूल विभागांत केलें आणि नंतर अवयवाच्या रचनेचा वरवर अभ्यास केला, तरीहि असें दिसून येईल कीं ते सामान्यतः

केवल स्वरः आ-राम्, उ-पास्, भा-ऊ, शा-ई
स्वर + व्यंजनः इक्-डे, आज्, उल्-टा, जा-ऊन्
व्यंजन + स्वरः रा-मा, पू-जा, ये-तो, सु-रूं
व्यंजन + स्वर + व्यंजनः राम्, पूल्, तीन्, चोर

असे बनलेले असतात. यावरून स्वर हें अवयवांचें अपरिहार्य अंग आहे हें उघड होतें आणि सामान्यपणें एखाद्या शब्दांतील स्वर मोजून त्यांतील अवयवांची संख्या निश्चित करणें आपणांला शक्य होतें. अर्थात् हे स्वर मोजतांना भाषेच्या लेखनानें आपली दिशाभूल होऊं न देतां तिची उच्चार-पद्धति लक्षांत घेऊनच आपण आपलें काम केलें पाहिजे. उदाहरणार्थ, तरवार, तपासणी, बाण या शब्दांच्या लेखनांत अनुक्रमें चार, चार व दोन स्वर आहेत, पण या शब्दांचा उच्चार तर-वार, त-पास्-णी, बाण् असा असल्यामुळें त्यांची अवयवसंख्या अनुक्रमें दोन, तीन व एक असली पाहिजे हें सिद्ध होतें. अवयवमापनाचा हा नियम सर्व भाषांना लागू पडतो.

एखाद्या शब्दाचे अवयव वेगळे करणें याला अवयवच्छेद म्हणतात.

पण सर्वच शब्द कांहीं वर दर्शवल्याप्रमाणें केवलस्वरयुक्त अथवा केवलव्यंजनयुक्त नसतात. कांहीं अवयवांत अनेक व्यंजनें आणि एखादा संयुक्त स्वरहि असूं शकतो. उदाहरणार्थ, वैद्यः वइद्-य, क्षत्रियः क्षत्-रि-य, क्रौर्यः क्रउर्-य, इ.

संयुक्त स्वर हे बाह्यतः दोन स्वरांनीं बनलेले दिसले तरी हे दोन स्वर

सारख्या महत्त्वाचे नसतात. त्यांतला पहिला स्वर मुख्य असून आघात-युक्त असतो आणि दुसरा आघातरहित असून गौण असतो, म्हणजे तो उच्चारदृष्ट्या पहिला स्वर ज्या अवयवांत असेल त्या अवयवाचा भाग असतो. आघातयुक्त आणि आघातरहित स्वरांतील भेद पुढील उदाहरणांवरून लक्षांत येईल:

भाऊ भाऊ + जी भाव् + जी

बाई बाई + ला बाय् + ला

देऊळ हा शब्द उच्चारदृष्ट्या दे-ऊळ् असा असून त्यांतील ऊ आघात-युक्त आहे; पण त्याचें सामान्य रूप वनतांच हा ऊवरील आघात निघून पुढील अवयवावर जातो आणि देव्ळा असें रूप आपणांला मिळतें. पाहुणा या शब्दांतील अंत्य अवयवावर आघातदृष्ट्या आपलें लक्ष केंद्रित झालें कीं तो पाहुणा असा उच्चारला जातो. राऊत-राव्ताचा, बाईल-बाय्-लेची, पाऊल-पाव्लावर, इत्यादी रूपांवरून दिसून येईल कीं मूळ आघात असलेले इ व उ हे स्वर आघातरहित होतांच मागील स्वरांचे उत्तरवर्ण वनतात आणि व्यंजनाजवळ ओढले जातात. वैदू या शब्दांतील ऐचा उच्चार अइपेक्षां अयूच्या अधिक जवळचा आहे. य व इ यांचे वेगवेगळे उच्चार करून पाहिले आणि नंतर वैदू हा शब्द उच्चारला म्हणजे या विधानाची सत्यता लक्षांत येईल. पुढें येणाऱ्या विवेचनांत असें दाखवून देण्यांत येईल कीं अवयवाच्या शेवटीं येणाऱ्या वर्णांचें सद्भाटन (म्हणजे हवेला तोंडांतून बाहेर जाऊं देण्याचा मार्ग) संकुचित असतें; अर्थात् इ व उ हे स्वर संकुचित झाले, त्यांच्या मागील अड-यळा वाढला, तर ते व्यंजनाजवळ ओढले जाऊन य आणि घ असे वनतील ही गोष्ट स्पष्ट आहे. थोडक्यांत म्हणजे ऐ, औ या संयुक्त स्वरांचा उत्तर वर्ण उच्चारतांना स्वरापेक्षां व्यंजनांचीच उच्चारक्रिया अधिक घडते. चवथा-चौथा, सवदा-सौदा, चवदा-चौदा, गवळण-गौळण, लवकर-लौकर, भय्या-भैया, इत्यादी शब्दांतील लेखनाची अस्थिरता हेंच सिद्ध करते. केवळ ऐतिहासिक दृष्टीनेंच विचार केला तर चौथा या शब्दाचें आधींचें रूप चउथा, नंतरचें चवथा-चौथा असें

आहे.^२ याच नियमानें नवरा, नव्वद, चवळी, ढवळा हे शब्द नौरा, नौवद, चौळी, ढौळा असेहि लिहितां येतील. ह्यगय शब्द मात्र हैगय असाच लिहावा लागेल. कारण गय मधील अ आवातयुक्त असला तरी तो अंत्य अवयवांत असल्यामुळें दीर्घ आहे आणि दीर्घ झाल्यामुळें त्यानंतर येणारा य कालदृष्ट्या त्याच्यापासून दूर गेलेला आहे. संयुक्त स्वरांत पूर्ववर्ण व उत्तरवर्ण यांत कालदृष्ट्या कर्मांत कमी अंतर असावें लागतें. हे लक्षांत आलें म्हणजे वय्, भय् यांचें लेखन बदलतां येणार नाहीं हें पटेल. त्याचप्रमाणें पै आणि वय् यांत एकाच तत्त्वानें बनलेल्या संयुक्त स्वरांतील फरकहि समजून येईल. नवरा वगैरे शब्द नौरा इ. लिहिल्यास या लेखनाला अशुद्ध म्हणायला रूढीशिवाय दुसरें कोणतेंच कारण नाहीं. वैयक्तिक-वैयर्थ्य हे शब्द व्यक्तिक-व्यर्थ्य असे लिहिण्यांत आपण संस्कृतच्या रूढ नियमांचें उल्लंघन करतो, पण वरील शब्दांच्या बाबतींत असा कोणताच मुद्दा समर्थनार्थ पुढें करतां येणार नाहीं.

अशा रीतीनें केवळ अवयवांची चर्चादेखील मराठीच्या लेखनाशीं येऊन भिडते आणि हा प्रश्न कसा व्यावहारिक स्वरूपाचा आहे तें दर्शवते. या ठिकाणीं एवढेंच सांगितलें पाहिजे कीं मराठीचें लेखन हें इतर सर्वत्र स्वरांतलेखनपद्धतीला घरून असल्यामुळें भैया, चौथा, लौकर, इ. लेखनापेक्षां भय्या, चवथा, लवकर हें लेखनच सुसंगततेच्या दृष्टीनें अधिक इष्ट ठरेल.

पण आतांपर्यंतचें अवयवाच्या स्वरूपाविषयीचें हें विवेचन अगदीं स्थूल प्रकारचें झालें, कारण एका शब्दाच्या उच्चारांत आपण जे टप्पे पाडतो ते कां आणि कसे पडतात याचें दिग्दर्शन त्यांत नाहीं. तें केवळ वर्णनात्मक असल्यामुळें अवयवाची व्याख्या करतांना तें आपणाला फारसें उपयोगी पडणार नाहीं. ध्वनीच्या उच्चारांत स्वाभाविक असणारे टप्पे किंवा एका वेळेला एकत्र उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे अवयव होत आणि हे टप्पे इतके स्वाभाविक व सर्वत्र आढळणारे आहेत कीं त्यांच्या उच्चारामागें एखादें निश्चित तत्त्व असलें पाहिजे हें उघड आहे आणि तें तत्त्व ध्वनिविषयकच असलें पाहिजे हेंहि स्पष्ट आहे.

या प्रश्नाचा अभ्यास व ऊहापोह पूर्वी बराच झालेला असूनहि त्याचें समाधानकारक स्पष्टीकरण कोणीहि केलेलें नव्हतें. विसाव्या शतकाच्या प्रारंभी ज्यांनी आपल्या प्रखर बुद्धीनें भाषाशास्त्रांतील अनेक प्रश्नांचा उलगडा करून त्या शास्त्राच्या अभ्यासकांना एक नवी दृष्टि प्राप्त करून दिली, त्या फेर्दिनां द सोसूर या स्विस शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचें उत्तर शोधून काढलें. तसेंच डॅनिश भाषाशास्त्रज्ञ ऑटो येस्पर्सन यांनी स्वतंत्र संशोधन करून तोच निष्कर्ष काढलेला असल्यामुळें तो ग्राह्य मानला गेला आहे. तो पुढीलप्रमाणें.

आपण यापूर्वी पाहिलेंच आहे कीं हवेच्या वहिःसरणाला पूर्ण अडथळा (प हा वर्ण) आणि अडथळ्याचा अभाव (आ हा वर्ण) हीं तोंडाच्या उघडझांपीच्या प्रमाणांत ध्वनीच्या उच्चारणांतील दोन टोंकें आहेत. पहिल्यांत उद्घाटन शून्य आहे, तर दुसऱ्यांत तें अधिकांत अधिक आहे. एका टोंकाला पूर्ण अडथळ्यानें निर्माण होणारे स्फोटक आहेत आणि दुसऱ्या टोंकाला स्वर आहेत. या अडथळ्याच्या प्रमाणानुसार फेर्दिनां द सोसूर यांनी सर्व वर्णांचें वर्गीकरण केले. पूर्ण अडथळा म्हणजे शून्य उद्घाटन असें ठरवून त्यांनीं महत्त्वाच्या वर्णांचें जें क्रमनिदर्शक कोष्टक तयार केले तें असें:—

उद्घाटन शून्यः स्फोटक—प, व, म; त, द, न; क, ग, ङ

उद्घाटन एकः घर्षकः f, v; θ, δ; स, झ, श, ञ; x', γ', x, γ

उद्घाटन दोनः अनुनासिक—म, न, ङ.

उद्घाटन तीनः द्रव—ल, l', र, ळ

उद्घाटन चारः अर्धस्वर—य, व, w

उद्घाटन पांचः अर्धव्यंजन, इ, उ, उँ

उद्घाटन सहाः स्वर—ए, ओ, ø, ओँ, ॐ

उद्घाटन सातः स्वर—आ, आं, ह् + आ, ह् + आं

‘वाढत जाणाऱ्या उद्घाटनाच्या मागोमाग येणाऱ्या कमी होत जाणाऱ्या उद्घाटनाच्या क्रमानें बनलेला अवयव हा एक वर्णसमुच्चय

असून त्याचा परमोच्च बिंदु स्वरोच्चारदर्शक असतो,' अशी सोसूर यांची व्याख्या आहे.

यापैकी स्वर हे अवधियुक्त असतात, म्हणजे ते निर्माण करण्यासाठी ध्वनियंत्राची आपण जी रचना करतो ती पाहिजे तेवढा वेळ तशीच ठेवतां येणे शक्य असते. या क्रियेला धृति अशी संज्ञा आहे. सामान्यतः व्यंजनाच्या उच्चारणांत धृतीला लागणारी कालमर्यादा कमीत कमी म्हणजे शून्य असते. हा मुद्दा लक्षांत घेतल्यानंतर अवयवाच्या स्पष्टीकरणासाठी पुढील वर्णमालिका देतां येईल.

atesoyonugiwnpe

यांतील आ, ए, ओ, ओ, उ, इ, न (स्वर) व ए या धृति आहेत. त, स, य, न, ग, व, प, हीं या स्वरांना परस्परांपासून वेगळीं करणारी व्यंजने म्हणजे उघडझापीच्या क्रिया आहेत. यांतील कांहीं व्यंजनांत बंद होणे पूर्ण आहे : उदाहरणार्थ, त, ग, प; तर कांहींत तें अंशतःच आहे : स, य, न, व. कांहीं व्यंजनांत स्वरनालिकांचा कंप आहे. उदा० य, न, ग, व; तर कांहींत तो नाही : त, स, प; पण सर्व स्वरांत आढळणारे सामान्य तत्त्व हें कीं तीं धृतियुक्त आहेत, आणि सर्व व्यंजनांना लागू पडणारे तत्त्व हें कीं त्यांच्या उच्चारणांत प्रथम बंद होण्याची आणि त्याच्याच मागोमाग उघडण्याची क्रिया होते. शिवाय एकच वर्ण स्थान-परस्वे स्वर किंवा व्यंजनहि असू शकतो, म्हणजे त्यांत धृतीचें तत्त्वहि आणतां येतें किंवा उघडझापीची क्रिया अंमलांत आणून त्यांत धृतीचा अभावहि आणतां येतो. उदाहरणार्थ, इ किंवा य, उ किंवा व, न (स्वर) किंवा न. स्पर्शस्थान तेंच असतें आणि उच्चारहि तोच राहतो, पण स्वरोच्चारणांत धृतीला प्राधान्य दिलें जातें, तर व्यंजनोच्चारणांत तें उच्चारणक्रियेला दिलें जातें. पहिल्यांतील प्रधानतत्त्व कालमर्यादा हें आहे, दुसऱ्यांत तें क्रिया हें आहे.

स्वर हा पूर्णपणे एकाच अवयवाचा भाग असतो, एवढेंच नव्हे तर अवयवाचें उच्चारणहि त्याच्याच भोंवतीं केंद्रीभूत झालेलें असतें. याच्या

उलट व्यंजन हें पुष्कळदा दोन अवयवांच्या सरहद्दीवर असतें आणि तें त्या दोहोंत विभागलें गेलेलें असतें.

><

अति : अ-त्इ

><

अत्ति : अत्-त्इ

या शब्दांतील उच्चारभेद स्पष्ट करतांना ही गोष्ट दाखवून देण्यांत आलेली आहे. येथें अत्ति या शब्दांतील तचें स्तंभन पहिल्या अवयवांत असून दुसऱ्या अवयवांत त्याचा स्फोट झालेला आहे. तचें स्तंभन पहिल्या अवयवाचा शेवट दाखवतें आणि स्फोट दुसऱ्या अवयवाचा प्रारंभ दाखवतो. आपा या शब्दांतील पहिला अवयव दुसऱ्या अवयवांतील पच्या उच्चारणासाठीं ओठ मिटतांच संपतो आणि पच्या स्फोटापासून दुसरा अवयव सुरूं होतो. अर्थात् पची धृति या दोन अवयवांच्या मध्ये आहे हें उघड आहे.

हाच नियम सकंप म्हणजे मृदु व्यंजनांनासुद्धां लागू पडतो. उदा० आवा या शब्दाच्या उच्चारणांत कोणताहि खंड पडत नाही, कारण आ या स्वराच्या उच्चारासाठीं सुरूं झालेलें कंपन बमध्येहि आहे आणि पुढें येणाऱ्या आमध्यें देखील तें चालू राहतें. पण आपा या शब्दांतील प-मध्ये तें नसल्यामुळे कंपनदृष्ट्या तरी आ-पा यामध्ये एक खंड पडतो.

...><...

आ प आ

~~~~~

...&gt;&lt;...

आ व् आ

~~~~~

येथे...हें चिन्ह धृति किंवा कालमर्यादा दाखवणारें आहे. > या चिन्हांनें खालील वर्णांचें स्तंभन व < या चिन्हांनें स्फोट दाखवण्यांत आलेला आहे, आणि वर्णांखाली केलेलें ~~~~ हें चिन्ह तो वर्ण कंपयुक्त आहे आणि—हें चिन्ह तो कंपयुक्त नाही. असें दर्शवतें. पण कंप-

तत्त्वाच्या दृष्टीने आवा या शब्दांत अखंडता असली तरी वऱ्या उच्चारणासाठी त्यांत तोंड बंद करावें लागतें आणि त्यामुळें हवेचें बहिस्सरण बंद होतें, हें बंद होणेंच एका अवयवाचा शेवट व दुसऱ्याचा प्रारंभ यांच्या मर्यादेवर आहे.

पण ससारखे घर्षक किंवा य, व, र, ल, म, न यांच्यासारखे अर्धस्वर, थोडक्यांत म्हणजे ज्यांना आपण अवधियुक्त वर्ण म्हणतो, त्यांच्या वावर्तीत हवेचें बहिस्सरण संपूर्णपणें कुठेंच अडवलें जात नाहीं. पण त्यांच्या उच्चारणांत मुख्यत्राच्या हालचालीनें हवेचा मार्ग संकुचित करण्याची आणि त्यामागून तो मोकळा करण्याची क्रिया घडून येते. हा संकोचच मर्यादित प्रमाणांतील एक अडथळा असून त्यामुळें या वर्णांच्या उच्चारणांतहि अवयवाचें स्वरूप स्पष्ट करण्याला आवश्यक अशा स्तंभन व स्फोट या क्रिया घडून येतात, हें आपणाला दिसतें.

हऱ्या उच्चारणाच्या वेळीं हा उच्चार जितका जोरदार करावा तितका स्वरनालिकांतील कंप कमी होत असल्यामुळें आणि फुफ्फुसांतील हवा एकदम बाहेर लोटावी लागत असल्यामुळें हवेचा मार्ग पूर्ण बंद करण्याचा अथवा संकुचित करण्याचा येथें प्रक्षेप उद्भवत नाहीं. त्यामुळें हा उच्चार अनेक भाषांत अत्यंत दुर्बल असून कांहीं भाषांत तर तो पुढें-पुढें नाहींसाहि झाला आहे. अंत्य हऱ्या उच्चार मराठींत याच कारणानें नाहींसा झाला. रक्षा-रखा-राख, दुग्ध-दुद्ध-दूध, व्याघ्र-वग्ध-वाघ, इत्यादि शब्दांतील शेवटचा ह दुधाचा, राखेचा, वाघाचा, इत्यादि सामान्य रूपांच्या परिणामानें लेखनांत राहिलेला आहे. लक्षपूर्वक ऐकल्यास स्वाभाविक उच्चारांत तो आढळणें शक्य नाहीं. भीक, हात, भाता इत्यादि शब्दांत तर लागोपाठ येणारे दोन प्राणप्रयत्न टाळण्यासाठीं त्यांतील सुरवातीचा प्रयत्नच फक्त शिष्टक ठेवण्यांत येतो. ६ बहीण, कुन्हाड, बिन्हाड, इत्यादि शब्दांत त्याला दृढता आणण्याच्या दृष्टीनें मुळच्या वर्णांनीं स्थानांतर केलें आहे. भगिनी-भडणी-बहीण, कुठार-कुठार-कुन्हाड, बिठार-बिन्हाड. आहे, नाहीं, वगैरे शब्दांचीं

झाय्-हाए, न्हाय्-न्हाई, हीं रूपें, जातो आहे, वगैरे प्रयोगांचा जातोयु असा उच्चार या विधानाला पुष्टि देतात.

मराठीतील अवयव स्वर, व्यंजनें, संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजनें यांच्या मिश्रणांनी बनलेले असतात, पण स्वर किंवा संयुक्त स्वर हे या अवयवांचे अपरिहार्य घटक होत. शब्दारंभी एकत्र येणारे वर्णसमुच्चय सोडून चाकीच्यांचा आपण विचार केला तर असें दिसून येईल कीं लेखनांत एकत्र झालेले वर्ण कित्येकदा वेगळे केले जातात:

ग्रह=ग्र-ह पण उग्र=उग्र-र

तर लेखनांत वेगळे दर्शवलेले वर्ण उच्चारांत एकत्र येतात:

ऐट=ऐद्, राम=राम्

अवयव हेंच उच्चाराचें स्वाभाविक माप होय. म्हणून चित्रलेखना-नंतरचें जुन्यांत जुनें लेखन बऱ्याच ठिकाणीं अवयवावर आधारलेलें आहे, वर्ण ही कल्पना तात्त्विक व पृथक्करणात्मक आहे. ती न समजतांही अशि-क्षित लोक स्वाभाविकपणेच अवयवांचे उच्चार करत असतात. उदाहर-णार्थ, तरवार या शब्दांत फक्त तर-वार हे दोन उच्चारमूलक घटक आहेत हें अशिक्षित माणूसहि समजू शकतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

लेखनांत एकाच अक्षरानें दर्शवलेले वर्णसमुच्चय उच्चारदृष्ट्या खरो-खर कसे वेगळे असतात, हें त्या वर्णांच्या इतिहासाकडे पाहिल्यास दिसून येईल. रक्षा व क्षार या शब्दांतील क्ष या अक्षरानें दाखविला गेलेला ध्वनि उच्चारदृष्ट्या एकच असता तर कालांतरानें त्याचें एकच स्थित्यं-तर झालें असतें. परंतु रक्षा-रक्षा, क्षार-खार, या परिवर्तनाकडे पाहि-ल्यावर त्यांचा मूलभूत भेद स्पष्ट दिसून येतो. रक्षा या शब्दांतील क्ष अवयवदृष्ट्या विभागला गेलेला आहे, क्षार मध्ये तो एकाच अवयवांत आहे. या संबंधीचें विवेचन पूर्वी येऊन गेलेलें असल्यामुळे येथें त्याची पुनरुक्ति करण्याची जरूरी नाहीं. पण अवयवांतील वर्णांची रचना कांहीहि असली तरी वर्णांचा क्रम लक्षांत घेतल्यास अवयव म्हणजे उद्घाटन आणि संवारण या उच्चारणक्रियांच्या सीमांनी मर्यादित केलेला समुच्चय होय, हें ध्यानांत ठेवलें पाहिजे.

या ठिकाणी संयुक्त स्वर या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या वर्ण-समुच्चयाचा अवयवाच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. संयुक्त स्वरांचे स्वरूप आपल्याला कसेंहि दिसले तरी उच्चारणाच्या दृष्टीने त्यांचा अंत्य वर्ण आद्य वर्णापेक्षा कमी उद्घाटनाचा असतो. ऐ या संयुक्त स्वरांत अ व इ हे वर्ण असल्याचे शिकवण्यांत येते, पण येथे इ हा अंत्य वर्ण असल्यामुळे तो अधिक बंद म्हणजे हवेच्या बहिःसरणाला अधिक अडथळा करणारा किंवा व्यंजनाजवळचा आहे. इचा मार्ग संकुचित केल्याने य हे व्यंजन निर्माण होते. त्यामुळे यापूर्वीच्या विवेचनांत दाखवून दिल्याप्रमाणे ऐ हा स्वर अय् असा आहे. आई व आय् या शब्दांतील फरक हा की आई या शब्दांतील दोन्ही वर्ण पूर्ण स्वर आहेत आणि त्याची ई आघातयुक्त आहे. आय् या शब्दांतील उत्तरवर्ण अर्धस्वर बनला आहे, कारण त्याच्यावर आघात नाही आणि त्याचे उद्घाटन इपेक्षा कमी आहे. अवयवाच्या व्याख्येप्रमाणे एकमेकांमागून येणाऱ्या उघडझांपीच्या क्रियापैकी यू या वर्णाने येथे बंद होण्याची क्रिया दाखवली जाते. आई हा शब्द दोन स्वतंत्र स्वरांच्या अस्तित्वामुळे दोन अवयवांचा आहे, तर आय् या शब्दांतील उत्तरवर्ण आ या आघातयुक्त स्वराशी निगडित असल्यामुळे तो शब्द एकावयवी आहे.

स्तंभन व धृति यांचे स्वरूप स्पष्टपणे समजले म्हणजे पुण्याचा टांगे-चाला आणि पुण्याचा संचय यांतील लेखनांत सारखा दिसणारा पण उच्चारांत भिन्न असा पहिला शब्द ध्वनिदृष्ट्या कसा असला पाहिजे याची कल्पना येते.

१ पुण्याचा = पु-ण्या-चा

२ पुण्याचा = पुण्-ण्या-चा

यांतील पहिल्या शब्दांतील ण धृतिशून्य असून तो यशी संयुक्त झाला आहे. पण दुसऱ्या शब्दांत तो धृतियुक्त आहे. त्याच्या उच्चाराचा प्रारंभ म्हणजे स्तंभन पहिल्या अवयवाच्या शेवटी होत असून शेवट म्हणजे स्फोट दुसऱ्या अवयवाच्या प्रारंभी होत आहे.

या दोन शब्दांतील उच्चारभेदाचें कारण लक्षांत आलें कीं संस्कृत छंदोरचनेंतील एकमात्रिक अक्षरें व द्विमात्रिक अक्षरें यांचा खुलासा होतो. सामान्य नियमाप्रमाणें संस्कृतमध्ये ऱ्हस्व स्वरांना एक व दीर्घ स्वरांना दोन मात्रा दिलेल्या आहेत. या भाषेंत अ हा स्वर नेहमी ऱ्हस्व म्हणजे एकमात्रिक आणि आ, ए, ओ हे स्वर नेहमी दीर्घ म्हणजे द्विमात्रिक असतात. केवलव्यंजन, व्यंजनयुग्म किंवा संयुक्तव्यंजनें यांच्याशी जोडला गेल्यानें ऱ्हस्व स्वराच्या एकमात्रिकत्वांत कोणताच फरक होत नाहीं. पद्, प्रद्, सप्प यांतील प, प्र आणि प्प यांच्या सान्निध्यानें त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या अ या स्वराच्या मात्रेंत म्हणजे कालमापनांत छंदःशास्त्राच्या दृष्टीनें कोणताहि फरक नाहीं. परंतु अन्न, पुण्य, विप्र, वगैरे शब्दांतील पहिल्या अक्षराला दोन मात्रा देण्यांत आल्या आहेत, याचें कारण हें कीं या अक्षरांपुढें न्न, प्य, प्र हीं संयुक्त व्यंजनें आलीं असून त्यांच्या आद्य वर्णाचें म्हणजे न, ण, प यांचें स्तंभन पहिल्या अक्षरांतील स्वरांतर मुरूं होतें आणि तो स्वर व हें स्तंभन यांना या दोन मात्रा दिलेल्या आहेत. म्हणजे या शब्दांतील अन् या अवयवांच्या दोन मात्रा आहेत, केवळ अ या अक्षराच्या नव्हेत. पुढें संयुक्त व्यंजन आलें तर मागील स्वराचा धर्म बदलतो एवढें निरीक्षण संस्कृत व्याकरणकर्त्यांनीं केलें होतें, ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची गोष्ट आहे.

अग्र वगैरे शब्दांतील संयुक्त व्यंजनांचा पूर्व वर्ण धृतियुक्त आहे आणि ग्रहण शब्दांतील गहून तो भिन्न आहे असें दाखवायचें असल्यास तत्त्वतः हा शब्द अग्र असा लिहिला पाहिजे. पुण्याचा संचय या ऐवजी पुण्याचा संचय असें लिहिल्यानें वाचकांची सोय होईल. नाहींतरी शल्याचा-किल्याचा, सत्याचा-चित्याचा असें एकाच उच्चाराने द्विधा लेखन मराठींत रूढ आहे, त्यांतील पहिल्या लेखनाला धृतिशून्य व्यंजनाचें (भाल्याचा, इ.) व दुसऱ्या लेखनाला धृतियुक्त व्यंजनाचें (बाल्या-त्वस्था, इ.) काम देऊन हा प्रश्न सोडवतां येण्यासारखा आहे. ऐतिहासिक दृष्टीनें पाहिल्यास अग्र हा शब्द अग्र असा उच्चारला जात असल्यामुळेच

पुढें त्याचें परिवर्तन अग्न असें झालें, तो जर अ-असा उच्चारला जात असता तर त्याचें परिवर्तन अग्न असेंच झालें असतें.

ग्राम > गाम, अग्र > अग्ग

या परिवर्तनांत तें दिसून येतें:

म्हणजे पहिलें स्थान सोडून इतरत्र कोठेंहि संयुक्त व्यंजन आलें तर संस्कृतांत त्याचा प्रारंभ त्याच्या आधीच्या अवयवाच्या शेवटीं व शेवट तें ज्या अक्षरांत असेल त्याच्या प्रारंभीं होत असे. या विशिष्ट उच्चारपद्धतीचा आणखी एक परिणाम असा आहे कीं एका विशिष्ट व्यंजनानें संप्रणांवा शब्दानंतर तेंच व्यंजन ज्याचा आद्यवर्ण आहे असें संयुक्त व्यंजन आलें तर उच्चारदृष्ट्या कोणताच फरक घडत नाहीं.

सत् + त्व = सत्त्व, स + त्वर = सत्वर

वाक् + क्रम = वाक्क्रम, वि + क्रम = विक्रम

संधिनियमांकडे बोट दाखवून या शब्दांच्या लेखनाचें समर्थन करण्यांत कोणताहि अर्थ नाहीं. भाषा ही बोलण्यासाठीं असते; सर्व समाजाकडून होणाऱ्या उच्चारांत जे भेद आपण आणूं शकत नाहीं ते लेखनांत असले काय अगर नसले काय, त्यांना फाजील महत्त्व देण्यांत अर्थ नाहीं.

वर्णोच्चाराचीं मूलतत्त्वे समजून घेतल्यानंतर संस्कृत संधिनियमांचा अभ्यास केला तर तो अतिशय उद्बोधक ठरतो. च हा वर्ण शुद्ध नसून तो त आणि श यांच्या मिश्रणानें बनलेला आहे, हें समजल्यानंतर तत् + च याचें तच्च हें रूप स्वाभाविक आणि नियमित वाटतें. येथें पहिल्या शब्दांतील अंत्य तचा उच्चार चच्या सुरुवातीच्या तला मिळून त्याची धृति वाढली आणि तत् + च (= त्श) याचें तच्च म्हणजे तत्श हें रूप बनलें. अशा रीतीनें वर्णांचा शास्त्रीय अभ्यास जुन्या व्याकरणांतील घडा-मोडींना बुद्धिग्राह्य बनवतो. जुनें व्याकरण वऱ्याच दृष्टीनें अपूर्ण असलें तरी त्यानें केलेलें निरीक्षण कित्येकदा ध्वनींच्या इतिहासाला मार्गदर्शक ठरतें, हाच याचा निष्कर्ष आहे.

प्रकरण तिसरें

ध्वनिपरिवर्तन

ध्वनी निर्माण कसे होतात आणि त्यांचें वर्गीकरण कोणत्या तत्त्वावर करण्यांत येतें, याचा विचार आपण पहिल्या प्रकरणांत केला; व नंतर भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींचें स्वरूप उच्चारांत कसे बदलतें अगर विकारयुक्त बनतें हेंहि आपण पाहिलें.

भाषा ही एका विशिष्ट वर्णमालेचा उपयोग करून निर्माण केलेल्या ध्वनिसंकेतांनीं समाजाचे व्यवहार चालवणारी एक सामाजिक संस्था आहे. ज्या विशिष्ट वर्णमालेचा उपयोग भाषा करते ती निश्चित ध्वनींनीं बनलेली आणि सुसंवादी असते; म्हणजे वाटेल ते वर्ण घेऊन भाषा आपले व्यवहार करत नसून एका ठराविक तत्त्वाला अनुसरून बनलेल्या वर्णमालेचा ती उपयोग करते.

पण असें असूनहि आज जी भाषा आपणाला पूर्णपणें समजते तिचें कांहीं काळापूर्वीचें रूप आपणाला समजायला कठीण जातें आणि फार जुनें रूप तर बरेच वेळां ओळखतांहि येत नाहीं.

या दुर्बोधतेचें अथवा न समजण्याचें कारण हें कीं भाषेतले ध्वनी एकसारखे बदलत असतात; ते कधींहि स्थिर नसतात. याचा अर्थ असा कीं ज्या ध्वनींचा उपयोग करून आपण एखादी कल्पना सूचित करतो त्यांचा उच्चार हळूहळू बदलत जाऊन मूळ ध्वनींच्या जागीं दुसरे ध्वनी येतात. एके काळीं सप्त असा उच्चारला जाणारा ध्वनिसमुच्चय बदलत जाऊन त्याचें सत्त हें रूप होतें आणि ही उच्चार बदलण्याची क्रिया त्यानंतरहि एकसारखी चालू असून कालांतरानें या सत्तचें सात असें उच्चारण होतें. पण-प्त चा त्त होण्याची क्रिया एका विशिष्ट कालमर्यादेंत एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरतीच खरी आहे. आज हा वर्णसमुच्चय असलेला एखादा शब्द आपण संस्कृत भाषेंतून घेतला अथवा दुसऱ्या एखाद्या

भाषेतून आलेल्या शब्दांत तो असला तर त्याचाहि उच्चार पुढें असाच बदलेल असें नाहीं. गुप्त, जप्ती, हप्ता, इत्यादी अनेक शब्द आपणांला आज भाषेत दिसतात. यावरून पूर्वी पचा त्त झाला म्हणजे हा वर्णसंघ उच्चारण्याची आपली शक्ति नष्ट झाली असें नाहीं हें तर सिद्ध होतेंच, पण त्याबरोबरच परिवर्तनाच्या एका विशिष्ट क्षेत्रांतील एका विशिष्ट कालमर्यादेंतच प > त्त ही घटना घडून येते हेंहि दिसतें. स्वरमध्यस्थ संस्कृत पचा मराठींत व होतो (सं. दीपक > म. दिवा) याचा अर्थ असा की स्वरमध्यस्थ पचा व होण्याची प्रदेशमर्यादा म्हणजे मराठी भाषा ज्या भागांत बोलली जाते तो भाग आणि कालमर्यादा म्हणजे संस्कृत दीपक हा उच्चार बदलून दिवा हा उच्चार होईपर्यंत गेलेला काळ. पण यावरून एवढ्याच काळांत पुढें मराठी सापळा याचा उच्चार सावळा असा होईल असें अनुमान करतां येणार नाहीं; कारण प चा व होण्याचें क्षेत्र आणि काळ निश्चित आहे. नंतरच्या काळांत आज मराठींत असणारे स्वरमध्यस्थ प बदलून व होतीलच असें नाहीं. भाषेच्या ध्वनिपरिवर्तनांत एकदा झालेली घटना परत घडेल असें म्हणतां येणार नाहीं. निदान प्राचीन भाषांच्या परिवर्तनाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना तरी कोणत्याहि भाषेत एखाद्या ध्वनीचें परत तेंच तेंच परिवर्तन होण्याची प्रवृत्ति दिसून आलेली नाहीं. शिवाय आज अमुक प्रकारें उच्चारला जाणारा ध्वनि मूळ कोणत्या ध्वनीपासून आला एवढेंच ध्वनिपरिवर्तनाच्या नियमांनीं नक्की करायचें असतें, त्या ध्वनीचें भविष्यकाळीं काय परिवर्तन होईल याचा तर्क करायचा नसतो.

थोडक्यांत म्हणजे भूतकालीन भाषांचा अभ्यास करून भाषेतील ध्वनी कसे व कां बदलतात हें शोधून काढण्याचा प्रयत्न करणें एवढेंच भाषेच्या अभ्यासकाचें या बाबतींत काम आहे.

म्हणून प्रथम आपण उच्चार बदलणें म्हणजे काय तें पाहूं. एखादा ध्वनि उच्चारण्यासाठीं मुख्यंत्राची जी हालचाल करावी लागते तिच्यांत फरक झाला तर त्याचा परिणाम उच्चारावर होतो. उदाहरणार्थ, वट आणि वड हे दोन शब्द घ्या. पूर्वी वट असा उच्चारला जाणारा ध्वनि—

समुच्चय आज वढ असा उच्चारला जातो. ज्या ठिकाणीं ट हा वर्ण होता त्या ठिकाणीं ड हा वर्ण आला आहे, म्हणजे टचा ड झाला आहे असें सामान्य भाषेत आपण म्हणूं. ध्वनीच्या उच्चारक्रियेचें योग्य ज्ञान झाल्या-चर आपल्या लक्षांत येईल कीं ट आणि ड या दोन वर्णांत एकच फरक आहे. ट या वर्णांत कंप नाही, टच्या उच्चाराच्या वेळीं स्वरनालिका स्तब्ध असतात, म्हणून ट हा वर्ण निष्कंप किंवा कठोर आहे. टच्या उच्चाराच्या वेळीं आपण मुख्यंत्राची जी हालचाल करतो ती डच्या उच्चारांत कायम असते, मात्र त्या वेळीं स्तब्ध असलेल्या स्वरनालिकांत आतां कंप सुरू झालेला असतो. त्यामुळे पूर्वी निष्कंप असलेसा ट आतां सकंप किंवा मृदु बनतो, म्हणजेच टचा ड होतो. घटिका, स्फोट इत्यादि शब्दांतील टच्या जागीं पुढें ड येतो, या सर्व शब्दांतला ट दोन स्वरांच्या मध्ये आहे. घटिका=घ् अ ट् इ का, स्फोट=स्फ् ओ ट् अ. दोन स्वरांच्या मध्ये असलेल्या वर्णाला स्वरमध्यस्थ वर्ण अशी संज्ञा आहे. म्हणून संस्कृत स्वरमध्यस्थ टचा प्राकृतांत ड होऊन मराठींत डच राहतो असें म्हणतात.

यावरून हें दिसून येईल कीं परिवर्तन समजावून देण्यासाठीं ध्वनींचा उच्चार कसा होतो आणि उच्चारक्रियेत कोणता बदल झाल्यामुळे अमुक ध्वनीपासून अमुक ध्वनि आला, हें दाखवतां आले पाहिजे.

हे उच्चार समजवण्यासाठीं दोन गोष्टींचा आवश्यकता आहे. ज्या प्राचीन भाषेतलीं उदाहरणें देऊन तिच्या ध्वनींचें पुढें होत जाणारें परिवर्तन आपण दाखवतो, त्या भाषेच्या वर्णमालेचें ज्ञान म्हणजे त्या भाषेचा व्यवहार किती व कोणत्या ध्वनींनीं चालला होता याची विनचूक माहिती, ही पहिली गोष्ट; आणि भाषा बदलली तरी परंपरागत लिपीचा आधार घेऊनच समाज आपले लेखनव्यवहार चालवत असतो या गोष्टीची जाणीव, ही दुसरी. जुने ध्वनी जाऊन नवे ध्वनी आले किंवा ध्वनींची संख्या कमी-अधिक झाली तरी लेखनाचिन्हें तींच राहतात, म्हणून लेखन उच्चार-दृष्ट्या समजण्याला आधीं बोलभाषेचा परिचय असावा लागतो. चार आणि चार, आज आणि राजा या शब्दांतील लेखनांत एकाच चिन्हानें दर्शवलेल्या ध्वनींतील उच्चारभेद फक्त बोलभाषा येत असली तरच

कळतो. म्हणून जुनी व नवी भाषा यांचा ध्वनिविषयक संबंध दाखवतांना प्रत्येक भिन्न वर्ण स्वतंत्र चिन्हानें व्यक्त केला पाहिजे किंवा (हें शक्य नसल्यास) ज्या ठिकाणी थोटाळा होईल त्या ठिकाणी स्पष्ट खुलासा केला पाहिजे. उदाहरणार्थ, झ या अक्षराबद्दल बोलतांना त्यानें व्यक्त होणारा उच्चार कोणत्या शब्दांत दंत्य (झारा) आहे आणि कोणत्या शब्दांत तालव्य (झेंडा) आहे, हें सांगितलें पाहिजे.

परंपरागत लिपींच्या उपयोगामुळे उद्भवणारी ही अडचण दूर करण्यासाठीं पाश्चात्य संशोधकांनीं प्रत्येक वर्णांला स्वतंत्र चिन्ह असणारी वर्णोच्चारदर्शक लिपि तयार केली आहे. लॅटीन लिपींतच थोडाफार फरक करून ही लिपि तयार करण्यांत आलेली असल्यामुळे मूळ लिपीचा सुटसुटीतपणा आणि प्रत्येक वर्ण लेखनांत वेगळा व स्वतंत्र दर्शवण्याचें त्या लिपीचें वैशिष्ट्य या शास्त्रीय लिपींत आलेलें आहे.

संस्कृतच्या भाषिक म्हणजे बोलभाषेत असणाऱ्या स्वरूपापासून प्राकृत ही भाषिक अवस्था निर्माण होते आणि प्राकृतचें क्रमशः परिवर्तन होऊन मराठी अस्तित्वांत येते, असें स्थूलमानानें गृहीत धरून आज मराठीत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींचा इतिहास आपण पाहूं लागलों तर आपल्याला पुढील गोष्टी करणें आवश्यक ठरेल. प्रथम मराठींत एकंदर किती आणि कोणते ध्वनी आहेत तें पाहणें, नंतर कोणत्या प्राकृतकालीन ध्वनींतून हे ध्वनी आले आहेत, म्हणजे हळूहळू उच्चारांत बदल होऊन निर्माण झाले आहेत याचें ज्ञान मिळवणें आणि याच क्रमानें प्राकृतांतील ध्वनींची निर्मिति कोणत्या संस्कृत ध्वनींपासून झाली आहे हें अभ्यास करून ठरवणें. उदाहरणार्थ, मराठी काम या शब्दाचें प्राकृत रूप कम्म आहे आणि प्राकृत कम्म या रूपाचें संस्कृत मूळ रूप कर्म (न्) आहे. यावरून असें म्हणतां येईल कीं मराठी आद्य क प्राकृत आद्य कवरून येतो आणि प्राकृतांतील आद्य क संस्कृत आद्य कवरून येतो; किंवा संस्कृतांतील आद्य क प्राकृतांत कच राहतो आणि प्राकृतांतील आद्य कदेखील मराठींत कच राहतो, पण याचा अर्थ असा नव्हे कीं मराठी आद्य क फक्त संस्कृत-प्राकृत आद्य कवरून येतो. उदाहरणार्थ तो संस्कृत आद्य कवरून बनलेल्या ध्व.वि.५

प्राकृत आद्य कवरूनहि येऊं शकेलः सं. क्रोश > प्रा. कोस > म. कोस.

मात्र अशा रीतीने मराठी आद्य क संस्कृतांतून प्राकृतच्या मार्गाने कोणकोणत्या ध्वनींचे परिवर्तन होऊन येतो हे दाखवून दिल्यानंतर ज्यांचे मूळ संस्कृत आहे अशा मराठी शब्दांतील प्रत्येक आद्य क या नियमानुसारच आला पाहिजे. स्थानपरत्वे प्रत्येक ध्वनि एका निश्चित मार्गानेच भूतकालीन भाषेतून वर्तमान भाषेत येतो; म्हणजे शब्दाच्या आरंभी, मध्ये अथवा शेवटी असल्यास तो परिवर्तन पावून येण्याच्या वेगवेगळ्या अवस्था मुळापासून प्रचलित रूपापर्यंत ठरलेल्या असतातः पर्ण > पण > पान, कर्ण > कण > कान, अद्य > अज्ज > आज, मद्य > मज्ज > माज, अन्य > अञ्च > आन, शून्य (क) > सुञ्च (अ) > सुना, इ. नियमित मार्गाने अपेक्षिलेले एखादे परिवर्तन न मिळता त्या-ऐवजी आपल्याला कित्येकदा वेगळेच रूप मिळते. पण ध्वनीच्या उत्क्रांतीत केवळ परिवर्तनाचेच नियम लागू पडतात असे नाही. इतर कारणांनीही अपेक्षिलेले परिवर्तन मर्यादित बनवले जाते. अशा बाह्यतः अनियमित बाटणाऱ्या घटनांचा अभ्यास करून त्यामागिल कारणपरंपरा शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली असल्यामुळे ध्वनिपरिवर्तनाच्या क्षेत्रांत अपवादाला स्थान उरलेले नाही. फक्त कित्येकदा संशोधनाला अवश्य असणारा सर्व पुरावा भाषेच्या अभ्यासाला उपलब्ध असणाऱ्या साधनांत मिळत नसल्यामुळे कांही परिवर्तनांचा निश्चित व समाधानकारक उलगडा होत नाही.

कोणत्याहि भाषेतील व्युत्पत्तीबद्दल बोलतांना त्या भाषेतील ध्वनींचा इतिहास ठाऊक असणे अपरिहार्य आहे. ध्वनिपरिवर्तनामागिल तत्त्वे निश्चित आणि नियमित असून प्रत्येक ध्वनीच्या परिवर्तनाचे क्षेत्र आणि काळ यांच्याहि मर्यादा ठरलेल्या आहेत. या निश्चिततेमुळेच व्युत्पत्ति हे एक शास्त्र बनलेले आहे.

जगांतील सर्व भाषांच्या ध्वनींच्या इतिहासांत हे परिवर्तन सांपडते. हे परिवर्तन शब्दांत होत नसून वर्णांत अथवा वर्णसंघांत होते. शब्दांत विशिष्ट स्थळीं विशिष्ट परिस्थितीत असलेला वर्ण विशिष्ट प्रकारे बदलतो आणि हे तत्त्व निरपवादपणे अशा प्रकारच्या सर्व वर्णांना लागू पडते.

संस्कृत आद्य प प्राकृतांत पच राहून मराठींतहि पच राहतो.

सं. पाद् > प्रा. पाअ > म. पाय, पाव

सं. पर्ण > मा. पण्ण > म. पान

सं. पुत्र > प्रा. पुत्त > म. पूत

पण स्वरमध्यस्थ संस्कृत पचा प्राकृतांत व होऊन मराठींत वच राहतो.

सं. सपाद् > प्रा. सवाअ > म. सवा

सं. कूपक > प्रा. कूवअ > म. कुवा

सं. वापी > प्रा. वावी > म. वाव

प्र या संवाचा शब्दार्भी प आणि इतरल प्प होतो:

सं. प्रतिष्ठान > प्रा. पइठ्ठाण > म. पैठण (* < पैठाण)

सं. प्रणप्तृ > प्रा. पणत्तु > म. पणतू

सं. क्षिप्रम् > प्रा. खिप्पाम्

प्राकृत प्पचा मराठींत प होतो:

सं. सर्प > प्रा. सप्प > म. साप

सं. शूर्प > प्रा. सुप्प > म. सूप

संस्कृत ण्चा प्राकृतांत ण्ण व मराठींत न होतो :

सं. पूर्णिमा > पुण्णिवा > म. पुनीव

सं. चूर्ण (क) > प्रा. चुण्ण (अ) > म. चुना

जर्मन भाषेत सर्व ई (i) चा आधी एइ (ei) व नंतर आइ (ai) होतो, पण आइचे लेखन मात्र जुने म्हणजे ei हेच राहते: win > Wein, triben > treiben, lihen > leihen, zit > Zeit. सर्व ऊ (ū)

चा आऊ (au) होतो: hūs > Haus, zūn > zaun, rūch > Rauch. सर्व त्स (z) चा स (ss) होतो: wazer > Wasser, fliezen > fließen.

लॅटीन भाषेत सर्व स्वरमध्यस्थ s चा r होतो: *genesis > generis

*asena > arena

फ्रेंच भाषेत सर्व तालव्य l चा y होतो: piller, bouillir. लेखन तेंच पण उच्चार piye, buyir.

• बरील उदाहरणांवरून दिसून येईल की ध्वनिविषयक बदल हे एका विशिष्ट परिस्थितीशी निगडित असतात. केवळ अमुक एक वर्ण बदलतो असें नसून स्थान, क्रम, आघात, दुसऱ्या वर्णांचें सान्निध्य, तो पुढें असणें किंवा मार्गें असणें, आर्गेमार्गे स्वर असणें, इत्यादि प्रकारांनीं एका विशिष्ट परिस्थितीत असणारा वर्ण बदलतो. सप्तमधील पचात्त होऊन सत्त हें रूप येतें, तर याच दोन वर्णांनीं बनलेल्या उत्पद्यते-मधील त्पचा प कायम राहून उप्पज्जइ हें रूप मिळतें. एकाच वर्णांचें स्थानपरत्वे होणारें भिन्न परिवर्तन या विषयाची चर्चा अन्यत्र आली असल्यामुळे या ठिकाणीं त्याचा फक्त उल्लेखच केला आहे.

अशा रीतीनें परिवर्तनक्षम असणारा वर्ण बदललाच पाहिजे. ज्या ठिकाणीं तो बदलत नाहीं अगर वेगळ्या प्रकारें बदलतो त्या ठिकाणीं या अनियमितपणाचें समाधानकारक कारण दिलें पाहिजे. वर दिलेल्या उदाहरणांत प्रति (घ्रान) याचें आधीं पइ (ट्राण) व नंतर पै (ठण) झालेलें आहे. वस्तुतः प्रति याचें प्राकृतच्या पूर्व कालांत पटि असें रूप झालें आहे, म्हणजे त्यांतल्या त्चा लोप न होतां आधीं आलेल्या रच्या परिणामानें ट झाला आहे. या पटिचें पुढें पडि व शेवटीं पड असें रूप होतें : प्रतिशब्द > पटिसइ > पडिसइ > पडिसाद, पडसाद; प्रति- (छाया) > पड(छाया). या नियमानुसार प्रतिघ्रान याचें परिवर्तन *पटि-ट्राण असें झालें पाहिजे. पण पुढें आलेल्या-ट्राण या पदांतील टवर्गीय वर्णांच्या सान्निध्यामुळे पटिमर्धाल ट नाहींसा झाला आहे; अपवादानें पटिपेवर्नी पइ हें रूप आलेलें नाहीं.

ध्वनिपरिवर्तन दोन प्रकारचें असतें : स्वयंभू व संयोगजन्य. वर्ण जेव्हां स्वतःचाच परिस्थितीमुळे अथवा अंतर्गत कारणांनीं बदलतो तेव्हां परिवर्तन स्वयंभू आहे असें म्हणतात; पण आजूबाजूच्या कारणांनीं जेव्हां वर्णांत फरक होतो तेव्हां परिवर्तन संयोगजन्य आहे असें म्हणतात. उदाहरणार्थ संस्कृत श्चा प्राकृतांत (मागधी व्यतिरिक्त) सर्वत्र स होतो, जर्मनिक t चा जर्मन भाषेत z (त्स) होतो, प्राकृत छ्चा मराठीत स होतो. हीं स्वयंभू परिवर्तनाचीं उदाहरणें झालीं. पण लॅटीन ct, pt यांचा

इटालियन भाषेत tt होणें (factum > fatto, captivum > cattivo), किंवा संस्कृत प्त, त्र, क्र यांचे प्राकृतांत त्त, त्त, क, होणें (सप्त > सत्त, पुत्र > पुत्त, चक्र > चक्क) हीं संयोगजन्य परिवर्तनाचीं उदाहरणे आहेत, कारण या ठिकाणी संयुक्त व्यंजनांतील एक व्यंजन अधिक प्रभावी ठरून त्याच्या संयोगामुळे दुसरें व्यंजन बदललें आहे.

परिवर्तनाला अनुकूल परिस्थिति असतांना तें घडून आलेंच पाहिजे, नाहींतर त्याचा अभ्यास करणें अशक्य होईल.

संयोगजन्य परिवर्तन हें नेहमीं निर्वधयुक्त असतें, याचा अर्थ असा नव्हे कीं स्वयंभू परिवर्तन हें पूर्णपणें निर्वधरहित असतें. कित्येकदा परिवर्तनकारक परिस्थितीच्या अभावामुळे ही स्वयंभूता त्याच्या ठिकाणी येते. प्राकृत छ व स यांचें परिवर्तन मराठींत स असें होतें, परंतु इ, ए, य पुढें आल्यास मात्र हा स तालव्य बनतो, म्हणजे त्याचा श होतो : सप्त > सत्त > सात, क्षण > छण > सण, वत्स > वच्छ > वास(रुं); पण क्षेत्र > छेत्त > शेत, शीतलक > सीअल(अ) > शिळ.

स्वयंभू व संयोगजन्य परिवर्तन यांच्यांतला भेद स्पष्ट समजून घेण्यासाठीं परिवर्तनाचे सर्व टप्पे आपण तपासले पाहिजेत; म्हणजे एखाद्या वर्णाचें रूप आधीं काय होतें, नंतर काय होतें, याचें ज्ञान मिळवून या इतिहासाच्या आधारें त्या वर्णाच्या सर्व अवस्थांचा अनुक्रम ठरवला पाहिजे. असें केलें म्हणजेच बाह्यतः असंभाव्य वाटणारीं रूपें सुसंगत व नियमित आहेत हें पटेल. उदाहरणार्थ स्वरमध्यस्थ सच्चा लॅटीन भाषेत र होतो हें विधान आक्षेपार्ह आहे. कारण समर्थ कंपतरव नसल्यामुळे त्याचा एकदम र होणें शक्य नाहीं. म्हणून सच्चा र होण्यापूर्वी स आधि र यांच्या दरम्यान असलेल्या आणि रला जवळ असणाऱ्या एका अवस्थेतून स आधीं गेला असला पाहिजे. स्वरांचें वैशिष्ट्य कंप हें आहे. समर्थ कंप नाहीं, तेव्हां आधीं आपल्या आर्गेमार्गे असलेल्या स्वरांच्या प्रभावामुळे हा स कंप होईल; म्हणजे त्याचें परिवर्तन झ असें होईल. सचें झ हें परिवर्तन स्वरांच्या सहवासामुळे घडून आलेंच आहे म्हणून तें संयोगजन्य आहे; पण झ हा वर्ण लॅटीन वर्णमालेत स्वपण्यासारखा नाहीं

तेव्हां तो टाळून आपल्या वर्णमालेला सुसंगत असा एक वर्ण भाषेने निर्माण केला. हा वर्ण र होय आणि तो मात्र स्वयंभू परिवर्तनाने आलेला आहे. म्हणून या ठिकाणी स > र असे स्वयंभू परिवर्तन नसून स > *झ > र असे आधी संयोगजन्य व नंतर स्वयंभू परिवर्तन झाले आहे. संस्कृत भाषेत होणाऱ्या हरिः गच्छति = हरिर्गच्छति या संधीत हरिस् गच्छति - *हरिश्च गच्छति-हरिर्गच्छति ही परंपरा याच नियमाने लागू पडेल.

या कारणामुळेच मराठी ध्वनींचा इतिहास सांगतांना बऱ्याच वेळां केवळ संस्कृत मूळ देणे व प्राकृत अवस्था वगळणे योग्य ठरणार नाही. संस्कृत स्वरमध्यस्थ ल प्राकृतांत तसाच राहून मराठींत त्याचा ळ होतो; काल > काळ, तिल > तीळ, बल > बळ. एवढ्यावरून संस्कृत स्वरमध्यस्थ लचा मराठींत ळ होतो असे विधान करणे बरोबर ठरणार नाही, कारण या नियमाप्रमाणे संस्कृत तैल याचे (ऐ हा स्वर आहे असे धरून) मराठींत * तेळ असे रूप होईल, पण ते तैल असे होते आणि हे रूप प्राकृत तेळ या रूपापासून येते. म्हणून मराठी - ळ < प्रा. - ल < सं. - ल आणि मराठी एल < प्रा एळ < सं. ऐल असे स्पष्टीकरण करणे येथे योग्य ठरेल. मराठीचे ध्वनिशास्त्र अभ्यासतांना कित्येकदा प्राकृत अवस्थेतील रूपे वगळल्यास घोटाळा उत्पन्न होण्याचा संभव असतो, याउलट एकमेकांपासून अगदी भिन्न असलेले ध्वनीहि मधला दुवा सांपडतांच किती नियमितपणे उत्क्रांत झाले आहेत ते समजते.

या वर्णपरिवर्तनाला स्थलकालमर्यादा आहे. एका ठराविक काळांत, एका ठराविक प्रदेशांत, एका ठराविक परिस्थितींत असलेल्या वर्णांचे एक निश्चित रूपांतर होते. म्हणून वर्णपरिवर्तनाला ध्वनिदृष्ट्या अनुकूल अशी परिस्थिति, त्या परिवर्तनाच्या सर्व अवस्था, परिवर्तन पूर्ण होण्याला लागलेला काळ आणि परिवर्तनाच्या अंमलाखाली असलेला प्रदेश किंवा लोकसमूह या सर्व गोष्टी अवश्य लक्षांत घेतल्या पाहिजेत.

ध्वनिपरिवर्तनावद्दल एवढा विचार केल्यानंतर ते कां घडून येते इकडे आपण लक्ष देऊं. ध्वनिपरिवर्तनाची कारणे अगम्य व अतर्क्य आहेत अशी

एक जुनी समजूत आतां स्वीकार्य राहिलेली नाही. भाषेच्या इतिहासाचा अभ्यास आणि भाषा आत्मसात् करून घेण्यासाठी मुलांनी केलेल्या प्रयत्नांचें निरीक्षण यांच्या पुराव्यानें या प्रश्नावर आतां बराच प्रकाश पडलेला आहे. शिवाय एखादी विशिष्ट भाषा बोलणाऱ्या समाजाचें जीवनहि योग्य अभ्यासाअंतीं या प्रश्नाचा समाधानकारक उलगडा करण्याला मदत करूं शकतें.

मूल भाषा शिकू लागण्यापूर्वी त्याच्या तोंडून अनेक प्रकारचे वर्णोच्चार आपल्याला ऐकायला मिळतात. यांतले कित्येक वर्ण तर तें मूल पुढें जी भाषा बोलणार असतें तिच्यांतहि नसतात. आजूबाजूच्या लोकांचें अनुकरण करण्याचा प्रयत्न यानंतर मुलांकडून होऊं लागतो आणि जेवणें, खाणें, उठणें, बसणें, इत्यादि क्रियांबरोबर बोलण्याच्या क्रियेचेंहि घडे तें घेऊं लागतें. पण हें अनुकरण पूर्ण नसतें. मात्र आजूबाजूच्या मंडळीच्या उच्चाराच्या मानानें मुलाच्या उच्चारांत राहिलेली अपूर्णता किंवा घडून आलेला फरक इतका सूक्ष्म असतो कीं ऐकणाऱ्यांच्या अगर बोलणाऱ्यांच्या कानाला तो किंचित्हि उमगत नाही. स्विस ध्वनिशास्त्रज्ञ गोशा यांनीं एकाच काळच्या एकाच प्रदेशांतील वृद्ध लोक, तरुण मंडळी व मुलें यांच्या उच्चारांचें ध्वनिमुद्रण करून त्याची तुलना केली, तेव्हां अत्यंत लक्षपूर्वक ऐकून देखील श्रवणगोचर न होणारे अनेक सूक्ष्म भेद त्यांना आढळून आले आणि त्यांना असेंहि दिसून आलें कीं एकाच बयाच्या व्यक्तीच्या भाषणांत हे फरक एकाच दिशेनें होत असतात, म्हणजे ध्वनींत घडून येणारे हें परिवर्तन प्रत्येक समान बयाच्या व्यक्तींत बेगबेगळें नसून सारख्याच प्रमाणांत आणि एका निश्चित मार्गानें जाणारें असतें. म्हणूनच काहीं काळानंतर जेव्हां एखादा ध्वनि बदलतो तेव्हां तो संबंध समाजाच्या उच्चारांत एकाच वेळीं बदलतो, अशा रीतीनें ध्वनिपरिवर्तन ही निश्चित मार्गानें जाणारी, प्रत्येक पिढीला निश्चित प्रमाणांत बदलणारी एक सार्वजनिक प्रवृत्ति आहे. या दोन कारणांमुळेच या परिवर्तनाचा समाजाच्या व्यवहाराला कोणताहि अडथळा होऊं शकत नाही.

परंतु ध्वनिपरिवर्तनाचें बीज मुलांकडून होणाऱ्या अनुकरणाच्या अपूर्ण-

तेत आहे असें दाखवतां आलें तरीहि एकच ध्वनि भिन्नभिन्न प्रदेशांत भिन्नभिन्न दिशांनीं कां बदलत जावा हें कळत नाहीं. गुजरात-महाराष्ट्राच्या एका वेळीं एकभाषिक असणाऱ्या प्रदेशांत ग्राम याचीं गाम व गांव, क्षेत्र याचीं खेतर व शेत, हस्त याचीं हाथ व हात, भ्रातृ याचीं भाई व भाऊ, इत्यादी भिन्न परिवर्तनें कोणत्या मूलभूत कारणांनीं झालीं तें सांगतां येत नाहीं.

आनुवंशिक गुण हें कारण उच्चारभेदासाठीं व भिन्न परिवर्तनासाठीं देण्यांत येतें. पण उच्चारावर परिणाम घडवण्याइतका भेद या दोन समाजांत आपणाला दाखवतां येणार नाहीं, एवढेंच नव्हे तर महाराष्ट्रांत अगर महाराष्ट्रीयानांच्या संगतींत वाढलेलीं गुजराती मुलें आणि गुजरातेत अगर गुजराती लोकांच्या संगतींत वाढलेलीं महाराष्ट्रीय मुलें परस्परांच्या भाषा अतिशय शुद्धपणें, म्हणजे मूल रहिवाशांच्या सफाईनें बोलूं शकतात असा अनुभव आहे. हिंदुस्तानाच्या वेगवेगळ्या भागांत पसरलेलीं निर्वासितांचीं मुलें त्या त्या भागांतली भाषा सहजपणें आत्मसात् करतात, हाहि अनुभव आतां आपल्याला आलेला आहे. मात्र हेंहि कबूल केलें पाहिजे कीं ज्या लोकांची मुखरचना आपल्यापेक्षां ठळकपणें भिन्न आहे त्यांच्या उच्चारांत कांही वैशिष्ट्ये येणें शक्य आहे. कांही वंशांतील लोकांची जीभ जाड व बोथट असते, कांहीच्या टाळूचा घुमट कमीअधिक प्रमाणांत खोल असतो, कांही लोक नरमाईनें व अस्पष्टपणें बोलतात, कांही ठांसून स्पष्ट उच्चार करतात.

एकच परकीय भाषा दोन भिन्न मानववंशांनीं स्वीकारली आणि त्यांच्या मुखरचनेत अशा प्रकारचे भेद असले तर ते त्या भाषेच्या भिन्न उत्क्रांतीला कारणीभूत होतील. पण एकाच समाजाच्या भाषेत स्थानपरत्वे जे भेद निर्माण होतात त्यांचें समर्थन या कारणानें करतां येणार नाहीं. शिवाय इतरांशीं संबंध न आलेला निर्भेळ मानववंश आतां जवळजवळ दुर्मिळच आहे. सुसंस्कृत जगशीं मुळींच संबंध न आलेल्या वनवासी मानववंशांतच मुखरचनेच्या दृष्टीनें कांहीं वैशिष्ट्ये आढळणें शक्य आहे.

मुलांच्या अनुकरणाची अपूर्णता ही प्रयत्न टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे येते,

असें कारण बरेच लोक देतात. कठीण गोष्ट सोपी करणें हा मनुष्य-स्वभाव आहे, म्हणून इतर गोष्टींप्रमाणें उच्चारसौकर्याकडेहि मनुष्याचें लक्ष असणें स्वाभाविक आहे. कांहीं वर्णांच्या (उदा. मूर्धन्य) आणि वर्णसमुदायांच्या (उदा. संयुक्त व्यंजनें, संयुक्त स्वर) उच्चाराला परिश्रमाची आवश्यकता असते त्यामुळें ते सोपे करण्याकडे वक्त्याचा कल असतो. हें विधान मानसशास्त्रदृष्ट्याहि पटण्यासारखें आहे.

संस्कृताचें प्राकृतांत परिवर्तन हें या विधानाच्या पुष्ट्यर्थ देण्यांत येईल. पण आर्य भाषांच्या ध्वनिविषयक इतिहासावर नीट नजर फिरवली तर कठीण उच्चार टाळण्याचा हा प्रयत्न यशस्वी होत नाहीं हें दिसतें आणि इंडोयुरोपीय भाषांच्या उत्क्रांतीकडे पाहिलें तर कठीण व सोपें या वर्गीकरणाबद्दलहि सर्व लोकांत एकवाक्यता नाहीं असें दिसून येतें.

उदाहरणार्थ, संस्कृतमधील क, क्र, त, त्र, र्प, प्र, स्क, छ, ण, इत्यादी उच्चार प्राकृतांत नष्ट झाले, परंतु आज मराठींत हेच उच्चार काय पण संस्कृतच्या ध्यानींमनींही नसलेले अनेक उच्चार आलेले आहेत, मात्र लेखनावरून ते दिसून येणार नाहींत.

वारकरी = वार्करी; व्याकरण, व्याक्रणाचा.

भरती = भर्ती; कातर, कात्रीचा.

खुरपें = खुरपें; वापरणें, वापताना, वापून.

मस्करी, विस्कटणें, वस्कन.

उष्टा < उशिष्टा < उस्सिष्ट (अ) < उच्छिष्ट (क)

करणें = कणें; भरणें, भण्यांसाठी

वरील शब्दांतील संयुक्त वर्ण संस्कृतच्या परिचयाचे आहेत. आतां पुढील शब्द पाहा.

बाळा, बाळ्याचा; पकडणें, पकडून

बघणें, बघितला; आपटणें, आपटून

बसणें, बसवायला; खेळणें, खेळकर

पाटील, पाटलाचा; गोऱ्या; एकसष्ट

या शब्दांतले एकत्र उच्चारले जाणारे म्हणजे संयुक्त वर्ण संस्कृत भाषेतील संयुक्त वर्णापेक्षां उच्चाराला खात्रीने अधिक सोपे नाहीत.

शिवाय अमुक वर्ण अथवा वर्णसंघ सोपा, अमुक कठीण हें निश्चित ठरविण्याचें कोणतेंच माप नाही. आर्यभाषांना बरेच स्वरमध्यस्थ स्फोटक आणि सर्व संयुक्त वर्ण उच्चाराला कठीण वाटत होते. भ्रातृचें या भाषांत भाऊ-भाई रूप झालें, पण याच्याच इंडोयुरोपीय रूपापासून आलेल्या फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, इ. भाषांत frère, brother, Bruder असें परिवर्तन होऊन त्याचा संयुक्त वर्ण टिकून राहिलेला आहे. जो संयुक्त उच्चार करण्याचें भारतीयांना परिश्रमाचें किंवा अशक्य वाटत होतें तो उच्चार भारतीय भाषांत उच्चारसुकर परिवर्तन घडून आल्यानंतर २५०० वर्षांनी युरोपांत अजून कायम असावा, ही घटना उच्चारसौकर्याच्या मुद्द्याचें निराकरण करण्याला पुरेशी आहे.

भाषेच्या परिवर्तनांत विशिष्ट वर्ण व वर्णसंघ समाजांतील उच्चाराच्या जुन्या अथवा नव्या प्रवृत्तींना अनुसरून बदलतात आणि या प्रवृत्तींमुळे त्या वेळच्या वर्णांची एक ठराविक उत्क्रांति होत जाते. कांहीं प्रवृत्ती दीर्घ काळ टिकतात आणि एकभाषिक घटना परत घडवून आणतात. जर्मन भाषिकांची उम्लौट ही प्रवृत्ति लागोपाठच्या दोन परिवर्तनांत दिसून आली आहे. उलट कांहीं भाषांत उपांत्य अवयवावर आघात असल्यामुळे अंत्य अवयव दुर्बल बनून नाहीसा होईल आणि उपांत्य अवयव हाच नंतर अंत्य अवयव बनून तो आघातयुक्त होईल आणि याचा परिणाम जवळच्या म्हणजे नव्या शब्दांतील उपांत्य अवयवावर होऊन वर सांगितलेल्या अंत्य अवयवाच्या उलट परिणाम येथें घडून येईल. कलिका या शब्दांतील लि (उपांत्य अवयव) आघातयुक्त असल्यास कालांतरानें तिचें कलिआ > कली > कळी असें रूपांतर होईल आणि उंदीर्, हरीण वगैरे शब्दांत अंत्य अवयवावर असलेला आघात या शब्दांचीं उंदिरा,* हरिणा* हीं सामान्य रूपें होतांच त्यांतल्या अंत्य अवयवावर म्हणजे रा व णा यांच्यावर येऊन मागील अवयव दुर्बल

बनेल व तो आद्यावयवाचा अंत्य भाग वनून उंदू-रा, हर-णा अशीं रूपें होतील.

अशा रीतीनें भाषिक व्यवहार वन्याच अंशीं उच्चारविषयक प्रवृत्तींनीं उत्क्रांत होत जातो. या प्रवृत्ती समजल्या म्हणजे एकंदर परिवर्तनाच्या प्रवाहाची दिशा आपणाला समजते आणि ज्या ठिकाणीं इतर कांहीं पुरावा नाही त्या ठिकाणीं ती मार्गदर्शक होते. भाषेच्या कालक्रमानुसार येणाऱ्या अवस्थांचा अभ्यास करून या प्रवृत्ती आपणाला सांपडूं शकतात.

या प्रवृत्ती कशा निर्माण होतात हा प्रश्न अर्थात्च सर्वांत महत्त्वाचा आहे.

भौगोलिक परिस्थिति व हवामान यांचा ध्वनिपरिवर्तनावर परिणाम घडतो असा एक मुद्दा आहे. डोंगराळ अथवा सखल प्रदेश, उष्ण अथवा शीत प्रदेश, समुद्राजवळचे अथवा त्याहून अंतरावर असणारे प्रदेश, ध्वनीच्या जीवनावर व स्वरूपावर महत्त्वाचा परिणाम घडवतात, असें कांहीं लोकांचें म्हणणें आहे. हें कारण व आनुवंशिक कारण हीं परस्परावलंबी आहेत, कारण भौगोलिक परिस्थितीचा मनुष्याच्या संवयीवर, शरीरावर व सामाजिक जीवनावर निश्चित परिणाम घडतो, असा अनुभव आहे. केवळ बोलण्याच्या दबीवरून मनुष्य कोणत्या प्रांतांतला आहे हें पुष्कळदा सांगतां येतें. कोल्हापूर, कोंकण, खानदेश, वन्हाड, गोवें, इत्यादी प्रदेशांतील व्यक्तींच्या बोलण्यांत कांहींतरी वैशिष्ट्य आढळून येतें. शहरांतल्या माणसापेक्षां खेड्यांतला माणूस आणि खेड्यांतल्या माणसापेक्षां डोंगराळ प्रदेशांतला माणूस अधिक जोरानें बोलतो. स्तब्ध वातावरणांत राहणाऱ्या लोकांपेक्षां वाहत्या हवेंत जीवित कंठणारे मच्छिमारे, खलाशी, यांच्यासारखे लोक जास्त उंच आवाजांत बोलतात. जोरानें बोलणें म्हणजे उच्चारक्रिया नीट करून स्पष्टपणें सर्व ध्वनी उत्पन्न करणें. परंतु अशा प्रकारची उच्चारांत दृढता असलेली भाषा ज्यांत उच्चारशैथिल्य अधिक आहे अशा इतर भाषापेक्षां मंद गतीनें उत्क्रांत होत जाते असें अनुमान केल्यास तें चुकीचें ठरेल. अमुक भौगोलिक परिस्थितीचा भाषेच्या

उत्क्रांतीवर अमुक परिणाम होतो, असें वेगवेगळ्या भाषांची उदाहरणे देऊन सिद्ध केल्यावांचून असें विधान विचारांत घेतां येणार नाही. शिवाय भौगोलिक परिस्थिति कोणत्याहि प्रकारें भिन्न नसलेल्या एकाच प्रदेशांत पूर्वी एक असलेली भाषा वेगवेगळ्या मार्गांनी बदलत जाते, ही गोष्टहि विसरून चालणार नाही.

भिन्नभिन्न प्रदेशांतील ध्वनिविषयक वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारें प्रादेशिक भाषाशास्त्रहि या बाबतींत उपयोगी पडत नाही. फ्रेंच भाषेच्या प्रादेशिक भेदांचा अभ्यास करणारे शिल्येरॉ यांनी मूळ एकाच ध्वनीची स्थानपरिवर्तनें भिन्न उत्क्रांति दर्शवणारे नकाशे तयार केले आहेत. या नकाशांवरून अमुक एक ध्वनि कोणत्या क्षेत्रमर्यादेंत कशा रीतीनें बदलतो एवढेंच दिसून येतें, परंतु या परिवर्तनाचा आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीशीं कोणताहि कार्यकारण संबंध जोडतां आलेला नाही.

एखाद्या विशिष्ट काळाची राजकीय व सामाजिक परिस्थितिहि ध्वनिपरिवर्तनाला कारणीभूत होते, असें एक मत आहे. राष्ट्राच्या इतिहासांत अस्वस्थता व अस्थिरता, शांतता व सुव्यवस्था यांचा चक्रनेमिक्रम चाललेला असतो. या मताच्या लोकांचें म्हणणें असें आहे कीं राष्ट्रीय अस्वास्थ्याच्या काळांत भाषेतहि जोराच्या उलथापालथी होतात आणि शांततेच्या काळांत भाषेचें परिवर्तन अतिशय मंद गतीनें घडून येतें.

अस्वास्थ्य आणि शांतता या परस्परविरोधी घटना आहेत हें खरें असलें तरीहि त्यामुळें भाषेवर त्यांचा परिणाम झालाच पाहिजे आणि तोहि परस्परविरोधी स्वरूपाचा असला पाहिजे, या अनुमानाला वस्तुस्थितीच्या अभ्यासानें पुष्टि मिळत नाही.

शांततेच्या काळांत सुसंस्कृत समाजांत अनेक संस्थांची अभिवृद्धि होत असते. शिक्षणप्रसार, साहित्यनिर्मिति, रुढिबद्ध लेखन, लोकव्यवहारासाठीं एका सामान्य बोलीचा स्वीकार इत्यादी कारणांनीं भाषेच्या स्वैर विकासावर नियंत्रण पडतें आणि या संस्कृतिपोषक संस्थांची भरभराट होण्यासारखें वातावरण शांततेमुळें आणि राजकीय व सामाजिक स्वास्थ्यामुळें

निर्माण होतें. क्रांति, अराजकता, अशांतता इत्यादी कारणांनी ही नियामक शक्ति कांहीं काळ दूर झाल्यास भाषेवर पडलेली बंधने नाहींशी होतात आणि तिच्या नैसर्गिक विकासाला वाव मिळतो.

परंतु राजकीय अस्वास्थ्याच्या काळांत ध्वनिपरिवर्तन वेगानें होतें. शांततेच्या काळांत होत नाहीं असें सिद्ध करण्याला फारसा पुरावा नाहीं. मराठी साहित्याच्या प्रारंभापासून तों विसाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रांत अनेक राजकीय आणि धार्मिक आंदोलनें झालीं; परधर्म आणि परसंस्कृति यांच्याशीं संघर्ष येऊन निर्माण झालेली खळबळ अगदीं खेडोपाडी पोंचली; पण या कालावधींत मराठीचे उच्चार फारसे बदलले दिसत नाहींत. व्याकरण बदललें, शब्दसंग्रह वाढून त्यांत फेरफार घडून आले, पण ध्वनिदृष्ट्या मात्र भाषा त्या मानानें बदलली नाहीं.

भाषेंतील ध्वनी बदलण्याची गति हें एक अनिश्चित तत्त्व आहे. प्रति > *प्रटि > पटि > पडि > पड या उत्क्रांतीचे टप्पे सारख्याच काळानें गांठण्यांत आलेले नाहींत. परिवर्तनाची गति दर पिढीला निश्चित असते आणि पूर्ण परिवर्तन सर्व समाजांत एकाच वेळीं घडून येतें, या दोन गोष्टींच फक्त निश्चितपणें सांगतां येतात. एका ध्वनीकडून दुसऱ्या ध्वनीकडे जातांना काय होतें याचें दिग्दर्शन 'ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवृत्ती' या प्रकरणांत आलेलें आहे.

पूर्वभाषेची पार्श्वभूमि हें आणखी एक कारण ध्वनिपरिवर्तनाचा खुलासा करण्यासाठीं देण्यांत येतें. एखाद्या बलिष्ठ मानववंशानें आक्रमण करून नवा प्रदेश बळकावल्यावर राजकीय वर्चस्वामुळें या प्रदेशांतले मूळचे रहिवासी कित्येकदां आपली भाषा टाकून जेत्यांची भाषा स्वीकारतात. पण मूळ भाषेंतील उच्चाराच्या संवयी या नव्या भाषेच्या उच्चारांत कांहीं वैशिष्ट्ये उत्पन्न करतात. आपली परंपरागत भाषा टाकून जिची आपल्या पुढील जीवनक्रमाला मदत होईल अशी जेत्यांची भाषा स्वीकारणाऱ्या समाजापुरतें हें कारण ग्राह्य घरतां येईल. रोमन आक्रमणापूर्वीची आपली भाषा टाकून फ्रेंच लोक आज लॅटिनोद्भव फ्रेंच भाषा बोलत आहेत. पूर्व संवयीमुळें जुनी भाषा टाकून नवी भाषा आत्मसात् करतांना पहिल्या

फ्रेंच पिढीला पडलेले परिश्रम या ठिकाणी लक्षांत घेणे भाग आहे. शिवाय इटलीमधील मूळपासून लॅटिन बोलणाऱ्या समाजांत घडून आलेले परिवर्तन आणि फ्रान्समध्ये घडून आलेले परिवर्तन यांत या कारणांमुळेच कांहीं ठळक भेदहि दिसून येतात. पण विश्वव्यापी स्वरूपाच्या आणि एकाच समाजाकडून दीर्घ काळ बोलल्या जाणाऱ्या भाषेत घडून येणाऱ्या ध्वनिपरिवर्तनाच्या प्रभावर यानें कोणताच प्रकाश पडत नाही. हें उदाहरण परंपरागत संवयी टाकून देऊन नव्या उच्चारांचें अनुकरण करायला प्रारंभ केल्यामुळे घडून येणाऱ्या परिस्थितिजन्य क्रांतीचें आहे आणि आपण ज्याचा विचार करीत आहोंत तें ध्वनिपरिवर्तनाचें उदाहरण परंपरागत संवयीतच हळूहळू घडून येणाऱ्या स्वाभाविक उत्क्रांतीचें आहे.

शेवटचें एक विधान असें आहे कीं जुने उच्चार टाकून नवे उच्चार स्वीकारणें हा मनुष्याचा नैसर्गिक मनोधर्म आहे. इतर प्रकारच्या चालीरीतींप्रमाणें उच्चारांच्या चालीरीतींतहि फरक करणें समाजदृष्ट्या समजण्यासारखें आहे. पण ध्वनींत होणारा फरक अत्यंत मंद गतीनें, अतिशय सूक्ष्म प्रमाणांत होत जातो, आणि तो नियमित व सर्वव्यापी (म्हणजे एक विशिष्ट भाषा बोलणाऱ्या एका विशिष्ट समाजांतील सर्व व्यक्तींना लागू पडणारा) असतो. समाजाकडून बुद्धिपुरस्सर केली जाणारी कोणतीहि गोष्ट इतक्या पूर्णतेनें आणि निरपवादपणें घडून येणें शक्य नाही. आपलें लक्ष नसतांहि आपली श्वासोच्छ्वासक्रिया ज्याप्रमाणें नियमित व अविरत चालूं असते, त्याचप्रमाणें ध्वनिपरिवर्तनहि आपल्या नकळत पद्धतशीर मार्गानें आणि मुळींच खंड न पडतां चालूं असतें. ज्या ठिकाणी एखादा व्यापार बुद्धीच्या स्वाधीन असतो, त्या ठिकाणी त्याचें स्वरूप अनियमित व अनिश्चित होतें. याचा अर्थ असा नव्हे कीं, ध्वनिपरिवर्तनाच्या घडामोडींत मनुष्याची बुद्धि ही सर्वस्वी उदासीन असते. पण मानवी बुद्धीच्या हस्तक्षेपानें भाषेत घडून येणाऱ्या घडामोडी आणि ध्वनिपरिवर्तनावर होणारा परिणाम हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे; आणि भाषाविषयक घटनांत बुद्धीकडून होणारें हें कार्य चालीरीती बदलण्याच्या कार्याप्रमाणें ऐच्छिक नसून ध्वनिपरिवर्तनाच्या निरपवाद कार्यामुळे भाषेत

होणारी उलथापालथ निस्तरण्याचें म्हणजे सुव्यवस्था आणि शिस्त निर्माण करण्याचें आहे.

वरील सर्व विवेचनावरून असें स्पष्ट दिसून येईल कीं ध्वनिपरिवर्तनाचें मूलभूत कारण निश्चितपणें सांगणें अजून शक्य झालेलें नाहीं आणि मुलांनीं केलेलें भाषेचें अनुकरण अमुक प्रमाणांतच अपूर्ण कां राहते आणि अमुक दिशेनेच कां होतें आणि सहजीवन कंठणाऱ्या मानवसमूहांत सर्वत्र सारखेंच कां असतें, या प्रश्नांचीं उत्तरें मिळाल्याशिवाय या विषयावर बहल निश्चित मतप्रदर्शन करणें अशक्य आहे. ध्वनिपरिवर्तन हें निरपवाद, एकमार्गी आणि सर्वव्यापी असल्यामुळें त्याचा भाषेवर होणारा परिणाम अनेक विकट प्रश्न उपस्थित करतो आणि भाषेच्या साधनांनं होणारा व्यवहार सुरळीत चालावा याच्याकडे समाजाचें एकसारखें लक्ष असल्यामुळें असे प्रश्न सोडवण्याची दौद्धिक धडपड समाजाकडून स्वाभाविकपणें होत असते. नकळतपणें घडणारें ध्वनिपरिवर्तन आणि त्यामुळें उत्पन्न होणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठीं समाजाकडून होणारी सहेतुक् बुद्धिपुरस्सर प्रतिक्रिया हा भाषेच्या इतिहासाचा सारांश आहे.

म्हणून ध्वनिपरिवर्तनाचें मूलभूत स्वरूप न विसरतां भाषेचा अभ्यास झाला पाहिजे. विचार व्यक्त करण्याच्या ध्वनिरूप साधनाचें अनुकरण करण्याचा कितीहि प्रयत्न झाला तरी एका पिढीची भाषा दुसऱ्या पिढीला येऊन पोचेंपर्यंत तिचें स्वरूप सूक्ष्म प्रमाणांत बदलतेंच. हा बदल कालांतरानें तीव्र होऊन मूळ ध्वनीचें पूर्ण परिवर्तन होतें. पण एका विशिष्ट काळीं एका विशिष्ट प्रदेशांतील संबंध एकभाषिक समाजांत तें सारखेंच घडून येतें, हें तत्त्व अत्यंत महत्त्वाचें आहे. अशा प्रकारें घडून येणाऱ्या परिवर्तनाची प्रदेशमर्यादा व कालमर्यादा नक्की करणें हें भाषेचा इतिहास लिहिणाऱ्याचें काम आहे.

मात्र एका पिढीतील माणसांचे उच्चार पूर्वीच्या पिढीतील माणसांच्या उच्चारांपेक्षां लक्षांत येण्याइतके कधीच बदलत नाहीत. तसें ज्ञालें तर समाजव्यवहार अशक्य होईल आणि ज्यांच्या वयांत अतिशय अंतर आहे अशा एकाच समाजातील व्यक्तींना एकमेकांशी भाषिक व्यवहार करतां येणार नाही. यावरून ध्वनिपरिवर्तनाच्या सूक्ष्मतेची कल्पना येण्यासाठी भाषेचें सामाजिक स्वरूप न विसरणें हें किती आवश्यक आहे याची पुन्हां एकदा खात्री पटते.

प्रकरण चवथें

ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवृत्ती

कोणत्याहि भाषेच्या ध्वनींत कालांतरानें घडून येणारें परिवर्तन कसें घडतें हें अंशतः आपणाला समजू शकलें, तरी त्यामार्गे असणारें तत्त्व कसें अशेय आहे हें आपण पाहिलें. कारण हें तत्त्व समजल्यास भाषेचें भविष्यकालीन रूपहि आपणांला आतांच समजणें शक्य होईल. पण भाषा हळूहळू बदलते व अनुकरणाच्या अपूर्णतेमुळें ती बदलते हें समजलें, तरी अमुक ध्वनि कोणत्या दिशेनें बदलेल हें निश्चितपणें आपणांला सांगतां येत नाहीं.

प्रत्येक भाषेचें एका विशिष्ट काळांतील स्वरूप आपण त्या काळच्या लेखी पुराव्यावरून ठरवतो. परंतु हा पुरावा त्या भाषेचें ध्वनिदृष्ट्या त्या काळां निश्चित स्वरूप काय होतें याबद्दल नेहमींच उपयोगी पडेल असें नाहीं. उदाहरणार्थ, च चे त्स व त्श हे भिन्न उच्चार मराठींत केव्हां रूढ झाले हें ठरवण्याचा आपण प्रयत्न करूं लागलों तर जुन्या मराठी वाङ्मयाच्या अभ्यासाची त्याला कांहींच मदत होणार नाहीं. मानभावीय जुन्या वाङ्मयांत व ज्ञानेश्वरींत चार याचें च्यारि असें रूप आहे. या जुन्या रूपांतील यचा उद्देश च हा तालव्य होता असें दाखवण्यासाठीं मुद्दाम केला असेल, तर त्या काळां चचे दंत्य व तालव्य असे दोन्ही उच्चार प्रचलित होते असें म्हणावें लागेल; पण तो य परंपरागत असेल तर हा तर्क चुकीचा ठरेल.

ध्वनी बदलले तरीहि त्यांना योग्य अशा प्रकारचा फरक लिपींत न केल्यामुळें ही अडचण उभी राहते.

तरीहि योग्य निरीक्षणानंतर कांहीं गोष्टी आपण समजू शकतो.

प्राकृतचें वाचन करणाऱ्या अभ्यासकाला ङ हें अक्षर परिचित असतें. केवळ लेखनाकडे पाहिलें तर सर्वत्र एकच प्रकारचा ङ दिसतो. पण ध्वनींचा इतिहास पाहिल्यावर ही समजूत बदलणें भाग पडतें. कशी तें पहा.

सं.	प्रा.	म.
वट >	वड >	वड्
स्फोट >	फोट >	फोट्
घटनम् >	घटणं >	घटणें

याच्या उलट

सं.	प्रा.	म.
पीडनम् >	पीडणं >	पिड्णें
गुड >	गुड >	गूळ्
तडाग >	तडाअ >	तळाव्

वरवर पाहिलें तर प्राकृत ढपासून मराठींत ड व ळ हे दोन्ही ध्वनी आले असावेत असें वाटतें. पण ध्वनिपरिवर्तनाच्या नियमाप्रमाणें एकाच ध्वनीचीं एकाच भाषेंत एकाच काळीं दोन भिन्न रूपें होणें अशक्य आहे. शिवाय मूळ संस्कृतमध्ये याच्या मूळाशीं दोन भिन्न ध्वनी असल्यामुळें प्राकृतमधील ड दोन प्रकारचा असलाच पाहिजे असें निश्चितपणें म्हणतां येतें. त्यापैकी संस्कृत टपासून येणारा ड आपण नेहमींच्या अक्षरानें दाखवला आणि संस्कृत ढपासून येणारा ड जर ढ या अक्षरानें व्यक्त केला तर ही उत्क्रांति अधिक स्पष्ट होईल. एवढेंच नव्हे तर ज्या अर्थी ढची उत्क्रांति मराठींत ळ अशी होते त्या अर्थी हा ढ ळप्रमाणें जिह्वाग्र तालुशिखराकडे नेऊन उच्चारला जात असे असें अनुमान निघतें. शिवाय ज्या संस्कृत ढचा मराठींत ळ होतो त्याचा वेदकाळांतहि ळ असाच उच्चार होता, ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे.

अशा रीतीनें एखाद्या भाषेच्या महत्त्वाच्या अवस्था पाहिल्या म्हणजे ती बोलणाऱ्या लोकांच्या उच्चाराच्या संवयी, कित्येकदा दोन अवस्थांना सांधणारा मधला दुवा, तर कित्येकदा एखाद्या अवस्थेच्या आधीचें रूप, आपणाला मिळतात आणि हीं नियमानें बनवलेलीं काल्पनिक रूपें नियमित रूपांइतकींच ग्राह्य असतात.

भाषेतील ध्वनीत घडून येणारा फरक हा वस्तुतः उच्चारांत घडून येत असतो. संस्कृत शब्दांतील स्वरमध्यस्थ पचा मराठीत व होतो असे विधान आपण करतो, तें केवळ सोयीचें आहे म्हणून करतो.—प-चा व होणे हें विधान अशास्त्रीय आहे. तें करतांना आपणासमोर भाषेच्या दोन अवस्था असतात. पहिली, एका विशिष्ट वस्तूला संबोधतांना ज्या शब्दाचा म्हणजे वर्णसमुच्चयाचा उपयोग आपण करतो त्यामध्ये प हा वर्ण दोन स्वरांच्या मध्ये असणारी पूर्वावस्था; दुसरी, त्याच वस्तूला त्याच भाषेच्या वारसदारांनी वापरलेली, पण-प-च्या जागी व उच्चारला जाणारी उत्तरावस्था :

दीपक > दीवअ > *दीवा > दिवा

म्हणजे नंतरच्या समाजांत पचा उच्चार बदलत जाऊन व झालेला आहे. तो कसा झाला ?

पचा उच्चार करतांना ओठ पूर्ण बंद होतात, स्वरनालिकांत कंप उत्पन्न न करता आणि नाकाच्या पोकळीकडे न वळतां हवा सरळ तोंडांत येते व तिथला अडथळा दूर करून एकदम बाहेर पडते.

वचा उच्चार करतांना ओठ किंचित उघडे राहतात, स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून पण नाकाच्या पोकळीकडे न वळतां हवा तोंडांत येते व तिथला अडथळा दूर करून एकदम बाहेर पडते.

म्हणून प आणि व यांचें उच्चारदृष्ट्या तौलनिक वर्णन असें :

प : उद्घाटन	— शून्य	व : उद्घाटन	— अंशतः
कंप	— नाही	कंप	— होय
स्फोट	— पूर्ण	स्फोट	— पूर्ण
नासिका	— नाही	नासिका	— नाही

वरील तुलनेवरून प आणि व या वर्णांमध्ये दोन प्रकारचा भेद आहे असें दिसून येईल :

पला उद्घाटन नाही, वला आहे.

पमध्ये कंप नाही, वमध्ये आहे.

पच्या दोन्ही वाजूस स्वर आहेत ही गोष्ट लक्षांत घ्या. स्वरांचें वैशिष्ट्य काय ? उद्घाटन आणि कंप. प-या स्फोटकांत हीं दोन तत्त्वे या वाजूंच्या स्वरांमुळे आलीं. या दोन स्वरांनीं त्याला आपल्याप्रमाणेंच सकंप व उद्घाटनयुक्त केलें. येथें दोन स्वरांमध्ये प हा स्फोटक स्वरांसारखा वागला; त्याचें स्वरीभवन झालें. ध्वनिपरिवर्तनाच्या नियमाप्रमाणें हें उदाहरण सदृशीकरण, म्हणजे एका वर्णानें आपल्या जवळच्या वर्णाला आपल्या-सारखा करणें, या सदरांत येतें.


दोन स्वरांमधील परजातीय वर्णाला स्वराजवळ ओढण्याची भारतीयांची ही संवय लक्षांत घेतली म्हणजे संस्कृतमधील वर्ण प्राकृतांत येतांना होणारा फरक किती नैसर्गिक आहे, हें लक्षांत येईल. आणखी कांही उदाहरणें घेऊन हा मुद्दा आपण अधिक स्पष्ट करूं.

गत हा शब्द घ्या. यांतील त दोन स्वरांच्या मध्ये बसला आहे: ग् अ त् अ. स्फोटक (त) व स्वर यांमधील पहिला महत्त्वाचा फरक काय ? तर स्वर हे सकंप आहेत; त तसा नाही. म्हणून त्याला आपल्या-सारखा करण्यासाठीं त्यांत कंपतत्वाचा शिरकाव करणें, हें प्रथम घडून येईल. कंपयुक्त त म्हणजे द, त्यामुळे ग् अ त् अ हा वर्णसमुच्चय ग् अ द् अ असा वनेल.


पण स्वरांशीं विसंगत असणारें स्फोटतत्त्व या दमध्ये आहेच. हळूहळू त्याचाहि पूर्ण लोप होऊन जाईल आणि मग हा शब्द ग् अ (अ) असा होईल.

तमध्ये कंपतत्त्व येण्याचें कारण हें कीं आधीं कंपयुक्त अ, मग कंप-शून्य त आणि परत कंपयुक्त अ, असा उच्चार करतांना पहिल्या अचें कंपन तचा प्रारंभ झाल्यावरहि किंचित् काळ चालूं रहातें आणि दुसऱ्या अचें कंपन तचा उच्चार पूर्ण होण्यापूर्वीच किंचित् काळ सुहं होतें. पुढल्या व मागल्या स्वरांतील कंपनाचा काळ हळूहळू वाढत जाऊन ज्यावेळीं हें कंपन अखंड झालें म्हणजे त्यामधील स्तब्धतेचा काळ शून्य झाला त्या वेळींच तचा द हा उच्चार स्पष्ट होऊन तो लक्षांत आला.

त्याच्या मध्यंतरीच्या अवस्था लक्षांत येणें संभवनीय नव्हतें. आकृतिद्वारेणें आपण हें पुढीलप्रमाणें व्यक्त करूं.



पहिल्या अचा कंप २ येथें संपला पाहिजे व दुसऱ्या अचा कंप ३ येथें सुरुं झाला पाहिजे. तसें न होतां पहिल्या अमधील कंप २ च्या दिशेनें पुढें सरकतो आणि दुसऱ्या अचा कंप २ च्या दिशेनें मार्गे सरकतो. त्या उच्चारांतील स्तब्धतेला एक कालमर्यादा आहे, पण स्वरांच्या आक्रमणामुळे ही कालमर्यादा प्रत्येक पिढींत कमी कमी होत जाऊन शेवटीं शून्यावर येते. त्या स्तब्धतेची नैसर्गिक कालमर्यादा शून्यावर येईपर्यंत जेवढा काळ जातो, तेवढा काळ गत याचें गद् हें रूप व्हायला लागतो. गद् हें रूप शौरसेनी प्राकृतांतील आहे. म्हणून संस्कृत भाषेची ध्वनिदृष्ट्या शौरसेनी ही अवस्था येण्याला तेवढा काळ गेला पाहिजे हा त्याचा अर्थ आहे.



स्तब्धतेचें अंतर-अत्यंत सूक्ष्म प्रमाणांत कमी होत असतें आणि प्रत्येक पिढीला तें सारख्याच प्रमाणांत कमी होत असतें. त्यामुळे गतचा पूर्णपणें गद् हा उच्चार एकाच वेळीं सर्व समाजांत—म्हणजे एक विशिष्ट भाषा बोलणाऱ्या एका विशिष्ट प्रदेशांतील आणि एका विशिष्ट काळांतील जनसमूहांत—होईल.

परंतु या दमध्वेहि स्वरांना अपरिचित असें स्फोट तत्त्व आहे. स्वरी-भवनाची पहिली पायरी ज्या प्रमाणें स्तब्धता नाहीशी करून कंप निर्माण करणें, त्याप्रमाणें स्वरीभवनाची दुसरी पायरी म्हणजे स्फोट तत्त्वाचा

पूर्ण लोप करून तें ज्या दोन स्वरांच्या मध्ये आहे त्यांच्या मर्यादा एक-मेकांना आणून भिडवणें, ज्याप्रमाणें कंप हें स्तब्धतेचें विरोधक तत्त्व आहे, त्याप्रमाणें प्रवाह हें स्फोटाचें विरोधक तत्त्व आहे. म्हणजे एका स्वराच्या उच्चारणासाठीं मुरूं केलेला प्रवाह आपल्या आड येणाऱ्या स्फोटाचा अडथळा पूर्ण दूर करून जेव्हां पुढील स्वरापर्यंत अखंड चालू राहतो, त्यावेळीं द या स्फोटकाचा पूर्ण लोप होतो, आणि गद् याचें गअ हें रूप आपणाला मिळतें.

गत याचें गद् हें रूप शौरसेनी प्राकृतांत व गअ हें रूप माहाराष्ट्री प्राकृतांत मिळतें. यावरून माहाराष्ट्री ही शौरसेनीची अधिक उत्क्रांत म्हणजे कालक्रमानुसार नंतरची अवस्था आहे, हें सिद्ध होतें. या दोन प्राकृतां-मधला फरक प्रादेशिक नसून उत्क्रांतिदर्शक आहे असें अनुमान बांधण्याला कोणतीच हरकत नाही.

याच कोटिक्रमानें अथ याचें अध हें रूप शौरसेनी अवस्थेंतील व अह हें रूप त्यामागून येणाऱ्या माहाराष्ट्री या अवस्थेंतील असलें पाहिजे हें मान्य करावें लागतें.

ज्या तत्त्वानुसार गतमधील तचा द झाला, त्याच निष्कंप वर्णाचा सकंप वर्ण करण्याच्या तत्त्वानुसार थचा ध झालेला आहे. थमध्ये त व ह हे दोन वर्ण आहेत व ते दोन्हीहि निष्कंप आहेत, पण. दोन स्वरांच्या मध्ये आल्यामुळे स्वरीभवनाच्या तत्त्वानुसार प्रथम दोघांतहि कंपन तत्त्व शिरलें आणि थचा ध झाला.

ध हा वर्ण उच्चारदृष्ट्या असा द+ह आहे. अध चा अह होणें म्हणजे धची सर्व जागा हने घेणें. असें होतांना प्रथम दचें स्फोट तत्त्व दिलें होऊन तेथें ह मधील श्वास तत्त्वाला प्राधान्य मिळालें. ध या वर्णांत द मागून तावडतोव हचा उच्चार झालेला आहे. तसें न होतां प्रथम हा उच्चार द बरोबरच होऊं लागला व नंतर दला त्यानें पूर्णपणें बाजूला सारलें.

कंप प्र. अ	स्त. स्फो. त्	स्त. घे. ह्	कंप प्रवाह अ	पहिली अवस्था
कंप प्र. अ	कंप स्फो. द्	कंप घ. ह्	कंप प्र. अ	दुसरी ,,
कंप प्र. अ	कंप घर्षण स्फो. ध्		कंप प्र. अ	तिसरी ,,
कंप प्रवाह अ	कंप घर्षण ह्		कंप प्र. अ	चौथी ,,

आतां ज्या स्फोटकाच्या उच्चारांत स्फोटाबरोबरच प्राणाचाहि उच्चार होतो त्याला आपण घर्षक हें नांव दिलेलें आहे, कारण हा उच्चार हवेचें घर्षण होऊन होतो. घर्षण आणि स्फोट एकाच वेळेला होऊन जो घ निर्माण होईल तो घर्षक घ (इंग्रजींत this या शब्दांत th या अक्षर-द्वयानें दाखविला जाणारा) होय. शुद्ध द मध्ये असणारें दचें स्फोटतत्त्व घर्षक घमध्ये आणखी दिलें झालें आणि कालांतरानें त्याचा पूर्ण लोप होऊन शुद्ध ह् शिल्लक राहिला. घर्षक हा स्वरांप्रमाणेंच प्रवाही म्हणजे कमीअधिक काल उच्चारतां येण्यासारखा असून येथें तो पूर्वीच सकंपहि झालेला आहे. म्हणजे प्रवाह व कंप हीं स्वरांचीं वैशिष्ट्यें त्याच्यांत आलेलीं आहेत. त्यामुळें थचा ह् झाल्यावर उच्चारदृष्ट्या स्वरीभवन पूर्ण झालें असें म्हणण्यास हरकत नाहीं. २

घर्षक घ हा अर्धस्फोटक घपेक्षां भारतीयान्या कानाला फारसा वेगळा लागणारा नसल्यामुळें त्याकडे लक्ष न जाणें साहजिक होतें. तो जेव्हां उच्चारदृष्ट्या उत्क्रांत होऊन त्याचा पूर्णपणें ह् झाला तेव्हांच त्याच्याकडे लक्ष जाऊन त्याचें लेखन वेगळें करण्याची आवश्यकता निर्माण झाली.

भारतीयानांची दुसरी एक संवय ही कीं ते शब्दांतील उपांत्य स्वरावर आघात देत. त्यामुळें अंत्य स्वर निर्बल होऊन शेवटीं लोप पावत असेः— वाण-चाण्, तीर-तीर्, विद्युत्-विज्जु-वीज्, पल्ली-पाल्, माल-माल्,

वगैरे. याचाच दुसरा परिणाम असा झाला की, या शब्दांतील मूळ उपांत्य स्वर दीर्घ बनला. पूट्, वीळ्, हींव्, वगैरे.

ही संवय अगदी अलीकडच्या काळापर्यंत चालू असावी असें वाटते. कारण पूर्ण तत्सम शब्दांच्या शेवटचा स्वरहि लोप पावल्याची अनेक उदाहरणे आहेत. मध्, रीत्, पद्धत्, जात्, वगैरे.

या संवयीचा हल्लींचा परिणाम असा आहे की पूर्वी उपांत्य असलेले पण आतां अंत्य झालेले मराठींतील सर्व स्वर दीर्घ बनले.

शेवटचा स्वर दीर्घ उच्चारण्याच्या संवयीमुळे मराठी शब्दांतील इतर स्वर निर्बल व ऱ्हस्व बनलेले आहेत. तसेंच शब्दांचें सामान्य रूप होतांना हा उच्चार पुढें सरकल्यामुळे मागील स्वराचा लोप झालेला आहे:—

हरीण्-हर्णाचा

वाघूळ-वाघूळाचा

मूळ दीर्घ स्वर ऱ्हस्व बनले आहेत.

पीळ्-पिळणें

मूळ-मुळीं

ऱ्हस्व होणें, लोप पावणें, दीर्घ होणें हें अगदीं नियमित रीतीनें होतें, पण त्याची विशेष चर्चा करण्याचें हें स्थळ नव्हे.

पुत्र आणि त्रपा या दोन्ही शब्दांत त्र हा वर्णसमुच्चय आहे. यांतील त्रपाच्या त्रचा उच्चार त आणि र यांच्या उच्चारांत मुळींच विलंब न लावतां होत असे. त्यांतील त हा स्फोटक धृतिशून्य आणि स्तंभित आहे. म्हणजे त्याचा पूर्ण स्फोट होण्यापूर्वीच त्याच्या नंतरच्या वर्णाचा उच्चार सुरू झाला आहे. पूर्वीच्या ध्वनिलेखनपद्धतीनें हें आपण पुढीलप्रमाणें व्यक्त करूं.

>< <

त्रपा: त् र अ प् आ

पण पुत्र या शब्दांतील त्र मात्र तच्चा उच्चार दीर्घ करून होत असे:-

< > ><

पुत्रः प् उ त् ...त् अ

किंवा सामान्य भाषेत म्हणावयाचें झालें तर पुत्र-त्र असा होत असे, पु-त्र असा होत नसे. त्यामुळेंच पहिल्याचें प्राकृतीकरण तवा असे झालें आणि दुसऱ्याचें पु त्त असें झालें. पुत्र याचा उच्चार (पु)त्र असा झाला असता, तर त्याचें उत्तरकालीन रूप पु त्त असें झालें असतें. पुत्र आणि त्रपा या दोन शब्दांत लिहिल्या जाणाऱ्या त्रमध्ये उच्चार-दृष्ट्या भेद असलाच पाहिजे, हें त्या दोन शब्दांतील त्रच्या भिन्न उल्कांती-वरून दिसून येतें. दोन भिन्न वर्णांची किंवा वर्णसमुच्चयांची उल्कांति एकाच दिशेनें होणें शक्य आहे.

प्रसाद > पसाअ

पति > पइ

योग्य > जोग

दूतम् > जू

ज्वल् > जल्,

इत्यादी.

पण ज्या ठिकाणीं एकाच बोलींत दोन भिन्न रूपें उपलब्ध होतात तेथें त्यांचें मूळ भिन्नच असलें पाहिजे.

अशा रीतीनें भाषेच्या सर्व अवस्थांचा नीट अभ्यास केला तर ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या उच्चाराच्या संवयीचें आपणाला अधिकाधिक ज्ञान होत जातें. या ज्ञानाचा उपयोग कित्येक शब्दांचीं उपलब्ध नसलेलीं जुनीं रूपें हुडकून काढण्याकडेहि होतो. या सर्व गोष्टी कोणत्याहि भाषेच्या ऐतिहासिक व्याकरणांत आल्या पाहिजेत, म्हणजे ध्वनिपरिवर्तन हें स्वैर-पणें घडणारें नसून नियमित मार्गांनें जाणारें आहे, हें दाखवतां येईल.

पण ध्वनिपरिवर्तनाचे हे नियम एका विशिष्ट भाषेला एका विशिष्ट काळीं एका विशिष्ट भौगोलिक मर्यादेपुरतेच लागू पडतात. स्वरमध्यस्थ पचा वं हिंदुस्तानांतील अमुक भाषांत अमुक काळीं झाला तोच नियम फ्रान्स, नॉर्वे किंवा चीन या देशांतील त्या काळच्या भाषांना लागू पडेल किंवा

हिंदुस्तानांतील त्याच भाषेच्या पुढील उत्क्रांतीतहि तो लागू पडेल, असें समजणें चुकीचें आहे. उदाहरणार्थ, संस्कृतांतील स्वरमध्यस्थ सप्राण स्फोटकाचा प्राकृतांत ह् होतो (मधु > म ह्). पण प्राकृताचें स्थित्यंतर होऊन मराठींत जे सप्राण स्फोटक आले त्यांना हा नियम कांहीं व्युत्पत्ति सिद्ध करण्यासाठीं लावणें ध्वनिपरिवर्तनाच्या मूलभूत सिद्धांतांना सोडून आहे. संस्कृत अस्ति याचें प्राकृतांत अत्थि व जुन्या मराठींत अथि हें रूप झालें. आतां आहे या शब्दाची उत्पत्ति सिद्ध करण्यासाठीं केवळ अर्थ-साम्यामुळें तो आथि या शब्दापासून आला हें म्हणणें चुकीचें होय. ध्वनिपरिवर्तनाचे नियम निरपवाद म्हणजे सर्व सारख्या उदाहरणांना सारखेच लागू पडणारे असतात. आथि मधल्या थचा ह् झाला तर माथा, पोथी वगैरे इतर शब्दांतील थचा ह् झालाच पाहिजे. तसेंच आथि मधल्या इचा ए झाल्यास इतर सर्व (निदान) अंत्य इना हा नियम लागू पडलाच पाहिजे.

थोडक्यांत म्हणजे अमुक परिस्थितींतील वर्णांचें अमुक परिवर्तन होण्याला एक ऐतिहासिक व भौगोलिक मर्यादा असते. त्या मर्यादेपलिकडे त्रशाच परिस्थितींत असणारा तोच वर्ण त्याच रीतीने बदलेल असा आग्रह धरणें म्हणजे ध्वनिपरिवर्तन एकसारखें त्याच त्याच नियमांनीं होत असतें असें म्हणण्यासारखें आहे. पण ध्वनिपरिवर्तनाचें भावी स्वरूप त्याच्या भूतकालीन इतिहासानें अजमावतां येण्यासारखें नाहीं. एका विशिष्ट समाजाच्या उच्चाराच्या संवयी आज काय आहेत हें जर आपण पाहिलें, तर कालच्या भाषेत व आजच्या भाषेत आढळून येणारा फरक आपणांला ध्वनिशास्त्राच्या दृष्टीनें समजावून सांगतां येईल. उदाहरणार्थ, नवें घर-नवीं घरें याऐवजीं आधीं नवें घर-नवीं घरें व आज नव घर-नवी घर असे उच्चार झाले आहेत. म्हणजे एं हा ध्वनि आधीं अं व मग अ असा झाला आहे. पण यावरून मराठींतील सर्व एंचे अ झाले आहेत असें म्हणतां येणार नाहीं. कारण जें-हें-तें यांचे उच्चार आपण जे-हे-ते असे करतो, म्हणजे या एकावयवी शब्दांत फक्त सर्वत्र आढळणारा अनुनासिकाचाच लोप झालेला आहे. तसेंच इथें-तिथें-कुठें या-

ऐवजी इथे-तिथे-कुठे असाच प्रयोग आपण करतो, त्याअर्था एंचा अ होण्याचा नियम नपुंसकलिंगी एंकारांत शब्दांना ते अनेकावयवी असले तरच लागू पडतो असें दिसते. त्यानें-तिनें इत्यादि रूपाऐवजी आतां त्यानी-तिनी हीं रूपें रूढ झालीं आहेत. पण तीं मात्र त्यांचा त्यांचा याच्या अनुकरणानें झालेलीं आहेत:—

त्यांचा-त्याचा त्यांनी-त्यानी

अशा प्रकारें होणाऱ्या फरकाची चर्चा 'अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन' या प्रकरणांत आलेली आहे.

कित्येकदा एकाच भाषेच्या स्वामित्वाखाली असलेल्या प्रदेशांत दोन वेगळ्या भागांत एक ध्वनि दोन वेगळ्या मार्गांनी परिवर्तन पावतो. या दोन भागांपैकी ज्या भागाची बोली प्रमाणभूत असते तेथील परिवर्तन शिष्टमान्य भाषेत येते. पण कित्येकदां भिन्न दिशेनें परिवर्तन पावलेले ध्वनी असणारे शब्दहि विशिष्ट अर्थानें प्रमाणभूत भाषेत शिरकाव करतात. पाद याचें प्रमाणभूत मराठीच्या दृष्टीनें पाव हें परिवर्तन भाषेत असूनहि पाय हें रूपहि विशिष्ट अर्थानें मराठींत आलेलें आहे आणि पाय व पाऊ(ल)-सामान्य रूप पाव(ल)-हे दोन्ही शब्द आज वापरले जात आहेत.

संस्कृत क्ष या वर्णसंवाच्या प्राकृत भाषेत होणाऱ्या ख व छ या परिवर्तनांवद्दलहि असेंच म्हणतां येईल.

दोन व्यंजनें एकत्र आलीं असतां उद्धाटनाचें प्रमाण कमी असलेल्या व्यंजनावर भारतीयांचें लक्ष अधिक असे, असें म्हणतां येईल.

या प्रवृत्तीचा परिणाम काय होतो तें एक उदाहरण घेऊन आपण पाहूं.

संस्कृतमध्ये सत्य हा शब्द आहे. या शब्दांत त व य हीं दोन व्यंजनें एकत्र आलेलीं आहेत. दुसऱ्या प्रकरणांत दिलेल्या कोष्ठकाप्रमाणें त या व्यंजनाचें उद्धाटन शून्य आहे आणि यचें चार आहे. तेव्हां त या व्यंजनाच्या निर्मितीकडे अधिक लक्ष जाऊन त्याचा परिणाम पुढें येणाऱ्या व्यंजनावर होईल. त व य या दोहोंतला पहिला भेद हा कीं त हा वण

निष्कंप आहे. य हा सकंप आहे. त्याचा वर्चस्वामुळे त्याचा निष्कंप य वनेल. पण असा वर्ण भारतीय आर्यभाषांत नाही, शिवाय यचा उच्चार तालव्य असून घर्षणयुक्त आहे, तेव्हां त्याच्या जागी निष्कंप तालव्य घर्षक श हा येईल आणि सत्य याचा उच्चार कालांतराने सच्च (म्हणजे सत्-त्स) असा होईल.

त्य या संयुक्त वर्णातील यच्या जागी ज्याप्रमाणे निष्कंप तालव्य घर्षक श येतो त्याप्रमाणे य या संयुक्त वर्णातील यच्या जागी (द या वर्णात कंप असल्यामुळे) सकंप तालव्य घर्षक झ हा येईल. त्यामुळे अद्य या शब्दाचा कालांतराने अद्झ म्हणजे अज्ज असा उच्चार होईल.

एका भाषेच्या दोन वेगवेगळ्या काळांतील अवस्था पुढे ठेवून त्यांचा अभ्यास केल्यास ध्वनिपरिवर्तनांमागील कांहीं प्रवृत्तींचा बोध होतो. या प्रवृत्ती लक्षांत आल्यानंतर अमुक वर्ण बदलून त्याच्या जागी अमुक वर्ण येण्यासाठी उच्चारदृष्ट्या काय घडामोडी झाल्या असतील हें समजते. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्ण स्वैरपणे बदलत नसून संबंध वर्णमाला कांहीं प्रवृत्तींना धरून एका विशिष्ट दिशेने उत्क्रांत होत जात असते आणि शेवटी परिवर्तन पूर्ण झाल्यावर अस्तित्वांत येणारी नवी वर्णमालाहि पूर्वीच्या वर्णमालेसारखीच सुसंवादी असते ही गोष्ट आपल्या नजरेस येते.

म्हणून ध्वनिपरिवर्तनाचा विचार करतांना प्रत्येक वर्णाच्या इतिहासाबरोबरच एकंदर मालेच्या परिवर्तनाचे चित्रहि अभ्यासकाने आपल्या दृष्टीसमोर ठेवले तर या विषयाचे शास्त्रीय स्वरूप त्याला पूर्णपणे दिसून येईल.

प्रकरण पांचवें

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम

एका विशिष्ट काळीं, एका विशिष्ट प्रदेशांत बोलल्या जाणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या भाषेतील ध्वनी कालांतरानें बदलतात. यालाच ध्वनिपरिवर्तन हें नांव आहे. हें परिवर्तन निरपवाद, अमर्यादित व अश्लेष असतें.

प्रथम आपण या तीन गुणांचा विचार करूं.

हें परिवर्तन निरपवाद असतें, म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत असलेला वर्ण एका विशिष्ट समाजाच्या भाषेत एका विशिष्ट प्रदेशांत एखाद्या विशिष्ट काळीं अमुक एका कालमर्यादेनंतर अमुक प्रकारें बदलला असें आपणास दिसून आले, तर त्या समाजाच्या भाषेत त्या प्रदेशांत त्या काळीं त्या परिस्थितीत असलेला तो वर्ण सर्व शब्दांत तसाच बदलला पाहिजे. तो तसा बदलतो म्हणून त्याचा अभ्यास आपण करूं शकतो, त्या संबंधींचे नियम आपणांला बनवतां येतात आणि त्यांच्या मदतीने आपण शब्दांचीं जुनीं स्वरूपें ओळखूं शकतो अथवा नक्की करूं शकतो. हा अभ्यास व्युत्पत्तिशास्त्राच्या विद्यार्थ्यांला अगदीं अपरिहार्य आहे, कारण व्युत्पत्ति हें ब्रह्मशीं ध्वनींच्या इतिहासावर उभारलेलें शास्त्र आहे.

हें परिवर्तन अमर्याद असतें, म्हणजे ध्वनींमध्ये घडून येणारा बदल एकसारखा चालूं असतो; तो कधींहि बंद पडत नाही. अमुक मर्यादेपलिकडे शब्दांचें स्वरूप बदलणार नाही असें मानणें म्हणजे त्यांच्यांत अमुक चिरस्थायी घटक आहेत असें गृहीत धरण्यासारखें आहे. परंतु सर्व शब्द अशा रीतीने त्या मर्यादेला येऊन पोचल्यानंतर ध्वनिदृष्ट्या एकंदर भाषाच स्थगित होईल असें मानावें लागेल. पण सर्व भाषांचा इतिहास पाहिला तर त्या एकसारख्या उत्क्रांत होत जाणाऱ्या सामाजिक संस्था आहेत असें स्पष्ट दिसून येतें. शिवाय अनेकदां मूळ शब्द आणि त्याचें परिणत झालेले रूप यांत कोणतेंच साम्य आढळून येत नाही; त्यामुळे

त्यांतील कांहीं घटक चिरस्थायी असतात, अशी कल्पना करणे निराधार ठरते.

हे परिवर्तन अज्ञेय असते, म्हणजे आज अमुक प्रदेशांत अमुक समाजांत बोलल्या जाणाऱ्या भाषेतील ध्वनींत कालांतराने काय फरक होतील हे सांगतां येणे शक्य नाही. भाषाशास्त्रांतील ध्वनिपरिवर्तनाचे नियम हे एकाच भाषेच्या लागोपाठ येणाऱ्या दोन भूतकालीन अवस्थांच्या अभ्यासाने बनवलेले असतात. त्यांतील कालमानाने अधिक जुन्या असणाऱ्या अवस्थेतील ध्वनींचे परिवर्तन तिच्या मागून येणाऱ्या अवस्थेत अमुक प्रकारचे होते हे निरीक्षणाने आपणाला ठरवतां येईल व त्यासंबंधीचे कोष्टकहि आपणांस बनवतां येईल. तसेच दोन दीर्घकालीन अवस्थांचे मधले टप्पेहि आपणाला ध्वनिशास्त्राच्या साहाय्याने ताडतां येतील. परंतु या सर्व ज्ञानाचा कोणताहि उपयोग भाषेचे भविष्यकालीन स्वरूप हुडकून काढण्याकडे आपणाला करतां येणार नाही. ते भाषाशास्त्राला शक्यहि नाही व ते त्याच्या कार्यक्षेत्रांत येतहि नाही.

प्रचलित व भूतकालीन भाषांची शक्य त्या सर्व मार्गांनी माहिती गोळा करणे, एकाच भाषेच्या सर्व उपलब्ध अवस्थांचा क्रम नक्की करून त्यांचा अभ्यास करणे, एकाच काळी उपयोगांत आणल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पण मूळ एकाच भाषेतून निघालेल्या भाषांची तुलना करणे व या सर्वांच्या साहाय्याने भाषेच्या विकासाचे, व्हासाचे, परिवर्तनाचे चिरमान्य नियम शोधून काढणे, हे भाषाशास्त्राचे काम आहे. पण जेथे पुरावा लागू पडणार नाही इतक्या मार्गे भूतकालांत जाऊ पाहणे किंवा भविष्यकालाविषयी सिद्धांत ठरवीत बसणे, भाषेची उत्पत्ति किंवा अंतिम स्वरूप याविषयीचे तर्क करणे, हे भाषाशास्त्राचे काम नव्हे. भाषाशास्त्रांत तर्काला जागा आहे, पण तो तर्क स्वैर नसून इतर उपलब्ध पुराव्याने मांडल्या गेलेल्या सिद्धांतावर आधारलेला असला पाहिजे. दोन अवस्थांना सांधणारे एक तात्त्विक स्वरूप, किंवा अनेक समकालीन एकवंशोद्भव भाषांचे त्या सर्व भाषांच्या अभ्यासाने सूचित होणारे, पण सर्वांत जुन्या भाषेच्या मार्गे एखादाच टप्पा जाणारे, तात्त्विक स्वरूप आपणाला गृहीत

धरतां येईल. पुष्कळदा नवा पुरावा सांपडून असें तात्त्विक स्वरूप खरें असल्याचें आढळून आलें आहे, तर क्वचित् पूर्वी होणारी दिशाभूल सुधारण्याला अशा पुराव्यानें मदत केली आहे.

अर्थात् भाषा जरी ध्वनिदृष्ट्या, अर्थदृष्ट्या व व्याकरणदृष्ट्या बदलत असली तरी हा बदल अत्यंत मंद गतीनें व सूक्ष्म प्रमाणांत चालूं असतो; त्यामुळें तो बोलणाऱ्या व्यक्तीच्या लक्षांत येत नाही, तो ठळक शाल्या-नंतरच त्याचें पूर्वस्वरूप माहीत असलेल्या अभ्यासकाला तो समजतो. शिवाय अशा बदलामुळें निर्माण होणारी आपत्ति निवारण करण्यासाठीं मनुष्याचें मन स्वाभाविकपणेंच नेहमीं जागृत असतें; कारण आपण बोललेलें दुसऱ्याला कळलें पाहिजे, हें तत्त्व ध्यानांत ठेवूनच प्रत्येक वक्ता आपले सामाजिक व्यवहार करत असतो. त्यामुळें ज्या ठिकाणीं विचार करण्याच्या साधनांत त्याला अपुरेपणा वाटेल त्या ठिकाणीं तें साधन बदलून, अगर त्या ऐवजीं नवें साधन उपयोगांत आणून, तो आपली अडचण पार पाडतो.

म्हणून एका भाषेच्या दोन अवस्थांतील भेद हे भाषेच्या अभ्यासकाच्या जितके ध्यानांत येतील, त्याच्या अत्यंत अल्पांशानेंहि ते बोलणारांच्या ध्यानांत येणार नाहीत. तसेंच एकाच मनुष्याच्या आयुष्यांत कोणतीहि भाषा सहसा न समजण्याइतकी बदलण्याचा संभव नसतो. पूर्वकालीन वाङ्मय, कागदपत्र, शिलालेख, वगैरे वाचून त्यांचा अर्थबोध होण्यासाठीं आणि भाषेच्या प्रवाहाचा अभ्यास करून त्यामागील चिरस्थायी तत्त्वें समजून घेण्यासाठीं साहित्यप्रेमी वाचक, इतिहासलेखक किंवा भाषाशास्त्राचा अभ्यासक या विषयाकडे वळतो. आपल्या भाषेचें स्वरूप ध्वनिदृष्ट्या अमुक शतकांमागें काय होतें याचें अज्ञान समाजव्यवहाराच्या आड येत नाही. स्वसमकालीन भाषेच्या उच्चाराला व आकलनाला हें ज्ञान आवश्यक नसल्यानें या विषयावरील चर्चा जरी तज्ज्ञ अभ्यासकाच्या कार्यक्षेत्रांत येते, तरी सामान्य बुद्धीच्या कोणत्याहि सुशिक्षित माणसाला कळण्याइतकी ती शास्त्रशुद्ध व सरळ असते हें येथें सांगणें इष्ट आहे.

ध्वनिपरिवर्तनाचीं आणखी दोन महत्त्वाचीं तत्त्वे आपण विसरतां नयेत. तीं म्हणजे त्याची नियमितता व नकळतपणा.

पूर्वी असे सांगण्यांत आलेले आहे कीं प्रत्येक भाषेची वर्णमाला ही पृष्णपणे सुसंवादी असते. कालांतरानें या वर्णमालेंत बदल पडून जेव्हां नवी वर्णमाला तयार होते, तेव्हां तीहि तितकीच सुसंवादी असते. म्हणजे ध्वनींची एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे होणारी उत्क्रांति, ही एका विशिष्ट नियमित मार्गांनीं होत असते. प्रत्येक ध्वनीची स्वैर उत्क्रांति होत नसून सबंध वर्णमालेंत पद्धतशीर फरक घडून येतो.

दुसरें तत्त्व नकळतपणाचें. भाषेंतील ध्वनींचें परिवर्तन बोलणाऱ्यांच्या नकळत घडून येत असतें, कारण तें इतकें सूक्ष्म व मंद असतें कीं अतिशय सूक्ष्म भेद दर्शवणारें ध्वनिलेखन यंत्रच दोन लागोपाठच्या पिढ्यांच्या उच्चारांतील फरक दाखवूं शकेल. शिवाय एकाच वेळीं बोलली जाणारी भाषा वेगवेगळ्या वयाचे लोक वेगवेगळ्या पद्धतीनें बोलूं लागल्यास समाजव्यवहार अशक्य होईल. प्रत्येक मूल आपल्या आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या भाषेचें शक्य तितकें पूर्ण अनुकरण करत असतें. हें अनुकरण व्यवहाराला अडथळा न येईल इतकें पूर्ण असतें आणि भाषेच्या स्वरूपांत कोणत्याहि प्रकारचे जे बदल होतात ते व्यवहाराला अडथळा न येण्याचें हें धोरण संभाळूनच नकळत होत असतात. प्रत्येक व्यक्तीनें केलेले उच्चार कितपत शुद्ध असावेत यासंबंधी कायदा नाही, परंतु ते लक्षांत येण्याइतके ठळक आणि ऐकणाराच्या दृष्टीनें आपलें बोलणें दुर्बोध होण्याइतके बहुसंख्य व तीव्र नसावेत हें उघड आहे.

या प्रास्ताविक विवेचनानंतर सर्वव्यापी व निरंतर असें हें ध्वनिपरिवर्तन भाषेवर कोणता परिणाम घडवितें हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.

ध्वनिपरिवर्तन हें सर्वत्र नियमित घडून येतें. तसेंच पुष्कळदा भिन्न असलेले वर्ण एकरूप होतात, त्यामुळे त्याचा पहिला महत्त्वाचा परिणाम हा होतो कीं अनेक भिन्नरूपी शब्द कालांतरानें सारखे दिसू लागतात. शिवाय भिन्नभिन्न प्रत्ययांनीं भिन्नभिन्न काळ, भाव व स्थान व्यक्त करणारी क्रियापदे अथवा नामे यांचीं रूपे या प्रत्ययांच्या परिवर्तनानें किंवा

इतर गौण शब्दांशीं एकजीव होऊन इतकी बदलतात कीं त्यांच्यांतील संबंध व साम्य पूर्णपणें अथवा बऱ्याच अंशीं नष्ट होतें. यामुळें व्याकरण-क्षेत्रांत भलतीच उलथापालथ घडून येते आणि व्युत्पत्तिदृष्ट्या एकच मूळ असलेले शब्द ओळखूं येईनासे होऊन वेगळे वाटूं लागतात.

पति	>	पइ	>	पै	
दलपति	>	दलवइ	>	दळवै	दळवी
ध्वजदण्ड	>	झअअण्ड	>	झंडा	
दण्डक	>	दण्डअ	>	दांडा	
पक्ष	>	पक्ख	>	पंख-पांख	
कालपक्ष	>	कालवक्ख	>	काळोख	

या उदाहरणांत पै-वै, दांडा-ण्डा, पंख-ओख यांचें मूळ एकच आहे, हें वरवर पहाणाराच्या मुळींच लक्षांत येत नाहीं. तसेंच स्वतंत्र अर्थ असणारे शब्द इतर शब्दांशीं संयोग पावल्यावर त्यांचें जें रूप होतें, तें पुष्कळदां अर्थशून्य वाटतें. काळोखमधील ओख, दळवीमधील वी, इ. यामुळेंच

गृह	घर	घर
मातृगृह	माइहर	माहेर
कुल	कुल	कूळ
देवकुल	देअउल	देऊळ

इत्यादि उदाहरणांत मुळचे भिन्न शब्द एक झाल्यावर एखादा नवाच शब्द ऐकल्याचा भास होतो.

ध्वनिपरिवर्तनानें जुन्या वर्णांच्या जागीं नवे वर्ण येऊन शब्दाच्या घटनेंत जी ही क्रांति घडून येते, त्यामुळें मुळच्या शब्दांत असलेल्या भिन्न व अर्थपूर्ण घटकांचें आपणाला विस्मरण होतें व त्यांचें पृथक्करण करणेंहि आपणाला अशक्य होतें. झेंडा, काळोख, माहेर, देऊळ इत्यादि शब्द आपणाला एकार्थसूचक वाटूं लागतात. उपाध्याय या संस्कृत शब्दाचें

प्राकृतांत उवञ्झाअ व मराठींत वझा (* < वाझा) अनेकवचनीं वझे हें रूप बनतें, तर मातृस्वसृ या संस्कृत शब्दाचें प्राकृतांत माउसिआ असें रूप होऊन मराठी मावशी (उच्चार माव्शी < माउशी) हा शब्द तयार होतो.

अशा रीतीनें प्रथम पृथक्करण कठीण करून पुढें तें पूर्णपणें अशक्य करण्याकडे ध्वनिपरिवर्तनाची प्रवृत्ति असते; ध्वनिपरिवर्तन हें आंधळें असतें. आपले नियम निरपवादपणें सर्वत्र लागू पडल्यानें काय अनवस्था निर्माण होते इकडे त्याचें मुर्तीच लक्ष नसतें. ही अनवस्था व्यवहाराच्या आड येऊन तो अशक्य होऊं नये अशी व्यवस्था समाजाचें अंतर्मन सदैव करत असतें. रस्त्यांत असलेला खाडा किंवा डबकें दृष्टीला पडतांच ज्याप्रमाणें मनुष्याचे पाय आपोआपच तें टाळून सुरक्षित मार्गाकडे वळतात, त्याप्रमाणें वर्णपरिवर्तनानें भाषेला सोसावी लागणारी शीज व तिनें उद्भवणारे प्रश्न समाजाच्या अंतःचक्षुःसमोर सदैव असतात. तसें नसतें तर भाषेंत केवळ ध्वनिपरिवर्तनच घडून आलें असतें आणि व्याकरणाच्या घडामोडी, शब्दसंपत्तीचा विकास, सांस्कृतिक प्रगतीचा आविष्कार करण्यासाठीं भाषेच्या अंगीं असावीं लागणारी शक्ति, शब्दांच्या अर्थांत होणारे फरक, इत्यादी गोष्टी संभवल्या नसत्या आणि उच्चारदृष्ट्या भाषा एकसारखी उत्क्रांत होत राहून इतर सर्व दृष्टींनीं स्थिर राहिली असती.

ध्वनिपरिवर्तनाच्या या आंधळेपणानें भाषेंत उत्पन्न होणारा गोंधळहि पुष्कळदां तिच्या भावी जीवनाला मार्गदर्शक बनतो.

संस्कृतांत इन् प्रत्ययांत कांहीं नामें आहेत. या नामांचें स्त्रीलिंगी रूप या प्रत्ययाला ई जोडून म्हणजे इनी हा प्रत्यय मूळ शब्दाला जोडून तयार होतें.

हस्त

हस्तिन्

हस्तिनी

माला

मालिन्

मालिनी

गृह

गृहिन्

गृहिणी

कालांतराने ध्वनिपरिवर्तन होऊन मूळ शब्दांची हत्ती-माळी, हत्तीण-माळीण अशीं रूपे तयार झालीं. पुढें त्यांच्या मर्यादित स्वरूपाचें विस्मरण होऊन व त्यांच्या मुटमुटीत व अर्थबोधक स्वभावाचें महत्त्व पटून मराठीत तद्भव ईण प्रत्यय बहुतेक सर्व पुल्लिंगी नामांचीं स्त्रीरूपे करण्याकडे वापरण्यांत येऊं लागला.

कुम्भार वृध मास्तर

कुम्भारीण वाधीण मास्तरीण

अशा प्रकारें एका विशिष्ट शब्दसमूहालाच लागूं पडणारें तत्त्व सर्वांस लागूं करण्याचें कांहीं तरी महत्त्वाचें कारण असलें पाहिजे. तें कारण हें:—

मराठीत प्राकृतद्वारा आलेल्या संस्कृत शब्दांच्या अंत्यस्वराचा लोप होतो.

सं.	पल्ली	जिह्वा	माला	वृद्धि
प्रा.	पल्ली	जिब्भा	माला	वद्धि
म.	पाल्	जीभ्	माळ्	वाद्

ज्या नामांनीं लिंगभेदयुक्त जाति व्यक्त होत नाहीं असे वर दिलेले प्राणिवर्गीवाहेरील अगर क्षुद्र प्राणिवाचक शब्द अंत्य स्वराचा लोप होऊन भाषेत वावरत आहेत. परंतु जेथे स्त्रीपुरुष, नरमादी हा भेद व्यक्त करायचा आहे तेथे असा लोप झाल्यास दोन्ही लिंगांचीं रूपे एक होऊन स्पष्ट अर्थबोध होणें कठीण झालें असतें.

सं. व्याघ्र-व्याघ्री

प्रा. वग्ध-वग्धी

म. वाघ्-वाघ्*

हा घोटाला टाळण्यासाठीं व शब्दांत अधिक स्पष्टता आणण्यासाठीं, बरील उपाययोजना घडून आली. मात्र ध्वनिपरिवर्तनाशीं या उपाय-योजनेचा कोणताच संबंध नाहीं. ध्वनिपरिवर्तनामुळे उत्पन्न झालेल्या अडचणींना तोंड देण्यासाठीं भाषेच्या घटनेत उपलब्ध असलेल्या एका

सोयीस्कर साधनाचा समाजाच्या अंतर्मनानें स्वीकार केला व त्याचें योग्य वाटेल तेथें अनुकरण केलें; म्हणून या अनुकरणाला परिवर्तनाचा निरपवादित्वाचा नियम लाणूं करतां येणार नाहीं. ज्या ठिकाणीं घोटाळा होणार नाहीं, ज्या ठिकाणीं जुनीं रूपें उपयोगीं पडूं शकतील किंवा ज्यांचीं स्त्रीवाचक रूपें पुरुषवाचक रूपांहून पूर्णपणें भिन्न आहेत असे शब्द यांतून वगळले गेले.

बाप	नवरा	बैल	राजा	घोडा
आई	बायको	गाय	राणी	घोडी

अशा प्रकारची अडचण संस्कृत भाषेंतहि कांहीं रूपांच्या बाबतीत आढळून आली होती. आकारांत स्त्रीरूपें असणारे अकारांत पुरुषवाचक शब्द हे त्यांपैकीं होत. उदाहरणार्थ बाल व बाला हे शब्द ज्या आणि मग बाला गच्छन्ति, बालानां सुखबोधाय यांतील बाला-बालानां शब्दाचें लिंग नक्की करतां येतें कीं काय तें पहा. ही अडचण टाळण्याची युक्ति शोधून काढून ती वापरण्यालाहि संस्कृत भाषेनें प्रारंभ केला होता. मूळ पुल्लिंगी शब्दाला अक व स्त्रीलिंगी शब्दाला इका हे लिंगभेदसूचक पण स्वार्थी प्रत्यय लावून कित्येक शब्दांपुरता तरी आपला हेतु अर्थ स्पष्ट करूं इच्छिणाऱ्या व्यक्तींनीं तडीस नेला.

घोटक	बालक	शिखण्डक ^१	* मैथुनक
घोटिका	बालिका	शिखण्डिका	* मैथुनिका
घोडा		शेंडा	मेहुणा
घोडी		शेंडी	मेहुणी

मराठीतील एकारांत बहुवचन असणारीं आकारांत पुल्लिंगी नामें व आकारांत बहुवचन असणारीं ईकारांत स्त्रीलिंगी नामें हीं या अक-इका प्रत्ययांत नामापासून आलीं असून ईकारांत बहुवचन असणारीं एंकारांत नपुंसकलिंगी नामें याच प्रत्ययाच्या मदतीनें बनलेली आहेत:

घोटकम्	>	घोटें	भाण्डकम्	>	भाण्डें
घोटकानि	>	घोटिं	भाण्डकानि	>	भाण्डिं

विशेषणांनाहि हे प्रत्यय लावून त्यांना लिंगभेद दर्शवतां येण्यास समर्थ करण्यांत आले.

* नवक > नवा, * चतुर्थक > चवथा
* नविका > नवी, * चतुर्थिका > चवथी

या तत्त्वानुसार न वनलेलीं विशेषणें मुळींच बदलत नाहींत हें आपण पाहतोंच. सुंदर मुलगा-मुलगी-मूल, वाईट दिवस-रात्र-वर्ष, कडू पाला-भाजी-फळ, इ.

या सर्व विवेचनाच्या प्रारंभी जीं उदाहरणें दिलीं आहेत त्यावरून असा समज होण्याचा संभव आहे कीं एकच वर्ण ध्वनिदृष्ट्या दोन दिशांनीं उत्क्रांत होत जातो. पक्षचीं पंख व ओख, पतिचीं पै व वी, इत्यादि रूपें पाहून ही कल्पना मनांत येईल, पण ती अगदी दोषपूर्ण आहे. वरतीं जीं दोन उदाहरणें दिलीं आहेत, तीं वस्तुतः जरी एका शब्दाचीं आहेत तरी त्यांची भिन्न दिशांनीं होणारी परिणति त्या शब्दांमोवतीं जीं भिन्न परिस्थिति आहे त्यांत सांपडते. पंख व पै झालेले पक्ष व पति यांचें स्थान स्वतंत्र आहे. यातील प शब्दारंभीं आल्यानें कायम राहिला तर काळोख व दळवी या शब्दांत तोच वर्ण दोन स्वरांच्या मध्यें किंवा दुसऱ्या एखाद्या वर्णाच्या सान्निध्यांत आल्यानें त्याचें परिवर्तन भिन्न प्रकारचें झालें. म्हणून पुष्कळदां परिवर्तन हें निरपेक्ष रीतीनें केवळ अमुक वर्णाचें होत नसून अमुक स्थानीं अमुक परिस्थितींत असलेल्या वर्णाचें होतें. निरपेक्ष परिवर्तनाचीं उदाहरणें कोणत्याहि भाषेंत फारच थोडीं सांपडतील.

पण अनेक उदाहरणें देऊन एकाच वर्णाचें द्विधा परिवर्तन होतें असें दाखविण्याचा प्रयत्न करण्यांत येईल.

पाद > पाव-पाय भ्रातृ > भाऊ-भाई
घर्म > घाम-गरम वृद्धि > वाढ-बुद्धी

या बाह्यतः विसंगत दिसणाऱ्या जोड्या द्विधा परिवर्तनाला पोषक वाटतात, पण वस्तुतः तसें नाहीं.

पाद या शब्दाची पाव हीच उत्क्रांति मराठीच्या क्षेत्रांतली आहे. संस्कृत शब्दांतील एखादे व्यंजन लोप पावून प्राकृतांत होणाऱ्या त्याच्या रूपांत दोन स्वर लागोपाठ आल्यास त्यामुळे उत्पन्न होणारे उच्चार-वैगुण्य (स्वरसामीप्य) या दोन स्वरांच्या मध्ये व अथवा य हे व्यंजन घालून नष्ट करण्यांत येई. मराठीत हे वच्या साह्याने साधण्यांत येत असे.

घात	राज द्युतक	छाया	तडाग	* लागन
घाव	राव जुवा	साव (ली)	तळाव	लावणे

तेव्हां पाय हे पोटभाषेतील किंवा परभाषेतील रूप आहे असे मानावे लागते.

भ्रातृ याचे भाऊ हे रूप मराठी असून भाई हे रूप गुजराती अथवा हिंदी यांपैकी एकीतून आले आहे. घर्म याचे घाम हे परिवर्तन मराठी आहे. गरम हा शब्द इराणी गर्म यापासून आला आहे. मराठीचा जुना शब्द उन्ह (सं. उष्ण > प्रा. उण्ह) हा आहे. वृद्धि याचे वाढ हे मराठी रूप असून बुढी हे हिंदीतून आले आहे.

पुष्कळदा एखादा संस्कृत शब्द भाषेत उशीरा येऊ लागल्याने त्याला पूर्ण पारिणत असे ध्वनिपरिवर्तनाचे सर्व नियम लागू पडत नाहीत. मध्ये याचे प्राकृतांत समानार्थक मञ्जुग्मि हे रूप असून त्याचे मराठीत मर्जी-माझी असे रूप होते. हा शब्द शिष्ट भाषेत हल्ली जसाच्या तसा वापरला जातो. त्यावर दिला जाणारा अनुस्वार बहुतेक सप्तम्यंत शब्द अनुनासिकयुक्त असतात हे पाहून त्यांच्या अनुकरणाने दिलेला आहे. याच शब्दाचे आधी, कधी, जधी, तधी यांच्या परिणामाने मर्ची असे रूप होऊन तेहि भाषेत रूढ आहे. परंतु हे रूप संस्कृत, प्राकृत, मराठी या क्रमाने ध्वनिपरिवर्तनाच्या सर्व अवस्थांतून आलेले नाही, हे लक्षांत ठेवले म्हणजे ते ध्वनिपरिवर्तनाच्या एकमागी प्रवृत्तीच्या तत्वाला बाधक नाही हे पटते.

तसेच एखाद्या विस्तीर्ण प्रदेशांत बोलली जाणारी भाषा सर्वत्र अगदी सारखी बोलली जात नाही, तिच्यांत प्रांतिक भेद निर्माण होतात; पण त्यांतील एकच कोणती तरी प्रांतभाषा समाजाच्या सांस्कृतिक व्यवहारा-

सार्ठी प्रमाण मानण्यांत येते. पुष्कळदां एकच मूळ शब्द प्रांतभाषेंत व प्रमाणभूत भाषेंत दोन भिन्न मार्गांनी व भिन्न अर्थानीं परिणत होत जातो. प्रांतभाषेंत निर्माण झालेला ध्वनिदृष्ट्या व अर्थदृष्ट्या किंचित् भिन्न असा हा शब्द सोयीस्कर वाटल्यास सूक्ष्म अर्थभेद व्यक्त करण्यासाठीं प्रमाणभूत भाषेंत अंतर्भूत करण्यांत येतो; अशा वेळीं तो उसना मानणें इष्ट आहे. पाव व पाथ हीं मराठी रूपें याच तत्त्वानुसार भाषेंत अस्तित्वांत असावीत, असें मानणें चुकीचें होणार नाहीं. सर्व प्रांतभाषांचा त्यांच्या पोट-भाषांसह केलेला अभ्यास व इतिहास या कामीं मार्गदर्शक होईल.

म्हणून ध्वनिपरिवर्तनाचा विचार करतांना संस्कृतमधून प्रारंभ होऊन संस्कृतोत्तर व मराठीपूर्व अशा सर्व अवस्थांमधून आलेलीं पूर्ण परिणत रूपें^२ कोणतीं, उशीरा या उत्क्रांतिप्रवाहांत प्रवेश केल्यामुळे अंशतः बदललेलीं अर्धपरिणत रूपें^३ कोणतीं, पूर्णपणें मूळ स्वरूप वापरलीं जाणारीं शुद्ध संस्कृत रूपें^४ कोणतीं, थोडे विकृत स्वरूपांत झालेलीं अर्ध-संस्कृत^५ रूपें कोणतीं, परभाषेंतून व पोटभाषेंतून उसनीं घेतलेलीं^६ कोणतीं हें योग्य अभ्यासानंतर ध्वनिपरिवर्तनाचीं तत्त्वे नक्की करून ठरवणें, शक्य तर त्यांची कालमर्यादा घालून देणें व मग मात्र अशा रीतीनें तयार केलेले नियम कडकपणें पाळणें, हें मराठीच्या शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीनें अपरिहार्य आहे.

हिंदुस्तान हा देश अतिशय विस्तीर्ण असला तरी एकसंस्कृतिप्रधान आहे. धार्मिक चळवळी, राजकीय उलाढाली, यांनीं उत्पन्न झालेलीं आंदोलनें तेथें एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोचतात. मूळ धार्मिक व शास्त्रीय वाङ्मय मुख्यतः एकाच भाषेंत असल्यामुळे व त्या वाङ्मयाच्या अनुकरणानेंच दीर्घकालपर्यंत पुढेंहि वाङ्मयनिर्मिति तसेंच बहुतेक धार्मिक व सामाजिक चळवळी झाल्यामुळे सर्व भारतीय आर्य भाषांत शब्दसंग्रहदृष्ट्या, व्याकरणदृष्ट्या व उच्चारदृष्ट्या घडून आलेले फरक या मूळ स्वरूपाभोवतीं केंद्रीभूत होऊन राहिले आहेत. पुष्कळदां अनेक भिन्न भाषा बोलणारे प्रांत एकाच परकीय सत्तेखालीं येऊन त्यांच्यांत भाषादृष्ट्या उत्पन्न होऊं पाहणारे तीव्र भेद नियंत्रित केले गेले.

इतिहासाच्या अपुरेपणामुळे व पूर्वकालीन घडामोडींवर प्रकाश टाकणारी साधनें कालदृष्ट्या व स्थलदृष्ट्या अनिश्चित व असमाधानकारक असल्यामुळे आज आर्य भाषांचा इतिहास व स्वरूप केवळ स्थूल मानानेंच आपणाला परिचित आहेत. या भाषांतील सूक्ष्म भेदाचे प्रश्न पुष्कळदा सोडवतां न येण्याचें कारण आपलें हें अज्ञानच होय.

अनेकदां हें द्विधा परिवर्तन क्रियापदांच्या कांहीं रूपांत दिसून येतें. क्रियापदांतील एखादा स्वर किंवा स्वर आणि व्यंजन यांत एका विशिष्ट तत्त्वानुसार फरक करून एकाच क्रियेचे दोन भिन्न प्रकार व्यक्त करण्याला यानें मदत होते.

मरणें-मारणें

फुटणें-फोडणें

पडणें-पाडणें

तुटणें-तोडणें

सरणें-सारणें

सुटणें-सोडणें

पहिल्या स्तंभांतील क्रियापदांत अचा आ करून व दुसऱ्या स्तंभांतील क्रियापदांत स्वराचा गुण करून व अंत्य व्यंजन मृदु बनवून अकर्मक क्रियापदें सकर्मक बनवण्यांत आली आहेत.

परंतु यावरून मूळ एकच असलेला वर्ण दोन भिन्न दिशांनीं जाऊन दोन प्रकारचे अर्थ निर्माण झाले असें विधान करणें चुकीचें होईल. बाह्यतः आपणाला दिसणारी ही द्विधा परिणति हें संस्कृत व्याकरणाच्या कांहीं रूपांचें वैशिष्ट्य असून प्राकृतानें व पुढें मराठीनें जरूर तें त्याचें अनुकरण केलें.

त्रुट्यति >	तुट्टइ >	तुटे
त्रोट्यति >	तोडेइ >	तोडे
स्फुट्यति >	फुट्टइ >	फुटे
स्फोट्यति >	फोडेइ >	फोडे

म्हणजे हीं उदाहरणें ध्वनिपरिवर्तनाचीं नसून भाषेनें व्याकरणांतील एका सोयीस्कर प्रथेचा उपयोग करून घेण्याची आहेत.

ध्वनिपरिवर्तन हें प्रवाही असतें, म्हणजे त्याची गति कालप्रवाहाच्या दिशेने चाललेली असते; जसजसा काल पुढें सरकतो तसतसे ध्वनीहि अधिक उत्क्रांत होत जातात. ध्वनीची बदललेलीं सर्व रूपें कालक्रमानुसार व्यक्त करावयाचीं असतात. जोंपर्यंत हा अनुक्रम नक्की झालेला नाही, तोंपर्यंत त्याचा अभ्यास करून त्यांतून ध्वनीची उत्क्रांति दर्शविणारे नियम काढणें व त्या नियमांचा व्युत्पत्ति किंवा ध्वनिशास्त्र यांच्या बाबतीत उपयोग करणें पूर्णपणें अशक्य आहे. यामुळेच संस्कृतापूर्वी पाली किंवा पालीपूर्वी प्राकृत असा क्रम अष्टाहासानें ठरवूं इच्छिणाऱ्या वितंडवादी पंडिताला ध्वनिशास्त्राला गुंडाळून ठेवूनच आपलें संशोधन करावें लागतें.

मूळ अस्तित्वांत असलेल्या एखाद्या सोर्यास्कर रूपाचें अनुकरण करून व्याकरणानें तयार केलेलीं रूपें हीं ध्वनिपरिवर्तनाच्या उत्क्रांतीच्या नियमांनीं झालेलीं नसतात; म्हणून अनुकरणात्मक रूपें नक्की करून त्यांचा खुलासा व्याकरणदृष्ट्या करणें अधिक श्रेयस्कर व युक्त होय. ज्या काळीं फुटे-फोडे, तुटे-तोडे हीं रूपें भाषेला मिळालीं त्याच काळीं त्यांचा सुटसुटीतपणा लक्षांत घेऊन समाजाच्या अंतर्मनानें त्यांचें अनुकरण केलें व कित्येक क्रियापदांच्या बाबतीत अर्शाच रूपें प्रचारांत आणलीं. अर्थात् येथें हें सांगणें इष्ट आहे कीं अनुकरण हें व्याकरणक्षेत्राचें एक अंग असल्यामुळे त्याचा संबंध मनोव्यापाराशीं अधिक येतो, तें ध्वनिपरिवर्तनाप्रमाणें निरपवाद नाही. क्रियापदांचीं कांहीं रूपें अनुकरणानें बनतील, कांहीं त्याला विरोध करून जुनी परंपरा कायम ठेवतील, तर कांहीं अगदीं वेगळ्या प्रकारेंच तयार होतील, पण हीं रूपें तयार करण्याचें कार्य शब्दशास्त्र अथवा व्याकरण यांच्याकडून होत असल्यामुळे त्यांची अधिक चर्चा करण्याचें येथें कारण नाही.

आणखी एक गोष्ट ही कीं ध्वनिपरिवर्तनानें तयार होणारीं रूपें हीं कालदृष्ट्या एकांमाणून एक अशा रीतीनें येतात आणि ध्वनिपरिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठीं आपण एकाच वेळीं एकाच शब्दाचीं दोन कालांतील रूपें विचारांत घेतों. दोन भिन्न काळांतील रूपांचा ध्वनीच्या उत्क्रांतिदृष्ट्या अभ्यास हा ध्वनिपरिवर्तनाचें विवेचन कर-

ण्याच्या दृष्टीने अपरिहार्य असल्याने तो द्वैकालिक आहे असे म्हणतात. कोणत्याही गोष्टीचा इतिहास लिहितांना हे द्वैकालिक अभ्यासाचे तत्त्व दृष्टीसमोर असलेच पाहिजे. एका घटनेच्या लागोपाठ येणाऱ्या अवस्थांचा अभ्यास करतांना त्यांतील एका अवस्थेची तिच्या तावडतोव मागून येणाऱ्या दुसऱ्या अवस्थेशी किंवा तिच्या तावडतोव पूर्वी अस्तित्वांत असलेल्या पूर्वावस्थेशी तुलना करून त्यांना सांधणारे दुवे शोधून काढणे हे त्या शास्त्राची उत्क्रांति कशी होत गेली हे दाखवण्यासाठी आवश्यक इतर आहेच, पण असे केल्याने त्यांतून जी तत्त्वनिष्पत्ति होते ती इतर शास्त्रांना, किंवा त्याच शास्त्राच्या इतर शाखांच्या अथवा इतर अवस्थांच्या अभ्यासाला, मार्गदर्शक होते.

व्याकरणांत अनुकरणाने बनलेलीं रूपे हीं भूतकालीन रूपांवरून तयार होत नाहींत, तर आपल्याच काळीं उपलब्ध असलेल्या सोयीस्कर रूपांचें उदाहरण पाहून त्यावरून बनवलीं जातात. येथें दोन भिन्नकालीन अवस्थांचा विचार होत नसून एकाच काळीं अस्तित्वांत असलेल्या वैशिष्ट्याचा अभ्यास होत असल्याने हा अभ्यास एककालिक आहे असे म्हणतात. कोणत्याही भाषेच्या एका विशिष्ट काळाचें अथवा अवस्थेचें व्याकरण हे एककालिक असतें. असे व्याकरण हे भाषा स्थिर आहे असे मानून तिच्या शुद्धाशुद्धतेची एका विशिष्ट कालांतील रूढि आपणाला दाखवतें. त्या भाषेचा पूर्वेतिहास, तिचे भूतकालीन ध्वनी, इत्यादि गोष्टींच्या ज्ञानाची व्याकरणकर्त्याला मुळींच गरज नसून फक्त ज्या काळच्या भाषेचें व्याकरण तो लिहितो त्या काळची भाषाच त्याच्या पूर्ण परिचयाची असावी लागते.

भाषा हे विचार व्यक्त करण्याचें साधन असल्यामुळे स्पष्टता हा तिचा आवश्यक व सर्वश्रेष्ठ गुण आहे. परंतु ती ध्वनींनीं व्यक्त होते आणि त्या ध्वनींचें तर एकसारखें परिवर्तन होत असतें, त्यामुळे प्रारंभीं एकच विचार व्यक्त करणारा शब्द पुष्कळदा भिन्न प्रत्यय लागून अनेक अर्थभेद व्यक्त करतो. पुढें परिवर्तनाच्या प्रवाहांत सांपडल्यामुळे या

भिन्नप्रत्ययी शब्दांचीं स्वरूपे अगदीं वेगवेगळीं होतात किंवा त्यांचें मूळ साम्य अंशतः नष्ट होतें.

उदाहरणार्थ, मराठी लिहिणें हा शब्द घ्या. साधारणपणें मराठी क्रियावाचकें संस्कृत अन प्रत्ययांत तद्धितांवरून आलेली आहेत.

करणम्	>	करणं	>	करणे
भवनम्	>	होणं	>	होणें
घटनम्	>	घटणं	>	घटणें
यानं	>	जाणं	>	जाणें, इत्यादि

परंतु हा व्याकरणाचा सामान्य नियम झाला. पुष्कळदां असें होतें कीं, अशा रीतीनें मिळालेलें रूप त्याच क्रियापदाच्या इतर रूपांहून इतकें भिन्न असतें कीं, अनुकरणाचा कायदा अमलांत आणून भाषा त्या रूपाला इतर रूपांशीं मिळतें रूप धारण करण्याला भाग पाडते. एकाच क्रियेचे भिन्नभिन्न अर्थभेद व्यक्त करणाऱ्या शब्दांत एक ध्वनिरूप शिस्त किंवा एकवाक्यता असावी असा प्रयत्न समाजाचें अंतर्मन सदैव करत असतें. उदाहरणार्थ, मराठीतील लिहिणें, लाघणें, लागणें, हीं रूपे घ्या. ध्वनि-परिवर्तनाच्या नियमाप्रमाणें हीं

लेखनम्	लेहणं	* लेहणें
लभनम्	लहणं	* लहणें
लगनम्	लअणं	* लाणें

अशीं व्हावयास हवीत. परंतु मराठीचीं भूतकालदर्शक रूपे (इ) ल हा प्रत्यय भूतकालवाचक धातुसाधितांना लावून होतात;

गत	* गअइल	गेला
आगत	* आअअल	आला
उत्थित	* उट्टिअल	उठिला, उठला
	* पडिअल	पडिला, पडला

आणि पुष्कळदां या धातुसाधितांचीं रूपे आधारभूत धरून क्रियावाचक रूप बनवले जातें.

लिखित	लिहिअ * लिहिअइ	लिहिणें लिहिहा
लब्ध	लद्ध * लद्धइइ	लाधणें लाधेला, लाधला
लग्न	लग्ग * लग्गइइ	लागणें लागेला, लागला

हीं रूपें व्याकरणानें आपल्या सोयीसाठी तयार केलीं पण तीं ध्वनि-परिवर्तनाचा कोणताहि नियम मोडून अथवा त्याला अपवाद निर्माण करून झालेलीं नाहींत. ध्वनिपरिवर्तनानें नियमितपणें दिलेलें एखादें रूप ग्राह्य ठरवून तें वाक्यप्रचारांत रूढ करण्याचें काम मनुष्याच्या ग्रहणशक्तीकडून साहजिकपणें केलें जातें. या सोयीस्कर रूपाची निवड एकदम होत नाहीं. कित्येकदा एकाच वेळेला एकार्थवाचक अनेक रूपें प्रयोगासाठी वापरलीं जातात. त्यांतलीं बहुजनसमाजाला ग्राह्य न वाटणारीं रूपें बोलणाऱ्या व्यक्तींनीं दाखवलेल्या अनास्थेमुळे व्यवहारांतून नष्ट होतात. एकच कल्पना दर्शवणारे अनेक प्रत्यय बोलणारांना त्रासदायक होतात, अनेक जुनीं रूपें जरी नित्य वापरलीं गेल्यामुळे एकवाक्यतेच्या तत्वाला बाधक दिसलीं तरी भाषेचा एकंदर कल सुव्यवस्थेकडेच असतो हें विसरतां नये. जुनीं रूपें राहतात तीं त्यांच्या अतिपरिचयामुळे किंवा अखंड उपयोगामुळे, परंतु त्यांचा जुनेपणा व्याकरणपद्धतीच्या दृष्टीनें असतो, ध्वनिपरिवर्तनाच्या दृष्टीनें नव्हे.

करणें	जाणें	होणें	येणें
केलें	गेलें	झालें	आलें

यांतील भूतकाळाचीं रूपें व्याकरणकार अनियमित म्हणोत, पण त्यांनीं ध्वनिपरिवर्तनाचा कोणताहि नियम मोडलेला नाहीं.

वरील विवेचनाचा सारांश हा :

ध्वनिपरिवर्तनानें भाषेची व्याकरणपद्धति विस्कळित होते, पूर्वी भिन्न असणारे शब्द पुढें सारखे दिसूं लागतात किंवा पूर्वी एकच असलेला शब्द प्रत्ययांतील ध्वनींची उत्क्रांति होऊन वेगवेगळीं रूपें धारण करतो.

यामुळे वस्तुतः भाषा पुढेपुढे दुर्बोध बनत गेली पाहिजे; परंतु तसे होत नाही.

कारण मानवी जीवनाचा प्रवाह व त्याच्याशी संलग्न असलेला समाज-व्यवहार हे अखंड आहेत. त्यांत व्यत्यय येईल असे कोणतेहि तत्त्व मनुष्य दूर केल्याशिवाय राहणार नाही. मनुष्याचा व्यवहार भाषेवर चालला आहे आणि ध्वनिपरिवर्तन हे त्या व्यवहारांत अडथळा आणणारे निसर्गतत्त्व आहे. ते नैसर्गिक व अपरिहार्य असल्यामुळे ते नष्ट करणे मनुष्याला शक्य नाही; म्हणून त्याच्या मूलभूत स्वभावाशी न भांडतां त्यानेच पुरविलेल्या साधनांचा बुद्धिपूर्वक उपयोग करून मनुष्य हे अडथळे दूर करतो.

ध्वनिपरिवर्तनाने भाषेत घडून येणारी क्रांति नकळत झालेली असल्यामुळे तिचे परिणाम जाणवू लागतांच व्यवहार सुलभ व्हावा असे इच्छिणारी मनुष्याची बुद्धि जागृत होते आणि या क्रांतीचे दुष्परिणाम नष्ट करणारी मानसिक घडामोड एकदम सुरू होते. पुष्कळदा एकाच भाषेच्या इतिहासांत आपल्याला मधूनमधून असे घडामोडींनी भरलेले कालखंड दिसतात. अनेक प्रकारचीं नवीन रूपे, शब्दप्रयोग, वाक्यरचना, आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात. हळू हळू त्यांतील जगण्याला पात्र, म्हणजे समाजाने पसंत ठरवून रूढ केलेलीं रूपेच शिल्लक राहतात.

म्हणून समाजाच्या कल्पकतेला चालना देऊन मोडकळीस आलेली व्याकरणपद्धति पुन्हां ऊर्जितावस्थेला आणणे हा ध्वनिपरिवर्तनाचा मुख्य परिणाम होय. पण अशा रीतीने होणारी पुनर्घटना हा ध्वनिपरिवर्तनाचा अपवाद नसून त्यांतील निवडक तत्त्वांचा ऐक्यपरिपोषाच्या दृष्टीने समाजाने बुद्धिपूर्वक केलेला स्वीकार होय. त्याने ध्वनिपरिवर्तनाचे सर्वव्यापित्व सिद्ध होतें, पण त्याबरोबरच भाषा हे मनुष्याचे व्यवहाराचे साधन असल्यामुळे त्यांत उत्पन्न होणारे अडथळे दूर करण्यापुरतें ते मनुष्याच्या अधीन आहे, हेहि स्पष्ट होतें.

प्रकरण सहावें

अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन

क्रमशः भाषेतील वर्णांत घडून येणारें सार्वत्रिक परिवर्तन अमुक प्रदेशांत अमुकच दिशेनें कां होतें या प्रश्नाचा खुलासा करणें शक्य नाहीं, हें आपण यापूर्वीच पाहिलें. मात्र ध्वनीत होणाऱ्या या परिवर्तनांचे आपण गट पाडले आणि त्यांतील प्रवृत्तीकडे पाहून या प्रश्नाचा विचार केला, तर या परिवर्तनामागील कांहीं तत्वांचा बोध आपणाला होतो.

पण हे गट पाडतांना पूर्वी सांगितलेली ध्वनिपरिवर्तनावद्दलर्ची मूल-भूत तत्वे आपल्या मुळींच दृष्टीआड होतां नयेत, तरच हा अभ्यास निर्दोष होणें शक्य होईल. ध्वनिपरिवर्तन हें एखाद्या वर्णाच्या उच्चार-सार्ठी होणारी ध्वनियंत्राची हालचाल एका निश्चित दिशेनें बदलत जाऊन कालांतरानें होतें. निष्कंप वर्णांचें एका विशिष्ट परिस्थितीत सकंप वर्णांत होणारें परिवर्तन एका झटक्यांत होत नसून, सकंप वर्णांना आवश्यक असणारी स्वरनालिकांच्या कंपाची क्रिया त्यांच्या उच्चारांत हळूहळू प्रवेश करत, क्रमाक्रमानें वाढत आणि अखेरीला त्या निष्कंप वर्णांची सर्व कालमर्यादा व्यापून होतें. अशा रीतीनें येणाऱ्या नव्या वर्णाच्या उच्चारसार्ठी मुखयंत्राच्या हालचालीत जो बदल घडून येतो तो शारीरिक स्वरूपाचा असतो, म्हणून बदललेला वर्ण आधीं कसा उच्चारला जात होता आणि परिवर्तनाचें स्वरूप निश्चित झाल्यावर कसा उच्चारला जाऊं लागला हीं दोन टोके अभ्यासकानें लक्षांत घेतलीं पाहिजेत. म्हणजे यांतल्या पहिल्या टोकापासून दुसऱ्या टोकाला जाईपर्यंत पहिल्या वर्णाला टाकून होणाऱ्या दुसऱ्या वर्णाच्या निर्मितीत उच्चाराच्या दृष्टीनें कोणतें शारीरिक स्थित्यंतर घडून आलें तें सांगतां येईल. प्रत्येक वर्णाचा उच्चार कसा होतो हें माहित झाल्यावर सचा झ, झचा र, रचा ल, लचा ळ, पचा व, वचा ब, छचा स, सचा श, इत्यादि परिवर्तनांचे टप्पे सहज लक्षांत येतात. मात्र हें परिवर्तन ध्वनीच्या

उच्चारांत होत असल्यामुळे जुन्या भाषेचा विचार करतांना केवळ तिच्या लेखनावर अवलंबून न राहतां, अमुक एका चिन्हानें व्यक्त केलेला ध्वनि ज्या काळीं ती भाषा बोलली जात होती त्या काळीं कसा उच्चारला जात असे, याचें निश्चित ज्ञान करून घेतलें पाहिजे. उदाहरणार्थ, ज्ञ हें अक्षर घ्या. मराठी भाषा बोलणारे लोक आज या अक्षरांनें दून्य हा वर्णसंघ व्यक्त करतात. पण हा उच्चार संस्कृतमधील झलाः लावून जर आपण त्या वर्णसंघाची उत्क्रांति पाहूं लागलों तर आपली दिशाभूल झाल्यावांचून राहणार नाहीं. हें अक्षर मुळांत ज्ञ + ज्ञ असें आहे याची जाणीव ठेवून केलेला अभ्यासच या अक्षराची म्हणजे वर्णसंघाची उत्क्रांति अमुकच दिशेनें कां होते या आपल्या जिज्ञासेचें समाधान करूं शकेल.

उच्चारांच्या मूलभूत तत्वांचा आपण विचार केला तर कांहीं परिवर्तनांचा खुलासा आपणांला सहज मिळतो. उदाहरणार्थ, आपण भक्त हा शब्द घेऊं. याचा मूळ उच्चार भक्त् + क्त असा आहे, म्हणजे यांतील क हा वर्ण स्तंभित असून त हा स्फोटयुक्त आहे, स्तंभन व स्फोट या दोन क्रियांपैकी स्तंभन हें स्फोटांहून दुर्बल असतें, ज्या व्यंजनाचा स्फोट करायचा आहे, त्याच्याकडे अधिकाधिक लक्ष दिलें गेल्यामुळे स्तंभित व्यंजनाचें उच्चारण जास्त जास्त दिलें होत जातें. आणि त्याची जागा पुढील स्फोटयुक्त व्यंजनाकडून व्यापली जाऊन कालांतरानें भक्त्. क्त याचें भन्त् त असें परिवर्तन घडून येतें.

फ्रेंच ध्वनिशास्त्रज्ञ ग्रामॉ यांनीं असें दाखवून दिलें आहे कीं दोन वर्णांचा संयोग झाला असतां प्राकृतांत सामान्यपणें कमी उद्घाटन असणारा वर्ण अधिक जोरदार ठरतो. उदाहरणार्थ अर्क व चक्र या, दोन्ही शब्दांत क हा वर्ण पहिल्या शब्दांत रनंतर आणि दुसऱ्या शब्दांत रपूर्वी आला असूनहि रपेक्षां अधिक जोरदार ठरला आहे. पण भक्त आणि भक्त् असे शब्द घेतले तर त्यांतील त व क हे उद्घाटनाच्या दृष्टीनें सारखेच जोरदार असल्यामुळे यांपैकी ज्या वर्णांचा स्फोट होणार असेल तो म्हणजे

द्वितीय स्थानी असणारा वर्ण, अधिक जोरदार ठरेल आणि भक्त याचे परिवर्तन भक्त होईल; तर भक्त याचे भक्त असें होईल.

अशा रीतीने वेगवेगळ्या कारणांनी संयुक्त वर्णांतील एक वर्ण अधिक जोरदार वून कालांतराने त्याने आपल्या जवळच्या आधी किंवा मागून येणाऱ्या वर्णाला पूर्णपणे आपल्यासारखा बनवले आहे; म्हणून या क्रियेला सटशीकरण असें म्हणतात. या चारही उदाहरणांत एक वर्ण अजिवात बदलून पूर्णपणे दुसऱ्या वर्णासारखा झाल्यामुळे हें सटशीकरण संपूर्ण झाले. गत याचे गद् असें रूप होतांना पूर्वीच्या शब्दांतील स्फोटतत्त्व शिल्लक राहतें, पण दोन्ही बाजूला असणाऱ्या अ या सकंप वर्णाचा परिणाम होऊन तमध्येहि हें कंपतत्त्व हळूहळू शिरते, म्हणजे तचा द होतो; म्हणून हें सटशीकरण अंशतः झालेले आहे.

भक्त व अर्क या शब्दांत नंतरचा वर्ण जोरदार ठरून त्याने आपल्या आधी असणाऱ्या वर्णाला आत्मसात् केले आहे, म्हणून हें सटशीकरण प्रतिगामी म्हणजे मार्गे सरकारें आहे; तर चक्र या शब्दांत आधी येणाऱ्या क या वर्णाने पुढे येणाऱ्या र या वर्णाला आत्मसात् केल्यामुळे हें सटशीकरण पुरोगामी म्हणजे पुढे सरकारें आहे.

अशा रीतीने एका विशिष्ट वर्णाच्या उच्चाराकडे अधिक लक्ष जाऊन तो जोरदार बनल्यामुळे सटशीकरण घडून येते; पण दोन्ही वर्णाकडे सारखेंच लक्ष राहून ते दोघेहि सुरक्षित रहावेत असें वाटणेंहि स्वाभाविक आहे. अशा प्रकारची सुरक्षितता दोन वेगवेगळ्या प्रकारांनी साधतां येईल. उदाहरणार्थ चक्र व धर्म हे शब्द घ्या. यांतील र हा दुर्बल वर्ण टिकून रहावा असें वाटत असेल तर ज्या दुसऱ्या बलवान् वर्णाशी त्याचा संयोग झाला आहे त्या वर्णापासून त्याला जरा बाजूला केला पाहिजे. हें करण्याचा उत्तम उपाय म्हणजे क्र व र्म या संयुक्त वर्णांत एक स्वर आणून ठेवणे. म्हणजे चक्. क्र याच्या ऐवजी चक्क् अर् आणि धर्. र्म याच्याऐवजी धर् र्अम् असा उच्चार करणे.

पहिल्या उदाहरणांत मान्निध्यांत असलेल्या दोन वर्णांत अंशतः अगर पूर्ण साम्य आणून बलवान् वर्णाचे दुर्बल वर्णावरचे वर्चस्व मान्य कर-

प्यांत आलें होतें. या ठिकाणीं दुर्बल वर्णांला घोका पोचूं नये या हेतूनें सान्निध्यांत असणाऱ्या दोन वर्णांच्या मध्ये एक वर्ण आधींच आणून ठेवण्यांत आला. श्री, सूत्र, यंत्रमंत्र, शुक्र(वार), इत्यादींचीं सिरी-सरी, सुतर, जंतरमंतर, शुक्कुर(वार), अर्शां रूपें होतात तीं या कारणामुळेच. दोन वर्णांना एकमेकांपासून एका आगांतुक वर्णांच्या मदतीनें दूर करून त्यांचें संरक्षण करण्याच्या या क्रियेला वियोजन हें नांव आहे.

हें संरक्षण दुसऱ्या एका साधनानेंहि करतां येतें. दोन संयुक्त वर्णांतील एक वर्ण अशा रीतीनें बदलला कीं त्यांत कोणतेंच साम्य शिष्टक राहिलें नाहीं, तर त्यांची परस्परावर परिणाम घडवण्याची शक्ति संपुष्टांत येईल व ते दोघेहि तुल्यबल होतील. चक्र या शब्दांत क् व र् हे दोन स्फोटक आहेत. त्यांतल्या कचा घर्षक बनवला म्हणजे कचें स्तंभन सुळें असतांच कांहीं प्रमाणांत हवेचें बहिःसरण चालूं ठेवलें तर स्फोटक क+द्रव स्फोटक र याऐवजीं घर्षक ख+द्रव स्फोटक र हा संयुक्त वर्ण तयार होईल. हा संयुक्त वर्ण अवेस्तामधील Caxra या शब्दांत आपणाला आढळतो. याच नियमानें पुत्र याचें puθra, प्रमाण याचें framāna अर्शां रूपें आपणाला मिळतील.

या ठिकाणीं दोन वर्णांतील साम्य नष्ट करण्यासाठीं जें साधन वापरण्यांत आलें त्याला विसदृशीकरण असें म्हणतात.

सदृशीकरण, विसदृशीकरण आणि वियोजन यांतील कोणत्यातरी एका साधनाकडे भाषेची प्रवृत्ति आढळून येते. भारतीय भाषांची संस्कृतांतून पुढें होत गेलेली उत्क्रांति सदृशीकरणाच्या तत्त्वानें स्पष्ट होते. कांहीं ठिकाणींच वियोजन हें तत्त्व लागू पडतें. याच्या उलट इराणी भाषा ही घर्षकप्रधान झाल्यामुळे तिच्यांत विसदृशीकरणाच्या तत्त्वाचें वर्चस्व अधिक आहे.

वरील तीन प्रकारचें परिवर्तन वर्ण एका विशिष्ट परिस्थितींत असल्यामुळे घडून आलें, म्हणून या परिवर्तनाला सकारण किंवा परावलंबी परिवर्तन म्हणतात. पण आजूबाजूच्या वर्णांचा परिणाम एवढेंच कारण ध्व.वि....८

सर्व वर्णांच्या परिवर्तनामार्गे नसतें. कांहीं वर्ण कोणत्याहि ठिकाणी बदलतात; अशा वेळीं ते वर्ण जाऊन त्यांच्या जागी दुसरे वर्ण येणें याशिवाय दुसरें कोणतेंहि कारण या परिवर्तनाला देतां येत नाहीं. या निरपेक्ष परिवर्तनाला निरवलंबी किंवा स्वयंभू परिवर्तन असें म्हणतात. संस्कृत ऐ किंवा औ यांचें प्राकृतांत ए किंवा ओ होणें, प्राकृतांतील छ्वा मराठींत स होणें, इत्यादी उदाहरणें निरवलंबी परिवर्तनाचीं आहेत. उच्चारार्ची एक संवय टाकून समाजानें तिच्या ठिकाणी दुसरी संवय आणली, एवढेंच फार तर आपणांला या परिवर्तनावद्दल म्हणतां येईल.

पण परिवर्तन कोणत्याहि प्रकारचें असो, तें पूर्वी सांगितल्याप्रमाणें समान परिस्थितींत सर्वत्र सारखें लागूं पडणारें, नकळत घडणारें आणि नियमित म्हणजे एका निश्चित दिशेनें जाणारें असलें पाहिजे. एका भाषेतील वर्णांत कालांतरानें जी घडामोड होते त्यांतून एक नवी परंतु पूर्ण सुसंवादी वर्णव्यवस्था अस्तित्वांत येते, हा ध्वनिपरिवर्तनाचा मूलभूत सिद्धांत केव्हांहि विसरून चालणार नाहीं. तसेंच ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवाहांत भाषेच्या वर्णव्यवस्थेला विसंवादी असा एखादा वर्ण निर्माण होण्याचा प्रसंग येतांच तो वर्ण टाळून त्याच्या जवळचाच पण सर्व वर्णपद्धतीला सुसंगत असा दुसरा वर्ण भाषा स्वीकारते, ही भाषेच्या मूलभूत स्वरूपावद्दलची महत्त्वाची गोष्ट आहे.

अशा रीतीनें ध्वनिपरिवर्तनाची दिशा समजल्यावर कोणत्याहि भाषेतील ध्वनीचा इतिहास त्या भाषेच्या भिन्नकालीन स्वरूपांच्या कालक्रमवार अभ्यासानें आपणांला तयार करतां येईल, म्हणजे आज अमुक भाषेंत असलेला अमुक वर्ण मूळ कोणत्या स्वरूपापासून बदलत कसकसा हल्लींच्या रूपापर्यंत पोचला याचे नियम देतां येतील. उदाहरणार्थ मराठींतला क हा ध्वनि जुन्या मराठींत काय होता, प्राकृताच्या उत्तर, मध्य व पूर्व अवस्थेंत कसा होता, वेदकाळीं कसा होता, याचें ज्ञान भाषेचा योग्य अभ्यास करून आपल्याला झालें पाहिजे. तसेंच हा क स्थानपरत्वे म्हणजे शब्दाच्या आधीं, मध्यें अथवा शेवटीं असल्यास त्याच्या परिवर्तनाच्या दिशेंत कांहीं फरक होतो काय, स्थानपरत्वे या ध्वनीचा इतिहास कोणत्या

प्रमाणांत आणि कसा वेगळा असतो याचा नीट अभ्यास केल्यावर या ध्वनीच्या वेदकाळापासून मराठी अवस्थेपर्यंतच्या उत्क्रांतीचा बोध आपणांला होईल. सुका, शिकणे, भूक, कान, वाकळ, चाक, इत्यादी शब्दांतील क हा वर्ण इतिहासदृष्ट्या किती वेगवेगळ्या मार्गांनी आलेला आहे हे एकदां समजले म्हणजे भाषेच्या वेगवेगळ्या अवस्थांतील रूपे ओळखतां येणे आपणांला शक्य होईल.

सर्व वर्णपद्धतींत नियमित रीतीने होणारें परिवर्तन याशिवाय इतर कोणत्याहि कारणाचा संबंध भाषेच्या ध्वनींत घडून येणाऱ्या फरकांमार्गे नसता तर प्रत्येक वर्णाच्या इतिहासाचें शान करून घेऊन आपलें काम संपलें असतें. अमुक एक वर्णपद्धति असणारी भाषेची एक अवस्था, कालांतरानें अमुक एका दिशेने हे ध्वनि बदलत जाऊन निर्माण झालेली पुढची अवस्था, अशा दोन अवस्था मिळाल्यानंतर त्यांना सांधणारे ध्वनिपरिवर्तनाचे नियम शोधून काढण्यापलिकडे भाषेच्या अभ्यासकांना कोणतेंहि दुसरें काम उरलें नसतें.

पण अर्थ व्यक्त करण्यासाठीं वापरले जाणारे हे ध्वनी समाजाच्या व्यवहारासाठीं वापरले जात असतात. भाषा हें समाजाच्या हातांतलें एक साधन आहे आणि या दृष्टीने तें समाजाच्या स्वाधीन आहे. एकदा रूढ झालेली वर्णपद्धति आणि तिच्या साधनानें निर्माण केलेले अर्थवाहक वर्णसमुच्चय म्हणजे शब्द हे स्वैरपणे बदलण्याची शक्ति समाजाच्या अंगी नाही. आज आपण ज्याला घोडा म्हणतो त्याला गाय म्हणावें आणि ज्याला झाड म्हणतो त्याला दगड म्हणावें, असें आपण ठरवले तरी तें कृतींत आणणें शक्य नाही. भाषेंतील ध्वनी, व्याकरण, शब्द बदलतात; पण ते भाषेनें चालवलेल्या परंपरेंत खंड न पडूं देतां, हळू हळू बदलतात; जुने शब्द जाऊन नवे येतील, शब्दांच्या अर्थांतहि सूक्ष्म भेददर्शक छटा येऊन पुढें त्या ठळक बनतील, पण समाजाला याची जाणीव असणार नाही.

याचा अर्थ असा नव्हे कीं समाज तटस्थ राहून भाषेला बाटेल त्या दिशेला जाऊं देतो. नियमित ध्वनिपरिवर्तन होत असतांना भाषेंत कित्ये-

कदा अर्शां कांहीं रूपें निर्माण होतात कीं एकंदर भाषेच्या घाटणीच्या दृष्टीनें अथवा हीं रूपें व्याकरणांतील ज्या वर्गाच्या शब्दांचीं असतील त्या वर्गाच्या दृष्टीनें बोलणाऱ्यांना 'अनियमित' वाटतात. हीं नापसंत रूपें थोडीशीं बदलून त्यांना सोयीस्कर बनवण्यांत येतें. अर्थात् हे फरक घडवून आणणें हा संबंध समाजाच्या मर्जीचा प्रश्न आहे. या ठिकाणीं होणारा फरक ध्वनिपरिवर्तनाप्रमाणें हळूहळू आणि नकळत होत नाही. ज्या वेळीं ध्वनिपरिवर्तनाच्या नियमांनीं बनलेलें एखादें रूप कोणत्याहि कारणानें लोकांना अग्राह्य वाटतें, त्या वेळीं त्याच्यांतील दोष वगळून तयार झालेलें एक रूप ते स्वयंस्फूर्तीनें उपयोगांत आणतात. हीं दोन्ही रूपें कांहीं काळ बरोबरच वापरलीं जातात, कारण अनेकांच्या तोंडीं ध्वनिपरिवर्तनानें मिळालेलें नियमित रूप असतें. कांहीं काळानंतर जुनें नियमित रूप आणि नवें रूप यांतलें कोणतें तरी एक रूढ होतें. कित्येकदा समाजाची पसंती जुन्या रूपाकडेच झुकते व तेंच ग्राह्य ठरतें, तर कधीं नवे प्रयोग लोकमान्य होऊन रूढ होतात आणि जुनें रूप उपयोगांत आणणें बंद होतें किंवा कांहीं विशिष्ट स्थळींच तें वापरलें जातें.

नव्या रूपांच्या बाबतींत समाजाकडून होणाऱ्या प्रयोगांपैकीं कोणता यशस्वी होईल कोणता होणार नाही, यासंबंधीं निश्चित दंडक घालून देतां येणार नाही. पण ज्या तत्त्वाला धरून नवीं रूपें व नवे प्रयोग अस्तित्वांत येतात त्या तत्त्वांचा म्हणजे ध्वनिविषयक फरकांच्या बौद्धिक नियमांचा विचार या ठिकाणीं करायचा आहे. या नियमांनीं तयार झालेलीं रूपें ध्वनिपरिवर्तनाच्या नियमानुसार अपेक्षित नसल्यामुळे या प्रकरणाला 'अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन' असें म्हटलें आहे.

संस्कृतमधील श्वशुर (क) या शब्दाचें परिवर्तन प्राकृतांत ससुर (अ) असें होऊन कालांतरानें त्याचें मराठी रूप सासुरा असें बनतें. ध्वनिपरिवर्तनाच्या नियमाप्रमाणें तें प्रथम ससुरा व नंतर सासुरा असें झालें पाहिजे.

संस्कृतमधील आर्य (क) या शब्दावरून प्राकृतांत अज्ज (अ) हें रूप येतें व पुढें मराठींत तें आज्ञा असें होतें. एखाद्या नात्यापलीकडचें (वरचें किंवा खालचें) नातें दाखवायचें असेल तर प्र हा उपसर्ग त्या नातें दाख-

वणान्या शब्दाला लावून तयार झालेल्या रूपानें तें दाखवतां येतें. पितामह—प्रपितामह या नियमानें आर्य या शब्दाला प्र हा उपसर्ग लागून झालेल्या प्रार्थ या रूपाचें प्राकृतांत ध्वनिपरिवर्तनानें पज्ज (अ) व मराठींत त्यापुढील पाजा असें रूप झालें पाहिजे. तें तसें न होतां पणजा हें अनपेक्षित रूप आपणांला मिळतें.

केवळ ध्वनिपरिवर्तनाचे नियम लावून पाहिले तर हीं रूपें मिळणार नाहींत आणि त्यांना अपवाद या सदरांत जमा करावें लागेल. अपवाद म्हणजे ज्यांच्यावद्दलचा समाधानकारक खुलासा आपणाला मिळालेला नाहीं अशीं रूपें, असें म्हटल्यास त्यावद्दल आक्षेप घेतां येणार नाहीं. पण अपवाद म्हणजे इतर सर्वहि ठिकाणीं लागणारे नियम मोडून आणि आपल्यापुरता एक विशेष नियम लावून तयार झालेले रूप, असें विधान जे लोक करतात त्यांनीं हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं शास्त्रांतील घटना ज्या नियमांना धरून होतात त्या नियमांना अपवाद नसतो. ज्यांचा योग्य खुलासा आपल्याला देतां येत नाहीं अशा रूपांना अपवाद या सदरांत टाकण्याची अशास्त्रीय पळवाट न काढतां या बाह्यतः अनियमित वाटणाऱ्या घटनांचें खरें कारण शोधून काढण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

ज्या अर्थी ध्वनिपरिवर्तनाच्या शारीरिक व सर्वव्यापी नियमांतून हें कारण आपणांला मिळत नाहीं त्या अर्थी तें या नियमांच्या कक्षेबाहेर शोधलें पाहिजे. म्हणजे तें बौद्धिक किंवा मानसिक असलें पाहिजे. कारण मनुष्याचे विचार व्यक्त करून त्याचे व्यवहार शक्य करणारी भाषा ही एक सामाजिक संस्था असल्यामुळे तिच्यांत होणाऱ्या घडामोडींच्या मुळाशीं जीं कारणें आहेत त्यांत समाजाच्या मनाचाहि अंतर्भाव होतो.

भाषेंत कित्येक शब्द असे असतात कीं ते जोड्याजोड्यांनीं वावरतात. या शब्दांत एक प्रकारचें साम्य आणणें, त्यांना समतोल बनवणें, यांकडे मनाची स्वाभाविक प्रवृत्ति असते.

श्वशुर या शब्दाचें स्त्रीवाचक रूप श्वश्रू असें आहे. प्राकृतांत त्याचें परिवर्तन सस्सू व मराठींत सासू असें होतें. सासू-ससरा या जोडीपेक्षां

सासू-सासरा ही जोडी आय अवनवांच्या साम्यामुळें उच्चाराच्या दृष्टीने अधिक समतोल वाटते. गुजराती भाषेला हा समतोलपणा आवश्यक न वाटल्यामुळें त्या भाषेंत सासू-ससरो ही ध्वनिपरिवर्तनानें मिळालेली जोडी जशीच्या तशीच चालू राहिली आहे.

नातवाच्या मुलाला संस्कृतांत प्रणप्तृ हा शब्द आहे. त्याचें परिवर्तन प्राकृतांत * पणत्तु असें होऊन मराठींत पणतू असें होतें. आपल्यापासून दुसऱ्या पिढीचा प्रतिनिधि नातू व त्या खालचा पणतू, तर आपल्या वरच्या दुसऱ्या पिढीचा प्रतिनिधि आज्ञा व त्यावरचा पणजा. या ठिकाणीहि समतोलपणाच्या तत्त्वावरच अपेक्षित नियमित रूपाएवजीं एक नवेंच रूप बनवण्यांत आलें आहे.

अशा रीतीनें दोन किंवा अधिक रूपांपैकीं एक रूप नमुनेदार मानून अपेक्षित शब्दांत फरक करण्याच्या अथवा नवे शब्द निर्माण करण्याच्या या प्रवृत्तीला अनुकरण असें नांव आहे.

मात्र ध्वनिपरिवर्तनाच्या नियमाप्रमाणें अनुकरणाची ही प्रवृत्ति सर्व-व्यापी नसते. अनुकरणाचा उपयोग कुठें करावा व कसा करावा या बाबतींत समाज पूर्ण स्वतंत्र असतो. स्वरमध्यस्थ प चा संस्कृतांतून मराठींत येतांना व झालाच पाहिजे. समाजाच्या उच्चारांत नकळत व हळूहळू बदल होत हें परिवर्तन आपोआप घडून आलेलें आहे आणि तें कांहीं ध्वनिविषयक प्रवृत्तींना धरून झालेलें आहे. पण ससरा हें टाकून सासरा हें रूप स्वीकारणें किंवा मूळ रूपालाच चिटकून राहणें ही गोष्ट समाजाच्या हातची आहे. त्याचप्रमाणें सासू-सासरा अशी जोडी बनवावी कीं ससू-ससरा अशी बनवावी हा समाजाच्या मर्जीचा प्रश्न आहे. कित्येक ठिकाणीं अनुकरण कां झालें नाहीं असा प्रश्न मनाला पडतो. कृ-करणें मृ-मरणें यांचीं कृत व मृत या धातुसाधितावरून आलेलीं केला व मेला हीं रूपें पाहिल्यावर धृ-धरणें याचें घेला हें रूप धृत या धातुसाधितावरून न येतां धरला हें रूप आलेलें पाहून आश्चर्य वाटतें. पण तें बसणें-बसतो-बसला, उठणें-उठतो-उठला, निजणें-निजतो-निजला, इत्यादी असंख्य धातूतील रूपांच्या अनुकरणानें बनलें आहे. मृत व कृत

यांना इल्ल हा प्रत्यय लागून बनलेली नियमित रूपे अनुकरणाच्या आक्रमणापासून सुरक्षित राहिली. यावरून या व त्यासारख्या इतर बौद्धिक साधनांचा उपयोग करण्याच्या बाबतीत समाजाला असणारे स्वातंत्र्य स्पष्ट दिसून येते. महत्त्वाची गोष्ट ही की अशा रीतीने मिळणाऱ्या वेगवेगळ्या रूपांचा समधानकारक खुलासा समाजाचे मानसशास्त्र लक्षांत घेतल्यास आपल्याला देतां येतो.

अनुकरणाचे महत्त्व लक्षांत आले की भाषेतील अनेक अपवादात्मक रूपांबद्दलचे गैरसमज दूर होतात. संस्कृत षष्ठ (क) या शब्दापासून परिवर्तनाने प्राकृतांत छठअ हे रूप मिळते. या रूपावरून ध्वनिपरिवर्तनाच्या नियमाने मराठींत * साठा हे रूप आले पाहिजे. पण त्याऐवजी सहावा हे अनपेक्षित रूप आपणाला मिळते. पांच-पांचवा, सात-सातवा या दोन रूपांच्या मध्ये सहा या संख्येचे सहावा हे क्रमवाचक रूप अनुकरणाने आले आहे. गुजराती व हिंदी या भाषांत छटो-छटा हीं नियमित रूपे सांपडतात. नववर (क) या संस्कृत शब्दावरून जुन्या मराठींत नोवरा व नंतरच्या मराठींत नवरा हे रूप आले आहे. नववर याचे स्त्रीवाचक नववधू हे रूप आहे. परंतु नवा-नवी, मेहुणा-मेहुणी या-सारख्या पुरुषवाचक आकारांत शब्दाचे स्त्रीवाचक रूप आ या अंत्य अवयवाच्या जागी ई आणून करणाऱ्या अनेक शब्दांच्या उदाहरणाने नवरा याचे स्त्रीवाचक नवरी हे रूप अनुकरणाने बनवले आहे. अशाच रीतीने परंतु उलट क्रमाने जाऊन राणी या शब्दावरून राणा हे रूप आलेले दिसते. मराठींत पुरुषवाचक नामांची स्त्रीवाचक नामे बनवण्यासाठीं वापरण्यांत येणारा ईण हा प्रत्यय हत्तीण (हस्तिनी), माळीण (मालिनी), इत्यादी शब्दांत ध्वनिपरिवर्तनाच्या नियमित प्रवाहांतून आलेला असला तरी कुंभारीण, शिक्षकीण, वाघीण, सिंहीण, इत्यादी शब्दांत तो अनुकरणाने आलेला आहे. चतुरंगी (चतुर्+अङ्ग+इन्) यांतील उत्तरपद रंगी आहे असे मानून पंचरंगी, तिरंगी, दुरंगी, हे शब्द निर्माण झाले आहेत. कुम्भकार या शब्दाच्या कुंभार या नियमित रूपाचा परिणाम होऊन चर्मकार या शब्दापासून अपेक्षित असलेल्या चामार या रूपाऐवजी चांभार हे रूप आले आहे.

अशीं पुष्कळ रूपें दाखवतां येतील. परंतु त्यावरून लक्षांत घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा हा कीं भाषेतील शब्दांच्या रूपांत, क्रियापद चालवण्याच्या पद्धतींत, विभक्तिरचनेंत एक प्रकारचा समतोलपणा, व्यवस्थितपणा आणि साम्य आणण्याकडे समाजाचें लक्ष लागलेलें असतें, कारण त्यामुळे भाषेचें स्वरूप अधिक नियमित होतें. हा नियमितपणा आणण्यासाठीं ज्या अनेक मार्गांचा अवलंब भाषेकडून केला जातो ते मार्ग म्हणजे ध्वनिपरिवर्तनाचे बौद्धिक नियम.

कित्येकदा जवळजवळ असणाऱ्या एकाच शब्दांतील दोन वर्णांत साम्य आणून उच्चारसौकर्य साधण्यांत येतें, तर कित्येकदा याच्या अगदीं उलट मार्गानें जाऊन जवळजवळ असणाऱ्या दोन वर्णांतील साम्य नष्ट करून पुनरुक्ति होऊं न देण्याची खबरदारी घेण्यांत येते. संस्कृत तिलक या शब्दाचें परिवर्तन प्राकृतांत तिलअ असें होऊन मराठींत * तिल्ल असें झालें पाहिजे. पण या ठिकाणीं पुढील दंतमूलीय ल या वर्णाच्या आकर्षणानें त या दंत्य वर्णाच्या उच्चाराच्या वेळीं हि जिमेचें टोंक दंत-मूलांना लागून त या वर्णाऐवजीं ट या लला जवळ असणाऱ्या वर्णाचा उच्चार होतो. याच आकर्षणाच्या तत्त्वानें तालु या शब्दापासून टालू हा शब्द आपणाला मिळतो.

पण दोन विषम वर्णांत आकर्षणानें जसें साम्य उत्पन्न केले जातें तसेंच दोन साम्य असणाऱ्या वर्णांत भिन्नताहि उत्पन्न केली जाते. गोधूम या संस्कृत शब्दाचा मराठी प्रतिनिधि * गोहूंव असला पाहिजे. पण यांतला अंत्य व उपांत्य ऊं या वर्णांत मिसळतो आणि गोहूं हें रूप तयार होतें. या शब्दांतील दोन्ही अवयवांत ओष्ठ्य स्वर आहेत. यांतला पहिला स्वर भिन्नत्वाच्या तत्त्वानें बदलून त्या जागीं अ हा स्वर आणला जातो आणि गहूं हें रूप मिळतें. या भिन्नत्व आणण्याच्या तत्त्वाला साम्यनाश हें नांव आहे. याच नियमानें जुन्या मराठीतील नोवरा याचें नवरा हें रूप मिळतें. श्रु या धातूचें शृणु हें रूप नु या प्रत्ययामधील उ.मुळे होणारी पुनरुक्ति टाळण्यासाठीं होतें.

ध्वनिपरिवर्तनानें मिळालेलीं रूपें कित्येकदा वर्णक्रमाच्या दृष्टीनें गैर-सोईचीं वाटतात. अशा वेळीं हा क्रम आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणें बदलून शब्दाचें एक किंचित् नवें रूप तयार करण्यांत येतें. दोन वर्णांची स्थानदृष्ट्या अदलाबदल करण्यांत येते किंवा एखादा वर्ण ज्या ठिकाणी अधिक सुरक्षित राहिल अशा ठिकाणी त्याला नेण्यांत येतें. हें नवें रूप उच्चाराच्या दृष्टीनें भाषेत आधींच अस्तित्वांत असलेल्या इतर शब्दाशीं जुळेल अशी काळजी घेण्यांत येते. कुठार या संस्कृत शब्दापासून प्राकृतांत कुठार व मराठींत कुठार असें रूप अपेक्षित आहे. तसें न होतां मराठींत कुन्हाड हें रूप मिळतें. कुठार या शब्दांतील ड रच्या जागीं आणि र ढच्या जागीं जाऊन हें रूप तयार झालें आहे. जुन्या मराठींतील बिडार याचें पुढें विन्हाड असें रूप झालें आहे. वन्हाड, कुन्हाड, विन्हाड हा एक नियमित क्रम असणारा वर्णसंघ भाषेनें तयार केला आहे. संस्कृत स्नुषा याचें प्राकृतमध्ये आधीं * ण्डुसा, त्यानंतर वर्णांच्या अदलाबदलीनें सुण्हा व त्यावरून पुढें मराठींत सून हें रूप तयार होतें. तृष्णा, कृष्ण, उष्ण, इत्यादी शब्दांच्या तण्हा, कण्ह, उण्ह या रूपांच्या संवयीमुळे * ण्डुसा हें रूप टाकून सुण्हा हा परिचित स्वरूपाचा शब्द भाषेत आला. आपला क्रम बदलण्याच्या वर्णांच्या या क्रियेला स्थलांतर असें नांव आहे. संस्कृत उपानह—या शब्दाचें पालींतील रूप उपाहना असें आहे. प्राकृतांत तें उवाणह किंवा वाहण असें होतें आणि मराठींत वहाण होतें. मराठींतील ह्कार हा नेहमीं अस्थिर असून ज्या ठिकाणी स्वतःला स्थैर्य मिळेल असें ठिकाण तो शोधत असतो. हें स्थैर्य पुष्कळदा स्थलांतरानें मिळतें. भगिनी याचें परिवर्तन प्राकृतांत भइणी असें होतें आणि या शब्दांतील दोन स्वर लागोपाठ येण्याचें टाळण्यासाठीं भमधील ह्कार इ या स्वरांत मिळून बहिणी हें रूप तयार होतें. तृष्णा याचें प्राकृतांत तण्हा व मराठींत आधीं * तान्ह व पुढें तहान हें रूप होतें. स्पष्टा याचें फट्टा *फाटा-फाटा हें ज्ञानदेवकालीन रूप मिळतें. पुढें इतर शब्दांप्रमाणें फाटा यांतील अंत्य आ नाहींसा होऊन फाट-पहाट हें रूप तयार होतें. शृक्षण-लण्ह-लान्ह-लहान किंवा ल्हान हें अशाच प्रकारचें रूप आहे.

एका सप्राण स्फोटकामागून तावडतोव दुसरा सप्राण स्फोटक येणें, शब्दाच्या अंत्य वर्णाच्या जागीं हकार असणें, स व श या वर्णांच्या मागून किंवा हकाराच्या मागून सप्राण स्फोटक येणें मराठीच्या प्रकृतीला फारसें मानवत नाहीं. म्हणूनच भस्त्रा-भत्था- *भाथा-भाता, भिक्षा-भिक्षा- * भीख-भीक, हस्त-हत्थ- * हाथ-हात, महर्घ-महर्घ- * महाघ-महाग, शुष्क-सुक्ख- * सुखा-सुखा, सिक्थ-सिक्थ- * सीथ-शीत, इत्यादी रूपें आपणाला मिळतात.

असें असूनहि पुष्कळदां सामान्य रूपाच्या अनुकरणानें हा अंत्य हकार सुरक्षित बनतो. उन्हांत, दुधाचा, काखेंत, राखेचा, वाघाचा वगैरे रूपांत तो उच्चार्य असल्यामुळे उन्ह, दूध, काख, राख, वाघ, इत्यादी शब्दांत तो कसावसा टिकून राहिला आहे.

अनुकरण, स्थलांतर, इत्यादी घटनांत शब्दांचा एकमेकांवर परिणाम झालेला दिसतो. तर आकर्षण, साम्यनाश, यांमध्ये एकाच शब्दांतील वर्णांचा एकमेकांवर परिणाम घडलेला आहे. जवळ असणाऱ्या दोन वर्णांतलें साम्य कित्येकदा नष्ट करून वर्णदृष्ट्या एखाद्या शब्दाला अधिक ठळक स्वरूप देतां येतें. यांत एकाच वर्णाची अथवा एकाच प्रकारच्या वर्णाची पुनरुक्ति टाळण्यांत येते. एकाच शब्दांत लागोपाठ येणाऱ्या दोन समान वर्णांची पुनरुक्ति टाळण्याचें दुसरें एक साधन म्हणजे त्या दोन वर्णांचा एकदाच उच्चार करणें. वररात्री या शब्दाचें परिवर्तन मराठींत वररात असें झालें पाहिजे. त्या ऐवजीं तें वरात असें होतें. उसें हा शब्द जुन्या मराठींत उसीसें (प्रा. उस्सीसअं, सं. उच्छीर्षकम्) असा आहे. ' गुरें राखणारा ' या अर्थी गुराखी (* गुराखी) हा शब्द असाच आहे. इंग्रजीतील fortnight हा शब्द अँग्लो सॅक्सन feowertyne niht (चौदा रात्री) यावरून, partake हा शब्द part-take यावरून, sunday हा शब्द sunnan daeg (जर्मन sonntag) या अँग्लो सॅक्सन शब्दावरून आलेले आहेत.

अशा रीतीनें एका वर्णानें दुसऱ्या वर्णाशीं एकरूप होणें याला वर्ण-प्रास हें नांव आहे.

हीं वर्णग्रासार्ची उदाहरणें वैदिक भाषेतहि सांपडतात. मधु + दुघ = मधुघ (मध देणारी वनस्पति), तुवीरव + वान् = तुवीरवान् (मोठ्यानें गर्जणारा).

उच्चाराच्या सोईसाठीं दोन समान वर्ण एकजीव होणें हें ज्याप्रमाणें कित्येकदा आवश्यक वाटतें, त्याचप्रमाणें दोन भिन्न वर्णांचें एकमेका-मागून होणारें उच्चारण कठीण वाटलें कीं तें सोपें करण्यासाठीं त्या दोहोंमध्ये मुळांत नसलेला एक तिसरा मदत करणारा वर्ण आणणेंहि कित्येकदा आवश्यक वनतें. उदाहरणार्थ हे शब्द पहाः—

सं. आम्र	प्रा. अंब	म. आंबा
ताम्र	तंब	तांबें
वानर		वांदर
पञ्चदश	पण्णरह	पंधरा

यांपैकी आम्र व ताम्र या शब्दांतील म व र यांनीं वनलेल्या संयुक्त वर्णांत ब हा वर्ण आलेला आहे. आम्र याचें प्रथम * आम्र्र असें रूपांतर होऊन पुढें प्राकृतांत अंब असें झालेलें आहे. कारण हा ब प्राकृतपूर्व अवस्थेंतला नाहीं असें मानलें तर आम्र्र याचें अम्म्र्र असें परिवर्तन होऊन त्यापासून नंतर आम्र्र असें रूप मिळेल.

हा ब कुठून येतो ? ध्वन्युच्चारणाचें योग्य ज्ञान झाल्यावर या प्रश्नाचें उत्तर देणें कठीण नाहीं. म हा अनुनासिक स्फोटक आहे. तो उच्चारतांना तोंड पूर्णपणें बंद होतें, स्वरनालिकांत कंप मुरू होतो आणि तालुपट खालीं लोंबत रहातो. अशा वेळीं ओठांनीं अडवून धरलेली हवा बाहेर पडून जो ध्वनि उत्पन्न होईल तो सकंप अनुनासिक ओष्ठध्वन्युत्पन्न होय. त्यानंतर येणाऱ्या र या द्रववर्णाच्या उच्चारांत अनुनासिकत्व नाहीं म्हणून लोंबत असलेला तालुपट वर जाऊन हवेची नाकाच्या पोकळींत प्रवेश करण्याची वाट बंद करतो. पण ही बंद करण्याची क्रिया र या वर्णाला लागणारी मुखयंत्राची हालचाल मुरू होण्यापूर्वीच झाली तर मच्या उच्चारानंतर व रच्या उच्चारापूर्वी या

दोहोंना सांघणारा एक उच्चार ऐकूं येईल, तो म्हणजे मप्रमाणें इतर सर्व बाबतींत ओष्ठ्य परंतु रप्रमाणें निरनुनासिक असा वर्ण व.

याच तत्वाला अनुसरून न व र या वर्णांच्या उच्चारामध्ये द हा वर्ण येतो.

वानर या शब्दाचें सामान्य रूप *वानरा-असें होतें. या रूपांतील न्ना या वर्णसंघांत उच्चार सुलभ करण्यासाठीं दोऱ्ही बाजूंच्या वर्णांशीं अंशतः साम्य असणारा द हा वर्ण करतो. त्यामुळे वान्द्रा (लेखनांत चांद्रा(-) हें रूप तयार होतें. या सामान्य रूपाच्या अनुकरणानेंच चांद्र हा शब्द आपण तयार करतो. कमर या मूल शब्दाचें कमरे-असें सामान्य रूप बनून तें वरील नियमानें कंत्रे-(लेखनांत कंबरे-) असें होतें.

अशा प्रकारचीं उदाहरणें परभाषांतूनहि सांपडतात. लॅटीन cam(e)-ra, num(e)ru, remem(o)rare यांचीं फ्रेंचमध्ये अनुक्रमें chambre, nombre, remembering अशीं रूपें होतात, तर ten(e)ru, pon(e)re, min(o)r यांचीं अनुक्रमें tendre, pondre, meindre (पुढें moindre) अशीं रूपें होतात.

सामाजिक व्यवहारांत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीं दूरदूरचे समाजहि सहजगत्या एकाच प्रकारचीं साधनें कशीं उपयोगांत आणतात हें भाषेत उपयोगांत आणल्या जाणाऱ्या बौद्धिक नियमांच्या अभ्यासानें दिसून येतें. सदृशीकरण, विसदृशीकरण, वियोजन, अनुकरण, स्थलांतर, आकर्षण, साम्यनाश, वर्णग्रास या ठळक नियमांवरून परस्परांशीं संबंध नसलेले समाजहि मानसशास्त्रदृष्ट्या कसे एक आहेत हें दिसून येतें.

शब्दांच्या व्युत्पत्ती निश्चित करतांना ध्वनिपरिवर्तनाच्या नियमांप्रमाणें हे बौद्धिक नियमहि लक्षांत घेतले पाहिजेत, तरच आपलें कार्य निर्दोष व यशस्वी होईल.

वर दिलेले नियम केवळ मार्गदर्शनासाठीं दिलेले आहेत. त्यांच्या सक्षम अभ्यासासाठीं आणि अधिक पूर्ण माहितीसाठीं फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ मोरीस ग्रामों यांच्या *Traité de phonétique* या ग्रंथाचीं १५१ ते ३६७ हीं पानें जिज्ञासुंनीं पहावीत.

सौंदर्यदृष्टि, सुलभता, अनुकरण इत्यादी मार्गांनी भाषेला आपल्या दृष्टीने नियमित, स्पष्ट व कल्पना व्यक्त करण्याला अधिक समर्थ बनवणे हे सामाजिक जीवनांत स्वाभाविकपणे घडून येते. कारण आपण निर्माण केलेल्या संस्थांकडून आपल्या गरजा शक्य तितक्या अधिक प्रमाणांत भागवून घेणे हे समाजाचे ध्येय आहे. केवळ ध्वनिपरिवर्तनाच्या नैसर्गिक नियमांच्या हाती भाषेला सोंपवून आपले व्यवहार करत राहणारा उदासीन समाज विरळाच. या नियमांचे स्वैर स्वामित्व चालू दिल्याने भाषेत अनेक अडचणी उत्पन्न होतात आणि या अडचणी ज्या ठिकाणी भाषेची व्यवहारसुलभता नष्ट करतात त्या ठिकाणी तसे न व्हावे म्हणून दुसऱ्या कोणत्या तरी साधनाचा उपयोग करणे समाजाला भाग पडते. या अडचणी जाणवू लागतांच समाजाची भाषेविषयी सुत असलेली निरीक्षणबुद्धि जागृत होते आणि या अडचणींना टाळण्याचे मार्ग शोधू लागते. ज्या ठिकाणी भाषेचे पूर्वी असलेले रूप समाजाला निरूपयोगी, कठीण, अस्पष्ट, गोंधळाचे वाटू लागते, त्या ठिकाणी योग्य तो बदल करून व भाषेतून इतर मार्गांनी मिळालेल्या साधनांचा उपयोग करून समाज आपणाला हवे तसे रूप तयार करतो. भाषेला साधी व सुटसुटीत बनवणे याकडे समाजाचा कटाक्ष असल्यास नवल नाही, कारण निरक्षर अपंडितापासून तो सर्वश्रेष्ठ पंडितापर्यंत सारख्या स्वरूपांत वापरले जाणारे भाषा हे एक साधन आहे. ज्या क्षणी वैदिक भाषेतील गणांची आणि पदांची, द्विवचनादि रूपांची आणि क्रियापद्धतीची, विभक्तीची आणि इतर अनेक साधनांची आवश्यकता समाजाच्या मनांत नष्ट झाली आणि ध्वनिपरिवर्तनाच्या सर्वव्यापी नियमांनी जेव्हां आपल्या परीने या कार्याला हातभार लावला त्या क्षणीच तिला आजचे स्वरूप देणाऱ्या प्रवृत्ती सुरू होऊन पाली, प्राकृत इत्यादि मार्गांनी ती उत्क्रांत होत गेली. आत्मनेपद व परस्मैपद यांना एकरूप करून, गणपद्धति नाहीशी करून, कालवाचक व अर्थवाचक रूपांऐवजी बऱ्याच ठिकाणी धातुसाधितांचा उपयोग करून, विभक्तिप्रत्ययांऐवजी सामान्यरूप व त्याला जोडलेले स्वतःला अभिप्रेत असलेल्या अर्थाचे शब्द वापरून, अनुकरणादि

तत्त्वांच्या जोरावर भाषेचे स्वरूप अधिक सुटसुटीत बनवण्याचे काम समाजाने केले.

या कारणामुळे भाषा ही एक सामाजिक संस्था आहे आणि तिच्या जीवनाचा अभ्यास समाजाचे मानसशास्त्र अभ्यासून आणि ज्या विशिष्ट समाजाच्या व्यवहारासाठी ती उपयोगांत आणली जाते त्या समाजाचा इतिहास, चालीरीती, संस्कृति अधिकाधिक समजावून घेऊन होणेच शक्य आहे, या मुद्यावर भाषेचे अभ्यासक भर देत असतात.

प्रकरण सातवें

नव्या भाषा

जगांत बोलल्या जाणाऱ्या असंख्य भाषांचे शास्त्रज्ञांनी गट पाडले आहेत. आज भिन्न बनलेल्या पण मुळांत एक असलेल्या भाषेतील ध्वनींत फरक होऊन उत्पन्न झालेल्या भाषांना एकवंशीय भाषा म्हणतात. इंडो-युरोपियन भाषा, सेमिटिक भाषा या एकवंशीय भाषा आहेत. इंडोयुरो-पियन या प्रागैतिहासिक तर्कसिद्ध भाषेपासून आयर्लंड ते आसामपर्यंत पसरलेल्या भाषा निर्माण झाल्या. या एकवंशीय भाषांचा परस्परांशी असणारा संबंध, त्यांची परिवर्तने इत्यादींचा अभ्यास पुराव्याच्या प्रमाणांत आपणाला करता येतो. या भाषांची विविधता अभ्यासणें शक्य आहे, परंतु भाषांचे भिन्न वंश कसे अस्तित्वांत आले हा प्रश्न सोडवणें शक्य नाही. एकांत मार्गदर्शन करण्यासाठी भरपूर पुरावा आहे, तर दुसऱ्यांत केवळ तर्काशिवाय दुसरें कांहींच करता येणें शक्य नाही. पहिला प्रश्न भाषाशास्त्राच्या कक्षेतला आहे; दुसराहि भाषेबद्दलचाच असला तरी त्याचें उत्तर शास्त्रीय पद्धतीनें घ्यायला लागणारी साधनें आपल्याकडे नाहीत. उदाहरणार्थ, इंडोयुरोपियन भाषावंश आणि सेमिटिक भाषावंश यांचा संबंध दर्शविणारी साधनें आपणांजवळ नाहीत. त्यामुळे त्यांची तुलना करून त्यांचें मूळ एकच आहे कीं काय हें शोधून काढण्यासाठी झालेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. मूळ एकच भाषा असून तिचेच पुढें अनेक वंश बनले असा तर्क कांहीं लोक करतात, पण या तर्काचें समर्थन करूं शकणारा कोणताच पुरावा अद्यापि उपलब्ध झालेला नाही.

एकाच वंशातील भाषांची विविधता निर्माण कशी झाली, हें आपणाला त्या भाषेचा इतिहास पाहून समजू शकेल. हिंदी, गुजराती व मराठी या वेगवेगळ्या पण एकमेकाला लागून असलेल्या भाषा ज्या मूळ भाषेतून निघाल्या तिचें स्वरूप नक्की करणारे दुवे आपणाला या भाषांच्या ऐतिहासिक उत्क्रांतींत सांपडतात. मुळांत एक असणारी भाषा कालांतरानें

वेगवेगळ्या प्रदेशांत भिन्न भिन्न स्वरूपे कशी धारण करते, या प्रश्नाचा तात्त्विक अभ्यास इथे आपणाला करायचा आहे.

अशी कल्पना करा की एका सलग प्रदेशांत एकच भाषा एका ठराविक काळांत बोलली जात आहे; म्हणजे त्या प्रदेशांत राहणारा मानव-समाज आपले भाषिक व्यवहार एका विशिष्ट ध्वनिपरंपरेने करतो; शब्दांचीं रूपे, शब्दसंग्रह, ध्वनी, भाषाशैली या बाबतींत त्या समाजातील सर्व व्यक्ती पूर्णपणे सारख्या परंपरेचा आश्रय घेतात आणि कुठल्याहि ठिकाणच्या दोन व्यक्ती सारख्याच ध्वनींनी, सारख्याच शब्दांनी, सारख्याच रूपांनी आणि वाक्यांनी आपले मनोगत व्यक्त करतात. काहीं काळानंतर या प्रदेशांतल्या काहीं भागांत कांही ध्वनी बदललेले आढळून येतील. काहीं ध्वनी सर्व प्रदेशांत सारखेच बदलतील, तर कांही ध्वनी वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या दिशांनी बदलतील. प्रत्येक ध्वनीचे क्षेत्र निश्चित असेल. उदाहरणार्थ, एका विशिष्ट भागांत—सच्चा हू होईल, दुसऱ्या एका भागांत झ होईल आणि तिसऱ्या भागांत स च राहिल. पण याचा अर्थ असा नव्हे की या प्रदेशांत सर्वच ध्वनी पहिल्या दोन भागांत दोन वेगळ्या दिशांनी बदलत जातील आणि तिसऱ्या भागांत अजिबात स्थिर राहतील. याच प्रदेशांत पचा काहीं भागांत व तर काहींत ब होईल आणि या दोन परिवर्तनांच्या क्षेत्रमर्यादा स च्या परिवर्तनाच्या क्षेत्रमर्यादांहून अगदी भिन्न असू शकतील. बदलणाऱ्या ध्वनींच्या क्षेत्रमर्यादेच्या अनिश्चिततेमुळे जी गुंतागुंत निर्माण होणे, तिचाच परिणाम स्थानिक भेद अस्तित्वांत आणण्यांत होतो. या स्थानिक भेदांत कांही ध्वनी सारखे तर कांही निराळे असतात आणि या प्रदेशांतील कोणतेहि दोन स्थानिक भेद एकमेकांहून पूर्ण भिन्न किंवा एकमेकांशी पूर्ण साम्य असणारे नसतात. कारण ते पूर्ण भिन्न झाले तर त्यांचा परस्परांशी संबंध लावणे किंवा त्यांचे मूळ एकच होते असे सिद्ध करणे कठीण किंवा अशक्य होईल. शिवाय प्रत्येक स्थानिक भेद वेगळा झाला तरी मूळ भाषेच्या अंगी असलेली कांही महत्त्वाची वैशिष्ट्ये त्याच्यांत येतात, कारण तो मूळ भाषेपेक्षा वेगळा असला तरी तिचीच परंपरा चालू

उच्यते असतो. एकाच भाषेच्या दोन भिन्न काळांतील अवस्थांत भेद असला, तरी एका विशिष्ट मानवसमुहाच्या सामाजिक व्यवहारांना अडथळा न येईल अशा रीतीने हा भेद उत्पन्न होतो. त्या भाषेचा उपयोग करणाऱ्या व्यक्तींना आपल्या भाषिक परंपरेंत घडून येणाऱ्या फरकांची मुळीच जाणीव नसते. म्हणजे हे फरक अत्यंत सूक्ष्मपणे, सामाजिक व्यवहारांत खंड पडू न देतां आणि त्यांत कोणतीही अडचण उत्पन्न न करतां घडत असतात. या अखंडितपणामुळेच एकाच भाषेच्या भिन्न अवस्थांमागील सामान्य तत्वे आपण अभ्यास करून पाहू शकतो.

उलट पक्षी जर एखाद्या एकभाषिक प्रदेशांतील ध्वनी सर्व भागांत सारखेच बदलले, तर जी नवी भाषा उत्पन्न होईल ती सर्वत्र सारखीच असेल; म्हणजे स्थानिक भेद निर्माण होणार नाहीत. पण असे होत नाही. अनेक भाषांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले आहे की,

१ भाषेतील ध्वनी एकसारखे बदलत असतात.


२ प्रत्येक ध्वनीचे क्षेत्र निश्चित असते.

३ एका ध्वनीचे परिवर्तनाचे क्षेत्र दुसऱ्या ध्वनीच्या परिवर्तनाच्या क्षेत्राइतके जवळजवळ कधीच नसते.


उदाहरणार्थ, संस्कृत स्वरमध्यस्थ मचा गुजरातींत म राहून मराठींत च हिंदींत अनुस्वारपूर्व व होतो. म्हणजे एका ध्वनीचे परिवर्तन गुजरातीच्या भाषाक्षेत्रांत वेगळे आणि मराठी-हिंदीच्या क्षेत्रांत वेगळे होते. पण या सर्व क्षेत्रांत पर्ण आणि सप्त यांचे पान आणि सात असे परिवर्तन होते, तर न चें परिवर्तन गुजराती-मराठी क्षेत्रांत ण होऊन हिंदीचे क्षेत्र बाजूला पडते. पानीयम् गु. म. पाणी, हिं. पानी.

वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळ्या ध्वनींची भिन्न भिन्न दिशांनी परिवर्तने होऊन एकाच भाषेत ही जी विविधता निर्माण होते, तो भाषेचा एक स्वभावच असून त्याला भेदनिर्मिति असे नांव आहे. यांतील प्रत्येक ध्वनीच्या परिवर्तनाचे क्षेत्र त्या ध्वनीपुरतेच मर्यादित असल्यामुळे कांहीं काळांनंतर जेव्हां बरेचसे ध्वनी बदलतात, तेव्हां वेगवेगळ्या परिवर्तनाचे संयोग होऊन अनेक स्थानिक भेद निर्माण होतात. उदाहरणार्थ पुढील एकभाषिक पट्टा पहा :

ध्व.वि. ९



कांहीं काळानें यांतील कित्येक ध्वनी बदलतील आणि प्रत्येक ध्वनीचें क्षेत्र वेगवेगळें असेल, त्यामुळें पुढील प्रकारचे विभाग या पट्ट्यांत आपल्याला दिसतील :



आणि अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग एकाच आकृतीत दर्शवले तर या अनेक परिवर्तनांच्या संयोगाचें एकत्र स्वरूप पुढीलप्रमाणें दिसेल :



म्हणजे कुठेंहि थोड्याशा दूर अंतरावर गेलें तरी कांहींतरी नवे उच्चार कानावर येतील. ही गोष्ट अनुभवानें सर्वांच्या परिचयाची आहे आणि भाषेचा तो स्वभावच आहे.

पण यावरून असें वाटण्याचा संभव आहे कीं भाषेतील ध्वनींतील भेदांचें कारण भौगोलिक भेदांत आहे आणि ध्वनींच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत होणाऱ्या वेगवेगळ्या परिवर्तनामुळे या कल्पनेला पुष्टि मिळते.

हें विधान बरोबर नाहीं.

कारण वर आपण पाहिलें आहे कीं कित्येकदा एका विस्तृत प्रदेशांत एकच भाषा बोलली जाते; मात्र कांहीं काळानंतर या प्रदेशांतल्याच वेगवेगळ्या भागांत या भाषेतील ध्वनी वेगवेगळ्या मार्गांनी बदलतात.

हे बदलणारे ध्वनी एकाच ठराविक क्षेत्रांत परिवर्तन पावत नाहींत; प्रत्येक ध्वनीचें परिवर्तनक्षेत्र भिन्न असतें. गुजरात व महाराष्ट्र यांत असें कोणतें भौगोलिक साम्य आहे कीं तेथें -नचा -ण व्हावा आणि हिंदीच्या भाषिक क्षेत्रांत असें कोणतें वैशिष्ट्य आहे कीं तेथें हा -न बदलून नये ? आणि -न बदलत नाहीं तर इतर कांहीं ध्वनी कां बदलावे ? हिंदीचें क्षेत्र आणि महाराष्ट्र यांच्यामधील कोणत्या भौगोलिक सारखेपणामुळे -मचा अनुस्वारपूर्व व व्हावा ?

या प्रश्नांचें उत्तर भौगोलिक फरकाच्या आधारेनें मिळणार नाहीं- भाषेतील ध्वनींच्या फरकाचें उत्तर भाषेच्या अंतर्गत पुराव्याच्या अभ्यासानेंच मिळेल. ध्वनींच्या परिवर्तनामागील एकमेव तत्त्व शोधून काढतांना आपण ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं जेव्हां आपण एकाच भाषिक परंपरेच्या दोन भिन्न कालखंडांतील अवस्थांचा विचार करतो तेव्हांच हें परिवर्तन आपणाला दिसून येतें. एकाच काळांतील एकाच ठिकाणाच्या एकाच समाजाच्या भाषेत सारखे ध्वनी वापरूनच समाजव्यवहार होतो; म्हणून काळ हाच हें परिवर्तन घडवून आणणारी शक्ति होय. उद्यां एक लाख मराठी बोलणाऱ्या लोकांना उचलून वेस्ट इंडिजमधील एखाद्या बेटांत नेऊन ठेवलें म्हणून त्यांच्या उच्चारांत ताबडतोब कोणताहि बदल होणार नाहीं. शिवाय भौगोलिक फरकामुळे ध्वनी बदलतात असें म्हटलें तर एकाच ठिकाणीं दीर्घकाळ राहणाऱ्या लोकांच्या उच्चारांत मुळांचि फरक व्हायला नकोत.

यावरून हें दिसून येईल कीं ध्वनीत जरी भिन्न ठिकाणीं भिन्न परिवर्तन घडून येतें, तरी तें घडून येण्याला कांहीं काळ जाणें आवश्यक असतें. स्थलांतर होऊन विशेष काळ लोटला नाहीं तर हें परिवर्तन घडून येणें शक्य नाहीं. पण अमुक ध्वनि एका विशिष्ट मर्यादित अमुकच दिशेनें कां बदलतो आणि दुसऱ्या एका मर्यादित वेगळ्या दिशेनें कां बदलतो किंवा स्थिर कां राहतो, हा प्रश्न सुटलेला नाहीं; आणि अमुक एक ध्वनि भविष्यकाळांत कसा बदलेल आणि कोणत्या मर्यादित बदलेल, हेंहि सांगणें शक्य नाहीं. म्हणूनच भूतकालीन व चालू पुरावा लक्षांत घेणें व त्याच्या निरीक्षणानें भाषेतील अनंत घडामोडींमार्गील स्थिर तत्त्वे शोधून काढणें हेंच भाषेच्या अभ्यासाचें क्षेत्र राहिलें आहे.

एकाच निश्चित क्षेत्रमर्यादित सर्व ध्वनी विशिष्ट दिशेनें बदलत नसल्यामुळे निश्चित स्थानिक भेद भाषेत असू शकत नाहींत. प्रत्येक ठिकाणच्या भाषेत कांहीं ध्वनिविषयक वैशिष्ट्ये असतात. सलग प्रदेशांतून प्रवास करतांना जसजसे आपण पुढें सरकूं तसतशीं कांहीं नवीं उच्चारवैशिष्ट्ये आपल्या कानांवर येतील, तर कांहीं ठिकाणीं पूर्वी परिचित असलेले उच्चार परत ऐकूं येतील. याचें कारण हें कीं, एखाद्या विशिष्ट ध्वनीपुरते आपण भिन्नोच्चार दर्शवणाऱ्या क्षेत्रांत आलेले असतो, तर दुसऱ्या एका ध्वनीचें क्षेत्र आपण ज्या दिशेनें प्रवास करत असतो तिच्या वाजून जाऊन परत आपल्या प्रवासमार्गीला येऊन भिडतें.

अशा रीतीनें स्थानिक भेद हे विशिष्ट ध्वनीपुरते मर्यादित असतात; चाकीचे ध्वनी आजूबाजूच्या इतर स्थानिक बोलींतील ध्वनींहून वेगळे नसतात. हे भेद आसपासच्या प्रदेशांत येजा करणाऱ्या लोकांच्या ध्यानांत येतात आणि 'अमुक ठिकाणीं अमुक शब्दाचा उच्चार असा होतो,' असें आपण त्यांच्या तोंडून ऐकतो. साधारणपणें आपली स्वतःची बोली प्रमाणभूत मानण्याकडे प्रत्येकाचा स्वामाविक कल असल्यामुळे भिन्न दिशांनीं परिवर्तन पावलेले ध्वनी 'विचित्र' व 'अशुद्ध' मानण्याची लोकांची प्रवृत्ति असते.

हे स्थानिक भेद एकमेकांना जितके जवळचे तितकें त्यांच्यांतील साम्य अधिक; जितके दूरचे तितका त्यांच्यांतील फरक तीव्र असें सामान्यपणें म्हणतां येईल. गुजराती मराठीला, कच्छी गुजरातीला, सिंधी कच्छीला जवळची आहे; तर हिंदी राजस्थानीला, राजस्थानी गुजरातीला आणि गुजराती मराठीला जवळची आहे. मोठ्या प्रमाणावर साम्य आणि भेद यावद्दलचा हा जो नियम भाषांना लागू पडतो, तो मर्यादित प्रमाणावर स्थानिक बोलींना लागू पडतो, एकत्र व्यवहार करणारे, सदैव एकत्र राहणारे लोक ध्वनिदृष्ट्या एकाच रूढीचा आश्रय घेणार, हें उघड आहे; एवढेंच नव्हे तर ज्यांचें सहजीवन अधिक निकट, अधिक समान दर्जाचें, त्यांची भाषाहि एक असणार ही गोष्ट उघड आहे. पण सामाजिक दर्जा आणि निकट सहजीवन या बाबतींत पूर्ण सादृश्य असलेले दोन समूह जर भिन्न प्रदेशांत राहिले, तर मुळांत त्यांची भाषा एक असूनहि कांहीं काळांनंतर ध्वनिदृष्ट्या भिन्न मार्गांनी बदलत जाईल. पेंठणचा ब्राह्मण, पुण्याचा ब्राह्मण आणि रत्नागिरीचा ब्राह्मण वेगळ्या ध्वनींचा, शब्दांचा, रूपांचा उपयोग करतील.

पण ध्वनींत परिवर्तन होतांना तें एका विशिष्ट काळीं एका विविष्ट समाजांत एका ठराविक दिशेनें होतें. ध्वनी नुसते बदलत नाहीत, तर एका ठराविक मार्गांनी बदलतात; कारण ज्या ध्वनींचा उपयोग भाषा म्हणून एखादा समाज करतो, ते ध्वनी एका सुव्यवस्थित पद्धतीचे घटक असतात आणि तिच्यांतले कांहीं ध्वनी बदलले तरीहि ते ही सुव्यवस्था न दुखावतां बदलतात. उदाहरणार्थ दोन स्वरांमधील निष्कंप स्फोटकाचा सकंप स्फोटक बनण्याची प्रवृत्ति एखाद्या भागांतील भाषेत दिसू लागली, तर ती त्या काळच्या त्या परिस्थितींत असणाऱ्या सर्व स्फोटकांना सारखी लागू पडेल. काक हा शब्द कालांतरानें वरील नियमाला धरून काग असा झाला, तर वातमधील तलां हि तो नियम लागून त्याचें परिवर्तन वाद असें होईल; आणि ज्या काळीं एका विविष्ट भागांतील भाषेत पूर्वी काग असा उच्चारला जाणारा शब्द काअ असा उच्चारला जाईल, त्यावेळीं वाद याचें परिवर्तनहि वाअ असें होईल.

म्हणजे क्षेत्रमर्यादेच्या दृष्टीने अनियमित वाटणारी ही परिवर्तने एकाच स्थानिक बोलींतील ध्वनींच्या व्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला तर अतिशय पद्धतशीर असतात, याचें कारण हें कीं केवळ एका विशिष्ट ध्वनीचा उच्चार बदलत नसून एका ठराविक वर्गातील वर्णांच्या उच्चारामागे असणारी तोंडांतील अवयवांची हालचाल एका निश्चित मार्गानें बदलते. अमुक परिस्थितीतले स्फोटक, अमुक परिस्थितीतले घर्षक, अमुक परिस्थितीतले दंत्य-वर्ण एका निश्चित मार्गानें बदलतात आणि म्हणूनच एखाद्या ध्वनीचें परिवर्तन मिळाल्यावर त्याच्या समकालीन आणि समवर्गीय ध्वनीचें परिवर्तन कसें होईल, याचें अनुमान करणें शक्य होतें. त्याच-प्रमाणें एकाच भाषेतील दोन भिन्नकालीन ध्वनींतला परिवर्तनाचा दुवाहि शोधून काढतां येतो. मार्ग-मग्ग, विप्र-विप्प ही परिवर्तनाची दिशा समजल्यावर ज्या काळीं ज्या ठिकाणीं हीं परिवर्तनें घडून आलीं त्या काळीं त्या ठिकाणीं कर्म-कम्म, तक्र-तक्क हीं परिवर्तनेंहि झालीं असलींच पाहिजेत, ही गोष्ट स्पष्ट होते.

अशा रीतीनें अतिशय विस्तृत प्रदेशांत बोलल्या जाणाऱ्या एकाच भाषेचे ध्वनी कांहीं काळानंतर वेगवेगळ्या भागांत उच्चारदृष्ट्या बदलतात. हे बदललेले ध्वनी याहून मर्यादित क्षेत्रांत कालांतरानें आणखी बदलतात आणि परिवर्तनाचा हा प्रवाह अखंड चालूं असतो. सरतेशेवटीं कांहीं खेडींसुद्धां ध्वनिदृष्ट्या एक विशिष्ट स्थानिक भेद दर्शवणारे घटक बनतात; मात्र पूर्वी सांगितल्याप्रमाणें अत्यंत निकट सहजीवन असणारे मानवी समूह एकाच ध्वनिपरंपरेला धरून राहतात, कारण भाषा हा पूर्वीच्या पिढीकडून नंतरच्या पिढीकडे जाणारा एक सामाजिक आणि जवळजवळ नैसर्गिक वारसा आहे. हा वारसा वडिलांच्या अनुकरणानें प्राप्त करून घ्यायचा असतो; त्याचें अनुकरण करतांना पुढील पिढीच्या उच्चारांत जें परिवर्तन घडून येतें, तें एकत्र राहणाऱ्या समाजाच्या प्रत्येक घटकांत सारख्याच दिशेनें आणि सारख्याच प्रमाणांत घडून येतें; त्यामुळे जेव्हां एखादा ध्वनि पूर्णपणें बदलतो, तेव्हां तो एका विशिष्ट घटकाच्या भाषेत एका निश्चित काळीं ती भाषा बोलणाऱ्या सर्व

व्यक्तींच्या भाषणांत बदलतो. हें प्रमाण आणि ही दिशा प्रत्येक समान वयाच्या व्यक्तींत सारखी नसेल तर वेगवेगळ्या व्यक्तींच्या भाषणांत एक ध्वनि वेगवेगळ्या काळीं बदलेल किंवा वेगवेगळ्या दिशांनीं बदलेल आणि एकाच भाषिक परंपरेच्या उपयोगानें समाजाचे व्यवहार करणें अशक्य होईल. अ आणि व या दोन जबळच्या खेड्यांतहि कदाचित् ध्वनि परिवर्तनाची गति आणि दिशा भिन्न असतील, पण अच्या रहिवाश्यांपुरती तरी ती सारखीच असली पाहिजे.

आपल्या देशांतील विशिष्ट सामाजिक परिस्थितींत एकजातीयत्व हें निकट सहजीवनाचें एक प्रमुख अंग होतें. एकाच जातीचे लोक गांवाच्या एका विशिष्ट भागांत रहात; त्यामुळें सामाजिक निर्बंध व धार्मिक व्यवहार यामुळें जखडल्या गेलेल्या या लोकांची भाषाहि सारखी बनली. एकाच गांवच्या एका विशिष्ट जातीच्या उच्चारांत दिसून येणारी वैशिष्ट्ये, समान वाकप्रयोग, विशिष्ट शब्दांचा उपयोग यांची आपल्याला कित्येकदा इतकी संवय झालेली असते कीं केवळ विशिष्ट शब्दांचा प्रयोग किंवा अमुक एक उच्चार यावरून एखाद्या माणसाची जात किंवा प्रांत सांगणें शक्य होतें.

पण वरील सर्व विवेचन एका आदर्श परिस्थितीचें झालें. तें करतांना असें गृहीत धरण्यांत आलें होतें कीं सर्व व्यक्ती आपापल्या गांवांतच रहातात; पण हें स्थैर्य काल्पनिक आहे. पोटाघंघासाठीं किंवा व्यापारासाठीं मजूर किंवा व्यापारी बाहेर जातात, शिकण्यासाठीं किंवा ज्ञानदानासाठीं विद्यार्थी व पंडित आपला गांव सोडतात, मुली लग्न होऊन परगांवीं जातात, महत्वाकांक्षी राजे आपलें साम्राज्य वाढवण्यासाठीं नवीन प्रदेश काबीज करतात, प्रवास करून अधिक ज्ञान मिळवण्यासाठीं जिज्ञानूहि भटकत असतात. अस्थिरता हा जीवनाचा आत्मा आहे आणि तो लक्षांत घेऊन समाजजीवनाचा अभ्यास झाला पाहिजे. दैनिक व्यवहारांत आजूबाजूच्या जगाचें भान नसलेलें खेडें राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, व्यापारी आणि इतर अनेक कारणांनीं आजूबाजूच्या प्रदेशापासून आविभक्त असतें. शिवाय केवळ एक लहानसें खेडें किंवा खेड्यांचा

समूह अगदी स्वयंपूर्ण असू शकत नाही. त्याच्या गरजा अनेक असतात आणि प्रगतीच्या वाढीबरोबरच आसपासच्या किंवा दूरदूरच्याहि समाजाशी त्याचे संबंध वाढत जातात. परस्परांच्या अधिक वाढत्या सहकार्याची अपेक्षा, अधिकाधिक परावलंबित्व हा समाजजीवनांतील अपरिहार्य टप्पा आहे. हा सहकार परिणामकारक करण्यासाठी आणि शक्य होण्यासाठी एकमेकांना कळू शकेल अशा भाषेची जरूर असते. आपली स्थानिक बोली कोणतीहि असली तरी एका विस्तृत प्रदेशावर स्वामित्व राजवणाऱ्या शासनसंस्थेखाली असणाऱ्या व्यक्ती शक्यतोवर एका प्रमाणभूत स्थानिक बोलीचा आश्रय घेतात. अशा रीतीने स्थानिक बोली अनेक असूनहि संघटित प्रदेशांत एकाच भाषेचे वर्चस्व असते. फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागांत बोलल्या जाणाऱ्या स्थानिक भेदांपैकी पॅरीसच्या भोवती असलेल्या ईल द फ्रांस (Ile de France) या भागाची भाषाच प्रमाणभूत ठरली आहे. राज्यकारभारांत, शिक्षणकार्यांत, साहित्यलेखनांत तिचाच आश्रय घेण्यांत येतो. आणि ज्याप्रमाणे स्थानिक बोलीमुळे मर्यादित प्रमाणांतील ग्रामीण जीवन शक्य आणि सुकर बनते, त्याचप्रमाणे या प्रमाणभूत भाषेच्या आश्रयामुळे विस्तृत राष्ट्रीय जीवन, शिक्षण, राज्यकारभार, साहित्यिक जीवन, दूरदूरच्या प्रदेशांचा विनिमय, या गोष्टी शक्य बनतात. मात्र हे विस्तृत सहजीवन सलग प्रदेशांत राहणाऱ्या आणि मूळ एका भाषेत भेदनिर्मिति होऊन अस्तित्वांत आलेल्या स्थानिक बोली बोलणाऱ्या समान संस्कृतीच्या आणि एका राजकीय सत्तेवर अवलंबून असणाऱ्या लोकांत अधिक शक्य आणि सोपे आहे.

एकाच प्रदेशांतील अनेक स्थानिक बोलींपैकी जी बोली साहित्यनिर्मिति किंवा बौद्धिक चळवळ या बाबतीत आघाडीला असते ती बोली किंवा ज्या भागांतील लोक अधिक कर्तृत्ववान् असतात, ज्या भागांत राजसत्तेचे किंवा शैक्षणिक चळवळींचे केंद्र असते, त्या भागांतील बोली अधिक प्रभावशाली ठरते. राज्यकर्त्या गटाची भाषा रहिवाशांच्या भाषेहून वेगळी असली तरीहि ती तेथील शब्दसंग्रहावर केवढा तरी परिणाम घडवून आणते. नॉर्मन विजयानंतर इंग्रजी भाषेत घडून आलेले फरक

किंवा मोगलसत्ता दडमूल झाल्यानंतर फारशी व अरबी भाषांचा हिंदु-स्तानांतील भाषांवर घडलेला परिणाम प्रसिद्धच आहे.

एखाद्या मूल एकभाषिक प्रदेशांत कालांतरानें दोन अथवा अधिक राजकीय सत्ता अस्तित्वांत आल्या आणि त्यांनीं आपापल्या स्थानिक बोलींना प्रमाणभूत ठरवून राज्यव्यवहाराची भाषा म्हणून नक्की केलें, तर त्या दोन्हीहि बोली भाषा म्हणून समजल्या जातात, तसेंच ज्या बोलींत साहित्य निर्माण करण्याची शक्ति असेल आणि परपरा अस्तित्वांत येईल ती बोलीहि भाषा म्हणूनच समजली जाईल.

भाषा व बोली यांत निश्चित भेददर्शक असें फार थोडें आहे. उद्यां गोवें आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश हा स्वतंत्र स्वायत्त प्रांत बनला, तेथें बोलण्यांत येणारी बोलीच पद्धतशीर रीतीनें लिपिवद्ध करून शिक्षणक्रमाचें माध्यम आणि राज्यव्यवहाराचें साधन म्हणून तिचा उपयोग होऊं लागला, आणि पत्रलेखन, साहित्यनिर्मिति, इत्यादि क्षेत्रांत ती मनेगत व्यक्त करण्याचें स्वाभाविक साधन झाली, तर तिला मराठीची पोटभाषा न म्हणतां स्वतंत्र भाषा म्हणावें लागेल. मुळांत स्पष्टपणें एकरूप असलेली भाषा कालांतरानें आपल्या स्वामित्वाखालीं असलेल्या प्रदेशांतील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या मार्गांनीं बदलत जाते. ही भाषा बोलणारा समाज संघटित असून एकत्र रहाणारा असला तर त्यांतल्या व्यक्ती आपल्या व्यापक व्यवहारासाठीं सर्व समाजानें प्रमाणभूत मानलेली भाषा वापरतील आणि एरवीं आपल्या मर्यादित व्यवहारांत स्थानिक बोलीचा उपयोग करतील आणि स्थानिक बोलीचा उपयोग करणाऱ्या प्रत्येक समूहाला आपण एका मोठ्या भाषेशीं संलग्न असणारा एक मर्यादित गट आहों याची जाणीव असेल. ही जाणीव पोटभाषेच्या मर्यादा नक्की करते.

म्हणून पोटभाषा व भाषा यांचे परस्पर संबंध हे ती पोटभाषा बोलणाऱ्या लोकांची संस्कृति, राजकीय महत्त्वाकांक्षा, बौद्धिक पातळी, यांवर अवलंबून रहातील आणि पोटभाषेची भाषा किंवा भाषेची पोटभाषाहि वनूं शकेल.

अर्थात् आधुनिक काळांत अशा घटना फारशा घडणार नाहीत. परंतु भाषा आणि पोटभाषा यांच्यामार्गे केवळ भाषिक तत्त्वेच नसून राजकारण, साहित्यनिर्भरि, स्वायत्ततेची इच्छा, दुसऱ्यांपासून स्वतंत्र आणि वेगळे राहून आपले अस्तित्त्व अधिक ठळक करण्याची महत्त्वाकांक्षा, आर्थिक आणि इतर प्रश्नांबाबत आपले जीवन इतरांपेक्षा भिन्न आहे, ते स्वतःच सुसंघटित केले पाहिजे ही जाणीव, इत्यादि कारणेहि असू शकतील. स्वतंत्र भाषिक समाज निर्माण करण्याचे सामर्थ्य या जाणिवेत असते हे लक्षांत ठेवले पाहिजे.

प्रकरण आठवें

भाषेचें दृश्य स्वरूपः लेखन

ध्वनीच्या साह्याने विचार व्यक्त करण्याचें भाषा हें एक साधन असल्यामुळें तिचा अभ्यास करणारांनी खरें महत्त्व ध्वनीनाच दिलें पाहिजे, हें पूर्वी सांगितलें. प्रत्येक भाषा ज्या ध्वनींचा उपयोग करून समाजव्यवहार चालवते, ते त्या भाषेचे विशिष्ट ध्वनी ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या तोंडून आपणाला ऐकायला मिळतात. हिंदी, फारसी, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, इत्यादि भाषांतील ध्वनींचें ज्ञान त्या ज्यांच्या मातृभाषा आहेत अशा त्या व्यक्तींच्या बोलण्यावरून आपणाला होतें.

पण ध्वनी हे अल्पजीवी आहेत; निर्माण होतां होतांच आपला हेतु साध्य करून ते ताबडतोब नाहीसे होतात. त्यांनीं व्यक्त होणारा विचार त्यांच्या इतकाच क्षणभंगुर राहतो; पण बौद्धिक प्रगतीच्या एका विशिष्ट बिंदूवर आल्यानंतर आपले विचार दीर्घकाल टिकावे, आपल्या गैरहजेरीतहि ते इतरांपुढें ठेवण्याचें साधन आपणाजवळ असावें, असें मानवाला वाटलें असणें साहजिकच आहे. मात्र त्यामुळें ध्वनीहून अधिक चिरजीवी साधनाचा उपयोग करणें अवश्य होतें.

ध्वनी हे हवेंत निर्माण होणारे अल्पजीवी तरंग आहेत. ते दृश्य नाहीत आणि पकडून ठेवतां येण्यासारखे पार्थिवहि नाहीत.^१ म्हणून चिरजीवी, दृश्य व पार्थिव असें विचार पकडून ठेवण्याचें साधन निर्माण करण्याची इच्छा ज्या क्षणीं माणसाच्या मनांत उत्पन्न झाली, त्या क्षणींच लेखनाचा म्हणजे विचार व्यक्त करण्याच्या चिरजीवी, दृश्य आणि पार्थिव अशा साधनाचा तात्त्विकदृष्ट्या जन्म झाला, असें म्हणण्यास हरकत नाही.

प्रथमतः केवळ विचार व्यक्त करणें यावरच सर्व लक्ष केंद्रित झालेलें असल्यामुळें जीं चिन्हें ताबडतोब दुसऱ्या व्यक्तीला हे विचार कळवूं

शकतील ती, म्हणजे अगदी प्रारंभिक आणि सोपे असे एक साधन मनुष्याने हुडकून काढले; ते म्हणजे विचारविषयीभूत गोष्टीचे चित्र. आता अशा चित्रांत जवळजवळ मूळचे विचारच प्रत्यक्षपणे इतरांसमोर ठेवले जात असल्यामुळे हे चित्रलेखन म्हणजे एक प्रकारची भाषाच, किंवाहुना ध्वनीनी व्यक्त होणाऱ्या भाषेपेक्षाहि विचारांना अधिक जवळ असणारे एक साधन होते. आधुनिक लेखन हे विचार व्यक्त करणाऱ्या ध्वनींना व्यक्त करणारे साधन असल्याने ते व हे प्रारंभीचे चित्रलेखन यांत किती फरक आहे, हे सहजच लक्षांत येईल.

इतिहासपूर्वकालीन मानवी जीवनाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की चित्रकला ही थोड्यावहुत प्रमाणांत माणसाला फार प्राचीन काळापासून अवगत होती. ही जुनी चित्रे कोणत्या हेतूने काढली गेली हे ठरवणे जवळजवळ अशक्य आहे; कारण ती सहजस्फूर्त असून त्यांतून केवळ सौंदर्यसुखानुभव घेण्याची मनुष्याची इच्छा होती किंवा दुसऱ्या कोणाला तरी त्यांतून काहीं अभिप्राय व्यक्त करण्यासाठी ती काढली गेली होती, या प्रश्नाचे उत्तर मिळण्याइतका पुरावा आपणाजवळ नाही. कलेचा आस्वाद घेण्याची प्राचीन मानवाची पात्रता असेल की नाही, हे सांगणेहि सोपे नाही. पण या मुद्याचा निकाल न लागतांही एक गोष्ट आपण नीट समजू शकतो आणि ती ही की मानवी संस्कृतीच्या बाल्यावस्थेच्याहि प्रारंभी बाह्य वस्तूंचे वस्तुस्थितिनिदर्शक चित्रण मनुष्याला करता येत होते.

परंतु हे चित्रण जेव्हां प्रथम अस्तित्वांत आले, त्यावेळी ते केवळ एखाद्या विशिष्ट वस्तूचे प्रतीक आहे असे मात्र मनुष्य मानत नसे. चित्र हे मूळ वस्तूचे प्रतीक आहे, स्मारकचिन्ह आहे, ही उत्क्रांतीची पायरी नंतर आली. चित्र आणि मूळ वस्तु यांच्या अभिन्नत्वाबद्दल प्राचीन मानवाला एवढी खात्री होती की बाधाचे चित्र आणि बाध यांची प्रतिक्रिया त्याच्या मनावर सारखीच होत असे.

जोपर्यंत हा भ्रम शिथिल होता तोपर्यंत, म्हणजे वस्तु आणि प्रतीक, मूळ आणि स्मारक, साध्य आणि साधन, यांचे भिन्नत्व लक्षांत येईपर्यंत,

चित्रण हें केवळ साध्य रूपानेंच मनुष्याजवळ होतें. हा भ्रम दूर होतांच, म्हणजे चित्रांत असलेली वस्तू हें एक सूचक चिन्ह आहे, मूळ वस्तूहून ती भिन्न आहे, मूळ वस्तूचें ती स्मरण करून देते आणि एवढ्यापुरताच तिचा त्या वस्तूशी संबंध आहे, हें शान होतांच त्या ज्ञानाचा उपयोग करण्याचा, म्हणजे पर्यायानें लेखनकलेचा शोध लागला.

प्रतीक व वस्तु यांतील भेद न समजणाऱ्या मनुष्याच्या या पूर्वा-वस्थेंतील मनोवृत्तीचें आश्चर्य वाटण्याचें कांहींच कारण नाहीं. छापील किंवा लिहिलेल्या अक्षरांना भाषा समजणें हें आपल्या इतकें अंगवळणी पडलें आहे कीं मुद्रण अथवा लेखन हें विचारांचें तृतीयावस्थेंतील स्वरूप असून मूळ विचारापासून तें फारच भिन्न आहे, ही गोष्ट जर आपल्या-देखील लक्षांत येत नाहीं, तर चित्रांनाच मूळ वस्तु समजणाऱ्या आपल्या प्रागैतिहासिक पूर्वजांवद्दल हसूं येण्याचें आपणांला कांहींच कारण नाहीं.

मनोविचारांना ध्वनिरूप साधनांनीं व्यक्त करून श्रुतिगोचर करणें आणि श्रुतिगोचर क्षणभंगुर ध्वनींना दृश्य स्वरूप देऊन त्यांचें आयुष्य चाढवणें, हा भाषेचा थोडक्यांत इतिहास आहे.

लेखनकलेचें हें महत्त्व एवढें आहे कीं पूर्वकालीन भाषांच्या अस्तित्वाचा आणि स्वरूपाचा सर्व पुरावा, लेखनकलेचा उपयोग मनुष्यानें सुरू केल्या त्या काळापासूनच मिळालेला आहे. विचार व्यक्त करण्याचें साधन म्हणून करण्यांत आलेला ध्वनीचा उपयोग ही ज्याप्रमाणें भाषेची सुरुवात, त्याच प्रमाणें मूर्त साधनांचा उपयोग करून हे ध्वनी दृष्टिगोचर करणें ही लेखनाची सुरुवात होय.

पण लेखनाचें अगदीं प्रारंभीचें स्वरूप व त्याचें प्रचलित स्वरूप यांत फार अंतर आहे. मूळ लेखन हें कल्पनानिदर्शक होतें; तेव्हां आपण ज्या अर्थानें भाषा हा शब्द वापरतो व तिचा अभ्यास करतो, तो अर्थ या प्राचीन लेखनाला लागूं पडत नाहीं. कसा तो पहा : असें समजा कीं केवळ कल्पनाचित्रण जाणणाऱ्या एका महाराष्ट्रीयाला 'मासा' ही कल्पना व्यक्त करायची आहे. साहजिकच तो त्या प्राण्याची आकृति काढून आपला हेतु सिद्धीला नेईल.

या आकृतीकडे लक्ष जातांच प्रकाशविद्येच्या नियमानुसार तिच्यापासून निघणारे प्रकाशकिरण डोळ्यांवाटे त्याच्यामार्गे असणाऱ्या पडद्यावर पडतात. या पडद्याशी संबंधित असलेल्या संवेदनाक्षम तंतूंच्या द्वारे मनुष्याच्या मेंदूत त्या आकृतीशी संलग्न असणाऱ्या भावनेला चालना मिळून 'मासा' या कल्पनेचें ज्ञान प्रेक्षकाला होतें, म्हणजे मासा या प्राण्याचें कल्पनाचित्र त्याच्या मनश्चक्षुंसमोर उभें राहतें.

'मासा' हा शब्द उच्चारून हाच परिणाम कर्णेन्द्रियाच्या मार्गानें आपणाला घडवतां येईल.

या शब्दांत जे चार ध्वनी म् आ स् आ आहेत ते डोळ्यांना परिचित असणाऱ्या चिन्हांनीं व्यक्त करणें याला आपण लेखन म्हणतो. प्रेक्षकाला परिचित असलेल्या वाटेल त्या लिपींत हें आपणाला करतां येईल. पण 'मासा' या प्राण्याचें चित्र, 'मासा' ही कल्पना ज्या ध्वनींनीं व्यक्त होते त्यांचें लेखन नसल्यामुळे, केवळ कल्पनाचित्रण झालें.

हें कल्पनाचित्रण आणि ध्वनींनीं व्यक्त होणारा विचार (मग तो लेखनांत असो कीं बोलण्यांत असो) यांत एक महत्त्वाचा फरक आहे. कोणत्याहि डोळस माणसासमोर एखाद्या वस्तूचें चित्र ठेवून आपलें मनोगत आपणाला व्यक्त करतां येतें. माशाचें चित्र पाहून त्याच्या मागील कल्पना जगांतील कोणत्याहि भागांत सारखीच आकलन होईल, पण 'मासा' हा शब्द मात्र मराठी जाणणाऱ्या माणसालाच समजू शकेल. चित्राची कल्पना व्यक्त करण्याची शक्ति स्थल आणि काल यांनीं अनियंत्रित म्हणजे अमर्याद अशी आहे. 'मासा' हा शब्द स्थल व काल यांनीं मर्यादित आहे. 'मासा' ह्या शब्दाचें ध्वनिदृष्ट्या अगदीं वेगळें असें रूप कित्येक शतकांपूर्वी महाराष्ट्रांत होतें; आणखी कांहीं शतकांनीं तें कदाचित् पुन्हां बदलेल. तसेंच 'मासा' हा शब्द एका विशिष्ट प्राण्याला एका विशिष्ट समाजाचे लोक वापरतात आणि हे लोक साधारणपणें एका विशिष्ट क्षेत्रमर्यादेंतच राहतात; म्हणून या समाजाबाहेर, म्हणजे या क्षेत्राबाहेर तें समजलें जाणार नाहीं.

अशा रीतीनें दिक्कालातीत असल्यामुळें विचारचित्रणांत जो सोपेपणा आला होता, तोच त्याला घातक ठरला. विचारचित्रण सोपें कां झालें त् तर विचाराचें प्रत्यक्ष चित्रच तें आपणांसमोर ठेवी म्हणून. पण विचार असंख्य आहेत आणि सर्वच कांहीं चित्रांनीं व्यक्त होण्यासारखे मूर्ते स्वरूपाचे नाहींत. जे व्यक्त होण्यासारखे आहेत, त्यांत एकमेकांशीं साम्य असणारे कांहीं विचार आहेत. मनुष्य-प्ररुष-नवरा, राजा-राणी, बायको-स्त्री, इत्यादि कल्पना चित्रलेखनाच्या दृष्टीनें एकमेकांपासून फारशा भिन्न नाहींत. अशा कल्पना व्यक्त करतांना मुळांत एक सामान्य वर्ग दाखविणारी खूण आणि मग त्यांतील वैशिष्ट्य नजरेला आणणारी दुसरी एक खास खूण, अशा दोन खुणांचा उपयोग करणें अपरिहार्य झालें.

चिनी भाषेची लिपि याच तत्त्वानुसार झालेली आहे. लेखनाची प्रगति कशी झाली तें लक्षांत येण्यासाठीं तिचा तार्विक परिचय करून घेणें इष्ट आहे.

कोणताहि दृश्य पदार्थ त्याचें चित्र काढून दाखवणें (त्या पदार्थासाठीं वापरण्यांत येणाऱ्या ध्वनींच्या लेखनानें नव्हे), हें चिनी लेखनपद्धतीचें मूलभूत तत्त्व आहे. अर्थात् कोणत्याहि वस्तूचें चित्र तिच्या सर्क वारकायांसह काढणें शक्य किंवा जरूर नसल्यामुळें पुढेंपुढें हे चित्रशब्द लेखनापुरते रूढिबद्ध झाले, म्हणजे अमुक चिन्ह हें माणूस दाखवतें, अमुक पक्ष्यासाठीं आहे, तमक्याचा अर्थ घोडा, असें मानण्याचा रिवाज रूढ झाला. ज्याप्रमाणें आपल्या लेखनपद्धतीचा मूलभूत घटक वर्ण, त्याप्रमाणें चिनी लेखनपद्धतीचा घटक (ती विचारचित्रण करणारी लिपि असल्यामुळें) शब्द होय, हें उघडच आहे. अशा रीतीनें निसर्गातील घडामोडी, प्राणी, वनस्पति, दृश्य वस्तु यांचें चित्रण झालें. पण भाषेतील एकंदर शब्दसंग्रहाच्या मानानें या चित्रशब्दांची संख्या मर्यादित आहे; कारण क्रियादर्शक, मनोव्यापारदर्शक अमूर्त कल्पना असंख्य आहेत. त्यांचें चित्रण करणें तत्त्वतःच अशक्य आहे. अर्थात् या अमूर्त कल्पना दर्शवणारें प्रतीकात्मक चित्रण करणें अवश्य होतें.

ही अडचण सोडवण्यासाठी चित्रसंघ तयार करण्यांत आले. उदाहरणार्थ 'बायको' व 'मुलगा' हीं चित्रें एकत्र करून 'सुखी' ही कल्पना व्यक्त करण्यांत आली, कारण सामान्यतः विवाहित पुत्रवान् मनुष्य सुखी असतो अशी समजूत आहे. तसेंच 'खोडसाळपणा' ही कल्पना स्त्रीचें चित्र तीनदा काढून व्यक्त करण्यांत आली.

पण एवढ्यानेंही सर्व कल्पनांचें चित्रण करणें शक्य नाहीं, म्हणून आणखी एक युक्ति चित्रलेखकांनीं योजली. कित्येकदां एकच शब्द म्हणजे ध्वनिसमुच्चय दोन अर्थ दाखवणारा असून त्यांतील एक अर्थ मूर्त पदार्थवाचक व दुसरा अमूर्त कल्पनावचक असतो. अशा वेळीं मूर्त पदार्थांचें चित्रच अमूर्त कल्पनेऐवजीं वापरून हा प्रश्न सोडवण्यांत आला. उदाहरणार्थ, खेळणें, लाटणें, जोडा, इ. मात्र यांतील मूर्त पदार्थांचें चित्र हा खरा चित्रशब्द असून अमूर्त कल्पना व्यक्त करतांना तो केवळ उच्चारसाम्यामुळे वापरलेला आहे. पहिला शब्द विचारदर्शक असून दुसरा ध्वनिवाचक किंवा उच्चारवाचक आहे.

असे समानोच्चारित अनेक अर्थ असणारे शब्द चिनी भाषेंत पुष्कळ आहेत. कित्येक शब्द दोनांहुन अधिक अर्थ व्यक्त करणारेहि आहेत. त्यांतील अर्थभेद व्यवहारांत आघात बदलून कमी अधिक हेल काढून दाखवला जातो; अशा अनेक अर्थ असणाऱ्या शब्दांबरोबर आपणाला अभिप्रेत असलेल्या अर्थाचा आणखी एक शब्द वापरून निश्चित अर्थ व्यक्त करण्याचा प्रघात पडला.

पण अनेकार्थवाचक शब्दाचा कोणता अर्थ लेखकाला दर्शवायचा आहे तें स्पष्ट करणें लेखनांत नेहमींच शक्य नसल्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठीं एक उपाययोजना करण्यांत आली. ती म्हणजे अशा चित्राला जोडून असें एक सूचक चिन्ह काढायचें कीं त्यानें एक विशिष्ट अर्थच व्यक्त व्हावा आणि संदिग्धपणाला मुळींच जागा राहूं नये. उदाहरणार्थ, 'सर' हा शब्द घ्या. अशी कल्पना करा कीं तो शिक्षकाचें चित्र काढून लिहिला जातो. आतां याच्या जोडीला पाणीवाचक शब्द

काढला तर पावसाची सर, हिरा किंवा मोती काढून हार, पदक काढून पदवी, सूर्य काढून योग्यता, हे अर्थ व्यक्त होतील. म्हणजे नुसत्या शिक्षकाच्या चित्रानें एकच कल्पना व्यक्त होते, पण त्याला सूचक चिन्हें जोडून त्याच उच्चाराचे पण भिन्न अर्थान्चे शब्द दाखवतां येतात. अर्शा सूचकचिन्हे चिनी भाषेंत २४२ आहेत.

मात्र ही चित्रलिपि चिनी भाषेलाच सोयीची आहे. त्या भाषेंतील शब्दांना अंतर्वाह्य असा कोणताच विकार होत नसून नाम, क्रिया, गुण, इत्यादि वर्गव्यवस्था किंवा इतर भाषांत विभक्तिप्रत्ययांनीं अथवा इतर साधनांनीं व्यक्त होणारा शब्दांचा परस्परांशीं संबंध चिनी भाषेंत शब्दांचा क्रम, त्यांचें सान्निध्य अशा रचनात्मक साधनांनीं व्यक्त होतो. कोणताहि शब्द स्वभावतःच नाम किंवा विशेषण, क्रियापद किंवा अव्यय नसून एकंदर वाक्यांत त्याचें जें स्थान अथवा इतर शब्दांशीं साहचर्य असतें त्यामुळें त्याला विशिष्ट अर्थ अथवा कार्य प्रकट करण्याचें सामर्थ्य येतें. अशा रीतीनें कोशांतील शब्द मुळींच न बदलतां भाषेंत जसेच्या तसे वापरले जात असल्यामुळें चित्रलेखनांतहि ही अडचण उभी रहात नाहीं. उदाहरणार्थ, 'जाणें' या शब्दाचीं मराठींत जाऊन, जातांना, जात, गेला, जायला, जावें हीं आणि कर्ता, काळ, लिंग, वचन, अर्थ याच्या अनुरोधानें अनेक रूपें होतील. याचा अर्थ असा कीं, हें क्रियापद विकारक्षम, म्हणजे त्याला जो अर्थ व्यक्त करावयाचा असेल त्याप्रमाणें बदलणारें, आहे. चिनी भाषेंत तें मुळींच बदलणार नाहीं. 'गेले' असें म्हणायचें असेल तर 'जाणें-संपणें', 'जाऊन' म्हणायचें असेल तर 'जाणें-नंतर', 'जातांना' असें म्हणायचें असेल तर 'जाणें-चालूं राहणें', असे शब्दप्रयोग करून अर्थसाद्धि होते.

पण जगांतील बहुतेक भाषा विकारक्षम आहेत. अशा भाषांना चित्रलेखन हें एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच उपयोगी पडेल. अशा लेखनानें प्रेक्षकांला चित्रकाराच्या विचाराची कांहीं कल्पना येईल, पण पूर्ण अर्थबोध होणार नाहीं. व्याकरणांतील संबंधदर्शक प्रत्यय, उपपदे इत्यादि व्यक्त करण्याचें कोणतेंच साधन या लिपींत नसल्यामुळें, त्या दिशेनें

प्रयत्न करून आपल्या भाषेला सोयीस्कर अशी लेखनपद्धति शोधून काढण्याच्या मार्गाला हे लोक लागले.

या प्रयत्नांचा परिणाम म्हणून चित्रांतीलच कांहीं भाग ध्वनीप्रमाणें वापरण्याची कल्पना निघाली. उदाहरणार्थ, 'कान्' व 'तार' हे शब्द त्यांचीं चित्रें काढून लिहिण्यांत येतात असें समजा. पण हीं चित्रें 'कान्' व 'तार' या ध्वनींचीं द्योतक मानून 'कान्तार' हा शब्द लिहितांना एक नवें चित्र न काढतां हीं दोन चित्रें एकापुढें एक काढून हें लेखन करण्यांत येऊं लागलें. अशा रीतीनें कांहीं शब्दांचीं चित्रें ध्वनीप्रमाणें वाचतां येऊं लागलीं.

पण हे ध्वनी वेगळे नसून समूहात्मक किंवा अवयवमूलक होते. म्हणजे 'कान्तार' या शब्दांत 'कान्' हे तीन ध्वनी व्यक्त करणारा एक समूह व 'तार' हे तीन ध्वनी व्यक्त करणारा दुसरा समूह होता. पण विचारांचें चित्रण त्यांना व्यक्त करणाऱ्या ध्वनींचें लेखन करूनहि होतें, ही कल्पना मनुष्याला सुचली, हाच लेखनकलेच्या उत्क्रांतीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होय. कारण थोड्या अंशी मोजक्याच शब्दांना लागू करण्यांत आलेलें हें तत्त्व सर्वांशीं सर्व ध्वनींना लागू करणें, एवढेंच आतां शिल्लक राहिलें.

ध्वनिसमूह वापरतां वापरतां त्यांचें हळू हळू पृथक्करणहि स्वाभाविक रीतीनें झालें. 'पाय्' या ध्वनिसमूहासाठीं पायाचें चित्र आणि 'गाय्' या ध्वनिसमूहासाठीं गाईचें चित्र वापरतां वापरतां त्यांतील साम्य व भेद लक्षांत येऊन प व ग या दोन ध्वनींचें ज्ञान मनुष्याला झालें. या ज्ञानानंतर भाषेतील ध्वनींना सोयीस्कर चिन्हें म्हणजे अक्षरें शोधून काढून त्यांचा लेखनांत उपयोग करणें एवढेंच कार्य शिल्लक राहिलें.

अशा रीतीनें प्रथम चित्र, नंतर चित्र व सूचक चिन्ह, नंतर ध्वनिसूचक चित्र किंवा ध्वनिसमूह आणि सरते शेवटीं मूलभूत ध्वनी अशा क्रमानें लेखनकला अर्वाचीन काळापर्यंत उत्क्रांत होत आली आहे.

पण वर सांगितलेल्या कारणांमुळे चिनी भाषेचें लेखनमात्र बऱ्याच अंशीं विचारचित्रण करणारें राहिलेले आहे. याचा परिणाम वाचकांच्या दृष्टीनें अपूर्व झाला आहे. प्रत्येक भाषा ध्वनिदृष्ट्या सारखी बदलत असते. तेव्हां आज चिनी भाषेचे जे उच्चार आहेत तेच दोन हजार वर्षांपूर्वीं असणें संभवनीय नाहीं, हें उघड आहे. उदाहरणार्थ, दोन हजार वर्षांपूर्वींचें मराठीच्या पूर्वावस्थेंतील सोप्यांत सोपें असें वाङ्मयदेखील आपणांला वाचतां आलें तरी कळणार नाहीं. पण ही अडचण चिनी वाचकांला येत नाहीं; कारण जुनें चिनी वाङ्मय हें त्या काळच्या ध्वनींचें लेखन नसून त्या काळच्या विचारांचें चित्रण असल्यामुळे आणि हें चित्रण करणारीं दृश्य चिन्हे बऱ्याच अंशीं जवळजवळ तशींच राहिल्यामुळे, जुनें वाङ्मय आणि नवे वाङ्मय यांच्या भाषेंत उच्चारदृष्ट्या पुष्कळदां न कळण्याइतकी भिन्नता असते, हें त्यांच्या गांवींही नसतें. याच लेखनपद्धतीचा दुसरा एक मनोरंजक परिणाम असा झाला आहे कीं मूळ चिनी भाषा चीन देशांतील वेगवेगळ्या भागांत ध्वनिदृष्ट्या वेगवेगळ्या दिशांनीं परिणत होत जाऊन तिच्या अनेक पोटभाषा बनलेल्या आहेत. कित्येकदा दोन पोटभाषा उच्चाराच्या दृष्टीनें एकमेकांपासून इतक्या भिन्न असतात कीं त्या बोलणारे लोक एकमेकांचें बोलणें समजूं शकत नाहींत. पण त्यांनीं जर एकमेकांशीं पत्रव्यवहार केला तर मात्र स्वतःचे विचार दुसऱ्याला कळवणें त्यांना शक्य असतें.

अशा रीतीनें उपयुक्ततेच्या दृष्टीनें चिनी लिपि ही विश्वलिपि होण्याला योग्य आहे; कारण ध्वनींच्या मार्गे दडलेले पण सर्व मानवजातींत सारखेच असणारे विचारच ती प्रत्यक्षपणें वाचकांसमोर ठेवते. मात्र सर्व वस्तु व अमूर्त विचार व्यक्त करणारीं हीं चित्रे इतकीं आहेत कीं आयुष्याचा चराचसा भाग तीं शिकण्यांतच घालवावा लागतो आणि विद्वत्तेचें प्रमाण ठरवण्याचें हें एक साधन आहे. ज्याला हीं चित्रे जितकीं अधिक येतील तितका तो अधिक विद्वान् समजला जातो.

असंख्य विचारांचें भिन्नभिन्न चिन्हांनीं चित्रण करणाऱ्या विचारदर्शक लिप्यांपासून ज्या शब्दांनीं अर्थ व्यक्त होतो त्या शब्दांतील मर्यादित ध्वनींचें लेखन करण्यापर्यंत मनुष्यानें कशी प्रगति केली, हें आपण पाहिलें.

प्रथम विचारांचें चित्रांच्या साहाय्येनें प्रदर्शन, नंतर सर्वच विचार अशा रीतीनें प्रदर्शित होण्यासारखे नसल्यामुळे त्या दिशेनें या चित्रांत बदल, पुढें समान उच्चारांचे शब्द एकाच चित्रानें व्यक्त करण्याची प्रथा, पुढें एकाच शब्दांतील कांहीं भाग एका चित्रानें (म्हणजे ध्वनिसमूहानें) व दुसरा भाग दुसऱ्या चित्रानें दाखवून चित्रांचा ध्वनिसमूह म्हणून उपयोग, हा उपयोग करतां करतां शब्दांचें मूलभूत स्वरूप पूर्णपणें ध्वनियुक्त आहे ही जाणीव व ही जाणीव होतांच शब्दांचें अधिकाधिक पृथक्करण होत. प्रथम अवयवलेखन व शेवटीं वर्णलेखन यांचा शोध.

वर सांगितलेच आहे कीं लेखनकलेचा शोध लागला नसता, तर भाषेचा अभ्यास करण्याची साधनें मिळवण्याचा एकमेव मार्ग नष्ट झाला असता. म्हणून लिपीचा इतिहास, तिची वेळोवेळीं बदलणारीं रूपें आणि एकाच लिपीनें जेव्हां भाषेच्या भिन्नाभिन्न अवस्था व्यक्त होतात, तेव्हां त्या त्या अवस्थेत प्रत्येक अक्षरानें व्यक्त होणाऱ्या ध्वनींचें, म्हणजे तें अक्षर खरोखर कसे उच्चारलें जात होतें याचें, ज्ञान करून घेणें अवश्य आहे. उदाहरणार्थ, आज मराठीत च या अक्षराचे दोन उच्चार प्रचलित आहेत किंवा श व ष हीं दोन्ही अक्षरें सारखीं उच्चारलीं जातात. हें स्थित्यंतर खरोखर केव्हां घडून आलें, हें नुसत्या लिपीकडे पाहून आपणांला मुळींच समजणार नाही; कारण ध्वनी बदलले तरी जुन्या लिपीनें ते व्यक्त करत राहणें हा अनुभव सर्वत्र येतो.

म्हणून कोणतीहि भाषा केवळ तिची लिपि म्हणजे अक्षरें शिकून येत नाही. त्याबरोबर ती उच्चारण्याच्या रूढीचें म्हणजे अमुक अक्षर अमुक ठिकाणीं कसे उच्चारलें जातें याचें ज्ञान होणें अवश्य आहे. इंग्रजीतील t हें अक्षर tion यांत अमुक प्रकारें उच्चारलें जातें, ture यांत अमुक प्रकारें उच्चारलें जातें, h पुढें आला असतां अमुक प्रकारें उच्चारलें जातें, हें लक्षांत घेतल्याखेरीज उच्चारदृष्ट्या इंग्रजीचें योग्य ज्ञान होणें शक्य नाही. हाच नियम थोड्याबहुत अंशीं सर्व भाषांना लागू आहे. क्ष हें अक्षर क्श् अ या ध्वनींचें बनलेलें आहे, म्हणजे या अक्षराचा उच्चार क्श् असा केला पाहिजे असें सांगावें लागतें. एखाद्या भाषेची वर्णमाला शिकल्यानंतर

स्याच वर्णानीं बनलेलीं पण लेखनदृष्ट्या त्यांच्याशीं कोणतेहि साम्य नसलेलीं अक्षरें शिकण्याचा प्रसंग येणें किंवा अमुक ठिकाणीं अमुक अक्षर असें उच्चारलें पाहिजे असें लक्षांत ठेवावें लागणें, हें ती भाषा तिच्यांतील अक्षरांनीं लिहिल्याप्रमाणें उच्चारली जात नाहीं याची कबुली देणें आहे.

लिपि आणि लेखन न बदलतांही ज्याअर्थी अनेकदा उच्चार बदलतात, त्या अर्थी लेखन हें ध्वनिपरिवर्तनाला कोणताच अडथळा करूं शकत नाहीं, हें स्पष्ट दिसून येतें. भाषेचें अस्तित्त्व लेखनावर अवलंबून नसतें. लेखनाचा उपयोग न करणाऱ्या भाषा कांही थोड्या नाहींत. लेखनाला महत्त्व येण्याचें कारण वाङ्मयनिर्मिति हें होय. वाङ्मय हें लेखकाच्या भाषेंत म्हणजे लेखक आपली भाषा जशी बोलतो तसें लिहिलें जात नसून शिष्टसंमत अशा कोणत्यातरी एका प्रमाणभूत पोटभाषेंत लिहिलें जात असतें. लोकव्यवहारांतील उच्चारापेक्षां अथवा भाषापेक्षां वेगळ्या व पुष्कळदा शिष्टांच्याहि भाषणांत नसलेल्या पण शिष्टसंमत अशा कृत्रिम शैलीचा लेखकाला उपयोग करावा लागतो.

ध्वनिपरिवर्तनानें अनेक फरक घडवून आणले, तरीहि ते लक्षांत घेऊन आपलें लेखन ताबडतोब सुधारणारी भाषा विरळाच. इंग्रजी भाषेची लेखनपद्धति ही या सनातनीपणाचा उत्कृष्ट नमुना आहे. याचा परिणाम असा झालेला आहे की, वाङ्मयांत असलेलें लेखन कोणत्या ध्वनीचें आहे हें समजून घेण्यासाठीं शब्दकोशाकडे घांव घ्यावी लागते. शब्दकोशाचें खरें काम शब्दांचे अर्थ देण्याचें आहे. कारण शब्दांचे उच्चार देणें हेंहि शब्दकोशाचेंच काम झाल्यास लेखनाचें काम काय, हा अपूर्व प्रश्न आपणांसमोर उभा राहतो.

अमुक एक चिन्ह कोणत्या ध्वनीचें द्योतक आहे, हा प्रश्न फक्त चित्रलेखनांतच येऊं शकतो. कारण 'गाय' ही कल्पना चित्रानें व्यक्त होत असली, म्हणजे तिचा अर्थ आपणांला स्पष्ट कळत असला, तरीहि अमुक एका समाजाच्या व्यवहारांत म्हणजे बोलण्यांत कोणत्या ध्वनिसमुच्चयानें ती व्यक्त होते, हें त्यावरून कळणार नाहीं. म्हणून चित्रलेखन करणाऱ्या भाषेला शब्दांचे उच्चार द्यावे लागणें अवश्य आहे.

पण ध्वनिलेखन करणाऱ्या भाषेला मात्र कालांतराने उच्चारांत घडून येणाऱ्या परिवर्तनावर दृष्टि ठेवून वामले पाहिजे. उच्चारांत झालेला फरक जी भाषा लेखनांत ताबडतोब व्यक्त करील तीच लेखनाऱ्या दृष्टीने आदर्श भाषा होय, असे म्हणणे योग्य ठरेल.

अर्थात् भाषा ही अत्यंत हळू आणि नकळत बदलणारी असल्याने तिच्या सर्व सूक्ष्म अवस्था लिपीने व्यक्त व्हाव्या किंवा होतील, अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. पण ध्वनींचे परिवर्तन श्रुतिगोचर झाल्या-नंतरहि त्यांचे पूर्वीचेच लेखन चालू ठेवणे अशास्त्रीय व अर्थशून्य होय.

लेखन उच्चारानुसारी असावे की नसावे या प्रश्नावर अनेक वाद माजले आहेत. या प्रश्नाचे उत्तर दोन भिन्न दृष्टिकोणांनी देता येण्यासारखे आहे. ज्यांना वाङ्मयनिर्मितीच करायची आहे, आपले विचार व अनुभव प्रकट करायचे आहेत आणि या वाङ्मयनिर्मितीला गंभीर स्वरूप द्यायचे आहे, ते कृत्रिम, शिष्टमान्य आणि जराशी स्थिर स्वरूपाची अशी किंचित् जुनी भाषा वापरतील. पण जोंपर्यंत ही भाषा विवेचनाला सोयीस्कर अशी ग्रांथिक भाषा आहे असे ते कबूल करत असतील तोंपर्यंत त्यांच्यावर आक्षेप घेणे योग्य ठरणार नाही. शिवाय ध्वनिशास्त्राचे अज्ञान हे इतके पसरलेले आहे की अगदी बोलल्याप्रमाणेच लिहू असा निर्वाणीचा दंडक जर आपण पुढे ठेवला, तर लेखनांत गैरव्यवस्था माजे. कारण आपण कोणत्या ध्वनीचा उच्चार करत आहो, तो म्हस्व आहे की दीर्घ आहे, हे पुष्कळ विचारानंतरहि समजणे कित्येकदा कठीण असते. भाषेतील सर्व ध्वनी व्यक्त करण्याला आपल्याकडे पुरीशी साधने नसतात आणि उच्चाराच्या बाबतीत सर्व समाजांत एकवाक्यता नसते; म्हणून हा दंडक बाह्यतः व तात्त्विक दृष्टीने योग्य वाटला, तरी व्यवहारांत तो निरूपयोगी ठरेल. सर्व समाजाने वापरण्याचे साधन एकरूप असले पाहिजे, मग त्यांत थोडी कृत्रिमता आणावी लागली तरी हरकत नाही. सर्व वर्गांच्या व सर्व प्रकारच्या लोकांना देण्यांत येणारे शिक्षण ज्या साधनाने देण्यांत येते ते लेखनरूप साधन निश्चित स्वरूपाचे असणे समाजव्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत हिता-

वह व अवश्य आहे. यासाठी लिहिण्यांत येणाऱ्या भाषेचे नियम अधिकृत संस्थांनी घडणें आणि मधूनमधून त्यांत योग्य ते फेरफार करणें अत्यंत श्रेयस्कर आहे.

लेखनासंबंधीचा दुसरा दृष्टिकोण भाषाशास्त्रज्ञांचा होय. शास्त्रज्ञांचा भाषेचा अभ्यास बोललेल्या भाषेवरून होत असल्यामुळे बोलणें व लिहिणें यांत शक्य तितकी एकवाक्यता आणणें, हें त्याला अपरिहार्य आहे. शब्दाचा उच्चार लेखनां नक्की होत नसून त्याच्यांतील ध्वनींच्या इतिहासानें नक्की होतो, हें लक्षांत ठेवून ज्या काळच्या जुन्या भाषेचा लेखी पुरावा त्याला सांपडेल त्या काळीं ती भाषा खरोखर कशी उच्चारली जात होती, हें ध्वनिपरिवर्तनाचा अभ्यास करून त्यानें नक्की केलें पाहिजे. अशोकाच्या शिलालेखांत व्यंजनयुग्माचें लेखन एकाच अक्षरां होत असे. 'पुत्त' हा शब्द 'पुत' असा लिहिला जाई; पण तो तसा उच्चारला जात नव्हता, हें स्पष्ट आहे. हें उच्चार नक्की करण्याचें काम भाषाशास्त्रज्ञानें केलें नाहीं आणि लेखन हेंच उच्चाराचें प्रामाणिक प्रतिबिंब आहे असें मानून तो चालला, तर त्याचें संशोधन समाधानकारक होणार नाहीं. तो निरीक्षक असेल तर आपल्या पद्धतीत कांहीं चुकतें आहे याची जाणीव त्याला पुढेंमार्गे शाल्याखेरीज राहणार नाहीं आणि तसा नसेल तर आपणांबरोबर इतरांचीहि दिशाभूल करील.

प्रत्येक शिक्षणक्रमांत अमुक एका मर्यादेनंतर विद्यार्थ्याला ध्वनी कसे उत्पन्न होतात याचें, तसेंच त्याच्या स्वतःच्या भाषेतील ध्वनींचें म्हणजे वर्णमालेचें योग्य ज्ञान करून देणें अवश्य आहे. म्हणून व्याकरणकर्त्यांनी केवळ भाषेची अक्षरमाला म्हणजे भाषेतील ध्वनी व्यक्त करण्यासाठीं वापरण्यांत येणारी लिपि न देतां, ध्वनिविचाराची सामान्य माहिती द्यावी व आपल्या भाषेत कोणते ध्वनी आहेत आणि ते लेखनांत कसे व्यक्त होतात, याचें योग्य दिग्दर्शन करावें. साक्षरताप्रसार हेंच जेथें ध्येय आहे तेथें अक्षरांची कामचलाऊ ओळख चालेल, पण सुशिक्षित नागरिक म्हणून समजल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेचें लेखन व त्या संबंधीचे प्रश्न यासारख्या जिद्दाल्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीं.

प्रकरण नववें

लिपीचीं मूलतत्त्वे आणि मराठीचें लेखन

कोणत्याहि भाषेंतील ध्वनी व्यक्त करण्याचें लिपि हें दृश्य साधन होय. 'पाय' या ध्वनिसमुच्चयानें एखादा रूढ अर्थ व्यक्त करणें ही भाषा, ह्या ध्वनिसमुच्चयांत किती वर्ण आहेत व ते कसे उच्चारले जातात हा ध्वनिविचार, ध्वनिविचाराच्या साह्यानें उपलब्ध झालेल्या वर्णांना देण्यांत येणारीं दृश्य चिन्हे म्हणजे लिपि.

ज्याप्रमाणें एखादा रूढ ध्वनिसमुच्चय आणि त्यानें सूचित होणारा अर्थ यांत कोणताहि कार्यकरण संबंध नसतो, त्याचप्रमाणें अक्षर (म्हणजे ध्वनीसाठीं वापरण्यांत येणारें दृश्य चिन्ह) आणि तें ज्याच्यासाठीं वापरलें जातें तो ध्वनि यांतहि कांहीं संबंध नसतो. लेखनांत वापरलीं जाणारीं ध्वनिसूचक चिन्हे हीं स्वेच्छेनें निवडलेलीं असून त्यांना प्राप्त झालेला अधिकार केवळ परंपरागत असतो. एवढेंच नव्हे तर आकाराच्या बाबतींत एकमेकांशीं सादृश्य असणारीं चिन्हे उच्चाराच्या दृष्टीनें पुष्कळदा अगदीं भिन्न असून रूढीवर अवलंबून असतात. उदा. इ, ड, झ; थ, य; घ, ध; क, फ; प, ष.

लेखनांतील चिन्हांचें खरें कार्य ध्वनीतील भेद व वैशिष्ट्य दर्शवण्याचें आहे. ध्वनी हे एकमेकांपासून भिन्न, स्पष्ट व एका निश्चित प्रमाणानुसार उच्चारले असावे लागतात. उदाहरणार्थ, मध्यतालव्य कच्चा उच्चार सर्व ठिकाणीं मध्यतालव्य कच झाला पाहिजे. तो पूर्वतालव्य किंवा अंततालव्य करून चालणार नाहीं, तसाच ख किंवा ग करूनहि चालणार नाहीं. त्याच्या उच्चाराला एका विशिष्ट प्रदेशांत एका विशिष्ट काळच्या समाजांत जें प्रमाण मान्य करण्यांत आलेलें आहे तें शक्य तितक्या कसोशीनें पाळलें गेलेंच पाहिजे. हा कडकपणा क या अक्षराच्या बाबतींत ठेवण्याचें कारण नसतें. तें कसेंहि लिहिलें तरी चालेल, प्रण इतर अक्षरांशीं त्याचा

घोटाळा होतां कामा नये. उदाहरणार्थ, कळ या शब्दांत तें फ असें वाचलें जातां नये. लेखनांतील या स्वातंत्र्यामुळेच हस्ताक्षरांचे असंख्य नमुने आपणाला मिळतात. सामान्यतः दोन माणसांचें अक्षर सारखें असणें दुर्मिळच. हाच नियम उलट प्रकारें उच्चाराला लागूं पडतो, म्हणजे दोन एकभाषिक माणसांच्या उच्चारांत (आवाजांत नव्हे) जवळ-जवळ कांहींच फरक नसतो.

सारांश परस्परभिन्नत्व हा अक्षरांचा आत्मा आहे. यापेक्षां इतर कोणत्याहि तत्त्वाची त्यांना आवश्यकता नाहीं.

लेखनाचीं चिन्हे हीं ज्याप्रमाणें ध्वनींशीं केवळ रूढीनेंच बांधलेलीं असतात, त्याचप्रमाणें लेखनासाठीं वापरण्यांत येणारीं साधनें व सामग्री हीं देखील त्यांच्याशीं यदृच्छयाच संबंधित असतात. एखादे अक्षर शिलेवर लोखंडी हत्यारानें खोदतां येते, ओल्या मार्तीत काठीनें काढतां येतें, ताम्रपटावर अणकुचीदार साधनानें व ताडपत्रावर तीक्ष्ण दाभणानें कोरतां येतें, किंवा कागदावर लेखणीनें लिहितां येतें; पण यामुळे त्यांच्या ध्वनिप्रदर्शक गुणांत कोणताच फरक होत नाहीं. इंग्रजी K या चिन्हांनें दर्शवलेला ध्वनि अशोककालांत + असा दाखवला जाई. आज गुजरातींत ३ असा व मराठींत क असा लिहिला जातो. मूळ एका प्रकारें लिहिले जाणारे ध्वनी आज वळण बदलून वेगळ्या प्रकारें कां लिहिले जातात याचीं कारणें, म्हणजे लिपीच्या उत्क्रांतीचा इतिहास, हें आज एक शास्त्र बनलें आहे; पण ध्वनिपरिवर्तनाच्या शास्त्राशीं त्याचा कांहीं संबंध नाहीं. लिपीच्या उत्क्रांतीचें ज्ञान असेल तर जुने लेख वाचतां येतील, त्यांच्यातील अक्षरांच्या वळणावरून कित्येकदां त्यांचा कालखंड ठरवतां येईल आणि एवढें झालें कीं अमुक काळच्या अमुक भाषेचा नमुना म्हणून भाषाभ्यासक त्यांच्याकडे पाहूं शकेल. लिपिशास्त्र यें हें भाषेच्या अभ्यासकाला जरूरीचें आहे, अपरिहार्य मात्र नाहीं. एखादा जुना लेख उपलब्ध झाला असतां लिपिशास्त्र जाणणाऱ्या भाषेच्या अभ्यासकाला त्याचा ताबडतोब उपयोग करतां येईल आणि लिपिशास्त्र येत नसेल तर त्याला तो आधीं एखाद्या लिपिशास्त्रज्ञाकडून वाचून घ्यावा लागेल.

पण लिपीचा पूर्वेतिहास भाषाशास्त्रज्ञांला माहीत नसला तरी आपल्या समकालीन भाषेचे ध्वनी, त्यांना वापरण्यांत येणारीं चिन्हे, या चिन्हांतील गुणदोष, यांचा अभ्यास करून शक्य तितकी शास्त्रीय, म्हणजे भाषेतील ध्वनी व्यवस्थितपणे व्यक्त करणारी, लिपि वापरण्याचा लोकांना आग्रह करणे हे त्यांचे काम आहे.

आपल्या भाषेच्या लखेनासाठी मराठी समाज देवनागरी लिपीचा उपयोग करतो. ही लिपि इसवी सनापूर्वी सहासात शतके हिंदुस्तानांत सुरू झाली. त्या काळीं उपलब्ध असलेल्या या लिपीला ब्राह्मी हें नांव असून अशोकाचे बहुतेक सर्व शिलालेख याच लिपींत आहेत. ही लिपि आरेमियन लिपीवरून बनवण्यांत आली. मूळ आरेमियन अक्षरें संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषा लिहिण्याला फारशीं सोयीस्कर नव्हतीं; परंतु भारतीय लिपिकारांनीं त्यांच्यांत आवश्यक असे बदल करून आपली भाषा योग्य रीतीनें व्यक्त करण्याला समर्थ अशी एक नवी लिपि तयार केली.

पण आरेमियन लिपीच्या तुटपुंज्या भांडवलांतून ब्राह्मीसारखी समर्थ लिपि तयार करण्याचें खरें श्रेय पाणिनीला किंवा पाणिनि ज्या परंपरेंत निर्माण झाला त्या परंपरेला दिलें पाहिजे. माहेश्वर सूत्रें प्रथम अस्तित्वांत आलीं त्या काळीं दृश्य चिन्हांनीं ध्वनी व्यक्त करण्याची कल्पना भारतीयांना सुचली नव्हती असें गृहीत धरलें, आणि सर्व ग्रंथ मुखोद्गत करण्याच्या व गुरुमुखानें विद्या शिकण्याच्या परंपरेमुळे अशी कल्पना येण्याचा संभव कमी होता असें मानलें, तरीहि एकदा ही कल्पना हातीं आल्यावर मुळांतच पृथक्करण करून ठेवलेल्या ध्वनींसाठीं चिन्हे निर्माण करणे किंवा आयात केलेल्या परदेशीय चिन्हांत योग्य तो फरक करून तीं संस्कृत ध्वनींना लागू करणे, एवढेंच काम लिपिकारांना करावें लागलें. लेखन-कलेच्या उत्क्रांतींत निहंतुक चित्रलेखनांतून विचारलेखन व पुढें क्रमशः ध्वनिलेखन कसें आले हें यापूर्वीच दाखवले आहे; परंतु भाषेचे मूलभूत घटक शब्द नसून वर्ण आहेत हें केवळ निरीक्षणाच्या जोरावर पृथक्करण करून शोधून काढल्याचें उदाहरण विश्वसंस्कृतीच्या इतिहासांत दुर्मिळच आहे.

पण केवळ उच्चारार्थाच्या दृष्टीनें संस्कृत भाषा लिहिण्याला समाधानकारक ठरलेली ही लिपि याहून सोपी व शास्त्रीय केली पाहिजे, असें पुष्कळ लोकांना वाटतें. एवढेंच नव्हे तर शास्त्रीय प्रगतीचा उपयोग करून ही लिपि आपणांला हवी तशी बदलतां न आल्यास तिचा सर्वस्वी त्याग करून एखादी नवी लिपि स्वीकारावी, असेंहि कित्येकांना वाटूं लागलें आहे. शास्त्रीय प्रगतीमुळे लागलेले शोध कितीहि क्रांतिकारक असले तरी ते स्वीकारलेच पाहिजेत ही खऱ्या शास्त्रशाची भूमिका असल्यामुळे या दोनहि सूचना त्याला स्वागताईच वाटणार यांत शंका नाहीं.

मात्र शास्त्रीय लिपीबद्दल असणाऱ्या कल्पना कित्येकदा इतक्या चमत्कारिक असतात कीं त्या लक्षांत घेऊन तयार केलेली विकृत लेखनपद्धति स्वीकारण्यापेक्षा आहे हीच लिपि चालूं ठेवणें इष्ट ठरेल. यासाठीं आधीं आपण आदर्श लिपि म्हणजे काय तें पाहूं.

उच्चारलेले ध्वनी जसेच्या तसे लिहिणें हें आदर्श लेखनाचें आद्य तत्त्व आहे. ध्वनींचा उच्चार आपण क्रमाक्रमानें करतो, म्हणजे प्रथम पहिला वर्ण, पुढें त्यानंतरचा वर्ण, अशा क्रमानें आपण बोलतो. उदाहरणार्थ, तो चालतो या वाक्यांत आधीं तो या शब्दांतील त् व ओ हे वर्ण एकामागून एक असे येतात आणि चालतो या शब्दांतील वर्ण च् आ ल् त् ओ या क्रमानें येतात. तो व चालतो हे दोन भिन्न कल्पना दर्शवणारे आणि वाक्यरचनेंत भिन्न कार्य करणारे शब्द आहेत, त्याचप्रमाणें त्या दोहोंचा उच्चार मध्ये किंचित् कालावधि ठेवून केला जातो, हें दाखवण्यासाठीं त्यांच्या लेखनांतहि थोडें अंतर ठेवण्यांत येतें. प्राचीन लेखनांत हें अंतर सांपडत नाहीं.

सारांश, एकाच शब्दांतील वर्ण एकामागून एक असे ताबडतोब उच्चारले जातात, म्हणून या अनुक्रमानें ज्या लेखनांत हे वर्ण लिहिले जातात तें लेखन वस्तुस्थितीला धरून होय.

तसेंच शब्द जितक्या वर्णांचा बनला असेल तितके सर्व वर्ण ज्या लिपींत अनुक्रमानें, वेगवेगळे व स्पष्ट लिहिले जातात ती लिपि आदर्श

होय. उदाहरणार्थ, चालतो या शब्दांतले पांच वर्ण लेखनांत एकामागून एक स्पष्टपणें दाखवतां आले नाहींत तर तें लेखन सदोष होय.

ज्या लेखनांत एकाच चिन्हानें दोन अथवा अधिक ध्वनी व्यक्त होतात तें लेखन सदोष होय. उदाहरणार्थ, विचार-भाचा, रजा-पूजा, चाक्याचा- आवाक्यांत, प्रशांत-खिशांत.

याच्या उलट एकच ध्वनि दोन किंवा अधिक चिन्हांनीं व्यक्त करणारें लेखनाहि दोषपूर्ण होय. संस्कृतच्या अनुकरणानें आपण श व ष हीं अक्षरें वापरतो, परंतु नेहमींच्या उच्चारांत त्यांच्यातील ध्वनिविषयक भेद नाहींसा होऊन तीं एकोच्चारदर्शक झालीं आहेत. मूर्धन्य ष आतां मराठींत राहिलेला नाहीं.

एकच उच्चार दोन प्रकारें व्यक्त करण्याची आणखी अनेक उदाहरणें देतां येतील. उच्च-वाच्य, मुद्द्याचा-मद्याचा, ऋत-रुत, रोष-आक्रोश, सतरा-पत्रा, श्याम-शाळ्या, अवजड-औदार्य इ. अर्थात् स्वाभाविक बोलण्यांतले उच्चार लक्षांत घेतले म्हणजेच ही विसंगति स्पष्टपणें समजून येते.

शिवाय उच्चार एक व लेखन दुसरें असा एक शब्दांचा प्रकार आहे तो वेगळाच. दुःख, विट्टल, बुढ्या, अवश्य वगैरे शब्द उच्चारांत दुक्ख, विट्टल, बुद्ध्या, अवश्य असे आहेत. ज व झ यांच्या संयोगानें बनलेला झ आज उच्चारदृष्ट्या मराठींत दून्य असा आहे, त्यामुळें परप्रांतीयांचे न्य, झ हे उच्चार ऐकून आपल्याला गंमत वाटते. य हा उत्तरवर्ण असल्यामुळें संयुक्त व्यंजनांचे जे दोन उच्चार होतात (उद्यान-उद्यां) ते भिन्न लेखनानें व्यक्त करण्याची सोप फक्त र + य या संघापुरतीच मर्यादित आहे. सुप्याचा-सूर्याचा, दप्या-दर्या.

ह + व्यंजन हीं रूपेंसुद्धां आतां मराठींत व्यंजन + ह अशीं झाली आहेत. ब्राह्मण-ब्राम्हण, आह्वान-आव्हान, सह्य-सैय्ह.

संस्कृताचें प्राकृतीकरण होण्यापूर्वीं मध्य याचें मय्ह हें रूप झालेलें आहे. म्हणूनच पुढें मय्ह म्हणजे मयूय्ह याचें मज्ज्ह म्हणजे मज्झ हें

रूप मिळतें. त्याचप्रमाणें मध्य याचें आधीं *मद्ग्रह हें रूप रूढीत धरलें. म्हणजे पुढें होणारें मञ्ज हें प्राकृतीकरण स्पष्ट कळतें. प्राणव्यंजनाचा उच्चार संयुक्ताक्षराच्या शेवटीं आणण्याची ही संवय पाहिल्यानंतर विट्टलसख्खा वगैरे शब्दांतील पहिलें सप्राण व्यंजन चुकीचें असून त्याचें उच्चारानुसारी लेखन विट्टल, सक्खा असें केलें पाहिजे, हें कबूल करावें लागेल.

संस्कृताच्या अज्ञानामुळे कित्येकदा डोळ्यांना चुकीचें वाटणारें लेखन उच्चारदृष्ट्या बरोबर असतें. ब्रम्ह, अपन्हुति, महत्व, तत्वज्ञान इ. बोलभाषा हीच लेखनाला मार्गदर्शक ठरली पाहिजे असें असूनहि कित्येकदा वाचनांत आलेल्या लेखी रूपांचा पगडा मनावर बसतो. आम्ही-तुम्ही, जेव्हां-तेव्हां, पुन्हां इत्यादि शब्द बोलण्यांत आ-म्ही, जे-व्हां, पु-न्हां असे असूनहि पुष्कळ वाचक, रंगभूमीवरील नट व आकाशवाणीचे कलावंत आम्-म्ही, जेव्-व्हां पुन्-न्हां असा उच्चार करतात. कविता-लेखनांत तुम्ही मधला तु वृत्ताच्या सोयीप्रमाणें कधीं एकमात्रिक (तु-म्ही) तर कधीं द्विमात्रिक (तुम्-म्ही) असतो. घ, घ इत्यादी अर्धस्फोटकांप्रमाणें म्ह, न्ह, व्ह, ल्ह, ष्ह, या अर्धस्फोटकांना स्वतंत्र चिन्हें असतां तर हा घोटाळा झाला नसता.

मराठी शुद्धलेखनाच्या नियमांची चर्चा करण्याचा या प्रकरणाचा हेतु नसून आपण ज्या लिपीचा मराठीच्या लेखनासाठीं उपयोग करतो त्यातील महत्त्वाचे दोष दाखवणें आणि मराठीचें लेखन सुबोध आणि सुलभ होण्यासाठीं कोणत्या प्रकारची लिपि वापरली पाहिजे हें दाखवणें हा आहे.

आज जी लिपि आपण वापरत आहों ती (म्हणजे देवनागरी अथवा वाळबोध) लिपि ही जगांतली सर्वश्रेष्ठ लिपि होय, असा बहुतेक लोकांचा समज आहे. लेखनवाचनाच्या संवयीमुळे ही लिपि आपल्या इतकी अंगवळणी पडली आहे की तिची दुर्बोधता व अशास्त्रीयता आपणांला दिसेनाशी झाली आहे. समाजाची संवय म्हणजेच रूढि होय. तर्कशुद्ध तत्त्वांवर आधारलेली रूढि मिळणें दुर्मिळच. अशा या रूढींतले दोष शास्त्राच्या मदतीशिवाय आपणांला कळणार नाहींत.

प्रत्येक भाषेचा व्यवहार कांहीं मूलभूत वर्ण व ध्वनितत्त्वे यांच्यावर चाललेला आहे. मराठीचें शास्त्रीय लेखन करणारी लिपि तयार करायची असेल तर प्रथम मराठीत किती वर्ण व मूलभूत तत्त्वे आहेत तें पहावें लागेल. ही ध्वनिसंख्या पुढें दिल्याप्रमाणें आहे.

स्वर : अ, आ, इ, उ, ए, ओ.

स्फोटक : क, ट, त, प, ग, ङ, द, ब, ङ, ण, न, म, ज.

अर्धस्वर : य, व.

द्रव : र, ल, ळ.

घर्षक : स, श, ह, ह (विसर्ग).

तत्त्वे : दीर्घ व अनुनासिक (स्वरांसाठी) घर्षक (स्फोटकाचे अर्थस्फोटक करण्यासाठी आणि निष्प्राण व्यंजनांचीं सप्राण व्यंजनें बनवण्यासाठी).

इतक्या ध्वनितत्त्वांनीं मराठीचा सर्व भाषिक व्यवहार होतो, पण मराठी लिपीत मात्र पुढें दिल्याप्रमाणें चिन्हे आहेत.

अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ लृ ए ऐ ओ औ ँ ः क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ व भ म य र ल व श ष स ह ळ क्ष श.

दुसऱ्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें दीर्घ स्वर हे वेगळे मानण्याची आवश्यकता नाही. मराठीतील ऱ्हस्वदीर्घत्व स्थानपरत्वे होतें. संस्कृतांत मात्र दीर्घ स्वराचें स्थान निश्चित नसून बऱ्याच ठिकाणीं ऱ्हस्वावद्दल दीर्घ अथवा दीर्घावद्दल ऱ्हस्व आल्यास अर्थभेदहि होतो. सूत-सुत, सलिल-सलील, सिता-सीता. उलट मराठीत दीर्घ अ, ऱ्हस्व आ, ए व ओ असूनहि त्यांना स्वतंत्र चिन्हे नाहीत.

ऋ, ॠ हे तत्सम शब्दांत येतात. लृ हा स्वर फक्त क्लृप्ति या शब्दांतच येतो आणि दीर्घ लृ तर खुद्द संस्कृतांतच नाही. पण प्रत्येक स्वर दीर्घ असू शकतो या तत्त्वाला अनुसरून मराठीनें तो निर्माण केला आहे. शिकवतांना या अक्षरांना रू रू लु लू म्हणण्याची पद्धत पडली आहे.

ऐ, औ हे अनुक्रमें अय्, अव् असे आहेत. त्यांचा अ च्हस्व असतो. चय्, जय् इ. शब्दांतील अ दीर्घ आहे.

— हें चिन्ह पुढें येणाऱ्या वर्णांच्या वर्गातील अनुनासिक असतें. अंग-अङ्ग, दंत-दन्त, उंट-उण्ट, लिंबू-लिम्बू, इ. अनुस्वार म्हणूनहि त्याचा उपयोग होतो. दांत, घरीं; एवढेंच नव्हे तर दीर्घ अ दाखवण्यासाठीहि तें वापरलें जातें. (नवीं) घरं, (तार्जीं) फुलं, इ. साधारणपणें आज हें चिन्ह पहिल्या प्रकारच्या शब्दांशिवाय इतरत्र निरर्थक वनलें आहे. पुढें श, स, ह आल्यास अनुस्वार व हे घर्षक यांत एक उच्चार सुलभ करणारा व येतो. संशय-संवश्य, संसार-संवसार, सिंह-सिंव्ह, पुढें य आल्यास अनुस्वारानंतर य येतो. संयम-संय्यम.

: हें चिन्ह अ, आ या स्वरांनंतर हा; इ, ई, ऐ यानंतर ही; उ, ऊ औनंतर हु; एनंतर हे व ओनंतर हो उच्चारला जातो. बालः-बालाः, कविः-श्रीः-शनैः, इ. पुढें स्फोटक आल्यास त्या स्फोटकाचा पुनरुच्चार या चिन्हानें सुचवला जातोः अन्धःकार-अन्धकार, अधःपात-अधप्पात, दुःख-दुक्ख.

स्फोटकांच्या क, ट, त, प आणि ग, ङ, द, ब या रूपांत अनुक्रमें कठोर ह (विसर्ग) व मृदु ह (श्वास) मिळवून होणारे ख, घ, इत्यादि ध्वनी अर्धस्फोटक आहेत.

च वर्गातील ध्वनी तालव्य व दंत्य आहेत. तालव्य च, छ, ज, झ हे अनुक्रमें त्सा, त्स्ह, द्झ (तालव्य घर्षक), द्झ्ह असे असून दंत्य च, छ, ज, झ हे त्स, त्स्ह, द्झ (दंत्य घर्षक), द्झ्ह असे आहेत.

ष हें अक्षर लेखनांत वेगळें असलें तरी त्याचा उच्चार तालव्य म्हणजे श असाच आहे. शिवाय षला पोटफोळ्या आणि शला शेंडीफोळ्या हीं विशेषणें लावून या दोन अक्षरांत उच्चारभेद नसून परंपरागत लेखन-भेदच आहे, हें आपण मान्य केलें आहे.

ह कठोर व मृदु असा दोन प्रकारचा आहे; पण असंयुक्त ह मृदुच असतो.

क्ष व झ हीं अक्षरें ज्या ध्वनींच्या संयोगानें बनलीं आहेत त्यांचा लेखनांत मागमूसहि नसल्यानें तीं वर्णमालेंत अंतर्भूत करण्यांत आलीं आहेत. यांपैकी क्ष हें अक्षर मराठींत क् + श असें असून झ हें ड् + न्य असें आहे.

पण लेखनांत दर्शवलेले सर्व अ अथवा अनुस्वार उच्चारांत नाहींत. अवयवाच्या शेवटीं असलेलें व्यंजन लेखनांत अ शेवटीं ठेवून दाखवले जातें. सरकार, घागर, घागरीचा असे लिहिले जाणारे शब्द उच्चारांत सर्-कार, घागर्, घाग्-री-चा असे आहेत. ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरांचें लेखनहि वस्तुस्थितीपेक्षां परंपरेला धरूनच अधिक असतें.

वर दर्शवलेल्या चिन्हांशिवाय आणखी अनेक चिन्हे मराठी लेखनांत आहेत. डॉ. भांडारकरांच्या मार्गोपदेशिकेंत १६० मुख्य संयुक्त व्यंजनांची यादी दिलेली आहे, कारण वर्णमालेंतलीं अक्षरें लेखनांत जशींच्या तशीं वापरलीं जात नाहींत. स्वर आणि व्यंजनें शिकून झाल्यावर मुलांना बाराखडी शिकवावी लागते. ऋ, ॠ, लृ, लृ या स्वरांशिवाय इतर स्वर व्यंजनांनंतर येऊन त्यांचीं जीं प्रत्येकीं बारा रूपें होतात त्यांना बाराखडी हें नांव आहे. तीं शिकूं लागतांच आपल्या लक्षांत येतें कीं स्वरांचीं चिन्हे व्यंजनांचे उत्तरवर्ण म्हणून वापरलीं जाऊं लागतांच त्यांचें रूप अजिबात बदलतें. उदाहरणार्थ, केवळ मूलभूत अक्षरें शिकून क ह्या अक्षरांत अ हा स्वर आहे किंवा कै या अक्षरांत ऐ हा संयुक्त स्वर आहे, हें समजणार नाहीं.

वस्तुस्थिति अशी आहे कीं वर्णमालेंतील मूलभूत चिन्हांव्यतिरिक्त इतर अनेक स्वतंत्र चिन्हे आपल्या लेखनांत आहेत. आपल्या लेखनचिन्हांचें वर्गीकरण केल्यास तें पुढीलप्रमाणें होईल.

१ केवळ स्वरांचीं चिन्हे: अ, आ, ए, इ.

२ संयुक्त स्वरांचीं चिन्हे: ऐ, औ.

३ व्यंजनांचीं चिन्हें (त्यांत अ आहे असें गृहीत धरून): क, व, ङ (पण वस्तुतः क् व् ङ्), इ.

४ स्वरान्त किंवा संयुक्तस्वरान्त व्यंजनांचीं चिन्हें: पा, री, वै, गौ. इ.

५ स्वर अथवा संयुक्त स्वर शेवटीं असणारीं अनेक व्यंजनांचा संयोग दाखवणारीं चिन्हें: प्रा, प्रें, त्यै, श्रौ, इ.

एखाद्या व्यंजनाचें स्वरहीन रूप (किंवा लेखनदृष्ट्या अचा अभाव) त्या व्यंजनाच्या पायाशीं एक विशिष्ट चिन्ह काढून दाखवण्यांत येतो (त्, क्), पण तेंच स्वरहीन व्यंजन दुसऱ्या एखाद्या व्यंजनाशीं उच्चार-दृष्ट्या जोडलेलें असेल तर वेगळेंच रूप धारण करतें.

ऊर्ध्वरेषांत अक्षरांचा (म्हणजे प, त, ण, इत्यादिकांच्या पुढील अक्षरांशीं) संयोग ही रेषा दूर करून होतो: प्र, प्व. पण हा नियम नेहमींच लागू पडतो असें नाहीं. उदा. प्र, त्र. ज्या अक्षरांत ही रेषा मध्येच आहे त्यांना (म्हणजे क फ यांना) वेगळाच नियम लागू पडतो आणि रेषाहीन अक्षरांचा नियमहि स्वतंत्र आहे. र हें अक्षर संयुक्त व्यंजनांचा आद्य किंवा अंत्य वर्ण असल्यास वेगवेगळ्या प्रकारें लिहिलें जातें. प्य, र्य, ट्र, प्र, श्र, इत्यादि अक्षरांकडे पाहिलें कीं ज्यांना आपण जोडाक्षरें म्हणतो तीं पुष्कळदा मूळ रूपांशीं अंशतःच साम्य असणारीं स्वतंत्र ध्वनिचिन्हें आहेत हें पटतें.

हें पाहिलें म्हणजे मराठीचें लेखन आदर्श नाहीं हें लक्षांत येतें. कोणत्या गुणांनीं आपली लिपि आदर्श होईल किंवा आपल्याला आदर्श लिपि तयार करतां येईल या प्रश्नाचा आपण भावनावश न होतां विचार केला पाहिजे. पुढील गोष्टींकडे लक्ष दिलें तरच आदर्श लेखन करणारी लिपि मिळू शकेल.

प्रत्येक भाषेचा व्यवहार एका निश्चित वर्णसंख्येनें आणि ध्वनि-तत्त्वांनीं होत असतो; म्हणून हे वर्ण आणि हीं तत्त्वे आधीं शोधून काढलीं पाहिजेत.

त्यांतील प्रत्येक वर्णाला आणि तत्वाला स्वतंत्र चिन्ह दिले पाहिजे.

बोलणे म्हणजे वर्णांचा क्रमशः उच्चार करणे व लिहिणे म्हणजे ते वर्ण त्या क्रमाने मांडणे असे असल्यामुळे हे वर्ण एकामागून एक वेग-वेगळे लिहितां येतील अशी सोय त्या लिपीत पाहिजे.

हे करायचे असेल तर जे उच्चार आपल्या भाषेतून नाहीसे झाले आहेत त्यांचीं चिन्हे टाकून दिलीं पाहिजेत आणि जे नवे उच्चार आपल्या भाषेत आले आहेत ते स्वतंत्र चिन्हांनीं दाखवण्याची सोय झाली पाहिजे. जोडाक्षरांत मूलभूत वर्णांचे स्वरूप अंशतः किंवा पूर्णपणे नष्ट होत असल्यामुळे अशा प्रकारे बनलेल्या चिन्हांची अनिष्ट पद्धत टाकून दिली पाहिजे. लेखनाच्या दृष्टीने क, का, कि, की इत्यादि बाराखड्यांचीं रूपेदेखील जोडाक्षरेच होत. यांतील क या अक्षरांत अ हा स्वर आहे असे गृहीत धरले असूनहि या अकारायुक्त कलाच वाकींचीं स्वराचिन्हे जोडण्यांत आलेली आहेत; पण या चिन्हांचा स्वरांच्या पूर्ण चिन्हांशीं फारसा संबंध नाही. आ हा स्वर एका ऊर्ध्व रेषेनें दाखवला असून तो कनंतर आला आहे, तर -ह्रस्व इचे मूळ स्वरुपाशीं कोणतेहि साम्य नसणारे चिन्ह कच्या आधीं आले आहे. को व कौ हीं रूपे आला एक किंवा दोन मात्रा देऊन होणाऱ्या रूपांशीं सुसंगत आहेत असें मानले तर ए व ऐ यांचा के व कै यांच्याशीं कोणताच संबंध दाखवतां येणार नाही. म्हणून आपल्या बाराखड्यादेखील अशास्त्रीय आहेत, हे उघड आहे.

संस्कृत लेखनाचे अनुकरण करून मराठीने त्या भाषेची स्वरान्तलेखन-पद्धति चालू ठेवलेली आहे. ही पद्धति वर्णलेखन व अवयवलेखन यांच्या दरम्यान आहे. वर्णलेखनात राम (उ. राम्) हा शब्द र् आम् (r ā m) असा लिहिला जाईल, म्हणजे ज्या तीन वर्णांनी तो बनलेला आहे ते वेगवेगळे एका पाठीमागून एक असे लिहिले जातील, तर राम हा शब्द एकावयवी असल्यामुळे अवयवलेखनात तो एकाच चिन्हांने व्यक्त होईल. पण स्वरान्तलेखनात मात्र आ या स्वरापर्यंत एक अक्षर

आणि पुढें प्रत्येक स्वरापर्यंत एक अक्षर असा तो लिहिला जाईल. अनुनासिक व्यंजन मात्र स्वरानंतर येत असूनहि मागील स्वरावर टिंब देऊन तें व्यक्त होतें, पण स्वरान्तलेखनपद्धतीप्रमाणें बिंदु या लेखनापेक्षां बिन्दु हें लेखन योग्य होय. याच तत्त्वानुसार संयुक्त स्वर शक्यतोंवर टाळून चौथा, भैया यापेक्षां चवथा, भय्या असें लेखन करणेंच अधिक सयुक्तिक ठरेल. स्वरान्तलेखनपद्धतींत व्यंजन शेवटीं असणारे अवयव मात्र त्या व्यंजनाअखेर अ हा स्वर आहे असें गृहीत धरून लिहिले जातात. पण (पण), गडकरी (गड्करी), आपण (आपण्), आपणाला (आपणाला), इ. हा नियम तत्सम शब्दांना लागू पडत नाहीं. वास्तविक मराठीत, विद्वान्, अर्थात्, कदाचित् हे शब्द विद्वान्, अर्थात्, कदाचित् असे लिहिले तरी चालतील, पण संस्कृत शब्दांचें लेखन मूळ लेखनाला धरून करण्याची प्रथा आहे आणि पुनः सारखा शब्द उच्चारतां पुनहा असा असल्यामुळें आणि कालवाचक अव्ययें अनुस्वारयुक्त करण्याची संवय असल्यामुळें पुन्हां असा लिहिला जातो, तो जवळजवळ अपवादरूपच म्हटला पाहिजे.

लेखनांतील अनेक विसंगति व्यवहाराआड येऊं शकत नाहींत. कारण सामान्यतः लेखन शिकण्यापूर्वीच वाचक बोलभाषेशीं परिचित असल्यामुळें या भाषेच्या ज्ञानाच्या साहाय्यानें तो आपलें वाचन करतो. इंग्रजीतील put व but, laughter व slaughter, blood व flood हे शब्द परभाषिकांला गोंधळवतील व वाचन नुकतेंच शिकू लागलेल्या विद्यार्थ्यांला विचार करायला लावतील. वाचनाच्या प्रारंभीं मूल अक्षरशः पुढें सरकतें, वाचनाची संवय होतांच शब्द वाचू लागतें, अक्षरांकडे लक्ष न देतां अक्षरसमूहाकडे देतें. थोडक्यांत म्हणजे ध्वनिवाचनाकडून विचारवाचनाकडे वळतें. 'मग राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येकडे परत वळले' हें वाक्य प्रारंभीं प्रत्येक अक्षर वेगळें व पूर्ण उच्चारून वाचलें जाईल. म-ग रा-म, सी-ता आ-णि ल-क्ष-म-ण अ-यो-ध्ये-क-डे प-र-त व-ळ-ले. वाचनाची पूर्ण तालीम झालेला विद्यार्थी हेंच वाक्य 'मग् राम् सीताम् आणि लक्ष्मण् । अयोध्येकडे परत् वळले' असें वाचेल. वाचनाच्या व

लेखनाच्या बाबतीत पूर्ण प्रगति करण्याला लागणारा काळ शास्त्रीय लेखन-पद्धतीने अगदी कमी करता येईल, परकीयांना आपल्या भाषेचे वाचन व लेखन अतिशय सुलभ करता येईल आणि मुद्रणव्यवसायांत काळ, श्रम आणि द्रव्य यांची मोठी काटकसर करता येईल. आपल्या भाषेतील ध्वनींचा अभ्यास आणि प्रत्येक ध्वनीला सुटसुटीत असे स्वतंत्र चिन्ह यांतच सर्व लेखनसुधारणेचे मर्म आहे. हीं चिन्हे अर्शा असलीं पाहिजेत कीं प्रत्येक शब्द मध्ये फारसा अडथळा न येतां सरळ लिहितां आला पाहिजे.

या दृष्टीने आदर्श लिपि बनवण्याला लागणारी बरीचशी सामग्री युरोपांतील बहुसंख्य भाषांकडून वापरण्यांत येणाऱ्या लॅटिन लिपीजवळ आहे. तिचा प्रत्यक्ष उपयोग कितीहि अयोग्य रीतीने होत असला तरी ती वर्ण-लेखनाच्या पद्धतीवर आधारलेली असल्यामुळे आदर्श लेखनाचे प्रत्येक वर्ण वेगवेगळा लिहिण्याचे तत्त्व तिच्यांत आहे. त्यामुळे आपल्या भाषेतील ध्वनी व्यक्त करण्याचे काम तिच्यांतील चिन्हांकडून एका निश्चित तत्त्वावर करून घेतले, तिच्यांतील चिन्हांत आपल्याला योग्य वाटेल ती सुधारणा केली, तर एक नवी समाधानकारक लिपि तयार करणे अशक्य नाही.

देवनागरी मुद्रण करण्याला असमर्थ असलेले पाश्चात्य प्रकाशक एका निश्चित ध्वनिचिन्हांनीं संस्कृत, पाली, प्राकृत, आर्य, द्राविड भाषांतील ग्रंथ छापू शकतात आणि संस्कृतवर असामान्य प्रभुत्व असलेले अनेक विद्वान् याच लिपीचा आधार घेतात. त्यांना देवनागरी लिहितांवाचतां येत नाही असा याचा मुळींच अर्थ नसून संस्कृतचे लॅटिन अक्षरांतले मुद्रण व लेखन अत्यंत स्पष्ट होऊं शकते आणि मुद्रणसुलभताहि त्यामुळे वाढते असा अनुभव आल्यामुळे ते तसे करण्यांत येते हाच याचा अर्थ आहे.

लेखनसुधारणेच्या चळवळीला इंग्लंडमध्येहि फार जोराचा विरोध आहे. इंग्रजीचे लेखन आणि इंग्रजी भाषेचे उच्चार यांत एवढे अंतर आहे कीं शब्दकोशाच्या मदतीशिवाय लिपीने कोणता ध्वनि व्यक्त केला आहे हे समजणे फारच कठीण झालेले आहे. पण पुराणप्रिय इंग्रजांना हे

लेखन टाकण्याची मुळींच इच्छा नाही, एवढेंच नव्हे तर लेखनसुधारणेची चळवळ करण्यासाठीं जवळजवळ आपली सर्व संपत्ति देणारा बर्नार्ड शॉ हा त्या देशांत विक्षिप्त समजला जातो.

लेखनसुधारणा केल्यास भाषा समजेनाशी होईल अशी भीति बऱ्याच लोकांना वाटते. जुन्या पद्धतीप्रमाणें ज्यांचें शिक्षण झालें आहे त्यांना three ऐवजीं θri अथवा ऋषि ऐवजीं रुशी हें लेखन केल्यास लोकांची दिशाभूल होईल असें वाटतें. वस्तुतः ज्याला बाराखड्यांपलीकडे लेखन वाचनाचें मुळींच ज्ञान नाही अशा माणसाला ऋषि किंवा विष हा शब्द लिहायला सांगितला तर तो निश्चित रुशी व वीशू असेंच लेखन करील. जो शब्द बोलभाषेंत रुशी किंवा वीशू असा उच्चारला जातो तो तसा लिहिला गेल्यानें दिशाभूल होईल या तर्कसरणीला रूढीनें उत्पन्न होणाऱ्या पूर्वग्रहाशिवाय दुसरें कोणतेंच समर्थन देतां येणार नाही. सरक्णें हा शब्द सरक्णें असा वाचायचा कीं सर्क्णें असा वाचायचा या संशयांत वाचकाला ठेवण्यापेक्षां यांतल्या ज्या पद्धतीनें तो भाषेंत खरोखर वावरत असेल ती पद्धत स्वीकारणें योग्य नव्हे काय ?

समाजांतील सर्वोच्च पांडितवर्गापासून अगदीं खालच्या निरक्षर लोकांपर्यंत जे ध्वनी व्यवहार शक्य करतात ते जसेच्या तसे लिहिल्यानें कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ज्यांचें लहानपण जुनी लेखनपद्धति आत्मसात् करण्यांत गेलें आणि ज्यांचें बरेंचसें आयुष्य या लिपींतून लेखन-वाचन करण्यांत खर्च झालें त्यांना शास्त्रीय परंतु अपरिचित अशी नवी लेखनपद्धति अवघड वाटणें स्वाभाविक आहे. एक संवय टाकून दुसरी लावून घेणें ही अतिशय कठीण गोष्ट आहे. पण शास्त्रीय लिपीच्या तत्त्वाचा स्वीकार करून तें नव्या पिढीच्या बाबतींत अंमलांत आणणें अतिशय जरूरीचें आहे.

पूर्वी ऐकण्यांत व वाचनांत न आलेला शब्द लेखनांत कसा व्यक्त होतो ही अडचण जुन्या लेखनपद्धतीचा आधार घेणाऱ्या माणसाला असते. माझांचा आणि माझ्यांचा, हुषार आणि हुशार, च्यार आणि चार,

यासारखी आणि इतर अनेक उदाहरणे एकच उच्चारार्थे कसें लेखन करावे यासंबंधी शंका उत्पन्न करणारीं म्हणून देतां येतील. उच्चारानुसारी लेखन करणाऱ्या माणसाला ही अडचण भासणार नाही. परंपरेच्या अभिमानाशिवाय जुन्या दोषपूर्ण लेखनपद्धतीचा बचाव करण्याला दुसरें विशेष सबळ कारण दिसत नाही.

लॅटिन लिपीच्या अंगीहि दोन अथवा अधिक ध्वनी व्यक्त करण्यासाठीं एकच चिन्ह वापरणें आणि अनेक चिन्हांनीं एकच ध्वनि व्यक्त करणें हे दोष आलेले आहेत, पण ते लिपि वापरणाऱ्या समाजांच्या अज्ञानामुळे अथवा पुराणप्रियतेमुळे आलेले आहेत. लॅटिन भाषा लिहिण्यासाठीं अथवा इटालियन लेखनासाठीं वापरण्यांत आलेली हीच लिपि कितीतरी नियमित आहे. वर्णलेखन हेंच तिचें मूलभूत तत्त्व असल्यामुळे आणि सर्व समाजांच्या भाषा निश्चित वर्णमालांवर आधारलेल्या असल्यामुळे थोड्याबहुत फरकानें ही लिपि सर्वत्र वापरतां येणें शक्य आहे. प्रत्येक समाज आपले ध्वनी व्यक्त करण्यासाठीं तिचा कसा उपयोग करतो, ही रूढिच काय ती मग आपणाला समजून घ्यावी लागेल. इंग्रजी, फ्रेंच, वगैरे शब्दकोशांत उपयोगांत आणलेल्या ध्वनिलेखन चिन्हांवरून शास्त्रीय लिपि तयार करणें हें काम कठीण नाही हें दिसून येतें. फक्त ही नवी लिपि केवळ मुद्रणसुलभ नसून लेखनसुलभ व वाचनसुलभाहि असली पाहिजे.

सुदैवानें मराठीची वर्णमाला फारशी क्लिष्ट नाही. तिचे स्वर अतिशय सोपे आहेत आणि व्यंजनांत अर्धस्फोटक च, छ, ज, झ (दंत्य व तालव्य) वगळल्यास इतर वर्णां हि स्पष्टपणें भिन्न आहेत. संस्कृतसाठीं वापरली जाणारी लॅटिन लिपि थोड्याफार फरकानें मराठीसाठींहि वापरतां येईल. उदाहरणार्थ

अ आ इ उ ए ओ चिन्हे: ~ ह्रस्व, ~ दीर्घ, ~ अनुस्वार,
o a i u e o

विवृतस्वर, संवृतस्वर, स्वरभेद

क ट त प ग ड द ब च ज च जु स श प्राण =
k t p g d d b c j c j s s h

(दोन्ही ह) र ल ळ य व ळ ण न म ज
r l ! y w n n m n

स्वरांचे विकार दाखवणाऱ्या खुणा अक्षरावर करायच्या आहेत. उदा. vāy, pāi, hāyḡāy, samān, sāvśāy, hōl (वय, पै, ह्यगय, सामान, संशय, हाल्). यांतलीं काहीं चिन्हें क्वचित् प्रसंगांच उपयोगीं पडतील. उदाहरणार्थ, ऱ्हस्व चिन्हाचा उपयोग विशेष कारणाशिवाय करण्याची जरूर नाही. सामान्यतः ऱ्हस्व किंवा दीर्घ चिन्ह नसलेला स्वर ऱ्हस्व (mulgā मुलगा) व दीर्घ चिन्ह असलेलाच दीर्घ (mūl, kālā मूल, काळा) होय. शास्त्रीय ग्रंथांत, छंदोरचनेवरील पुस्तकांत या दोन्ही चिन्हांची जरूर लागेल. विवृत स्वराचें चिन्ह इंग्रजी अथवा परभाषेंतील शब्दांसाठींच लागेल. सामान्यतः चिन्ह नसलेला स्वर संवृत होय. स्वर-भेदाचें चिन्ह एकामाणून एक स्वर आल्यास त्यांचा उच्चार वेगवेगळा करायचा आहे असें दर्शवतें. हें चिन्ह वापरण्याचा प्रसंगहि मराठींत फारसा उद्भवत नाही. १

व्यंजनांतलीं c, j, s हीं चिन्हे दंत्य उच्चारांसाठीं असून č, jč, š हीं तालव्य उच्चारांसाठीं आहेत. श्वास (मृदु ह) व विसर्ग (कठोर ह) यांना स्वतंत्र चिन्हे दिलेलीं नाहीत; कारण कठोर ह हा ख, ठ, थ, फ, छ (kh, th, th, ph, ch, čh) यांचाच उत्तरवर्ण म्हणून येत असल्यामुळें आणि इतर सर्वत्र असलेला ह मृदु असल्यामुळें हा भेद दर्शवण्याचें कारण नाही. मार्गें असलेला कठोरवर्ण पुढील हचें स्वरूप निश्चित करण्यास पुरेसा आहे.

लेखनांत किंवा मुद्रणांत वरील चिन्हांनीं मराठीचा सर्व ध्वनिसंसार व्यवस्थित रीतीनें होऊं शकेल. साक्षरता प्रसाराच्या चळवळींत अशा प्रकारची लिपि स्वीकारल्यानें शिक्षक व अक्षरजिज्ञासु या दोघांचीहि सोय होऊन श्रम व काळ यांची बचत होईल.

लिपिशुद्धीकडे लक्ष वेधलें गेल्यापासून आपल्याकडे अनेक सूचना करण्यांत आल्या असून त्यांतील काहीं अंमलांतहि आणल्या गेल्या आहेत.

(उ, ऐ, औ. इ.) शुद्धाशुद्धतेच्या आपल्या कल्पना शास्त्रीय विषयांत आणणें इष्ट नव्हे. देवनागरी लिपीची सुधारणा सुचवणाऱ्या लोकांनीं रोगापेक्षांहि जालीम उपाययोजना केली आहे. यापेक्षां मूळ परिचित लिपि बरी असेंच वाढूं लागतें. लिपि सुधारण्यापूर्वी आदर्श लिपीच्या मूलभूत तत्त्वांची जाणीव ध्वनिविचाराच्या अभ्यासानें करून घेणें हितावह कसें आहे, हें वाचकांच्या नजरेला आणण्याचा या प्रकरणाचा मुख्य हेतु आहे.

प्रकरण दहावें

परिणामकारी ध्वनिविचार

वैदिक भाषेतले शब्द अमुक एक स्वर उच्चारतांना आवाज वर चढ-वून बोलले जात. आवाज वर नेण्याच्या या क्रियेला आघात असें म्हणतात. उभय, स्वादिष्ट, मधवन्, भगवन्त, चतुर्दश, चतुर, यांतले ठळक अक्षरांनीं दाखवलेले स्वर किंवा अवयव आघातयुक्त आहेत. वैदिक भाषेत या आघाताचें महत्त्व इतकें होतें कीं समान वर्णांनीं बनलेल्या एकोच्चारयुक्त शब्दांचे अर्थ आघातावरून नक्की केले जात. अपस् या शब्दांतल्या पहिल्या अवयवावर आघात असल्यास तो शब्द नपुंसकलिंगी नाम होत असे. व दुसऱ्या अवयवावर आघात दिल्यास विशेषण व्रत असे. दोन शब्दांचा समास केल्यावर आघात कोणत्या शब्दावर द्यावा हेंहि ठरलेलें असे आणि आघाताचें स्थान बदलून समासाचा वर्ग आणि शब्दाचा अर्थ बदलला जात असे. बहुव्रीहि समासांत सामान्यपणें पहिल्या शब्दाचा आघात हा सामासिक शब्दाचा आघात होई: राजपुत्र, राजे ज्याचे पुत्र आहेत तो, पण राजपुत्र, राजाचा पुत्र; इन्द्रशत्रु, इंद्र ज्याचा शत्रु (म्हणजे नाश करणारा) आहे तो, पण इन्द्रशत्रु, इंद्राचा शत्रु.

थोडक्यांत म्हणजे एकाच शब्दांतील सर्व अवयव सारख्याच आवाजांत उच्चारले जात नसत.

हें विधान सर्व भाषांना लागू पडतें.

पण वैदिक भाषेत या आघाताचें स्थान प्रत्येक शब्दापुरतें ठरलेलें आहे. हीच गोष्ट इंग्रजी भाषेचीहि आहे : Univer'sity, Gov'ernment, Pur'chase, Believe, Le'gion. इत्यादि शब्दांतील आघातांचें स्थान किती भिन्न आहे तें पहा. या भाषेतहि एकोच्चारयुक्त शब्दांचें स्वरूप आघाताच्या जागेवरून नक्की होतें. शब्द नामवाचक आहे कीं क्रियावाचक

याचा बोध पुष्कळदां आघातावरूनच होतो. उदाहरणार्थ Fore'cast-Forecast', Per'mit-Permit, Pro'duce-Produce' वगैरे जोड्यांतील पहिला शब्द नामवाचक आणि दुसरा क्रियावाचक आहे, पण लॅटिन, फ्रेंच, इटालियन, जर्मन इत्यादि भाषा अशा आहेत की त्यांच्या शब्दांतील आघाताच्या स्थानाबद्दल एक सामान्य नियम देता येतो. लॅटिनमध्ये शब्दांतील उपांत्य स्वर किंवा तो -ह्रस्व असल्यास त्या पूर्वीचा स्वर आघातयुक्त असतो, तर फ्रेंच भाषेत हा आघात नेहमी शब्दांतल्या शेवटच्या स्वरावर असतो. मराठीलाहि हाच नियम लागू पडतो.

पण या स्थान निश्चित असलेल्या आघाताचाच उपयोग करून भाषा चोलण्यांत आली असती तर ती अगदी निर्जीव, नीरस आणि एकरंगी चाटली असती. कारण आपण नुसते तुटक तुटक शब्द बोलत नाही, पण शब्दांच्या साहाय्याने बनलेली वाक्ये बोलतो. शब्द हा एक विशिष्ट कल्पनेचा घटक आणि माप होय. अशा कल्पनांना एकत्र आणून दुसऱ्यांना आकलन होतील अशा स्वरूपांत आणि योग्य क्रमाने मांडलेले शब्द किंवा वाक्य हा विचाराचा घटक होय. घोडा आणि धांवणे या वेगवेगळ्या कल्पना आहेत. नुसते घोडा किंवा धांवणे असे म्हटल्याने या ध्वनिसमुच्चयाशी परंपरेने निगडित असलेली कल्पना जागृत होईल, पण अर्थबोध होणार नाही. घोडा धांवतो किंवा घोडा धांवला या वरील दोन शब्दांच्या योग्य क्रमाने मांडलेल्या आणि योग्य रूपांनी व्यक्त केलेल्या विचारांच्या अंगीच अर्थबोध करण्याचे सामर्थ्य आहे. ही अर्थनिष्पत्ति एका शब्दानेहि होऊ शकेल. ये ! आग ! आलों ! इत्यादि शब्दांत हे सामर्थ्य आहे.

पण मूळ शब्दांतली कल्पना किंवा शब्दक्रमाने व्यक्त होणारा विचार अगदी जसाच्या तसा व्यक्त न करता त्यांत कांहीं विशिष्ट भाव किंवा हेतुघोतक छटा मिसळण्याचा प्रयत्न वक्त्याकडून होत असतो. शब्दांच्या साहाय्याने वाक्य बनविले जातांच उच्चारदृष्ट्या शब्दांचे स्वतंत्र अस्तित्त्व संपून ते वाक्याकडे जाते आणि संबंध वाक्यांतला एकच शब्द आघातयुक्त बनतो.

याचा अर्थ असा की, ध्वनिदृष्ट्या वाक्य हा एक नवा घटक तयार होऊन त्यांत एका विशिष्ट ठिकाणी आघात येतो.

तो गांवाला गेला हें वाक्य केवळ विधानार्थक असेल तर तें एका सुरांत उच्चारलें जाऊन त्यांतल्या शेवटल्या अवयवावर दाब येईल. तो मधील ओ आणि गांवाला मधील शेवटचा आ इतर स्वरांच्या मानानें किंचित् दीर्घ उच्चारले जातील. हें दीर्घत्व वेगवेगळे शब्द दाखवणारे असून शेवटल्या अवयवावरचा दाब हा हें वाक्य पूर्ण झालें असें दर्शवतो. लेखनांत हीच गोष्ट आपण पूर्णविराम हें चिन्ह वापरून केली असती. तो गांवाला गेला या ऐवजी आपण तो गांवाला गेला असता असें म्हटलें तर तावर दाब येईल, परंतु त्यांतल्या आचा उच्चार या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे पुढचे वाक्य सुरू होईपर्यंत म्हणजे या पुढच्या वाक्याच्या उच्चाराला प्रारंभ होईपर्यंत सुरू राहिल : तो गांवाला गेला असता तर...इ. आतां रजा मिळाली असती तर तो गांवाला गेला असता या वाक्यांतल्या तावरहि दाब आहे. पण पहिल्या वाक्यांत तो अपेक्षायुक्त म्हणजे पुढील अवयवाच्या उच्चाराची वाट पहाणारा आहे, तर दुसऱ्या वाक्यांत तो अपेक्षाशून्य आहे, कारण या ठिकाणी अर्थ पूर्ण झाला आहे.

आतां तो गांवाला गेला हें नुसतें विधानार्थक वाक्य आपण जर, तो, गां किंवा गे या अवयवांवर जोर देऊन म्हटलें, तर तें आश्चर्यमिश्रित प्रश्नवाचक अथवा उद्गारवाचक बनतें, एवढेंच नव्हे तर ज्या अवयवावर आपण भार देऊं त्या अवयवानें सुरू होणारा शब्द अशा प्रश्नांतला अगर उद्गारांतला प्रश्न शब्द बनतो. उदाहरणार्थ, आपण म्हणूं :

‘तो गांवाला गेला ! मला वाटलं त्याचा भाऊ गेला म्हणून.’

‘तो गांवाला गेला ! मला वाटलं तो इथेंच आहे म्हणून.’

‘तो गांवाला गेला ! मला वाटलं तो अजून आहे म्हणून.’

अशा रीतीनें एकाच वाक्यांतला अभिप्राय म्हणजे वक्त्याच्या मनांतून व्यक्त करण्याचा विशेष अर्थ वेगवेगळ्या शब्दांच्या अवयवांवर दाब देऊन बदलता येतो. यांत पुढील गोष्टी आपण लक्षांत ठेवल्या पाहिजेत.

हा दाब अवयवावर असतो.

तो शब्दाच्या पहिल्या अवयवावर असतो.

तो ज्या शब्दाच्या पहिल्या अवयवावर असतो, त्या शब्दानें सूचित होणाऱ्या कल्पनेला बोलणारा विशेष महत्त्व देऊं इच्छितो.

सामान्य शब्दांत हा दाब शेवटच्या अवयवावर असतो आणि विधानार्थक वाक्यांत शेवटच्या शब्दांतल्या शेवटल्या अवयवावर असतो. पण वरील प्रकारच्या वाक्यांत असें दिसून येईल कीं वाक्यांतील अवयवावर दाब देण्याची क्रिया शारीरिक असली तरी ती विशिष्ट हेतु मनांत ठेवून केलेली असते. शब्दांवरील परंपरागत आघात हा विशेष अर्थ सुचवणारा नसतो; तो भाषेच्या ऐतिहासिक उत्क्रांतीतून आलेला असून केवळ अनुकरणात्मक असतो. पण ज्या अवयवावर मुळांत आघात नाहीं त्याच्यावर तो देऊन, अगर हा शब्द एकावयवी असल्यामुळे स्वाभाविकच आघातयुक्त असल्यास तो आघात तीव्र करून ज्या वेळीं आपण त्यांतून एक विशेष अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळीं हा नवा आघात हेतुमूलक बनून ती एक मानसिक क्रिया होते.

केवळ आघाताचें स्थान बदलल्यानें अर्थांत किती फरक होतो हें फ्रेंच ध्वनिशास्त्रज्ञ ग्रामों यांनीं एका लेखांत सुंदर रीतीनें दाखवले आहे. *Et vous le vendez* हें एकच वाक्य कॉफीच्या दुकानदारार्शी बोलतांना शेवटच्या अवयवावर आघात देऊन म्हटलें तर 'आणि तुम्हीं ती कशी विकतां?' असा साधा प्रश्न होतो, तर उपांत्य अवयवावर आघात दिल्यास त्याचा आश्चर्यवाचक उद्गार होऊन 'आणि तुम्हीं ती विकू शकता!' असा अर्थ निर्माण होतो.

आघाताप्रमाणें इतर कित्येक मार्गांनीं शब्दाला अधिक परिणामकारक करण्याचा, त्याची अर्थवाहकता अधिक भडक करण्याचा प्रयत्न कांहीं-जणांकडून होत असतो. हे लोक कलावंतांप्रमाणें भाषेचा उपयोग स्वतःच्या उत्कृष्ट भावना व्यक्त करण्याचें साधन म्हणून करतात.

कांहीं मर्यादित शब्दांच्या बाबतींत हा प्रयत्न प्रत्येक समाजाकडून होतो. शब्दांनीं व्यक्त करण्याच्या कल्पनेला साह्यभूत असे ध्वनी वापर-

प्याची प्रथा बहुतेक सर्व भाषांत सांपडते. अशा रीतीने ध्वनींच्या साह्याने निर्माण केलेल्या शब्दांना ध्वन्यनुकारी शब्द असे म्हणतात. पशुपक्ष्यांची नावे आणि वस्तुवाचक शब्द हे अशा शब्दांच्या यादीत अग्रभागी दिसून येतात. खुळखुळा, पडघम, तुणतुणे, कोकीळ, कावळा, धवधवा, कलकलाट इत्यादि नावे ध्वन्यनुकारी आहेत. म्हणजे त्यांत ध्वनींच्या मदतीने वर्ण विषयाचे चित्र रेखाटण्याचा अथवा त्यांतले वैशिष्ट्य योड्यावहुत तरी प्रमाणांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यांत आलेला आहे. हे ध्वनी बरेच वेळां परंपरागतहि असतात. इंग्रजीतला व फ्रेंचमधला Cuckoo-coucou (कुकू) हा शब्द, मराठीतला कोकीळ किंवा कावळा हा शब्द, हे या भाषांत कित्येक शतकांपासून आहेत. ते ज्या प्राण्यांची अथवा वस्तूंची कल्पना व्यक्त करतात त्या प्राण्यांचा अथवा वस्तूंचा नाद या शब्दांत आलेला असतो. किंवा ध्वन्यनुकारी शब्दांच्या बर्गातले बरेचसे शब्द विशिष्ट ध्वनीशी संबंधित असलेल्या प्राणिवाचक अथवा वस्तुवाचक कल्पना व्यक्त करणारे असतात. टेबल, दिवा, पुस्तक इत्यादि शब्दांत ध्वन्यर्थसंबंधाला वाव नाही. हे ध्वन्यनुकारित्व क्रियावाचक शब्दांतहि आणतां येते. ज्या ठिकाणी एखादी क्रिया एका विशिष्ट ध्वनीशी निगडित झालेली आहे त्या ठिकाणी ती क्रिया ध्वनीनी सूचित करणे शक्य होते : ' वीज कडाडली, सोसाट्याचा वारा सुटला, दगांचा गडगडाट झाला आणि घोघो पाऊस पडण्यास प्रारंभ झाला.' अशा शब्दांचा उपयोग करून लेखक शब्दचित्रे निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, नक्षीर अक्षरावादीच्या होळीवरील कवितेतल्या या ओळी पहा :

कुछ तबले खटके ताल बजे कुछ ढोलक और मृदंग बजी

कुछ झड् बीं बीं रूवाबोंकी कुछ सारंगी और चंग बजी

कुछ तार तंबूरों के झंके कुछ टिमटिमी और मुंह चंग बजी

कुछ धुंगरू खटके झम झम झम कुछ गत गत पर आहंग बजी...

पण सर्वच ठिकाणी हे ध्वन्यनुकारी शब्द ध्वनींचे अनुकरण करत नाहीत. काही ठिकाणी शब्दांचे काही ध्वन्यर्थसंबंधाला वाव नसतां हि ध्वनींनी अनुकरण करण्याचा प्रयत्न होतो. घडघडीत अन्याय, टवटवीत झाड,

वगैरे शब्दांतहि आपणाला अर्थपोषक ध्वनी दिसतात. चुरचुरीत टीका, कडकडीत उपास, इत्यादि शब्दांत इतरत्र वाच्यार्थानें असणारे शब्द विशिष्ट अर्थानें वापरले आहेत.

मात्र ध्वन्यनुकरणाच्या मर्यादा आपण पूर्णपणें लक्षांत ठेवल्या पाहिजेत. वास्तविक एखादा शब्द ध्वन्यनुकारी आहे असें म्हटल्यानंतर त्यांतले ध्वनी बदलतां नयेत. कोकिल हा ध्वनिसमुच्चय जर एका विशिष्ट पक्ष्यांच्या आवाजाचें अनुकरण करत असेल तर तो ध्वनिपरिवर्तनाच्या नियमांनीं उत्क्रांत होतां नये. पण आज या शब्दाचें कोयल हें परिवर्तन झालेलें आहे. उलट आज ध्वन्यनुकारी बनलेला काव (व्या) हा शब्द त्याच्या काक या ध्वनींनीं बनलेल्या पूर्वावस्थेंत तितकासा प्रभावी वांटत नाहीं.

ध्वनींनीं होणारें अनुकरण अंशतःच असतें, कधीहि पूर्ण नसतें. याच कारणामुळे वेगवेगळ्या समाजांनीं केलेले एकाच ध्वनीचें अनुकरण अगदीं वेगवेगळें असतें आणि त्या त्या समाजापुरतेंच रूढ आणि त्या त्या समाजांतील व्यक्तीनाच आकलन होणारें असतें. इंग्रजींत कावळ्याला crow (क्रो) म्हणतात; फ्रेंचमध्ये corbeau (कॉर्बो), गुजरातींत कागडो, हिंदींत कौवा, संस्कृतमध्ये काक, या नांवांनीं तो ओळखला जातो. मराठींत आपण ज्याला कावकाव म्हणतो त्याला इंग्रजींत क्रॉ, क्रोउक् हे शब्द आहेत. (उलट क्रो या शब्दाचा दुसरा अर्थ 'आरवणें' म्हणजे 'कौवळ्याचें ओरडणें' असा आहे). फ्रेंचमध्ये croassement (क्रो आस् मां), गुजरातींत व हिंदींत अनुक्रमें काका व काँकाँ असा आहे. अशा प्रकारें दिसून येणारें हे वेगवेगळे शब्द किंवा एकाच इंग्रजीनें केलेले या ध्वनीचें दोन प्रकारचें अनुकरण वरील मुद्याला पोषकच आहे.

म्हणून 'चिमणी चिबूचिबू करते' हा संकेत मराठी बोलणाऱ्या समाजापुरताच मर्यादित आहे. वास्तविक चिमणीचें ओरडणें लक्षपूर्वक ऐकल्यास 'चिबूचिबू' हें त्याचें अनुकरण किती अपूर्ण आहे हें दिसेल. पण

ध्वन्यनुकारी शब्द केवल आपल्या मनावर उमटणाऱ्या अस्पष्ट तरंगांचे अंशतः चित्रण करतात ही गोष्ट लक्षांत ठेवली म्हणजे या शब्दांत आढळून येणारी विविधता व अपूर्णता आश्चर्यकारक वाटणार नाही. ध्वनींनी केलेले अनुकरण यथार्थ आहे असे समजणे, म्हणजे वस्तूंना आणि प्राण्यांना कांहीं मानवी ध्वनी निर्माण करता येतात असे मानण्यासारखे होय. पण हे ध्वनी निर्माण करणाऱ्या साधनांतील फरक लक्षांत घेतला की आपले म्हणणे किती सद्योप आहे हे पटेल. शिवाय तसे असते आणि आपण केलेले ध्वनींचे अनुकरण पूर्ण असते तर ध्वन्यनुकारी शब्दांपुस्तक तरी जगांतील सर्व भाषांचा कोश एक बनला असता.

म्हणून वऱ्याच अंशी इतर संकेतांप्रमाणे हे ध्वनींच्या अनुकरणावर आधारलेले संकेतहि एका विशिष्ट समाजाने स्वतःच्या अंतर्गत व्यवहारांत रूढ केलेले असतात आणि म्हणूनच कोणत्याहि भाषेतील नादमाधुर्य समजण्यासाठी त्या भाषेचा उपयोग करणाऱ्या समाजाच्या ध्वनिविषयक संकेतांचे ज्ञान असणे आवश्यक असते. 'क वत हरिणकानां जीवितं चात्तिलोम' या ओळींतील वर्णरचनेत मृदुता आहे आणि 'क च निशितनिपाता वज्रसाराः शरास्ते' यांतल्या घर्षकांची व द्रव वर्णांची पुनरावृत्ति कठोरतादर्शक आहे, हे संस्कृत भाषेच्या अभ्यासकांशिवाय कोणत्याहि समजणार नाही; कारण त्यांतल्या ध्वनींना स्वतंत्रपणे कोणताहि अर्थ नसून त्यांची रचना या ठिकाणी या शब्दांनी व्यक्त होणाऱ्या अर्थाला पोषक अशी मानली गेली आहे. या ठिकाणी कठोरता दाखवणाऱ्या घर्षकांनी आणि र या द्रव वर्णानेच संस्कृतांतील अत्यंत कोमलता दाखवणाऱ्या 'शिरीष' या फुलाचे नांव बनलेले आहे, हे लक्षांत घेण्यासारखे आहे.

अर्थ न समजतां हि एका विशेष प्रकारे उच्चारलेल्या कांहीं विशेष गुणांनी युक्त अशा ध्वनींचा आपल्या मनावर परिणाम घडू शकतो. त्यांत अर्थनिर्मिति नसते; पण आकर्षण, माधुर्य आणि परिणाम करण्याचे सामर्थ्य असते. सामान्य भाषेत ध्वनींचा जो उच्चार होतो त्याहून वेगळा, आलापयुक्त, आरोह व अवरोह या तत्वांचा उपयोग करून केलेला उच्चार

कांहीं भावना निर्माण करूं शकतो. या ध्वनींनीं होणाऱ्या कलात्मक निर्मितीला संगीत हें नांव आहे. केवळ नाद, ते मांडण्याची एक विशिष्ट पद्धत, ते उच्चारण्याचा ठराविक प्रकार यांनीं संगीत निर्माण होतें आणि यांत नादांची रचना व आलाप यांना इतकें महत्त्व आहे कीं गायकाच्या कंठांतून निघणाऱ्या लहरी वाद्यांच्या साह्यानेंहि व्यक्त करणें शक्य आहे. अर्थवाहक ध्वनींच्या बाबतीत हें शक्य नाही. नुसत्या नादांतून अर्थ निर्माण करतां येत नाही, तर अर्थाला पोषक असे नाद वापरणें ज्या ठिकाणीं शक्य आहे त्या ठिकाणीं ते नाद वापरून भाषेतल्या कल्पना अर्थ-वाहकतेच्या दृष्टीनें अधिक स्पष्ट व परिणामकारक करतां येतात.

पण संगीताचें सौंदर्य किंवा साहित्यलेखनांतलें नादमाधुर्य पूर्णपणें समजण्यासाठीं त्या त्या विषयांची, त्या त्या भाषांची, त्या त्या समाजांत रूढ असणाऱ्या नाद व अर्थ किंवा नाद व भावना यांच्या परस्परसंबंधांची आपणाला माहिती असली पाहिजे, तरच आनंदनिर्मिती अथवा कलाकाराला अभिप्रेत असलेला इतर कोणताहि परिणाम आपल्या ठिकाणीं निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय संगीतानें आपणाला जो आनंद मिळतो किंवा भावना हलवण्याचें जें सामर्थ्य त्याच्या अंगीं आहे असें आपणाला चाटतें, तो आनंद परकीयांना मिळत नाही किंवा त्यांच्या भावनांवर तें कोणताहि परिणाम घडवूं शकत नाही. आपल्या दृष्टीनें पाश्चात्य संगीताहि 'विचित्र' ठरतें आणि ज्या ठिकाणीं भारतीय संगीतानें पाश्चात्यांच्या किंवा पाश्चात्य संगीतानें भारतीयांच्या मनावर परिणाम होतो, त्या ठिकाणीं तो या दोन पद्धतीत कांहीं ठिकाणीं दिसून येणारें साम्य व पूर्वपरिचय यामुळे असतो. मधुर नादांची आकर्षक आणि नियमबद्ध मांडणी यांची ज्या ज्या वेळीं आपणाला जाणीव होते त्या त्या वेळीं मोहकतेचा अनुभव आपणाला येतो. पण ध्वन्यनुकरणाप्रमाणें संगीताच्या सौंदर्यप्रतीतीतसुद्धां स्वाभाविकतेपेक्षां रुढिप्रामाण्यच अधिक महत्त्वाचें ठरतें.

ध्वन्यनुकारी शब्द हा वर्ग आपण निर्माण केला तरी त्यांत समावेश करण्यांत येणाऱ्या शब्दांच्या बाबतीत नेहमीं एकवाक्यता होईल असें

नाहीं. कारण एखाद्या शब्दांत ध्वन्यनुकारित्व असल्यामुळे त्याचा अर्थ व्यक्त होण्याला मदत होते की, एखाद्या शब्दाचा अर्थ ठाऊक असल्यामुळे आपल्याला तो ध्वन्यनुकारी वाटतो, हे सांगणे कठीण आहे. 'मन्दं मन्दं नुदति पवनः'. यांतील मन्दं मन्दं हे शब्द व 'घरोघरिं दिप अखंडत्यांच्या सरसावुनि वाती' यांतला सरसावुनि हा शब्द ध्वन्यनुकारी वाटण्यासाठी त्यांचे अर्थ व या ओळींचे अर्थ नीट माहीत असले पाहिजेत. शिवाय कित्येक ठिकाणी ध्वनींशी कोणत्याही प्रकारे संबंध नसलेल्या शब्दांनाही ध्वन्यनुकारी विशेषण लावून अधिक जोरदार बनवण्यांत येते. धडधडीत अन्याय किंवा चुरचुरीत टीका, इत्यादि प्रयोगांतील पुनरुक्त शब्द येथे मूळ अर्थाने वापरलेले नाहींत. खळखळाट, जळफळाट, सुळसुळाट, तगमग वगैरे शब्दही केवळ रूढ शाल्यामुळे ध्वन्यर्थसंबंधाला मदत करतात. इतके असूनही नादमधुर काव्य किंवा ध्वन्यनुकारी प्रयोग यांमधले सौंदर्य अथवा परिणामकारित्व एका विशेष ग्रहणशक्तीवांचून श्रोत्यांच्या मनाची पकड घेऊं शकणार नाहीं. ही ग्रहणशक्ति असणारा मनुष्य रसिक समजला जातो. ती अंगी नसल्यास वाचक किंवा श्रोता यांना अर्थबोधापलीकडे असणारा ध्वनींच्या रचनेतून आणि नादांतून प्रकट होणारा आनंद मिळणार नाहीं.

संगीतांतले नादमाधुर्य सामान्य भाषेत सांपडले नाहीं, तरी त्यांतले एक तत्त्व तरी आपणांला तिच्यांत आढळते; हे तत्त्व म्हणजे काहीं विशिष्ट नियमांनुसार बोलणे. आपल्या आजूबाजूला होणारा भाषिक व्यवहार लक्षपूर्वक ऐकणाऱ्याला असे दिसून येईल कीं अतिशय रसहीन गद्यदेखील उच्चारदृष्ट्या विविधतेने भरलेले असते. बोलणारी व्यक्ति आघात देते, अस्वाभाविकते, तो खाली आणते, विसंवा घेते, पुन्हां बोलू लागते आणि थांबते. सर्व वाक्य एका द्रमांत काचित्च उच्चारले जाते. त्याचे भाग पाडले जातात आणि टप्प्याटप्प्याने ते म्हटले जाते. हे टप्पे सुचवण्याचे कार्य आवाजांतील विकाराने दर्शविले जाते. 'तो आला तर मी जाईन' हे वाक्य 'तो आला तर मी जाईन' असे होते. हा वाक्यच्छेद अवयवांच्या सख्येवर अवलंबून नसून विचारांच्या घटकावर ध्व.वि. १२

आधारलेला असतो. आपण जो विचार व्यक्त करू इच्छितो त्याचें अर्थ-दृष्ट्या पृथक्करण मनाकडून होतें आणि मग या पृथक्करणानुसार वाक्याचें उच्चारण, आघात, आवाजाची चढउतर इत्यादि क्रिया बोलणान्याकडून होतात. हें करण्याचें मुख्य कारण मनांत असलेला अर्थ शक्य तितक्या स्पष्ट आणि परिणामकारक रीतीनें व्यक्त करण्याची इच्छा हेंच होय. ज्यांनीं भाषेचा सूक्ष्म अभ्यास केला आहे असे वक्ते गद्य भाषणांतहि ओत्याचें मन हेलकावे खाईल असें कर्णमधुर आंदोलनतत्त्व आणूं शकतात.

पण या आंदोलनतत्त्वाचा विचार करण्यापूर्वी लेखकांकडून उपयोगांत आणल्या जाणाऱ्या इतर कांहीं साधनांचा आपण आधीं विचार करूं. बालकवींच्या 'आनंदी आनंद गडे' या कवितेंतलें हें कडवें पहा :

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोंहिकडे
वरतीं खालीं मोद भरे
वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला
दिशांत फिरला
जगांत उरला
मोद विहरतो चोंहिकडे
आनंदी आनंद गडे !

सर्वत्र पसरलेला अलोट आनंद कवीला या काव्यांत व्यक्त करायचा आहे. या ठिकाणीं आपण फक्त कवीनें ध्वनींच्या उपयोगांत दाखवलेलें त्रैशिष्ट्य लक्षांत घेऊन हा अर्थ वाचकांच्या मनावर ठसवण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे तें पाहूं.

नुसतें 'आनंद' म्हटल्यानें जो बोध होतो तो 'आनंदी आनंद' या द्विरुक्तीनें अधिक परिणामकारक बनवता येतो. तोच शब्द जवळजवळ तोच शब्द किंवा दुसरा समानार्थक शब्द जोडीला देऊन ही परिणाम

उत्पन्न करणारी द्विरक्ति साधतां येते. नुसतें 'काळा' म्हटल्यानें जो अर्थबोध होईल त्याची तीव्रता 'काळाकुट्ट' किंवा 'काळाकाळाकुट्ट' म्हणून कितीतरी पट वाढवतां येईल. 'हिरवे हिरवेगार गालिचे; हरित तृणांच्या मखमालीचे,' या ओळींतहि असाच प्रयत्न कवीनें केला आहे. नेहमीच्या बोलण्यांतदेखील खणखणीत, शटपट, कडकडीत, झुरझुर, बडबड, बटबट वगैरे शब्द आणि त्यांच्या साहाय्यानें बनवलेले शब्दप्रयोग आपण वापरतो. अर्थात् केवळ एवढ्याच साधनाचा उपयोग करून काव्य परिणामकारक होणार नाही; कारण याहून अधिक उत्कटतेची, जी उत्कटता केवळ अर्थबोधच करणार नाही तर भावनेलाहि जाऊन मिडेल अशा उत्कटतेची, वाचक अपेक्षा ठेवत असतो. भावनेला जाऊन मिडणें म्हणजे क्षणभर आणि थोड्याफार तरी प्रमाणांत कवीच्या मनोवृत्तीशीं आपण समरस होणें, कवीच्या अनुभवासारखा अनुभव आपणांला येणें. हें सामर्थ्य ज्या कवीच्या काव्यांत नाही तो कवि (अशा समरस होऊं न शकणाऱ्या वाचकांपुरता तरी) अयशस्वी म्हटला पाहिजे.

ही उत्कटता निर्माण होण्याचीं कारणें आणि ती काव्यांत आणण्याचीं साधनें अनेक असूं शकतील. वाचक कशा प्रकारचा आहे, वाचक आणि कवि यांच्या जीवनविषयक भूमिकेत, संस्कारांत आणि संवर्षांत किती एकरूपता आहे, या गोष्टी काव्यानें घडणाऱ्या परिणामाच्या कारण-मीमांसेत अवश्य लक्षांत घ्याव्या लागतील. साधनाचा शोध मात्र आपण कवीच्या काव्याचा जितका अधिक अभ्यास करूं, काव्य या विषयाचें जितकें अधिक परिशीलन करूं, तितका आपणांला अधिक लागेल. काव्य परिणामकारक होण्यासाठीं (वाचक आणि कवि यांच्या परस्परावलंबी भूमिका सोडून, त्यांच्चप्रमाणें तत्कालीन मूल्ये आणि परिस्थिति याहि महत्त्वाच्या गोष्टी दृष्टीआड करून) त्यांत काय गुण असावे लागतात, या विषयाचें शास्त्रीय ज्ञान, ध्वनीचें मानसशास्त्र, यांचा अभ्यास करणें अतिशय जरूरीचें आहे.

सामान्य माणसाचें मनदेखील आपले विचार योग्य रीतीनें व्यक्त व्हावे म्हणून शब्दांची निवड करतें, मग योग्य ध्वनी, योग्य शब्द, योग्य

रचना यांच्याकडे कविमनाचें लक्ष गेलें तर आश्चर्य काय ? रेषा व रंग यांच्या मदतीनें बाह्य सृष्टीचें अनुकरण करणाऱ्या चित्रकाराप्रमाणें ध्वनी आणि शब्दरचना यांच्या आधारेनें आपलें मनोगत रंगवणारा कवि हा सुद्धा एक कलावंतच आहे.

म्हणून नेहमींच्या सामान्य आनंदापेक्षा अधिक तीव्र असा आनंद व्यक्त करायचा असल्यामुळे 'आनंदी आनंद' हा शब्द वापरून कवीनें त्याची जाणीव आपणाला दिली. 'हा आनंद' एका विशिष्ट स्थळींच नाही, तो 'जिकडे तिकडे' भरला आहे, ही कल्पना देखील

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

या ओळीतील 'नभांत,' 'दिशांत,' 'जगांत,' या सप्तम्यंत पदांच्या पुनरुक्तीनें ठळक केली, त्याचप्रमाणें

वरती खाली मोद भरे

बायूसंगें मोद फिरे

या ओळीतील 'भरे' आणि 'फिरे' ही पुनरावृत्तिहि अर्थाला पोषक आहे. यादून चांगलें उदाहरण द्यायचें झालें तर तें टेनिसच्या Break, break, break या कवितेचें देतां येईल. या ठिकाणीं break या पदाच्या पुनरुक्तीनें महासागराच्या अखंड चंचलतेची तीव्रता प्रत्ययाला येते. हाच परिणाम याच साधनाचा उपयोग करून कवीनें A farewell या कवितेतहि साधला आहे:

A thousand suns will stream on thee,

A thousand moons will quiver;

But not by thee my steps shall be,

For ever and for ever.

या ओळीतील निसर्गक्रमांचें चिरंतनत्व आणि मानवी जीवनाची क्षण-भंगुरता यांतला विरोध पुनरुक्तीनेंच तीव्र बनला आहे आणि कविमनाच्या विषादाची छटा सूचित केली आहे.

पण नुसत्या पुनरावृत्तीनेच नेहमी पाहिजे" तेवढी उत्कटता प्रकट करता येईल असे नाही. अशा वेळीं उपयोगांत आणले जाणारे आणखी एक साधन विरोध हें होय. वरच्याच कंड्यांत no more या शब्दांच्या तुटकपणानें व्यक्त होणारी नश्वरता for ever and for ever या पुनरुच्चारित पदांनीं व्यक्त होणाऱ्या चिरकालदर्शक कल्पनेशीं आणि a thousand suns व a thousand moons या पुनरुच्चारानें सूचित होणाऱ्या निसर्गक्रमाच्या अखंडत्वाशीं जो विरोध दर्शवते, तो कवीला अभिप्रेत असणाऱ्या अर्थाला अधिक उठावदार, तीव्र व परिणामकारक बनवतो. उदाहरणार्थ, रे. टिळकांच्या 'पुरें जाणतो मीच माझे बल' या कविते-मधल्या पुढील ओळी पहा.

तुझ्या महोदार सारस्वताच्या महासागरींचा जरी मीन मी

माते, तरी गे तृषा मन्मनाची कधीही कधीही न होणें कमी.

यांत महासागराची प्रचंडता आणि त्यांत राहणाऱ्या माशाची क्षुद्रता दाखवतांना ह्या ध्वनींचा उपयोग केलेला आहे त्यामुळे त्या दोहोंत आकारदृष्ट्या असणारे अंतर स्पष्टपणें सुचवले गेले आहे. ध्वनींच्या रूपांत असणारा विरोध या कामी उपयोगी पडला आहे. 'मीन' या शब्दांत स पूर्णपणें बंद म्हणजे ज्याचे उद्घाटन शून्य आहे असा स्फोटक आहे आणि त्याच्या जोडीला असणारा ई हा स्वर देखील उद्घाटनदृष्ट्या सर्वांत खालचा आहे. याच्या उलट 'महोदार सारस्वताच्या महासागरींचा' या लांबलचक कल्पनेत आधी आ या सर्वांत अधिक उद्घाटन असणाऱ्या वर्णाची विपुलता आहे आणि उद्घाटनाचा परमोच्च बिंदु दाखवणारा हा हा वर्णसंयोग आहे. यामुळे सर्वांत अधिक संवरण आणि सर्वांत जास्त विवरण या परस्परविरोधी क्रिया विरुद्ध अर्थाच्या शब्दोच्चारणांत घडून येऊन अर्थ आणि नाद यांचें सहकार्य घडून येतें म्हणजे या ठिकाणचे ध्वनी अर्थपोषक बनतात.

अशा रीतीने ध्वनींचे सहकार्य कवितेला उपकारक बनते. अण रचनेच्या दृष्टीने याशिवाय दुसरा एक गुण कवीला आपल्या काव्यांत

आणतां येतो. वर सांगण्यांत आले आहे कीं गद्य भाषणांत अथवा लेखनांत एक प्रकारचा चढउतार, आंदोलन, तालबद्धता प्रत्येक वक्ता आणत असतो. एका विशिष्ट कालबिंदूकडे येतांच जरा थांबणें, पुन्हां बोलूं लागणें, पुन्हां थांबणें, बोलणें परत सुरू करणें ही गति आणि स्थिति, वाकप्रवाह आणि स्तब्धता या दोन क्रियांचीं आंदोलनें आलटून पालटून चालूं असतात. या क्रियांच्या मार्गें असणारे आंदोलनाचें तत्त्व ज्या लेखकाच्या कृतींत स्वाभाविक, नियमित आणि परिणामकारक रीतीमें आलेलें असतें त्याचें लेखन तालबद्ध आहे असें म्हणतां येईल. पद्यलेखनांतल्या आंदोलनाला प्रमाणबद्धता असते, तें भूमितीच्या किंवा गणिताच्या स्वरूपाचें असतें, आणि या त्याच्या यांत्रिक स्वरूपामुळे तें लक्षांत ठेवणें अथवा त्याचें अनुकरण करणें अधिक सोपें असतें. विचार व्यक्त करण्याचें स्वातंत्र्य असणाऱ्या कवीला पद्यलेखनांत रचनेच्या रूपाचें बंधन असतें. याउलट क्विती ध्वनींच्या संख्येनें आणि कथा प्रकारच्या रचनेनें हें आंदोलन निर्माण करावें या बाबतींत गद्यलेखक पूर्णपणें स्वतंत्र असतो. गद्यलेखनाचें पृथकरण अर्थदृष्ट्या किंवा विचारदृष्ट्या होत असल्यामुळे त्यांतले कल्पनांचे घटक, त्याचें नादमाधुर्य आणि विचारसौंदर्य यांच्याकडे वाचकाचें लक्ष असतें. बाणभट्टाच्या 'कादंबरी' तलें पहिलेंच वाक्य घ्या. "आसीद् ॥ अशेषनरपतिशिरःसमभ्यर्चितशासनः ॥ पाकशासन इव अपरः ॥ चतुरुदधिमालामेखलाया । भुवो भर्ता ॥ ... राजा । शूद्रको नाम ॥" किंवा 'तैत्तिरीयोपनिषदां' तला हा प्रसिद्ध उतारा पहा. "...यान्यवद्यानि कर्माणि । तानि सेव्यानि । नो इतराणि ॥ यान्यस्माकं सुचरितानि । तानित्वयोपास्यानि । नो इतराणि ॥ ... ये तत्र ब्राह्मणाः । संमर्शिनः ॥ युक्ता ॥ आयुक्ताः । अलक्ष्णाः । धर्मकामाः ॥ स्युः—यथा ते तेषु वर्तेरन् ॥ तथा तेषु वर्तेथाः ॥"

वरील उतान्यांत एकेरी उभ्या रेषांनी थोडीशी आणि दुहेरी रेषांनी विशेष स्तब्धता दाखवली आहे; त्याचप्रमाणें जाड ठशांतील अवयव विशेष आघातयुक्त आहेत. अशा रीतीनें या गद्यलेखनांत आबाजाचें वर जाणें व खालीं येणें, प्रवाह व स्तब्धता आघातानें दाखवलीं आणि सुच-

बली जातात, म्हणून गद्यांतलें आंदोलन आघातप्रधान असतें आणि हा आघात कल्पनेच्या दृष्टीनें ऐक्य असणाऱ्या घटकावर असल्यामुळें तो अर्थपूर्ण आहे. हें अर्थनिष्ठ आंदोलनतत्त्व इतर भाषांतहि योग्य परिचयानें आपणाला दिसू शकतें. उदाहरणार्थ, जेम्स जॉइस यांचा पुढील उतारा पहा.

There was a lóng rivúlet in the stránd, ॥ and as
he wáded sl'owly úp its cóurse, ॥ he wóndered 1 at the
éndless dríft of séawéed. ॥ E'merald 1 and bláck 1
and rússet 1 and olive, 1 it móved benéath the cúr-
rent, 1 swáying and túrning. ॥ The wáter of the
rivúlet was dárk with éndless dríft ॥ and mírrored the
hi'gh-drífting clóuds. ॥ The clou'ds were dr'ífting above
him 1 silently, ॥ and silently, 1 the tánгле was dríft-
ing belów him ॥ and the gréy wárm áir 1 was stíll ॥
and a néw wil'd life 1 was sínging in his véins. ॥

ज्या ज्या ठिकाणी अर्थदृष्ट्या वाक्यच्छेद होतो त्या त्या ठिकाणी तो बरीलप्रमाणें दाखवण्यांत आला, तर अनभिज्ञ वाचकाला आंदोलनपूर्ण वाचन करण्याला मदत होईल. बरील उताऱ्यांत फुल्यांनीं आघात-रहित अवयव आणि छोट्या रेषांनीं आघातयुक्त अवयव दाखवलेले आहेत; उभ्या एकेरी रेषांनीं अंशतः स्तब्धता व उभ्या दुहेरी रेषांनीं विशेष स्तब्धता दाखवण्यांत आली आहे. लेखनांत वापरलीं जाणारीं चिन्हे थोड्या अंशीं हें कार्य करतात; आपण त्यांना विरामचिन्हे म्हणतो. लेखकाला अभिप्रेत असलेला हेतु अगदीं अल्प प्रमाणांत या विरामचिन्हांत आणतां येतो. पण या मूठभर विरामचिन्हांनीं आपली गरज भागत नाहीं. प्रभवाचक 'काय' आणि उद्गारवाचक 'काय' आपण दोन वेगळ्या चिन्हांनीं दर्शवतो ही गोष्ट खरी असली तरी एकट्या उद्गारचिन्हाला आश्चर्य, आनंद, उद्वेग, तिरस्कार, उपहास, इत्यादि

परस्परभिन्न आणि परस्परविरोधी भावनांचें प्रतिनिधित्व करावें लागतें, हें आपण पहातो. अर्थात् जिकडेतिकडे स्वल्पविराम पेरून विचारप्रवाहांतले टप्पे दाखवणें लेखकाला यांत्रिक आणि सौंदर्यनाशक वाटणें स्वाभाविक आहे, म्हणून गद्यांतलें आंदोलन वाचकांनें स्वतःच शोधून काढणें इष्ट आहे.

साधारणतः अक्षरे अथवा अवयव यांच्या एका ठराविक विभागणीवर पद्यरचनेची उभारणी झालेली असल्यामुळें पद्यवाचनाची संवय असलेल्या वाचकाला त्याचें छेदपूर्वक वाचन करणें कठीण नसतें. गद्यलेखनांत कल्पनादर्शक गट पाडणें आणि आघात शोधून काढणें सर्वस्वी वाचकाच्या बुद्धीवर अवलंबून असल्यामुळें तें अधिक कठीण असतें.

याचा अर्थ असा नव्हे कीं, सर्व पद्यरचना केवळ अक्षरबद्ध, अवयवबद्ध किंवा मात्राबद्ध असते. अर्थनिष्ठ आघातप्रधान गद्याप्रमाणें आघातप्रधान पद्यहि असू शकतें. मराठीतील ओवी हा छंद आघातप्रधान पद्याचें एक उत्कृष्ट उदाहरण आहे. नेहमीच्या संवयीप्रमाणें ज्या ज्या अभ्यासकर्त्या छंदोरचनेच्या नियमांच्या चौकटीत ओवीला बसवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे, त्या सर्वांचे प्रयत्न असमाधानकारक व अयशस्वी ठरले आहेत. ज्या छंदांतील अक्षरें अगर मात्रा कधीच निश्चित नाहींत, एवढेंच नव्हे तर चरणांतलें एखादें अक्षर अथवा शब्द वाढल्यामुळें किंवा कमी झाल्यामुळें ज्याच्या आंदोलनाला अथवा श्रेयतेला कोणताच बाध येत नाहीं, अशा या छंदाचें वैशिष्ट्य ध्वनीच्या संख्येनें निश्चित होत नाहीं, ही गोष्ट उघड आहे. आतां ज्याअर्थी अक्षर किंवा मात्रा यांची निश्चित संख्या आणि आघात यांपैकी कोणत्या तरी एका तत्त्वानें आंदोलन (मग तें गद्यांतलें विचारनिष्ठ आंदोलन असो कीं पद्यांतलें संख्यानिष्ठ आंदोलन असो) निश्चित होतें, त्याअर्थी ओवी हा छंद आघातप्रधान असला पाहिजे हें दिसून येतें; मात्र जी स्तब्धता गद्यांत वाचकाकाला हुडकून काढावी लागते, ती श्रेयतेत पहिल्या तीन चरणांत यमकाच्या मदतीनें दाखवली जाते, तसेंच ही स्तब्धता एका

विशेष कल्पनाघटकाच्या शेवटी आली पाहिजे, हा गद्यांतला अपरिहार्य नियम ओवीला कडकपणे लागू नाही. उदाहरणार्थ:

हैं विश्वचि माझे घर
ऐसी मती जयाची स्थिर

किंबहुना चराचर

आपण जाहला, शा. १२०२१३

या ठिकाणी पहिले दोन चरण विशिष्ट कल्पना दाखवणारे आहेत, तर शेवटच्या दोन चरणांत एकच कल्पना आहे. तसेच

मज अवगमलिया दोनी

मीमांसा श्रवणस्थानी

बोधमदामृत मुनी-

अली सेविती, शा. ११६.

या ठिकाणी अर्धदृष्ट्या चरणांतले शब्द किती वेगळ्या रीतीने मांडले पाहिजेत हे दिसून येते.

अशा रीतीने गद्यलेखनाचे संख्येच्या निर्बंधापासून मुक्त असे विचार-प्रधान आंदोलनतत्त्व आणि पद्यांतील यमकतत्त्व या दोहोंच्या मिश्रणाने तयार झालेला ओवी हा छंद आहे. कोणतीहि ओवी म्हणून पद्याणाच्या अथवा लक्षपूर्वक ऐकणाऱ्याच्या नजरेला हें स्पष्ट दिसेल की (१) ओवीच्या पहिल्या तीन चरणांत शेवटच्या शब्दांतल्या पहिल्या अवयवावर आघात असतो आणि (२) चवथ्या चरणाच्या पहिल्या अवयवावर आघात असतो. म्हणजे वरील ओव्या पुढीलप्रमाणे म्हटल्या जातील :

हैं विश्वचि माझे घर

ऐसी मती जयाची स्थिर,

किंबहुना चराचर

आपण जाहला.

मज अवगमलिया दोनी
मीमांसा श्रवणस्थानी,
बोधमदामृत मुनी—
अली सेविती.

पद्यांतली आंदोलननिर्मिति कशी असते हें वर्णन करून सांगणारी छंदोरचनेवरील पुस्तके अस्तित्वांत असल्यामुळे येथे त्यासंबंधी लिहिण्याची जरूर नाही. नियमित अक्षरांच्या अथवा मात्रांच्या पुनरुच्चाराने मनावर होणारा परिणाम हा पद्यरचनेचा पाया आहे. विशिष्ट वृत्त वापरून विशिष्ट भाव सुचवणे ही संस्कृत पद्यरचनेची परंपरा अभ्यासकांच्या परिचयाची आहे आणि वृत्तांची मापे आणि विभागणीच नव्हे तर विशेष अर्थवाचक नावेहि संस्कृतांत रूढ आहेत.

परिणामकारक ध्वनी किंवा वाच्यार्थावाहेरहि जिचे क्षेत्र वाढवता येईल अशी ध्वनिरचना, यांचा अभ्यास प्रत्येक भाषेच्या अभ्यासकाने स्वतंत्रपणे केला पाहिजे, केवळ शब्दांच्या दृष्टीनेच हा अभ्यास न करता गद्य आणि पद्य यांच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या काळांतील या क्षेत्रांत प्रभावशाली ठरलेल्या लेखकांच्या शैलीचे परीक्षण करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास करणे अतिशय हितावह ठरेल.

टीपा

प्रकरण पहिलें

१. मृदु तालूच्या शेवटाला लोंबणारा पडदा म्हणजे वर सांगितलेला तालुपट.

२. कांहीं शास्त्रज्ञ स्तंभनाला प्राधान्य देऊन त्यांना ' स्तंभक ' असेंहि म्हणतात. स्फोटकांत स्फोट हें वैशिष्ट्य मानलें आहे, याचा अर्थ इतर वर्ण स्फोटरहित असतात असा नव्हे. त्यांच्यांत स्फोटाला प्राधान्य नसतें एवढेंच.

३. संस्कृत छंदोरचनेतील ' मात्रा ' हें प्रमाण. वर्ण उच्चारण्याला लागणारा कर्मीतकमी वेळ.

४. हा मराठीतील व होय. संस्कृत व हा इंग्रजी v प्रमाणें दंतौष्ठ्य म्हणजे खालच्या ओठाला वरच्या दातांनी स्पर्श करून उच्चारला जातो.

५. पन्नास वर्षांपूर्वीचें ध्वनिविचारावरील एखादें पुस्तक या विद्वानांनी वाचलें असतें (कारण च चें द्विवर्णत्व एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीलाच दाखवून देण्यांत आलें होतें) तरीहि—!

६ व्यंजनाचें वैशिष्ट्य अढथळा हें आहे. उ हा स्वर आणि व हें व्यंजन आहे. म्हणजे उपेक्षा वच्या उच्चारांत अढथळा अधिक आहे. हा अढथळा उच्चाराच्या वेळीं तोंडाचें उद्घाटन कमी झाल्यानें होतो. स्वर-संयोगांत उत्तरवर्ण कमी उद्घाटनाचा असतो, हें यावरून दिसून येईल.

७. हा नियम इंग्रजी भाषेलाहि लागूं पडतो. fit-feet, did-deed, full-fool, इ.

प्रकरण दुसरें

१. संयम = संय-यम.

२. चतुर्थक > चउत्थअ > *चऊथा > चउथा, चौथा (=चवथा)

३. सोसूर यांच्या कोष्टकांत सातच उद्घाटनें मानलीं आहेत; कारण इ, उ, उँ, हे स्वर आणि त्यांचीं भिळतीं व्यंजनें त्यांनीं एकाच वर्गांत ठेवलीं आहेत. परंतु स्वरांचीं व्यंजनें होतांना उद्घाटन कमी होऊन अड-यळा वाढतो, म्हणून ग्रामों यांनीं या कोष्टकांत केलेली सुधारणा प्राख्यमानून हे स्वर व व्यंजनें यांचीं उद्घाटनें या ठिकाणीं वेगवेगळीं मानलीं आहेत.

४. या रचनेला ठसा हें नांव आहे. कोणत्याहि स्वरोच्चारणांत हवा एकसारखी बाहेर जात असते, पण ती जात असतांना तोंडाची वाट ज्या प्रकारची असते त्यावर या स्वराचें विशिष्ट स्वरूप अवलंबून असतें. या ठिकाणीं स्पर्श व स्पर्शस्थान यांचा प्रश्न उद्भवत नसल्यामुळे ठशाला महत्त्व प्राप्त होतें.

५. म्हणजे पहिल्यांत विशिष्ट प्रकारची मुखरचना (ठसा) व त्यांतून बाहेर जाणारा हवेचा प्रवाह यांना महत्त्व आहे, तर दुसऱ्यांत तोंडांतील अवयवांची हालचाल व स्पर्शस्थान यांना महत्त्व आहे.

६. उलट गुजरातींत प्राणप्रयत्न जोरदार असल्यामुळे भीख, भिखारी हाथ, हाथी, इ. रूपें मिळू शकतात.

अकरण तिसरें

१. ए व औ यांचे अनुक्रमें ए व ओ होतात.

अकरण चवथें

१. नाकाच्या पोकळींत हवा शिरल्यानें होणारा विशिष्ट नाद.

२. सप्राण स्फोटकांतून ह या वर्णाकडे जातांना वाटेंत घर्षक ही अवस्था लागते. ही कल्पना प्रो. ब्लॉक यांनीं एका संभाषणप्रसंगीं लेखकाच्या नजरेला आणली. ग्रामों यांनींही *Traité de phonétique* या २६२ वर हें सूचित केलें आहे.

३. क्ष या वर्णसंघाची द्विधा उत्क्रांति दोन भाषिक भेदांची निदर्शक असावी. साधारणतः गुजरातीत क्ष > ख (क्षेत्र > खेतर, मक्षण > मांखण, इ.) पण मराठीत मात्र काहीं ठिकाणी क्ष > ख, काहीं ठिकाणी क्ष > स (श): क्षेत्र > शेत, क्षण > सण, पण क्षार > खार, क्षीर > खीर इ. यासंबंधीचे निश्चित नियम शोधून काढण्यासाठी मराठीच्या पोटभाषांचा ध्वनिपरिवर्तनाच्या दृष्टीने अधिक अभ्यास हाणजे आवश्यक आहे.

प्रकरण पांचवे

१ या व इतर काहीं शब्दांत लिंगभेदाने विशिष्ट अर्थभेद व्यक्त होता; पगडा-पगडी, सवता-सवत, इ. अर्थात अक-इका प्रत्ययांनी हाणारी अनेकवचनांची सामान्यरूपे सारखीच असतात हा एक दोषच म्हटला पाहिजे. उ. घोड्यां(चा) इ. रूपे घोडे व घोड्या या दोघांचाहि सामान्यरूपे आहेत.

- २ कान, हात, सुरी, गूळ, माळ, इ.
- ३ शाळा, रीत, पद्धत, मध, इ.
- ४ विद्वान्, सत्य, राजा, इ.
- ५ वैदू, मधीं, इ.
- ६ बाजा, भाई, छकडा, इ.

प्रकरण सहावे

१ संस्कृतमध्ये सचा सकंप झ हा वर्ण नाही. त्यामुळे हरिस् गच्छति याचे *हरिञ् गच्छति असे अपेक्षित रूप न मिळता. हरिर् गच्छति हे अधिक व्युत्क्रांत परंतु संस्कृत वर्णमालेशी पूर्ण सुसंवादी रूप मिळते. अस् + धि या ठिकाणीहि *अञ् धि ऐवजी अय्धि = एधि हे रूप मिळते.

२ पाहिजे, म्हणजे, इ. क्रियावाचक रूपे अतिशय जुनी असून विशिष्ट अर्थाने राहिली आहेत, तर घरीं-घरांत, हातीं-हातांत, तोंडीं-तोंडांत, इ. जोडरूपे जुन्यानव्यांचीं दर्शक असून त्यांतल्या जुन्या रूपांनी अर्थ-

भेदाची एक छटा व्यक्त होते. क्रियावाचक रूपांऐवजी आतां जवळजवळ सर्वत्रच धातुसाधितें वापरलीं जाऊं लागलीं आहेत. 'अर्जुनें बोलिजे' या ऐवजी 'अर्जुन बोलतो' किंवा 'अर्जुनाकडून बोललें जातें' असा प्रयोग आतां होतो.

प्रकरण आठवें

१ ध्वनिमुद्रणानें आतां त्यांना पकडून ठेवतां येतें ही गोष्ट खरी आहे.

प्रकरण नववें

१ पुण्याचा टांगेवाला व पुण्याचा संचय यांतील एकाच प्रकारें लिहिला जाणारा 'पुण्याचा' हा शब्द * * * हें भेदचिन्ह वापरून स्पष्ट करतां येईल. *punyačā* (पुण्-याचा) *sañcāy*, पण *punyačā* (पु-ण्याचा) *taṅgewalā*.

सूचि

(प्र. = प्रस्तावना)

अंतर्गत पुनर्व्यवस्था, वर्णांची ४१	उच्चारणक्रिया, तीन टप्पे १९
अक्षर आणि ध्वनि, १५२	उद्धाटन, १८
अनुकरण, ११८	एककालिक, ४२
अंततालव्य, २२	ऐतिहासिक दृष्टीची आवश्यकता,
अंततालु, १३	५ (प्र)
अन्नमार्ग, १२	ओवी, १८४-५
अर्धस्फोटक, २७	ओष्ठसंधि, १३
अर्धस्वर, २५	कठिनतालु, १३
अवधि, ३३	कठोर, १६
अवयव, ५१-८	कंठघ, २२
,, , फे. द सोसूरची व्याख्या,	कल्पनाचित्रण, १४२-३
५४-५	घर्षक, २३
अवरोह, ३५	,, ओष्ठघ २३
आकर्षण, १२०	,, तालव्य २४
आकलन, ९	दंतमध्य २४
आघात, १६९	,, दंत्यौष्ठघ २३
,, , व अभिप्राय १७१	जिव्हाग्र, १४
आंदोलन, १७८	जिव्हापृष्ठ, १४
,, गद्य व पद्य यांतील १८२	जिव्हामूल, १२, १४
आरोह, ३५	जुन्या भाषेची दुर्बोधता, ६२
उच्चार बदलणे, ६३	तालव्य, २१

तालुशिखर, १३	ध्वनिपरिवर्तन
दंतमूलीय, २२	व राजकीय परिस्थिति, ७६-७
दंतमूले, १३	ध्वनिपरिवर्तन, द्विधा १०१-४
दंत्य, २१	निरवलंबी ११४
दाव, १७२	परावलंबी ११३
दीर्घ, १९, ३४	संयोगजन्य ६८-९
द्रववर्ण, २५	स्वयंभू ६८-९
द्वैकालिक, ४२	ध्वनिपरिवर्तनाचीं कारणें, ७२-७९
धृति, १९, ५५	„ दोन तत्त्वे, ९६
ध्वनि, ११ (प्र), १०	ध्वनिपरिवर्तनाचे तीन गुण, ९३-४
„ निष्कंप १५	„ दोन प्रकार, ६८
„ प्रवाही १६, ३४	ध्वनियंत्र, १०
„ सकंप, १५	ध्वनिविचार, ११, १५२
ध्वनिपरिवर्तन	‘ध्वनिविचार,’ नांवाचा खुलासा
व आनुवंशिक गुण, ७२	११ (प्र)
व उच्चार, ६४	ध्वनिविचाराचें महत्त्व, ४ (प्र)
व उच्चारसौकर्य, ७२-७३	ध्वनिसंकेत, १७५
व उच्चाराच्या प्रवृत्ती, ७४-५	ध्वनिसंख्या, मराठीची १५८-६०
व जुन्या उच्चाराचा त्याग,	निर्मिति, ११
७८-९	परिभाषा, ७-९ (प्र)
व पूर्वभाषेची पार्श्वभूमि,	परिवर्तन, ४१
७७-८	पुनरुक्ति, १८०
व भौगोलिक परिस्थिति,	पूर्वतालव्य, २२
७५-६	पूर्वतालु, १३
व मुलांचे उच्चार, ७१	पोटभाषा, १३७

‘प्राकृत,’ ९ (प्र)
 प्राण, १५, २४
 भारतीयांच्या उच्चारविषयक
 संवयी, ८४-९२
 भाषा, १ (प्र), ९, १५२
 भाषा, एक सामाजिक संस्था, ७
 भाषा व बोली, १३७
 भेदनिर्मिति, १२९
 मध्यतालव्य, २२
 मध्यतालु, १३
 मनुष्याचें श्रेष्ठत्व, ८
 मराठी ध्वनींचा इतिहास, ६५
 मराठी लेखनाचें वर्गीकरण,
 १६०-१
 मात्रा, ६०
 मूर्धन्य, २२
 मृदु, १६
 मृदुतालव्य, २२
 मृदुतालु, १३
 मोगान्याची पोकळी, १४
 ऱ्हस्व, १९, ३४
 लिपि, १५२
 आदर्श १६१-२, १६४
 चिनी १४३-७
 नवी १६६

लिपि
 ब्राह्मी १५४
 वर्णोच्चारदर्शक ६५
 व उच्चार ३-४ (प्र)
 व ध्वनि ४३
 लेखन, ४०
 आदर्श १५५-६
 व उच्चार १४८
 वर्ण, २ (प्र), ३८, ४९
 अनुनासिक ३३
 अंतःश्वास ३७
 मराठीचे ४३-४७
 वर्णग्रास, १२२
 वर्णमाला, ४२
 व मुसंवादित्व ४८-९
 वर्णमालिका, दोन टोके १७
 वर्णविचार, १२, ४२
 वर्णसंख्या, भाषेची, मर्यादित
 असण्याची कारणे ४७
 वर्णांचा अभ्यास, गतिप्रधान २ (प्र)
 स्थैर्यप्रधान २ (प्र)
 वर्णांची प्रतिक्रिया, ४०
 वर्णांचें ज्ञान, ४३
 वस्तुचित्रण, १४०-१
 वियोजन, ११३
 विरामचिन्हें, १८३

- विसदृशीकरण, ११३
 विसर्ग, १६
 व्यंजन, ओष्ठ्य १७
 स्तंभित २०
 स्फुट २०
 व्यंजनयुग्म, १९
 व्यंजनाच्चै वैशिष्ट्य, १६
 व्यंजने, सकंप २९
 व्यंजने, स्फोटक १९
 व्युत्पत्ति, ३ (प्र), ६६
 शब्द, ३८
 ध्वन्यनुकारो १७३
 शौरसेनी व माहाराष्ट्री, ८६
 श्रुति, ९, ११
 श्वासमार्ग, १२
 सदृशीकरण, प्रतिगामी ११२
 पुरोगामी ११२
 समाज, ७
 संशोधकाच्चै कार्य, ७ (प्र)
 साधनाचा उपयोग, ८
 सामाजिक संस्था, ९
 सीत्कार, २४
 तालव्य २४
 दंत्य २४
 मूर्धन्य २४
 सूचक चिन्हें, १४४-५
 स्तंभन, १९
 स्थाजिक भेद, १२९, १३२
 स्पर्शस्थान, १६, १८
 स्फोट, १९
 स्वर, ३०
 संयुक्त ५९
 स्वरनालिका, १४
 स्वरमध्यस्थ, ६४
 स्वरसंयोग, ३१
 उतरता ३२
 चढता ३२
 स्वरीभवन, ८४
 हृति, ११



"A book that is shut is but a block"

CENTRAL ARCHAEOLOGICAL LIBRARY

GOVT. OF INDIA
Department of Archaeology
NEW DELHI.

Please help us to keep the book
clean and moving.
